



# भारत का राजपत्र The Gazette of India

सी.जी.-डी.एल.-अ.-20062023-246697  
CG-DL-E-20062023-246697

असाधारण  
EXTRAORDINARY

भाग II—खण्ड 3—उप-खण्ड (iii)  
PART II—Section 3—Sub-section (iii)

प्राधिकार से प्रकाशित  
PUBLISHED BY AUTHORITY

सं. 19]

नई दिल्ली, मंगलवार, जून 20, 2023/ज्येष्ठ 30, 1945

No. 19]

NEW DELHI, TUESDAY, JUNE 20, 2023/JYAISHTHA 30, 1945

भारत निर्वाचन आयोग

आदेश

नई दिल्ली, 20 जून, 2023

सं.-1

**आ.अ. 19(अ).**—भारत निर्वाचन आयोग, दिनांक 28 फरवरी, 2020 के का.आ. 903(अ) के अनुसार जारी किए गए राष्ट्रपतीय आदेशों के साथ पठित लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क के अनुसरण में तथा इस संबंध में अन्य सभी संबद्ध संवैधानिक और सांविधिक उपबंधों को ध्यान में रखते हुए एतद्वारा निम्नलिखित निर्धारित करता है:

- लोक सभा में असम राज्य को आबंटित की जाने वाली सीटों की कुल संख्या चौदह (14);
- लोक सभा में असम राज्य को इस प्रकार आबंटित कुल चौदह (14) सीटों में से अनुसूचित जातियों और अनुसूचित जनजातियों के लिए आरक्षित की जाने वाली सीटों की संख्या क्रमशः एक (1) और दो (2);
- असम राज्य की विधान सभा को निर्दिष्ट की जाने वाली सीटों की कुल संख्या एक सौ छब्बीस (126);
- असम राज्य की विधान सभा को इस प्रकार निर्दिष्ट कुल एक सौ छब्बीस (126) सीटों में से अनुसूचित जातियों और अनुसूचित जनजातियों के लिए आरक्षित की जाने वाली सीटों की संख्या क्रमशः नौ (9) और उन्नीस (19)।

आदेश से,

अश्वनी कुमार मोहल, सचिव

### अधिसूचना

भारत निर्वाचन आयोग, दिनांक 28 फरवरी, 2020 के का.आ.सं. 903(अ) के अनुसार जारी किए गए राष्ट्रपतीय आदेशों के साथ पठित लोक प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 की धारा 8क(5) के अनुसरण में, एतद्वारा असम राज्य में संसदीय और विधान सभा निर्वाचन क्षेत्रों के परिसीमन के लिए अपने प्रस्तावों को प्रकाशित करता है और 11 जुलाई, 2023 (मंगलवार) को ऐसी तारीख के रूप में विनिर्दिष्ट करता है जिसको अथवा जिसके उपरांत इन प्रस्तावों पर इसके द्वारा आगे और विचार किया जाएगा।

2. इन प्रस्तावों के संबंध में कोई भी आपत्ति अथवा सुझाव उक्त तारीख को अथवा उससे पहले सचिव, भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, अशोक रोड, नई दिल्ली-110001 के पास पहुंच जाने चाहिए।

### प्रस्ताव

- प्रादेशिक निर्वाचन क्षेत्रों, जिनमें असम राज्य को (क) राज्य की विधान सभा और (ख) लोक सभा हेतु निर्वाचनों के प्रयोजनार्थ विभाजित किया जाएगा, ऐसे प्रत्येक निर्वाचन क्षेत्र के विस्तार तथा निर्वाचन क्षेत्रों, जिनमें अनुसूचित जातियों तथा अनुसूचित जन-जातियों के लिए सीटें आरक्षित हैं, को क्रमशः तालिका-क और तालिका-ख में दर्शाया जाएगा;
- जहां तालिका क अथवा तालिका ख में यथा प्रदर्शित निर्वाचन क्षेत्र के नाम में कोष्ठकों और शब्दों (अजा) द्वारा भेद दिखाया गया है, उस निर्वाचन क्षेत्र में वह सीट अनुसूचित जाति के लिए आरक्षित है;
- जहां तालिका क अथवा तालिका ख में यथाप्रदर्शित निर्वाचन क्षेत्र के नाम में कोष्ठकों और शब्दों (अजजा) द्वारा भेद दिखाया गया है, उस निर्वाचन क्षेत्र में वह सीट अनुसूचित जनजाति के लिए आरक्षित है।

### तालिका-क

#### विधान सभा निर्वाचन क्षेत्र, उनका प्रस्तावित विस्तार

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
<b>1-जिला - कोकराझार</b>		
1	गोस्साईगांव	<p>गोस्साईगांव न.स., गोस्साईगांव विकास खंड (भाग)-हनुबिल ग्रा.प.वि.स., सत्यपुर ग्रा.प.वि.स. (भाग)-सिलपुर, भुमका ग्रा.प.वि.स. (भाग)-बल्लमझोरा व.गां., पद्मबिल ग्रा.प.वि.स. (भाग)-पद्मबिल, धौलीगुड़ी ग्रा.प.वि.स. (भाग)-धौलीगुड़ी, ब्लाककुटी, सेरफंगुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-सेरफंगुरी सं. 1, मालागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-पकरीगुड़ी, हतीधुरा विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर -</p> <p>ठाकुरपुर ग्रा.प.वि.स., हारापुटा ग्रा.प.वि.स. (भाग)-हरपुता, श्रीरामपुर ग्रा.प.वि.स. (भाग)-चंद्रपुर, भैरीगुड़ी ग्रा.प.वि.स. (भाग)-मटियाजुरी, रंगगांव, रंगुआपारा, रेस्टेकपुर, ग्राहमपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - केरापुर, सं. 1 मल्लिकापुर, ग्राहमपुर, आनंदपुर, सत्यापुर ग्रा.प.वि.स. (भाग) - मांडेरखुटी,</p> <p>कछुगांव विकास खंड (भाग)-ब्राजबिल ग्रा.प.वि.स., बुराचारा ग्रा.प.वि.स., हावरीपेट ग्रा.प.वि.स., जनालीगांव ग्रा.प.वि.स., जरागुरी गोल्डेंग ग्रा.प.वि.स., काशीबाड़ी ग्रा.प.वि.स., मकतियागांव ग्रा.प.वि.स., मोजातियागांव ग्रा.प.वि.स., पलासगुरी ग्रा.प.वि.स., रायमोना ग्रा.प.वि.स., सपकाटा ग्रा.प.वि.स., सिमुलतापु ग्रा.प.वि.स., बोशगांव ग्रा.प.वि.स., मालागुरी ग्रा.प.वि.स., बालगांव ग्रा.प.वि.स. (भाग)-श्रीरामपुर व.गां., सुरिबारी व.गां., हरिनगर व.गां., अलीनगर व.गां., बल्लीमारी ग्रा.प.वि.स. (भाग)-सं. 1 कंडनपाड़ा, सं. 2 कंडनपाड़ा, बल्लीमाडी, शिलभाजी, जामबुगुड़ी व.गां., मध्य नगर, व.गां., भोमराबी, ग्रां.प.वि.स. भाग- सं. 1 बरिचाटम, सं. 2 बरीचटम, सं. 1 भोमराबिल, भोरपुर ग्रा.प.वि.स. (भाग)-भोरपुर व.गां., चेंगमाडी व.गां., पत्थारबाड़ी व.गां., जॉयमागांव व.गां., गाओचुलका व.गां., बोरो बड़ा ग्रा.प.वि.स. (भाग) -कथलगुड़ी, भोदेयागुरी व.गां., हतीगढ़ व.गां., सिंगिबिल व.गां., बोरोबधा व.गां., नयानगर व.गां., खगराबाड़ी ओल्ड व.गां., हतीगढ़ ग्रा.प.वि.स. (भाग)-गुरुफेला व.गां., जलेस्वर</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>ग्रा.प.वि.स. (भाग)-जलेश्वरी व.गां., सालवाड़ी व.गां., नबीनगर ग्रा.प.वि.स. (भाग)-रामपुर व.गां., नंदीपुर ग्रा.प.वि.स. (भाग)-लोटामाडी-1 व.गां., नंदीपुर व.गां., रानीपुर व.गां., रणेंद्रपुर व.गां., मंडरिया व.गां., <b>देबितोला विकास खंड</b> (भाग)-मंगलझोरा ग्रा.प.वि.स. (भाग)-बेंगडोबा भाग-I, बेंगडोबा भाग-II, बेंगईझोरा भाग-I, बेंगईझोरा भाग-II, बोरझोरा भाग-III, बोरझोरा भाग-IV, मटिझोरा भाग-I, मटिझोरा भाग-II, मटिझोरा गै.भूकर, मोंगलाझोरा, भौरीझोरा, टिपकाई ग्रा.प.वि.स. (भाग)-तुलसीझोरा भाग-III, रंगमती झार भाग-I</p>
2	दोतमा (अजजा)	<p><b>दोतमा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर -  शक्तिआश्रम ग्रा.प.वि.स., फकीराग्राम ग्रा.प.वि.स., कोरैटरी ग्रा.प.वि.स., प्रतापखाता ग्रा.प.वि.स., पोचागढ ग्रा.प.वि.स., झरबारी ग्रा.प.वि.स. (भाग)- खलाशी व.गां., महेंद्रपुर व.गां., बिनाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)-अमतोली, ब्रोजोकल, मैनागुरी, चोकापारा, बोंगशीगांव ग्रा.प.वि.स. (भाग)-कामारपारा, बोरगुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-मोलंदुब्री, थुरीबारी, बोरगुरी, सिमलागुरी, बटाबारी, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)-तेतलीगुडी, धेपडेपी, चिथिलाग्राम, डुमरीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-सीकरगांव, अंगथिहारा, मौरियागांव, चारागांव, जगदोई ग्रा.प.वि.स. (भाग) - खारिदा संदला भाग-I, जादुमोनी, झारबारी ग्रा.प.वि.स. (भाग)- मोहेंद्रपुर व.गां., जगदोई ग्रा.प.वि.स. (भाग)- जोगदई मेचपारा, बहादुरपारा, मेनारटोल, मधुपुरी, भुवननगर, बिनाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)- संकरपारा, टेकरकाटा, बिन्नाचारा, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)-लामापारा, नयाचारा, बागरीगुडी, कोटपारा,  <b>गोस्साईगांव विकास खंड</b> (भाग)- धौलीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)- कदोमगुरी- I, कदोमगुरी- II, हदुमखाता- I,  <b>कछुगांव विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर -  चौटारा मिलन बाजार ग्रा.प.वि.स., गुवाबारी ग्रा.प.वि.स., ब्राज़बिल ग्रा.प.वि.स., बुराचारा ग्रा.प.वि.स., हावरीपेट ग्रा.प.वि.स., जनालीगांव ग्रा.प.वि.स., जरागुरी गोल्डेंग ग्रा.प.वि.स., काशीवाड़ी ग्रा.प.वि.स., मकतियागांव ग्रा.प.वि.स., मोजतियागांव ग्रा.प.वि.स., पलासगुरी ग्रा.प.वि.स., रायमोना ग्रा.प.वि.स., सपकाटा ग्रा.प.वि.स., सिमुलतापु ग्रा.प.वि.स., बोशगाँव ग्रा.प.वि.स., मालागुरी ग्रा.प.वि.स., अंताईबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-दलगाँव, तोकीमारी-I, तोकीमारी-II, भोमराबिल ग्रा.प.वि.स. (भाग)-सं. 2 भोमराबिल, सं. 1 बरीचटम, सं. 2 बरीचटम, सं. 1 भोमराबिल,  कमलसिंग ग्रा.प.वि.स. (भाग) - सं. 1 चेकादानी, दखिन मुकुलडांगा को छोड़कर, बिन्याखाता ग्रा.प.वि.स. (भाग) - बामुंकुरा, बिन्याखाता सं. 1, बोरो बिन्याखाता सं. 2, छोटो बिन्याखाता, जाँयमागुरी, सगुनहारा, धोभाई, गार्डनपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - भौरागुरी-सतबिल-I, भौरागुरी-सतबिल-II, गोरजन सं. 2, धोताबिल, कुक्लिंगपारा, सेजारी, गोरजन सं. 1, गम्बरीबिल ग्रा.प.वि.स. (भाग) - सोलमारी, बालागांव ग्रा.प.वि.स. (भाग)-श्रीरामपुर व.गां., सुरिबारी व.गां., हरिनगर व.गां., अलीनगर व.गां., बल्लीमारी ग्रा.प.वि.स. (भाग) - सं. 1 कंदनपारा, सं. 2 कंदनपारा, बल्लीमारी, शीलभाजी, जम्बुगुरी व.गां., मध्यनगर व.गां., भोरपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - भोरपुर व.गां., चेंगमारी व.गां., पाथरबारी व.गां., जाँयमागाँव व.गां., गाओचुलका व.गां., बोरो बहा ग्रा.प.वि.स. (भाग)- कथलगुडी, भोदेयागुरी व.गां., हतीगढ व.गां., सिंगिबिल व.गां., बोरोबधा व.गां., नयानगर व.गां., खगरावाड़ी ओल्ड व.गां., सिंगीमारी व.गां., हाटीगढ ग्रा.प.वि.स. (भाग)- गुरुफेला व.गां., जलेश्वर ग्रा.प.वि.स. (भाग)- जलेश्वरी व.गां., सालबारी व.गां., नबीनगर ग्रा.प.वि.स. (भाग)-रामपुर व.गां., नंदीपुर ग्रा.प.वि.स. (भाग)- लोटामारी-I व.गां., नंदीपुर व.गां., रानीपुर व.गां., रणेंद्रपुर व.गां., मंडरिया व.गां. <b>कोकराझार विकास खंड</b> (भाग) - बोनारगाँव ग्रा.प.वि.स., सुकनझोरा ग्रा.प.वि.स.</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		(भाग) - कथलगुरी, मागुरमारी ग्रा.प.वि.स. (भाग)-कोकराझार बागीचा, चेचपानी, धौलीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-चंदमारी, कुमगुरी, सिमबरगाँव ग्रा.प.वि.स. (भाग) - हरिनागुरी, मोजाबारी, ओवाबारी, थलीटवाड़ी, रानीघाट, पाखरीगुडी, पटगाँव ग्रा.प.वि.स. (भाग)- 12 सं. काशीगुडी व. गां., बिलाशपुर, गुआबारी
3	कोकराझार (अजजा)	<p>कोकराझार नगरपालिका बोर्ड, सलाकाटी न.स., कोकराझार विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर - बरुआपारा ग्रा.प.वि.स., भोटगाँव ग्रा.प.वि.स., दलोआबारी ग्रा.प.वि.स., सं. 2 गेंद्राबिल ग्रा.प.वि.स., दक्षिण नायेकगाँव ग्रा.प.वि.स., बोनारगाँव ग्रा.प.वि.स., भाटीपारा ग्रा.प.वि.स. (भाग)-भाटीपारा, मोकरापारा, जाँयपुर, दियाबारी, हरिनागुरी ग्रा.प.वि.स. (भाग) - हरिनागुरी भाग- I, हरिनागुरी भाग-II, धूपगुरी, दाओराईघाट, सुकनझोरा ग्रा.प.वि.स. (भाग)-सुकनझोरा, समगुरी, कथलगुरी, मागुरमारी ग्रा.प.वि.स. (भाग)-मागुरमारी, कोकराझार बागीचा, चेचपानी, धौलीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-चंदमारी, कुमगुरी, सिमबरगाँव ग्रा.प.वि.स. (भाग) -हरिनागुरी, मोजबारी, ओवाबारी, थलीटवाड़ी, रानीघाट, पाखरीगुडी, पटगाँव ग्रा.प.वि.स. (भाग)-12 सं. काशीगुडी व.गां., बिलाशपुर, गुआबारी, दोतमा विकास खंड (भाग)-झरबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-खलाशी व.गां., महेंद्रपुर व.गां.</p>
4	बाओखुंगरी	<p>बिलासिपारा विकास खंड, छापर विकास खंड, देबितोला विकास खंड (भाग)-पोलाशगुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-बोरो बेलगुरी, दुदुमारी भाग-III, गोराइमारी भाग-I, गोराइमारी भाग-II, मेसनियाकुटीर झार भाग-I, तिपकाई ग्रा.प.वि.स. (भाग)-रंगमती, सागरफेना, सागरफेना झार, सुकोनझोरा, तुलसीझोरा भाग-II, दोतमा विकास खंड (भाग)-शक्तिआश्रम ग्रा.प.वि.स., फकीराग्राम ग्रा.प.वि.स., बिल्लाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)-अमतोली, ब्रोजोकल, मैनागुरी, चोकापारा, बोंगशीगाँव ग्रा.प.वि.स. (भाग)-कमरपारा, बोरागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-मोलंदुबी, थुरिबारी, बोरागरी, सिमलागुरी, बाटाबारी, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)-टेटलीगुडी, धेपढेपी, चिथिलाग्राम, डुमरीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-सीकरगाँव, अंगथिहारा, माओरियागाँव, चारागाँव, जगदोई ग्रा.प.वि.स. (भाग)-खरिदा संदला भाग-I, जादुमोनी, झारबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-महेंद्रपुर व.गां., गोस्साईगाँव विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर - हनुबिल ग्रा.प.वि.स., जाँयपुर ग्रा.प.वि.स., कार्तिमारी ग्रा.प.वि.स., कार्तिमारी अशरकांडी ग्रा.प.वि.स., रिमिझिमी ग्रा.प.वि.स., धौलीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-कादोमगुरी-I, कादोमगुरी-II, हुदुमखाता-I, धौलीगुडी, ब्लाक्कुटी, सत्यपुर ग्रा.प.वि.स. (भाग) - सिलपुर, भुमका ग्रा.प.वि.स. (भाग)-बल्लमझोरा व.गां., ताजपुर, पद्माबिल ग्रा.प.वि.स. (भाग)-पद्माबिल, सेरफंगुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-सेरफंगुरी सं. 1, मालागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-पकरीगुडी, हरभंगा-गोस्साईगाँव ग्रा.प.वि.स. (भाग)-कुमगुरी, पानीजानी भाग-I, हरभंगा, मिलनबाजार ग्रा.प.वि.स. (भाग)-काचुकाटा, भोवरागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-मोकराम्बिल, पटियालपारा-अहमदपुर, रूपसीगाँव-I, पनबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-भेलाकोबा भाग-I, भेलाकोबा भाग-II, बोराईबारी, फुलकुमारी -I, चौगुरी, तुलसीबिल ग्रा.प.वि.स. (भाग) -तेंगनेरभिता, उशातारी, रूपसीगाँव-II, गुवाबारी ग्रा.प.वि.स. (भाग) -होंगशोबिल, बंगलाबारी, हतीधुरा विकास खंड (भाग)-हरपुता ग्रा.प.वि.स. (भाग)-हरपुता, श्रीरामपुर ग्रा.प.वि.स. (भाग)-चंद्रपुर, भैरीगुडी ग्रा.प.वि.स. (भाग)-मटियाजुरी, रंगागाँव, रंगुआपारा, रेस्टेकपुर, कचुगाँव विकास खंड (भाग)-चौतारा मिलन बाजार ग्रा.प.वि.स., गुवाबारी ग्रा.प.वि.स., अंथाइबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-दलगाँव, टोकियामारी-I, टोकियामारी-II, भोमराबिल ग्रा.प.वि.स. (भाग)-सं.2 भोमराबिल, कमलसिंग ग्रा.प.वि.स. (भाग)- सं.1 चेकादानी, दक्खिन मुकुलडांगा को छोड़कर, बिन्याखाता ग्रा.प.वि.स. (भाग) -बामुनकुरा,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>विन्याखाता सं. 1, बोरो विन्याखाता सं. 2, छोटो विन्याखाता, जॉयमागुरी, सगुनहारा, धोभाई, गार्डनपुर ग्रा.प.वि.स. (भाग)-भौरागुरी-सतबिल-I, भौरागुरी-सतबिल-II, गोरजन सं. 2, धोताबिल, कुक्लिंगपारा, सेजरी, गोरजन सं. 1, गम्बरीबिल ग्रा.प.वि.स. (भाग) - सोलमारी, बोरो बाड़ा ग्रा.प.वि.स. (भाग) - सिंगिमारी व.गां., <b>कोकराझार विकास खंड</b> (भाग)-बरूआपारा ग्रा.प.वि.स., भोटगांव ग्रा.प.वि.स., दलोआवाड़ी ग्रा.प.वि.स., सं. 2 गेंद्राबिल ग्रा.प.वि.स., साउथ नायेकगांव ग्रा.प.वि.स., भाटीपारा ग्रा.प.वि.स. (भाग)-भाटीपारा, मोकरापारा, जोयपुर, दियाबारी, हरिनागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-हरिनागुरी भाग-1, हरिनागुरी भाग-II, धूपगुडी, दाओरइघाट, सुकनझोरा ग्रा.प.वि.स. (भाग)-सुकनझोरा, समगुरी, मागुरमारी ग्रा.प.वि.स. (भाग)-मगुरमारी।</p>
5	पर्वतझोरा	<p><b>फकीराग्राम न.स., महामाया विकास खंड, रुपशी विकास खंड, गोलोकगंज विकास खंड, हटीधुरा विकास खंड</b> (भाग) - ठाकुरपुर ग्रा.प.वि.स., ग्राहमपुर ग्रा.प.वि.स., (भाग) - केराप्पुर, सं. 1 मल्लिकापुर, ग्राहमपुर, आनंदपुर, सत्यपुर ग्रा.प.वि.स., (भाग) - मंदेरखुटी, <b>देबिटोला विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर - पोलाशगुरी ग्रा.प.वि.स. (भाग) - बोरो बेलगुरी, दुदुमारी भाग-III, गोराइमारी भाग-I, गोराइमारी भाग-II, मेसनियाकुटीर झार भाग-I, टिपकाई ग्रा.प.वि.स. (भाग), रंगमती, सागरफेना, सागरफेना झार, सुकोनझोरा, तुलसीझोरा भाग-II, तुलसीझोरा भाग III, रंगमती झार भाग I, मंगलाईझोरा ग्रा.प.वि.स. (भाग)-बेंगडोबा भाग-I, बेंगडोबा भाग-II, बेंगईझोरा भाग-I, बेंगईझोरा भाग-II, बोरझोरा भाग-III, बोरझोरा भाग-IV, मतिझोरा भाग-I, मतिझोरा भाग-II, मतिझोरा गै.भूकर, मोंगलाझोरा, भौरीझोरा, <b>दोतमा विकास खंड</b> (भाग)-कोरईतारी ग्रा.प.वि.स., प्रतापखाता ग्रा.प.वि.स., पोचागढ़ ग्रा.प.वि.स., जगदोई ग्रा.प.वि.स. (भाग)-जोगदई मेचपारा, बहादुरपारा, मैनारटोल, मधुपुरी, भुवाननगर, बिन्नाचारा ग्रा.प.वि.स. (भाग)-संकरपारा, टेकरकाटा, बिन्नाचारा, चिथिला ग्रा.प.वि.स. (भाग)-लामापारा, नयाचारा, बागरीगुडी, कोटपारा, <b>गोस्साईगांव विकास खंड</b> (भाग)-जॉयपुर ग्रा.प.वि.स., कार्तिमारी ग्रा.प.वि.स., कार्तिमारी अशरकांडी ग्रा.प.वि.स., रिमिझिमी ग्रा.प.वि.स., हरभंगा-गोस्साईगांव ग्रा.प.वि.स. (भाग)-कुमगुरी, पानीजनी भाग-I, हरभंगा, मिलनबाजार ग्रा.प.वि.स. (भाग)- काचुकाटा, भौरागुरी ग्रा.प.वि.स. (भाग)-मोकराम्बिल, पटियालपारा-अहमदपुर, रूपसीगांव-I, पनबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-भेलाकोबा भाग-I, भेलाकोबा भाग-II, बोराईबारी, फुलकुमारी-I, चौगुरी, तुलसीबिल ग्रा.प.वि.स. (भाग)-तेंगनेरभिता, उशातारी, रूपसीगांव-II, भुमका ग्रा.प.वि.स. (भाग)-ताजपुर, गुवाबारी ग्रा.प.वि.स. (भाग)-होंगशोबिल, बंगलाबारी</p>
<b>2-जिला - धुबरी</b>		
6	गोलकगंज	<p><b>गौरीपुर नगरपालिका बोर्ड, गोलकगंज नगरपालिका बोर्ड,</b> <b>अगोमोनी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर - बिद्याडाबरी गां.पं. (भाग)-बिद्याडाबरी भाग-II, बिद्याडबरी भाग-III, पोकलागी भाग-III, बटेरहाट गां.पं. (भाग)-कैमारी भाग-III, कैमारी भाग-VII, कैमारीचर, सिंदुराई गां.पं. (भाग) -सिंदुराई भाग II, बेलगुरी भाग I, बेलगुरी भाग II, पश्चिम मैशा भाग I, सोनाखुली गां.पं. (भाग) -बिद्याडाबरी भाग IV, दिघोलतरी, सोनाखुली भाग II, कैमारी गां.पं. (भाग)-कैमारी भाग V, शेरनगर गां.पं. (भाग)- टोल्ली भाग I, <b>गौरीपुर विकास खंड</b> (भाग)-कचारीहाट गां.पं. (भाग)-देबोत्तर हसडाहा भाग I, कलारहाट गां.पं. (भाग)- देबोत्तर हसदाहा भाग IV, किस्मत हसदाहा भाग II, देबोत्तर हसडाहा भाग III, मधुसौलमारी तियामारी गां.पं. (भाग)-मधुसौलमारी भाग I, <b>गोलकगंज विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर -</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>कुमारगंज गां.पं., उत्तर मोरागदाधर गां.पं., बरुणडंगा गां.पं. (भाग) -पब कनुरी, बरुणडंगा, उत्तर टोकेरेरचारा भाग I, विसोनदोई गां.पं. (भाग) -पश्चिम रतियाडाहा भाग II, पगलाहाट गां.पं. (भाग) - भाटीपेटला, उत्तर कचोखाना, पब मोरागदाधर, कचखाना, हरिनचारा पगलागंज, आलोकझारी, बाहाकाती, विश्खोवा गां.पं. (भाग)-पश्चिम रतियाडाहा भाग III, हरीरहाट गां.पं. (भाग)-पश्चिम मोरागदाधर, मोरागदाधर चार, कचखाना गां.पं. (भाग)-डाफरपुर,</p> <p><b>हतीधुरा विकास खंड</b> (भाग)-छोटोगुमा गां.पं. (भाग)-बेलगुडी, बेलपारा, भोलारखास, पाकडीगुडी, कैम माटी, छोटोगुमा, डिंगडिंगा गां.पं. (भाग)-मेचपारा, डिंगडिंगा, बरकाचुया, कामनडांगा गां.पं. (भाग)-गारोपारा, तामारहाट गां.पं. (भाग)- ऑक्सिगुरी, नटवारी,</p> <p><b>रूपशी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर –</p> <p>बेरभंगी गां.पं., चापगढ गां.पं., रूपशी गां.पं., साहेबगंज गां.पं., बालाजन गां.पं. (भाग), बालाजन, बतुयातुली, धोरारघाट भाग II, डुमरडाहा गां.पं. (भाग) - धोरारघाट भाग I, डुमरडाहा भाग III, डुमरडाहा भाग IV, मधुसौलमारी गां.पं. (भाग) -खुदीमारी भाग I, खुदीमारी भाग II, तियामारी भाग I, मोटेरझार गां.पं. (भाग)-बालाजन चापार, कमलारझार, माटेरझार, उत्तर रायपुर भाग I, गायखोवा गां.पं. (भाग)-उचिता, नलिया गां.पं. (भाग)-केदेर भाग I, नलिया भाग I, नलिया भाग II, पञ्चिम गायखोवा भाग II</p>
7	गौरीपुर	<p><b>अगोमोनी विकास खंड</b> (भाग) - बिद्याडाबरी गां.पं. (भाग) - बिद्याडाबरी भाग II, बिद्याडाबरी भाग III, पोकालागी भाग III, बटेरहाट गां.पं. (भाग) - कैमारी भाग III, कैमारी भाग VII, कैमारीचर, सिंदुराई गां.पं. (भाग) - सिंदुराई भाग II, बेलगुरी भाग I, बेलगुरी भाग II, पश्चिम मैशा भाग I, सोनाखुली गां.पं. (भाग) -बिद्याडाबरी भाग IV, दिघोलतारी, सोनाखुली भाग II, कैमारी गां.पं. (भाग)-कैमारी भाग V, शेरनगर गां.पं. (भाग) - टोल्ली भाग I,</p> <p><b>देबिटोला विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर –</p> <p>दक्खिन गेरामारी गां.पं. (भाग)-बेगुंताली,</p> <p><b>गोलकगंज विकास खंड</b> (भाग) -कुमारगंज गां.पं., उत्तर मोरागदाधर गां.पं., बरुणडंगा गां.पं. (भाग), पब कनुरी, बरुणडंगा, उत्तर टोकेरेरचारा भाग I, विसोनदोई गां.पं. (भाग) -पश्चिम रतियाडाहा भाग II, पगलाहाट गां.पं. (भाग) - भाटीपेटला, उत्तर कचोखाना, पब मोरागदाधर, कचखाना हरिनचारा पगलागंज, आलोकझारी, बाहाकाती, विश्खोवा गां.पं. (भाग)-पश्चिम रतियाडाहा भाग III, हरीरहाट गां.पं. (भाग)-पश्चिम मोरागदाधर, मोरागदाधर चार, कचखाना गां.पं. (भाग)-डाफरपुर,</p> <p><b>हतीधुरा विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर - छोटोगुमा गां.पं. (भाग)-बेलगुरी, बेलपारा, भोलारखास, पाकडीगुडी, कैम माटी, छोटोगुमा, डिंगडिंगा गां.पं. (भाग)-मेचपारा, डिंगडिंगा, बरकाचुया, कामनडांगा गां.पं. (भाग)-गारोपारा, तामारहाट गांव पंचायत (भाग) - ऑक्सिगुरी, नटवारी,</p> <p><b>महामाया विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर –</p> <p>कडोमटोला गां.पं., सालतारी गां.पं., सोनामोई गां.पं., गोबर्धनपारा गां.पं. (भाग) - अथियाबाडी, गोबर्धनपारा, गुटिपारा, जोर्डीलपारा, नोतुन लाउपारा, जोगीरमहल गां.पं. (भाग) - सिमलाकांडी, मसपारा-संकोच गां.पं. (भाग)- भवानीपुर, पलाशकांडी, तुषपारा गां.पं. (भाग)-मुरावारी, खुरखुरी, बामुनी भाग I, बामुनी भाग II, देवमारा, साधुभासा गां.पं. (भाग)-साधुभासा भाग III,</p> <p><b>नयेराल्गा विकास खंड</b> (भाग)-डुवाचुरी गां.पं., सोगुनमारी गां.पं., कजाइकाता गां.पं. (भाग)-झेलतुर्चा भाग I, झेलतुर्चा भाग II, कजाइकाता भाग V, कजाइकाता भाग VI,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>कजाइकाता-सुआपाटा गां.पं. (भाग)- कथालडी भाग I, कथालडी भाग II, मोसलापारा गां.पं. (भाग)-जोहरमुरा, दलानेरालगा सं. 2, पाताकाटा भाग II, <b>रूपशी विकास खंड</b> (भाग)-चापगढ़ गां.पं., रूपशी गां.पं., साहेबगंज गां.पं., बालाजन गां.पं. (भाग) - बालाजन बटुयातुली, धोरारघाट भाग II, डुमरडाहा गां.पं. (भाग) - धोरारघाट भाग I, डुमरडाहा भाग III, डुमरडाहा भाग IV, मधुसौलमारी गां.पं. (भाग) -खुदीमारी भाग I, खुदीमारी भाग II, मोटेरझार गां.पं. (भाग)-बालाजन चापार, कमलारझार, माटेरझार, उत्तर रायपुर भाग I, गायखोवा गां.पं. (भाग)-उचिता, <b>बिलासिपारा विकास खंड</b> (भाग) - आनंदनगर-बंगालीपारा गां.पं. (भाग)-सूर्यखाता भाग I (गांव), बंगालीपारा भाग I, बांधवपारा, आनंदनगर (गांव), <b>बिरसिंग जरूआ विकास खंड</b> (भाग)-फुलकातरी गां.पं. (भाग)-चिराखोवा भाग II</p>
8	धुबरी	<p><b>धुबरी नगरपालिका बोर्ड, बिरसिंग जरूआ विकास खंड</b> (भाग) -माजेरचार चालाकुरा गां.पं., चालाकुरा गां.पं. (भाग) - चालाकुरा भाग II, चालाकुरा भाग III, फूलाकाटा गां.पं. (भाग) - बल्दियारालगा गै.भूकर I, बल्दियारालगा गै.भूकर II, पोडमेरालगा गां.पं. (भाग) - भेलांगमारी, धुरबाड़ी गां.पं. I, धुरबाड़ी भाग II, कटलामारी भाग II, कटलामारी भाग III, कटलामारी भाग IV, रिवर खंड सं. 5 गै.भूकर, रिवर खंड सं. 6 गै.भूकर, फुलकाटरी गां.पं. (भाग) - चिरखोवा भाग I, चिरखोवा भाग IV, चिराखोवा भाग V, <b>देबिटोला विकास खंड</b> (भाग)- दक्खिन गेरामारी गां.पं. (भाग)-वेगुंठाली, <b>गौरीपुर विकास खंड</b> (भाग)-निम्नलिखित को छोड़कर - कचारीहाट गां.पं. (भाग) - देवोतर हसडाहा भाग I, कलारहाट गां.पं. (भाग)-देवोत्तर हसडाहा भाग IV, किस्मत हसडाहा भाग II, देवोत्तर हसडाहा भाग III, मधुसौलमारी तियामारी गां.पं. (भाग)-मधुसौलमारी भाग I, <b>रूपशी विकास खंड</b> (भाग)- बेरभंगी गां.पं., मधुसौलमारी गां.पं. (भाग) - तियामारी भाग I, नलिया गां.पं. (भाग)-केदेर भाग I, नलिया भाग I, नलिया भाग II पश्चिम गायखोवा भाग II</p>
9	मानकचार	<p><b>दक्षिण सालमारा विकास खंड, जमादारहाट विकास खंड, बिलासिपारा विकास खंड</b> (भाग)- बहिरसुआपाटा गां.पं., मसानेरालगा गां.पं., हातिपोटा गां.पं., <b>बिरसिंग जरूआ विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- चालाकुरा गां.पं. (भाग)-चालाकुरा भाग II, चालाकुरा भाग III, फूलाकाटा गां.पं. (भाग)- बल्दियारालगा गै.भूकर I, बल्दियारालगा गै.भूकर II, मजेरचार चालकुरा गां.पं., पोडमेरालगा गां.पं. (भाग) - भेलांगमारी, धुरबाड़ी भाग I, धुरबाड़ी भाग II, कटलामाड़ी भाग II, कटलामाड़ी भाग III, कटलामाड़ी भाग IV, रिवर खंड सं. 5 गै.भूकर, रिवर खंड सं. 6 गै.भूकर, फुलकातारी गां.पं. (भाग) - चिरखोवा भाग I, चिरखोवा भाग II, चिरखोवा भाग IV, चिरखोवा भाग V, <b>चापर सलकोचा विकास खंड</b> (भाग)- चिरकुटा गां.पं. (भाग)- चिरकुटा भाग-II, तोकरबंधा, धीरेरचार तरंगपुर गां.पं. (भाग)- काजीपारा भाग II, धीरेरचर भाग I, धीरेरचर भाग II, धीरेरचर भाग III, तरंगपुर भाग I, तरंगपुर भाग II, गेराविता गां.पं. (भाग) - नूनमती भाग I, नूनमती भाग II, हातिपोटा गां.पं. (भाग)-चंदारडिंगा, जोगीपारा, हातिपोटा भाग II, फौजदारचार, पुथिमारी गां.पं. (भाग)-एरियाझार भाग II, लालकुरा, सिमलाबाड़ी भाग I, सिमलाबाड़ी भाग II, सिमलाबाड़ी भाग III, सिमलाबाड़ी भाग IV, तिलपारा गां.पं. (भाग)-संतोषपुर, दूधनाथ, कलियारखाल, कमरडीही भाग I, कमरडीही भाग II, <b>नायेरालगा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर - दुबाचुरी गां.पं., सोगुनमारी गां.पं., कजाइकाता गां.पं. (भाग)-झेलटुर्चर भाग I, झेलटुर्चर भाग II, कजाइकाता भाग V, कजाइकाता भाग VI, कजाइकाता-सुआता गां.पं. (भाग)- कथालडी भाग I, कथालडी भाग II, मोसलापारा गां.पं. (भाग)-जोहरमुरा, दलानेरालगा</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		सं. 2, पताकाटा भाग II, महामाया विकास खंड (भाग) - साधुभासा गां.पं. (भाग)-साधुभासा भाग III
10	बिलासिपारा	<p>बिलासिपारा नगरपालिका बोर्ड, चापर नगरपालिका बोर्ड, सपतग्राम नगरपालिका बोर्ड, बिलासिपारा विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बहिरसुआपाटा गां.पं., मसानेरालगा गां.पं., हातिपोटा गां.पं., आनंदनगर-बंगालीपारा गां.पं. (भाग)- सूर्यखाता भाग I (गांव), बंगालीपारा भाग I, बान्धबपारा, आनंदनगर (गांव),</p> <p>चापर सालकोचा विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>चिरकुटा गां.पं. (भाग) -चिरकुटा भाग II, टोकराबंधा, धीरेरचर तरंगपुर गां.पं. (भाग) - काजीपारा भाग II, धीरेरचर भाग I, धीरेरचर भाग II, धीरेरचर भाग III, तरंगपुर भाग I, तरंगपुर भाग II, गेराविता गां.पं. (भाग) - नूनमती भाग I, नूनमती भाग II, हातिपोटा गां.पं. (भाग) - चंदारडिंगा, जोगीपारा, हातिपोटा भाग II, फौजदारचर, पुथिमारी गां.पं. (भाग) - एरियाझार भाग II, लालकुरा, सिमलाबाड़ी भाग I, सिमलाबाड़ी भाग II, सिमलाबाड़ी भाग III, सिमलाबाड़ी भाग IV, तिलपारा गां.पं. (भाग)- संतोषपुर, दूधनाथ, कलियारखाल, कामरडीही भाग I, कामरडीही भाग II, महामाया विकास खंड (भाग)- कडोमटोला गां.पं., सालतारी गां.पं., सोनामोयी गां.पं., गोबर्धनपारा गां.पं. (भाग)-अथियाबाड़ी, गोबर्धनपारा, गुटिपारा, जोर्डोलपारा, नोतुन लौपारा, जोगीरमहल गां.पं. (भाग)-सिमलाकांडी, मासपारा-संकोच गां.पं. (भाग)-भवानीपुर, पोलाशकंडी, तुषपारा गां.पं. (भाग)-मुराबाड़ी, खुरखुरी, बामुनी भाग I, बामुनी भाग II, देवमारा</p>
<b>3-जिला - दक्षिण साल्मारा</b>		
11	दक्षिण साल्मारा	मानकचार विकास खंड, फेकामारी विकास खंड , दक्षिण साल्मारा विकास खंड
<b>4-जिला - गोवालपारा</b>		
12	जलेस्वर	<p>बलिजाना विकास खंड (भाग)-बरदामल गां.पं. (भाग)- नोलोंगा पहाड़, कल्याणपुर गां.पं. (भाग)-कल्याणपुर,</p> <p>जलेस्वर विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>हसडोबा गां.पं. (भाग), कुरसापाखिरी भाग-I, कुरसापाखिरी भाग-II, कुरसापाखिरी भाग-III, बंदोरमाथा, राजमिता गां.पं. (भाग)- मानसपारा, सिमलाबारी गां.पं. (भाग) गुमैझर,</p> <p>खरमूजा विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>अंबरी गां.पं. (भाग)- कोंगेयर पञ्चिमपर, लतीमा, बगुआन गां.पं. (भाग) - नाचनीपारा, चिनबारी, सबाजी बगुआन, गारो भातखोवा, बोर बगुआन, हरिद्रा बगुआन, साख्र बगुआन, मुरली, मारकुला गां.पं. (भाग)- कोंगैर पुष्पर, पंडोबा,</p> <p>लखीपुर विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- दादन गां.पं., धामोर गां.पं., जाँयरामकुची गां.पं., पुखुरीपारा गां.पं. , बापुरभिता जूरी गांव गां.पं. (भाग)-जुरीगांव</p>
13	गोवालपारा पश्चिम (अजजा)	<p>लखीपुर नगरपालिका बोर्ड,</p> <p>बलिजाना विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बलादमारी गां.पं., कुमरी गां.पं., बरदामल गां.पं. (भाग) - नोलोंगा पहाड़, कलपानी चंदामारी गां.पं. (भाग)- चंदामारी सतबोइनी, सतबोइनी, कलपानी चंदामारी, कलपानी, सतबोइनी पहाड़, कल्याणपुर गां.पं. (भाग) - कल्याणपुर, भालुकडुबी भाग-I, भालुकडुबी भाग-II, भालुकडुबी भाग-III, भालुकडुबी भाग-IV, भालुकडुबी भाग-V, जंगल खंड सं. 2, जलेस्वर खंड (भाग)- राजमिता गां.पं. (भाग)-मानसपारा, सिमलाबाड़ी गां.पं. (भाग)-</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>गुमैझर, हसडोबा गां.पं. (भाग)- कुरसापाखिरी भाग-I, कुरसापाखिरी भाग-II, कुरसापाखिरी भाग-III, बंदोरमाथा, <b>खरमूजा विकास खंड</b> (भाग)-अंबरी गां.पं. (भाग)-कोंगेयर पञ्चिमपर, लतीमा, मारकुला गां.पं. (भाग) - कोंगेयर पुष्पर, पंडोबा, बगुआन गां.पं. (भाग)- नाचनीपारा, चिनवाड़ी, सबाजी बगुआन, गारो भातखोवा, बोर बगुआन, हरिद्रा बगुआन, साख्र बगुआन, मुरली,</p> <p><b>कृष्णाई विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>मानिकपुर भेलाखामार गां.पं., धाईगांव गां.पं. (भाग) - कलपानी धिलाजानी, डैगांव, खरियापारा, कालियासाख्र, डैगांव दामास, करकसी दामास, पहिडोल, करकसी, दिरमा-जाखिली गां.पं. (भाग) - दारापारा भाग-I, दारापारा भाग-II, कृष्णाई गुरिया भाग-II, सालपारा मोलांदुबी भाग-II, कृष्णाई गां.पं. (भाग)- आशुदुबी, पैकन भाग-II, मोलांदुबी गां.पं. (भाग)- कृष्णाई गुरिया भाग-I, सालपारा मोलांदुबी भाग-I, तुकुरा बरमोहारा गां.पं. (भाग)- तुकुरा भाग III, हादीगांव, डैगांव गां.पं. (भाग) - सरदारपारा, फफांगा गां.पं. (भाग) - तुकुरा भाग- I, तुकुरा भाग - II, फफांगा भाग - I, खगराबारी, <b>कुशधोवा विकास खंड</b> (भाग)- लेला गां.पं. (भाग)-बंदारशी भाग-I, बरमटिया भाग-I, बरमटिया भाग-II, बरपथार, <b>लखीपुर विकास खंड</b> (भाग)- दादन गां.पं., धमोर गां.पं., जोयरामकुची गां.पं., पुखुरीपारा गां.पं., बपुरभिता जूरी गांव गां.पं. (भाग)- जुरीगांव , <b>मटिया विकास खंड</b> (भाग) - हरिमुरा गां.पं. (भाग)-राख्यसिनी जंगल खंड।</p>
14	गोवालपारा पूर्व	<p><b>गोवालपारा नगरपालिका बोर्ड, बलिजाना विकास खंड</b> (भाग)- बलादमारी गां.पं., कुमरी गां.पं., कलपानी चंदामारी गां.पं. (भाग) - चंदामारी सतबोइनी, सतबोइनी, कलपानी चंदामारी, कलपानी, सतडबोनी पहाड़, कल्याणपुर गां.पं. (भाग)- भालुकडुबी भाग-I, भालुकडुबी भाग-II, भालुकडुबी भाग-III, भालुकडुबी भाग-IV, भालुकडुबी भाग-V, जंगल खंड सं.2, <b>कृष्णाई विकास खंड</b> (भाग)- मानिकपुर भेलाखामार गां.पं., कृष्णाई गां.पं. (भाग)- पैकन भाग-II, मोलांदुबी गां.पं. (भाग)- सालपारा मोलांदुबी भाग-I, तुकुरा बरमोहारा गां.पं. (भाग)- तुकुरा भाग III, हादीगांव, डैगांव गां.पं. (भाग) - सरदारपारा, फफांगा गां.पं. (भाग) - तुकुरा भाग- I, तुकुरा भाग - II, फफांगा भाग - I, खगराबारी, <b>कुशधोवा विकास खंड</b> (भाग)- बगुआन कथलगुरी गां.पं. (भाग)- बगुआन भाग-I, बगुआन भाग-II, बगुआन भाग-III, बगुआन भाग-IV, कुशधोवा गां.पं. (भाग)- कुशधोवा चेचापाणि भाग-I,</p> <p><b>मटिया विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बकईतारी गां.पं., करीपारा गां.पं., मटिया गां.पं., डोलगोमा कोडोमटोला गां.पं., बुडुचर गां.पं. (भाग)- बोरबालुपारा, हरिमुरा गां.पं. (भाग)- फुतुरिपारा, लालबोरी, हरिमुरा, रखसिनी जंगल खंड, मोरनोई गां.पं. (भाग)- मोनाकोचा, मोरनोई, गोजियाजानी, दहिकाता, भोजमाला भाग-II, नबगोटा सिमलीटोला गां.पं. (भाग)- गारोमारी, सिद्धबारी गां.पं. (भाग)- सिद्धबारी भाग-I, सिद्धबारी भाग-II, श्री श्री सूर्यागिरि गां.पं. (भाग)- दुबापारा,</p> <p><b>रंगजुली विकास खंड</b> (भाग)-अंबरी गां.पं. (भाग)-अंबरी भाग-III, बिजॉयपुर बनगांव, धंतोला भाग-II, उलुबारी चौटारा नैतारा बील, कहिबारी गां.पं. (भाग)- कंकटा भाग-II, रक्षिणी पहाड़, सिकजुली कुहियारवाड़ी, खुटावाड़ी गां.पं. (भाग)- चपलाई भाग-II, सिमलीटोला गां.पं. (भाग)-कमरपोटा, गेरूवा, कुशधोवा चेचापानी भाग-II, कंकटा भाग-I, तिपलाई गां.पं. (भाग)- तिपलाई भाग-I, तिपलाई भाग-II, बनगांव, चितलमारी वामुनिगांव, गरुचटका भाग-I , गरुचटका भाग-II</p>
15	दुधनाई (अजजा)	<p><b>कृष्णाई विकास खंड</b> (भाग)- कृष्णाई गां.पं. (भाग)- आशुदुबी, मोलांदुबी गां.पं. (भाग)- कृष्णाई गुरिया भाग-I, डैगांव गां.पं. (भाग)- कलपानी धिलाजानी, डैगांव, खरियापारा, कालियासाख्र, डैगांव दामास, करकसी दामास, पहिडोल, करकसी, दिरमा-जाखिली गां.पं. (भाग)- दारापारा भाग-I, दारापारा भाग-II, कृष्णाई गुरिया भाग-II, सालपारा</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>मोलान्दुबी भाग-II,  <b>कुशधोवा विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-  बगुआन कथलगुरी गां.पं. (भाग) - बगुआन भाग-I, बगुआन भाग-II, बगुआन भाग-III, बगुआन भाग-IV, कुशधोवा गां.पं. (भाग)- कुशधोवा चेचापाणि भाग-I, लेला गां.पं. (भाग), बंदरशी भाग I, बरमतिया भाग I, बरमतिया भाग II, बारपथार, <b>मटिया विकास खंड</b> (भाग)- बकईतारी गां.पं., करीपारा गां.पं., मटिया गां.पं., डोलगोमा कोडोमटोला गां.पं., बुडुचर गां.पं. (भाग)- बोरबालुपारा, हरिमुरा गां.पं. (भाग)- फुतुरीपारा, लालबोरी, हरिमुरा, मोरनोई गां.पं. (भाग)- मोनाकोचा, मोरनोई, गोजियाजानी, दहिकाता, भोजमाला भाग-II, नबगोटा सिमलीटोला गां.पं. (भाग)- गारोमारी, सिद्धवारी गां.पं. (भाग)-सिद्धवारी भाग-I, सिद्धवारी भाग-II, श्री श्री सूर्यागिरि गां.पं. (भाग)-दुबापारा</p> <p><b>रंगजुली विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  अंबरी गां.पं. (भाग) -अंबरी भाग-III, बिजॉयपुर बनगांव, धंतोला भाग-II, उलुवारी चौटारा नैतारा वील, कहिबारी गां.पं. (भाग)-कंकटा भाग-II, रक्षिणी पहाड़, सिकजुली कुहियारबाड़ी, खुटाबाड़ी गां.पं. (भाग)- चपलाई भाग-II, सिमलीटोला गां.पं. (भाग)- कमरपोटा, गेरूवा, कुशधोवा चेचापानी भाग-II, कंकटा भाग-I, तिपलाई गां.पं. (भाग)- तिपलाई भाग-I, तिपलाई भाग-II, बनगांव, चितलमारी बामुनिगांव, गरुचटका भाग-I, गरुचटका भाग-II</p>
<b>5-जिला - बोंगाईगांव</b>		
16	अभयापुरी	<p><b>अभयापुरी नगरपालिका बोर्ड,</b>  <b>बोइतामारी खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  पब मजेरलगा गां.पं., जोगीघोपा गां.पं., कबाईतारी गां.पं., बालापारा गां.पं. (भाग) - बालापारा, बेलटोली सिमलुरटोल, सेदमारी, हकोदोबा भाग I, हकोदोबा भाग II, खेरपूजी भाग I, खेरपूजी भाग II, डोलोनी वील, चलनतापारा गां.पं. (भाग) - चलनतापारा भाग III, गोराइमारी, धोंटोला गां.पं. (भाग) - धोंटोला, पंचगांव भाग I, पंचगांव भाग II, पंचगांव पहाड़, धिलागुरी गां.पं. (भाग) - कोनोरा वील, ओडुबी गां.पं. (भाग)- बोआलिमारी भाग I, बोआलिमारी भाग II, खेलुआपारा भाग II, खेलुआपारा भाग IV, खेलुआपारा भाग V, औडुबी भाग I, भैरब पहाड़ गैर भूकर, पश्चिम मजेरलगा गां.पं. (भाग), भैरब पुर को छोड़कर, शंकरघोला गां.पं. (भाग) - बोरघोला भाग I, श्रीस्तिपारा, चेदामारी पर्लिटोल, दक्षिण बोइतामारी गां.पं. (भाग) - ढकनबाड़ी, कायेतपारा भाग I, कायेतपारा भाग II,</p> <p><b>डंगटोल खंड</b> (भाग) - चिकिबिकी गां.पं., विद्यापुर गां.पं., चोकापारा गां.पं., काकरागांव गां.पं., उत्तर बोइतामारी गां.पं., तिलोकगांव गां.पं., अतुगांव गां.पं. (भाग) - मजीगांव, कछुआगांव, मामुगांव, नौगांव, सोनागांव, अतुगांव, बामुनीतिला गां.प. (भाग)- बामुनीतिला, बहिर चेंगमारी, भंडारानी, सिपोनसिला गां.प. (भाग)- घंडल, सिपोनसिला भाग IV, काशीडोबा, मुलागांव गां.प. (भाग)- नागरीगांव, मुलागांव तोतपारा, मुलागांव रावपारा, मुलागांव चेन्नापारा, मुलागांव, <b>मानिकपुर खंड</b> (भाग) - गरैमारी गां.पं. (भाग) - नाचनगुरी सं. 2, हपचारा गां.पं. (भाग) - बर्धुप, बृद्ध्याबाशी सं. 2, चक्रसिला सं. 2, चक्रसिला सं. 1, बृद्धबाशी सं. 1, गरुगांव सं. 1, गरुगांव सं. 2, नाचनगुरी सं. 3, जरागुरी सं. 2, जरागुरी सं. 3,</p> <p><b>श्रीजनग्राम खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  कोकिला गां.पं., सं.पारा चकला गां.पं., गोलापारा बंगलापारा गां.पं., कचारिपेटी गां.पं. (भाग) - कचारिपेटी भाग I, कचारिपेटी भाग II, कचारिपेटी भाग III, टोपगांव भाग I,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>टोपगांव भाग II, नररविता भाग I, अंबरी बरेगढ़ गां.पं. (भाग) - तिलपारा, अंबरी, बरेगढ़, चोटो बरेगढ़, बलाचार मटरघोला गां.पं. (भाग) - बरलारचर भाग I को छोड़कर, जोपिया गां.पं. (भाग) - जोपिया मैन्यापारा, कीर्तनपारा गां.पं. (भाग) - छैलाबाड़ी भाग I, छैलाबाड़ी भाग II, सजलपारा, तिलपुखुरी, बलार्चर को छोड़कर, श्रीजनग्राम गां.पं. (भाग) - कहिबारी भाग I, कहिबारी भाग II, टेंटनपुर, बलारपेट, काकोइजाना गां.पं. (भाग) - कुचियाकाटा <b>तापाटरी खंड</b> (भाग) - बोरीगांव गां.पं. (भाग) - बामुनगांव भाग I, बामुनगांव भाग II, बोरीगांव, खुदरा नारी कोला, रावपारा, कालीबाड़ी गां.पं. (भाग) - अमगुरी भाग I, अमगुरी भाग II, बाटाबाड़ी, भोमापारा, बोवालीमारी, दुरमारी, कालीबाड़ी, हरिपुर, नालडोबा, लालमाटी ग्राजिंग रिजर्व, पचनिया खोरागांव गां.पं. (भाग) - बेचिमारी, भाकुआमारी भाग I, कबाईतारी भाग II, कचारीपारा भाग I, कचारीपारा भाग II, खोरागांव भाग I, खोरागांव भाग II, पचनिया भाग I, उत्तर खोरागांव भाग II, पिराधारा गां.पं. (भाग)- लतीबाड़ी भाग III, मालेगढ़ गां.पं. (भाग)- मालेगढ़ भाग I, मालेगढ़ भाग IV, मालेगढ़ पहाड़, मालेगढ़ भाग III</p>
17	मानिकपुर	<p><b>जोगीगोपा पेपर मिल क्षेत्र, बोइतामारी खंड</b> (भाग)- पब माजरलगा गां.पं., जोगीघोपा गां.पं., कबैतारी गां.पं., बालापारा गां.पं. (भाग)-बालापारा, बेलटोली सिमलुरटोल, सेदमारी, हकोदोबा भाग I, हकोदोबा भाग II, खेरपूजी भाग I, खेरपूजी भाग II, डोलोनी वील, चलनतापारा गां.पं. (भाग)-चलनतापारा भाग III, गोरामारी, धंतोला गां.पं. (भाग)- धंतोला, पंचगांव भाग 1, पंचगांव भाग II, पंचगांव पहाड़, घिलागुरी गां.पं. (भाग) - कोनोरा वील, ओडुबी गां.पं. (भाग)-बोआलिमारी भाग I, बोआलिमारी भाग II, खेलुआपारा भाग II, खेलुआपारा भाग IV, खेलुआपारा भाग V, औडुबी भाग I, भैरब पहाड़ गैर भूकर, पश्चिम मजेरलगा गां.पं. (भाग) - भैरब पुर को छोड़कर, शंकरघोला गां.पं. (भाग) - बोरघोला भाग I, सृष्टिपारा, चेदामारी पर्लिटॉल, दक्षिण बोइतामारी गां.पं. (भाग) - ढकनाबारी, कायेतपारा भाग I, कायेतपारा भाग II</p> <p><b>डंगटोल विकास खंड</b> (भाग), बामुनीटीला गां.पं. (भाग) - लिंगडोबा, घकपारा, नंकरगांव, <b>मानिकपुर खंड</b> (भाग) - बशबारी छलबिया गां.पं. (भाग) - बशबारी सं. 1, बशबारी सं. 2, बशबारी सं. 3, बशबाड़ी सं. 4, बशबारी सं. 5, बशबारी सं. 6, बशबारी सं. 7, औलागुरी, चलबिला सं. 2, चलबिला सं. 1, चलबिला सं. 3, भंडारा गां.पं. (भाग)- भंडारा सं. 2, भंडारा सं. 3, भंडारा सं. 4, भंडारा सं. 5, भंडारा सं. 6, झवबारी गां.पं. (भाग)- नौगांव, <b>श्रीजंगग्राम खंड</b> (भाग) - कोकिला गां.पं., संपारा चकला गां.पं., गोलापारा बंगलापारा गां.पं., कचारिपेटी गां.पं. (भाग) - कचारिपेटी भाग I, कचारिपेटी भाग II, कचारिपेटी भाग III, टोपगांव भाग I, टोपगांव भाग II, नररविता भाग I, अंबरी बरेगढ़ गां.पं. (भाग)- तिलपारा, अंबरी, बरेगढ़, चोटो बरेगढ़, बलाचार मटरघोला गां.पं. (भाग)- बरलारचर भाग I को छोड़कर, जोपिया गां.पं. (भाग) -जोपिया मैन्यापारा, कीर्तनपारा गां.पं. (भाग)-छैलाबाड़ी भाग I, छैलाबाड़ी भाग II, सजलपारा, तिलपुखुरी, बलाचार, श्रीजनग्राम गां.पं. (भाग)-कहिबारी भाग I, कहिबारी भाग II, टेंटनपुर, बलारपेट</p> <p><b>तापत्तरी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बोरीगांव गां.पं. (भाग) -बामुनगांव भाग I, बामुनगांव भाग II, बोरीगांव, खुदरा नारी कोला, रावपारा, कालीबाड़ी गां.पं. (भाग)-अमगुरी भाग I, अमगुरी भाग II, बाटाबाड़ी, भोमापारा, बोवालीमारी, दुरमारी, कालीबाड़ी, हरिपुर, नालडोबा, लालमती ग्रेजिंग रिजर्व, पचनिया खोरागांव गां.पं. (भाग)-बेचिमारी, भाकुआमारी भाग I, कबाईतारी भाग II, कचारीपारा भाग I, कचारीपारा भाग II, खोरागांव भाग I, खोरागांव भाग II, पचनिया भाग I, उत्तर खोरागांव भाग II, पिराधारा गां.पं. (भाग) - लतीबाड़ी भाग III, मालेगढ़ गां.पं. (भाग) - मालेगढ़ भाग I, मालेगढ़ भाग IV, मालेगढ़ पहाड़, मालेगढ़ भाग III</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		रूपशी विकास खंड (भाग) - इसबपुर गां.प. (भाग) - इसबपुर, मानिकपुर, खुदराखोवा, बरभीठा गां.प. (भाग) - बरतारी, कंडुलिया।
18	बोंगाईगांव	<p>बोंगाईगांव नगरपालिका, न्यू बोंगाईगांव रेलवे कॉलोनी, मानिकपुर खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बशीवाड़ी चलबिला गां.पं. (भाग) - बशबारी सं. 1, बशबारी सं. 2, बशबारी सं. 3, बशबारी सं. 4, बशबारी सं. 5, बशबारी सं. 6, बशबारी सं. 7, औलागुरी, चलबिला सं. 2, चलबिला सं. 1, चलबिला सं. 3, भंडारा गां.पं. (भाग)-भंडारा सं. 2, भंडारा सं. 3, भंडारा सं. 4, भंडारा सं. 5, भंडारा सं. 6, झवबरी गां.पं. (भाग)- नवागांव, गरयमारी गां.पं. (भाग)-नाचनगुरी सं. 2, हपचारा गां.पं. (भाग)- बर्धुप, बृद्धवाशी सं. 2, चक्रसिला सं. 2, चक्रसिला सं. 1, बृद्धवाशी सं. 1, गरुगांव सं. 1, गरुगांव सं. 2, नाचनगुरी सं. 3, जरागुरी सं. 2, जरागुरी सं. 3,</p> <p>डंगटोल विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>चिकिबिकी गां.पं., विद्यापुर गां.पं., चोकापारा गां.पं., काकरागांव गां.पं., नॉर्थ बोइतामारी गां.पं., तिलोकगांव गां.पं., अतुगांव गां.पं. (भाग) - मजीगांव, कछुगांव, मामूगांव, नवागांव, सोनागांव, अतुगांव, बामुनीतिला गां.पं. (भाग)- बामुनीतिला, बहिर चेंगमारी, भंडारानी, लिंगडोबा, घकपारा, नानकारगांव, सिपोन्सिला गां.पं. (भाग)- घंडल, सिपोन्सिला भाग IV, काशीडोबा, मुलागांव गां.पं. (भाग)- नागरीगांव, मुलागांव तोतपारा, मुलागांव रावपारा, मुलागांव चेन्नापारा, मुलागांव,</p> <p>श्रीजनग्राम विकास खंड (भाग) , काकोइजाना गां.पं. (भाग)-कुचियाकाटा, चक चाका विकास खंड (भाग) - फेवरखोवा गां.पं. (भाग)- कलवाड़ी</p>
<b>6- जिला -चिरांग</b>		
19	सिडली चिरांग (अजजा)	बासुगांव नगरपालिका बोर्ड, काजलगांव नगरपालिका बोर्ड, बोंगाईगांव रिफाइनरी एंड पेट्रो-केमिकल लिमिटेड टाउनशिप (ज.न.), सिडली चिरांग विकास खंड, बोरो बाजार विकास खंड (भाग)-अमटेका ग्रा.प.वि.स., कोइला मोइला ग्रा.प.वि.स., भभानीपुर ग्रा.प.वि.स. (भाग)- जोयपुर, भभानीपुर, पलंगसुगुरी, राउमारी ग्रा.प.वि.स. (भाग)- डोलोगांव, पलाशगुरी-1 (पलंगसुगुरी सं. 1), पलाशगुरी-2 (पलंगसुगुरी सं. 2), कहिवाड़ी सं. 1, कहिवाड़ी सं. 2, सुखनीपारा, खमारपारा (खुमारपारा), राउमारी
20	बिजनी	<p>बिजनी नगरपालिका बोर्ड, बोरो बाजार विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>अमटेका ग्रा.प.वि.स., कोइला मोइला ग्रा.प.वि.स., भभानीपुर ग्रा.प.वि.स. (भाग)- जॉयपुर भभानीपुर, पलंगसुगुरी, राउमारी ग्रा.प.वि.स. (भाग)-डोलोगांव, पलाशगुरी-1 (पलंगसुगुरी सं. 1), पलाशगुरी-2 (पलंगसुगुरी सं. 2), कहिवाड़ी सं. 1, कहिवाड़ी सं. 2, सुखानीपारा, खमारपारा (खुमारपारा) राउमारी;</p> <p>मानिकपुर विकास खंड (भाग)-भंगनामारी ग्रा.प.वि.स., बिजनीगांव ग्रा.प.वि.स., चटियांगुरी ग्रा.प.वि.स., दंगईगांव ग्रा.प.वि.स., गरगांव भलटोल ग्रा.प.वि.स., मोनाकोचा ग्रा.प.वि.स., मालीपारा ग्रा.प.वि.स., मंगोलियान ग्रा.प.वि.स., पोशलावाड़ी गरगांव ग्रा.प.वि.स., दीवानपारा ग्रा.प.वि.स., अलुखुंदा ग्रा.प.वि.स.</p>
<b>7- जिला - बारपेटा</b>		
21	भवानीपुर	बारपेटा रोड नगरपालिका बोर्ड, हाउली न.स., सोरभोग न.स., रूपशी विकास खंड (भाग)- हल्दिया गां.पं. (भाग)- रोहा गांव, भवानीपुर विकास खंड (भाग)- सरुपेटा गां.पं., चौलियाबोरी गां.पं. (भाग)- धेमचर पथार, मैध्या कोडोई गुरी, नाओसरका पथार, पश्चिम कोडोई गुरी, सोटो कमर, गलिया गां.पं. (भाग)- गलिया, गठी पारा (गठिया पारा), हरि

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>पुर, पुरबलुआसुर, तापा, गेरुआपारा गां.पं. (भाग) - गेरुआ पारा, पूरन भवानीपुर, हथिनापुर गां.पं. (भाग) - चेकी, मेधी कुची, कालबाड़ी गां.पं. (भाग) - बंगाली पारा (पारा बंगाली), कालबाड़ी, निज भवानीपुर (भाग) - दयरा बुरी, दक्षिण हती, निज भवानीपुर, पब हती, सिंगिमारी गां.पं. (भाग)- डालीमार भीठा, दारुपारा, ओदलगुरी, पुथीमारी, सिंगिमारी, सियालमारी, <b>बजाली विकास खंड</b> (भाग)- मुगुरिया गां.पं. (भाग)- डोलोई गांव, सदेरी गां.पं. (भाग)- भोटांता मोहितारा, घोटबार सदेरी,</p> <p><b>चाकचका विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>कलहभंगा गां.पं. (भाग)-भालुकी, रायपुर, जोशीहाटी, शालमारा, मदुलिझार गां.पं. (भाग)- टेंगा गांव, सपना, कुरोबाहा, चलचलिया, सरू हरिद, जकुआपारा,</p> <p><b>गोबर्धना विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>पश्चिम हाउली गां.पं. (भाग) - मटपुरी, बारबरीझार, हलपाकुरी, हाउली गांव, उत्तर हाउली गां.पं. (भाग) - मेसपारा <b>पाकबेटबाड़ी विकास खंड</b> (भाग)- उत्तर पब बेटबाड़ी गां.पं. (भाग)- बामुनबाड़ी, रंगियालटरी, फुलरगुडी, सुवागपुर।</p>
22	मंडिया	<p><b>बारपेटा विकास खंड</b> (भाग)- बहमुरा गां.पं. (भाग)- बहमुरा, जाहेर पाम (जौहर पाम), कुमालीपारा गां.पं. (भाग)- बनियारा पारा, गारेमारा गांव, गारेमारा पथार,</p> <p><b>मंडिया विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>मंडिया जादवपुर गां.पं., अलुपति मेजर चार गां.पं., बाघमारा गां.पं., बामुंडंगरा गां.पं., धर्मपुर भटनपैटी गां.पं., चसरा गां.पं. (भाग) - गरलारसुती, गरला गांव, गरला पाम, कहिबरिपम, दिगिरपम गां.पं. (भाग) - दिगिर पथार, दिगिरपार, दिगिरपम, लहोरापारा, कदमटोला गां.पं. (भाग)- साईसिमोना गै.भूकर, कदमटोला, मंडिया गां.पं. (भाग)- मौरिपम, मोरी गांव, मानिकपुर गां.पं. (भाग)- गरला चार, अली गांव, अली गांव पथार, अली गांव गै.भूकर, रानीरपाम, मानिकपुर, सर गांव, सर गांव पाम, रामपारा गां.पं. (भाग) - बालापारा, रामपारा गांव, डोलारपम, डालागांव, डोला पथार, सुवामारी, चपोरी गांव, रामापारा पाम, उज़िरार चार गां.पं. (भाग) - उज़ीरारचार गै.भूकर, मोखुवा चार गै.भूकर, भाटकुची गां.पं. (भाग) - करताल, भाटकुची, गजिया मेधीरतारी गां.पं. (भाग) - गजिया, ज्योति गांव,</p> <p><b>रूपशी विकास खंड</b> (भाग) - बरभीथा गां.पं., बंधुगी गां.पं., चिकनी गां.पं., इसबपुर गां.पं., कलगछिया गां.पं., सावपुर गां.पं., तितापानी गां.पं., तपेस्वरा गां.पं., बलाईपथार गां.पं. (भाग) - बालीपथार, खरबली, हल्दिया गां.पं. (भाग) - हल्दिया गांव, जमरकुर, भेरा, लाचंगा गां.पं. (भाग)-कसुकाती।</p>
23	चेंगा	<p><b>चेंगा विकास खंड</b> (भाग) - दक्खिन गोधानी गां.पं., महचरा गां.पं., कचुमारा गां.पं., रूमारी पथार गां.पं., चेंगा मुसलमानपारा गां.पं. (भाग) - मुसलमान गांव, बरभीथा, खंगरा, बेसिमरी (पथार), चनारतारी, हरिपुर गां.पं. (भाग) - गेलाबिल, काकधोवा, फूलबाड़ी, <b>बरपेटा विकास खंड</b> (भाग)-केओटकुची गां.पं. (भाग) - गहेर पाम, पटबाउशी गां.पं. (भाग) - कहिबारी,</p> <p><b>गुमाफुलबाड़ी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बहारी रिजर्व गां.पं., बारबिला गां.पं. (भाग)- बारबिला, बारा, कालजाही, सिला, ओमुरा, बार सुहा, 11 सं. डोंगरा गां.पं. (भाग)- नागलकुर,</p> <p><b>मंडिया विकास खंड</b> (भाग) - मंडिया जादवपुर गां.पं., अलुपति मेजर चार गां.पं., बाघमारा गां.पं., बामुंडंगरा गां.पं., धर्मपुर भटनपैटी गां.पं., चसरा गां.पं. (भाग) - गरलारसुती, गरला गांव, गरला पाम, कहिबरिपम, दिगिरपम गां.पं. (भाग) - दिगीर पथार, दिगीरपार, दिगीरपम, लाहोरापारा, कदमटोला गां.पं. (भाग)- साईसिमोना गै.भूकर, कदमटोला, मंडिया गां.पं. (भाग)- मौरिपम, मोरी गांव, मानिकपुर गां.पं.</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		(भाग)- गरला चार, अली गांव, अली गांव पथार, अली गांव गै.भूकर, रानीरपम, मानिकपुर, सर गांव, सर गांव पाम, रामपारा गां.पं. (भाग) - बालापारा, रामापारा गांव, डोलारपम, डालागांव, डोला पथार, मुवामरी, चपोरी गांव, रामापारा पाम, उजिरार चार गां.पं. (भाग)- उजिरार चार गै.भूकर, मौखुवा चार गै.भूकर, <b>सारुखेत्री विकास खंड</b> (भाग)- दक्खिन पब सारुखेत्री गां.पं., मध्य पश्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग)- बयाशा, बरमारा, दक्खिन पश्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग)- भोगडिया, खुदरा फलादी, बार फलादी, कथलभूरी, कुकरपार, दुबादुबी पथार, पचिम अलादी, बगरीतारी।
24	बारपेटा (अ.जा.)	<p><b>बारपेटा नगरपालिका बोर्ड, सरथेबारी न.स.,</b>  <b>चेंगा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  दक्खिन गोधनी गां.पं., महचरा गां.पं., कचुमारा गां.पं., रौमारी पथार गां.पं., चेंगा मुसलमानपारा गां.पं. (भाग) - मुसलमान गांव, बरभीथा, खंगरा, बेसिमरी (पथार), चनारतारी, हरिपुर गां.पं. (भाग) - गेलबिल, काकधोवा, फूलबाडी, <b>गुमाफुलबाडी विकास खंड</b> (भाग)- बहारी रिजर्व गां.पं., बारबिला गां.पं. (भाग)- बारबिला, बारा, कालजाही, सिला, ओमुरा, बार सुहा, डोंगरा गां.पं. (भाग)- नागलकुर, <b>मंडिया विकास खंड</b> (भाग)- भाटकुची गां.पं. (भाग)-करतेल, भाटकुची, गजिया मेधीरतारी गां.पं. (भाग)- गजिया, ज्योति गांव,  <b>सारुखेत्री विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  दक्खिन पब सारुखेत्री गां.पं., मध्य पश्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग) - बयाशा, बरमारा, दक्खिन पश्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग) - भोगडिया, खुदरा फलादी, बार फलादी, कथलभूरी, कुकरपार, दुबादुबी पथार, पचिम अलादी, बगरीतारी, पश्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग) - रंगिया गांव, कालजाही पथार, बुरिखमार, बेसिमरी पाम,  <b>बजाली विकास खंड</b> (भाग)- तिहुदेखाता गां.पं. (भाग)-वन गांव, दुबी गां.पं. (भाग)-उपरनोई,  <b>बारपेटा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  हजीपारा गां.पं., मैरामारा गां.पं., राधाकुची गां.पं., बागोडी गां.पं., डाबलियापारा गां.पं., केओटकुची गां.पं. (भाग)-गहेर पाम, तपरबोरी, पटबाउशी गां.पं. (भाग) - कहिबरी, बहमुरा गां.पं. (भाग)-बहमुरा, जहेर पाम (जोहर पाम), डोना कुची, कुमालीपारा गां.पं. (भाग)-वनियारा पारा, गारेमारा गांव, गारेमारा पथार, कुमुल्ली पारा (कुमुलिया पारा), भेला गां.पं. (भाग)- बनबरिया,  <b>पाकबेटबाडी विकास खंड</b> (भाग)- दक्षिण पब पाका गां.पं., दक्षिण पाका गां.पं. (भाग)- पिठाडी गांव, दक्षिण बेटबाडी गां.पं. (भाग)- पाका बेटबारी पाम गै.भूकर, पाका बेटबारी गांव, केवटपारा, <b>भवानीपुर विकास खंड</b> (भाग)-पब पाका गां.पं., उत्तर पब पाका गां.पं. (भाग)- बगाना, देबरा, हथिनापुर, कवाईमारी।</p>
25	रुपशी	<p><b>रुपशी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  बरभिता गां.पं., बंधुगी गां.पं., चिकनी गां.पं., इसबपुर गां.पं., कलगछिया गां.पं., सावपुर गां.पं., तितापानी गां.पं., तपेस्वरा गां.पं., बलाईपथार गां.पं. (भाग) - वालीपथार, खरबल्ली, हल्दिया गां.पं. (भाग) - हल्दिया गांव, जमरकुर, भेरा, रोहा गांव, लाचंगा गां.पं. (भाग) - कसुकाती,  <b>बारपेटा विकास खंड</b> (भाग)-हजीपारा गां.पं., मैरामारा गां.पं., राधाकुची गां.पं., बागोडी गां.पं., डाबलियापारा गां.पं., केओटकुची गां.पं. (भाग) - तपरबोरी, कुमालीपारा गां.पं. (भाग) - कुमुल्ली पारा (कुमुलिया पारा), बहमुरा गां.पं. (भाग) - डोना कुची, भेला गां.पं. (भाग) - बनबरिया, <b>भवानीपुर विकास खंड</b> (भाग) - मझगांव गां.पं., सुखमनाह गां.पं., दतीरबोरी गां.पं. (भाग)- दतीर बोरी, कटोला पथार (कटबल पथार), गलिया गां.पं.</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>(भाग) - धूपल पारा, नमती, मध्य पाका गां.पं. (भाग) - हतिर तारी, किरकिरा, फिंगुवा पथार, निज भवानीपुर गां.पं. (भाग) - करागरी, करागरी पथार, ना-कुची गांव, ना-कुची पथार, उत्तर पाका गां.पं. (भाग) - चपर बारी, फिंगुवा गांव, <b>चाकचका विकास खंड</b> (भाग)- कलहभंगा गां.पं. (भाग)- भालुकी, रायपुर, जोशीहाटी, शालमारा, मदुलीझार गां.पं. (भाग)- टेंगा गांव, सपना, कुरोबाहा, चलचलिया, सरू हरिद, जकुआपरा, <b>गोबर्धना विकास खंड</b> (भाग)-पश्चिम हाउली गां.पं. (भाग)-मौतुपुरी, बारबरीझार, हालाप्राकुरी, हाउली गांव, उत्तर हाउली गां.पं. (भाग)- मेसपारा,</p> <p><b>पाकबेटवाड़ी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>दक्षिण पब पाका गां.पं., उत्तर पब बेटवाड़ी गां.पं. (भाग) - बामुनबारी, रंगियालोर्टरी, फुलरगुरी, सुवागपुर, दक्षिण पाका गां.पं. (भाग) - पिथाड़ी गांव, दक्षिण बेटवारी गां.पं. (भाग) - पाका बेटवारी पाम गै.भूकर, पाका बेटवाड़ी गांव, केवटपारा, <b>सारुखेत्री विकास खंड</b> (भाग) - पश्चिम सारुखेत्री गां.पं. (भाग) - रंगिया गांव, कालजाही पथार, बुरिखमार, बेसिमरी पाम</p>
26	बजाली	<p><b>पाठसाला न.स., पटाचरकुची न.स., भवानीपुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>पब पाका गां.पं., मझगांव गां.पं., सुखमनाह गां.पं., सरूपेटा गां.पं., चौलियाबोरी गां.पं. (भाग) - धेमचर पथार, मैध्या कोर्डोई गुरी, नौसरका पथार, पश्चिम कोर्डोई गुरी, सोटो कमर, गलिया गां.पं. (भाग) - गलिया, गठी पारा (गठिया पारा), हरि पुर, पुरबलुआसुर, तापा, धूपल पारा, नमती, गेरुआपारा गां.पं. (भाग) - गेरुआ पारा, पूरन भवानीपुर, हथिनापुर गां.पं. (भाग) - चेकी, मेधी कुची, कालबाड़ी गां.पं. (भाग), बंगाली पारा (पारा बंगाली), कालबाड़ी, निज भवानीपुर (भाग)-दयरा बुरी, दक्षिण हती निज भवानीपुर, पब हती करागरी, करागरी पथार, ना-कुची गांव, ना-कुची पथार, सिंगिमारी गां.पं. (भाग)- डालीमार भीठा, दारूपारा, ओदलगुरी, पुथीमारी, सिंगिमारी, सियालमारी, दतिरबोरी गां.पं. (भाग) - दतीर बोरी, कटोला पथार (कटवल पथार), मध्य पाका गां.पं. (भाग) - हातिर तारी, किरकिरा, फिंगुवा पथार, उत्तर पाका गां.पं. (भाग) - चपर बारी, फिंगुवा गांव, उत्तर पब पक्का गां.पं. (भाग)-बगाना, देबरा, हथिनापुर, कवाईमारी,</p> <p><b>बजाली विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>मुगुरिया गां.पं. (भाग) - डोलोई गांव, सदेरी गां.पं. (भाग) - भोटोता मोहितारा, घोटवार सदेरी, तिहुदेखाता गां.पं. (भाग) - बन गांव, दुबी गां.पं. (भाग) - उपरनोई</p>
<b>8- जिला - कामरूप</b>		
27	चमरिया	<p><b>बोको विकास खंड</b> (भाग)- उत्तर बोको गां.पं. (भाग)- पैरंगा, डोरी, अलेकजारी, नरेंगा, <b>बनगांव विकास खंड</b> (भाग)-उत्तर पञ्चिम बनगाँव गां.पं. (भाग)- कलहिकाश,</p> <p><b>चमरिया विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बरुआबारी गां.पं. (भाग) - सं. 1 बरुआ पथार, बरुआगांव, मकेली सं. 1, हाकरा जोगीपारा गां.पं. (भाग) - डालागांव, हबीलापथार, जोगीपारा,</p> <p><b>गारोइमारी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>हतीपारा गां.पं. , मेजरटॉप गां.पं. (भाग)- अलीकाश</p>
28	बोको (अजजा)	<p><b>चायगांव विकास खंड,</b></p> <p><b>बोको विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-उत्तर बोको गां.पं. (भाग) - पैरंगा, डोरी, अलेकजारी, नरेंगा,</p> <p><b>बनगांव विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		उत्तर पश्चिम बनगाँव गां.पं. (भाग) - कलहिकाश, <b>चमरिया विकास खंड</b> (भाग) - बरुआबाड़ी गां.पं. (भाग) - सं. 1 बरुआ पथार, बरुआगांव, मकेली सं. 1, हाकरा जोगीपारा गां.पं. (भाग) - डालागांव, हवीलापथार, जोगीपारा, <b>चायनी बरदुआर विकास खंड</b> (भाग) - राजापारा गां.पं. (भाग) - बंगाली बिल्ला गै भूकर, <b>गारोइमारी विकास खंड</b> (भाग) - हतीपारा गां.पं., मेजरटॉप गां.पं. (भाग) - अलीकाश।
29	पलासबाड़ी	पलासबाड़ी नगरपालिका बोर्ड, रामपुर विकास खंड, रानी विकास खंड व चायानी बरद्वार विकास खंड (भाग) - राजापारा गां.पं. (भाग)- बंगाली बिल्ला गै भूकर को छोड़कर
30	हाजो (अजा)	<b>हाजो विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- कलिताकुची गां.पं. (भाग)- हीराजानी, केतेकिबारी उखुरा गां.पं. (भाग)- उखुरा, मोखोनिया, केतेकीबाड़ी, बरचिताली, हलसा, मनहकुची बहना हडाला चेचामुख गां.पं.(भाग)-मनहकुची, हडाला, सं. 2 हाजो गां.पं. (भाग)- सं. 4 बगटा, दक्खिन सिंगरा, बागटा स्वाहिद सत्यनाथ गां.पं. (भाग)- सं. 1 बागटा, सं. 2 बागटा, दिहिना, जपिया, अकाडी, हैनाडिया <b>सुआलकुची विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- पसारिया गां.पं. (भाग) - पचरिया बरिजानी पथार <b>बेजरा विकास खंड</b> (भाग) - लचित गढ़ गां.पं., धोपतरी गां.पं. (भाग) - करोइबारी, रुद्रेस्वर गां.पं. (भाग)-गौरीपुर
31	रंगिया	<b>रंगिया नगरपालिका बोर्ड, रंगिया विकास खंड, हाजो विकास खंड</b> (भाग)- कलिताकुची गां.पं. (भाग)- हीरजनी, केतेकीबाड़ी उखुरा गां.पं. (भाग)- हलसा, मनाहकुची बहना हदला चेचामुख गां.पं. (भाग) मनहकुची, हडाला, हाजो गां.पं. (भाग)- सं. 4 बागटा, दक्खिन सिंगरा, बागटा स्वाहिद सत्यनाथ गां.पं. (भाग)- सं. 1 बागटा, सं. 2 बागता, दिहिना, जपिया, अकाडी, हैनाडिया, <b>बिहड़िया जाजीकोना विकास खंड</b> (भाग) - हरदत्त गां.पं. (भाग)- सं. 1 तितकुरी, सं. 2 तितकुरी, सं. 3 तितकुरी, सं. 1 हसोंग, सं. 2 हसोंग, मधुकुची गां.पं. (भाग)- मधुकुची, <b>कमलपुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बारसिल गां.पं., गोपेस्वर गां.पं., मोदरतला गां.पं., बैहाता गां.पं. (भाग)- बैहाता, कोकेरिया, बरदाईपाखिया, खारीकोट, कमलपुर गां.पं. (भाग)- कमलपुर, दिनकर, दालमा, सोनापुर गां.पं. (भाग)- धनका, रायपत, कलाकुची, चेपती
32	कमलपुर	<b>हाजो विकास खंड</b> (भाग)-केतेकीबाड़ी उखुरा गां.पं. (भाग)- उखुरा, मोखोनिया, केतेकीबाड़ी, बरचिताली, <b>सुआलकुची विकास खंड</b> (भाग)-पसारिया गां.पं. (भाग)- पचारिया बरिजानी पथार, <b>बेजारा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- लचित गढ़ गां.पं., धोपतरी गां.पं. (भाग)- करोइबारी, रुद्रेस्वर गां.पं. (भाग)- गौरीपुर, <b>बिहड़िया जजीकोना विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- हरदत्त गां.पं. (भाग)- सं. 1 तितकुरी, सं. 2 तितकुरी, सं. 3 तितकुरी, सं. 1 हसोंग, सं. 2 हसोंग, मधुकुची गां.पं. (भाग)- मधुकुची, <b>कमलपुर विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-बारसिल गां.पं., गोपेश्वर गां.पं., मोदरतला गां.पं., बैहटा गां.पं. (भाग)- बैहटा, कोकेरिया, बरदाईपाखिया, खारीकोट, कमलपुर गां.पं. (भाग)- कमलपुर, दिनकर, दालमा, सोनापुर गां.पं. (भाग)- धनका, रायपत, कलाकुची, चेपती

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
<b>9- जिला - कामरूप (महानगर)</b>		
33	दिसपुर	*गुवाहाटी नगर निगम (भाग)- वार्ड सं. 16, वार्ड सं. 17, वार्ड सं. 22, वार्ड सं. 24, वार्ड सं. 26, वार्ड सं. 43, वार्ड सं. 54, वार्ड सं. 55, वार्ड सं. 56, वार्ड सं. 57, वार्ड सं. 58, वार्ड सं. 59 , वार्ड सं. 60
34	दीमोरिया (अजा)	चंद्रपुर विकास खंड, दीमोरिया विकास खंड, नरेंगी ओजी, *गुवाहाटी नगर निगम (भाग) - वार्ड सं. 52, वार्ड सं. 46, वार्ड सं. 49,
35	न्यू गुवाहाटी	*गुवाहाटी नगर निगम (भाग) - वार्ड सं. 33, वार्ड सं. 34, वार्ड सं. 35, वार्ड सं. 36, वार्ड सं. 37, वार्ड सं. 38, वार्ड सं. 39, वार्ड सं. 40, वार्ड सं. 41, वार्ड सं. 42, वार्ड सं. 44, वार्ड सं. 45, वार्ड सं. 47, वार्ड सं. 48, वार्ड सं. 50, वार्ड सं. 51 , वार्ड सं. 53
36	गुवाहाटी मध्य	*गुवाहाटी नगर निगम (भाग) - वार्ड सं. 11, वार्ड सं. 12, वार्ड सं. 14, वार्ड सं. 15, वार्ड सं. 18, वार्ड सं. 19, वार्ड सं. 20, वार्ड सं. 21, वार्ड सं. 23, वार्ड सं. 25, वार्ड सं. 27, वार्ड सं. 28, वार्ड सं. 29, वार्ड सं. 30, वार्ड सं. 31 , वार्ड सं. 32
37	जालुकबारी	रानी विकास खंड, उत्तर गुवाहाटी नगरपालिका बोर्ड, *गुवाहाटी नगर निगम (भाग) - वार्ड सं. 1, वार्ड सं. 2, वार्ड सं. 3, वार्ड सं. 4, वार्ड सं. 5, वार्ड सं. 6, वार्ड सं. 7, वार्ड सं. 8, वार्ड सं. 9, वार्ड सं. 10 , वार्ड सं. 13
*गुवाहाटी नगर निगम के वार्डों का नाम और विस्तार वही है, जो वर्ष 2001 की जनगणना के दौरान था।		
<b>10- जिला - नलबाड़ी</b>		
38	बारखेत्री	बरभाग विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- ऊपर बरभाग (4) गां.पं. (भाग), जुगुरबाड़ी, बोरिगोग बनभाग विकास खंड (भाग) - डेहरकुकी गां.पं., दतारा गां.पं. (भाग)- अमारा, सं. 1 बरधनारा, धुरकुची, दतारा, नरपारा, सं. 2 बरधनारा, थानपटकुची, बारखेत्री विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- खंडबाड़ी दगापारा गां.पं. (भाग)- बालीकुची, घोगा गां.पं. (भाग)-बदनी अखिया, चतेमारी, पूरन अखिया, घोगा, हमलाकुर, लौटोला, जौयसागर बारटोला गां.पं. (भाग)- बटामारी, लोहरकथा अदाबारी गां.पं. (भाग)- लोहरकथा, मुकलमुआ नारायणपुर गां.पं. (भाग)- अदत्तरी, लावथरी, नारायणपुर, सपकाटा, पश्चिम नलबाड़ी विकास खंड (भाग)- दक्खिन खेत्री धरमपुर गां.पं., काकया गां.पं., पश्चिम खेत्री धरमपुर गां.पं. (भाग)- बार हेलाचा, घिलाजारी, कैहाटी, खेलुआ, पब खेत्री धरमपुर गां.पं. (भाग)- पिपलीबाड़ी, उत्तर खेत्री, धर्मपुर गां.पं. (भाग)- केंदुबारी, लाखोपुर, पब नलबाड़ी विकास खंड (भाग) - 2 खाता गां.पं. (भाग) - बालीकुची, बलीलेचा, बरमुरीकोना, धमधामा, करदईटोला, नामडंगा, पाजीपार, परोवा, 3 खाता गां.पं. (भाग) - गुआकुची, तिहू विकास खंड (भाग)- मखीबाहा गां.पं., पश्चिम नम्बरभाग गां.पं. (भाग)- भोजकुची, सारु खेत्री विकास खंड (भाग) - उत्तर पब सारुखेत्री गां.पं. (भाग) - हरिघाटा, पब सारुखेत्री गां.पं. (भाग) - बलीपारा पथार, खुदरा अमरीखोवा, बार अमरीखोवा , बालीपारा पाम
39	नलबाड़ी	नलबाड़ी नगरपालिका बोर्ड, बरभाग विकास खंड (भाग)-ऊपर बरभाग (4) गां.पं. (भाग)-जुगुरबाड़ी, बारखेत्री विकास खंड (भाग)- खंडबाड़ी दगापारा गां.पं. (भाग)- बालीकुची, घोगा गां.पं. (भाग)- घोगा, हमलाकुर, लौटोला, बोरिगोग बनभाग विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- डेहरकुकी गां.पं., दतारा गां.पं. (भाग) - अमारा, सं. 1 बरधनारा, धुरकुची, दतारा, नरपारा, सं. 2 बरधनारा, थानपटकुची,

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p><b>मधुपुर विकास खंड</b> (भाग)- पब नटून देहेर गां.पं. (भाग) - काचिमपुर, पश्चिम नटून देहेर गां.पं. (भाग) - तौसुरा, दक्खिन नटून देहेर गां.पं. (भाग) - बुरीनगर, <b>पश्चिम नलबाड़ी विकास खंड</b> (भाग)- दक्खिन पकोवा (4) गां.पं. (भाग)- डांगडीं,</p> <p><b>पब नलबाड़ी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>2 खाता गां.पं. (भाग) - बालीकुची, बलीलेचा, बरमुरिकोना, धमधामा, करदईटोला, नामदंगा, पाजीपार, परोवा, 3 खाता गां.पं. (भाग) - गुआकुची, दक्खिन बहजनी गां.पं. (भाग) - मकलदरा, देहरकलाकुची, कुमारिकाटा, पश्चिम खटर कालाकुची, पश्चिम बतहगिला गां.पं. (भाग)- डेकियाबारी, उत्तर बहजनी गां.पं. (भाग)- डौकुची</p>
40	तिहू	<p><b>तिहू नगरपालिका बोर्ड,</b></p> <p><b>बारखेत्री विकास खंड</b> (भाग)- खंडबाड़ी दगापारा गां.पं. (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बालीकुची, घोगा गां.पं. (भाग) - बदनी अखिया, चतेमारी, पूरन अखिया, जोयसागर बारटोला गां.पं. (भाग)- बटामारी, लोहरकथा अदाबारी गां.पं. (भाग)- लोहरकथा, मुकलमुआ नारायणपुर गां.पं. (भाग) - अदत्तरी, लवथारी, नारायणपुर, सपकाटा,</p> <p><b>मधुपुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>पब नटून देहेर गां.पं. (भाग) - काचिमपुर, पश्चिम नटून देहेर गां.पं. (भाग) - तौसुरा, दक्खिन नटून देहेर गां.पं. (भाग) - बुरीनगर ,</p> <p><b>पश्चिम नलबाड़ी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>दक्खिन खेत्री धरमपुर गां.पं., काकया गां.पं., पश्चिम खेत्री धरमपुर गां.पं. (भाग) - बार हेलाचा, धिलाजारी, कैहाटी, खेलुआ, पब खेत्री धर्मपुर गां.पं. (भाग) - पिपलीबाड़ी, उत्तर खेत्री धर्मपुर गां.पं. (भाग) - केंदुबारी , लाखोपुर, दक्खिन पकोवा (4) गां.पं. (भाग) - डांगडीं</p> <p><b>पब नलबाड़ी विकास खंड</b> (भाग)- दक्खिन बहजनी गां.पं. (भाग)- मकलदरा, देहरकलाकुची, कुमारिकाटा, पश्चिम खातर कालाकुची, पश्चिम बतहगिला गां.पं. (भाग)- डेकियाबारी, उत्तर बहजनी गां.पं. (भाग)- डौकुची,</p> <p><b>तिहू विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>मखीबाहा गां.पं. , पश्चिम नम्बरभाग गां.पं. (भाग) - भोजकुची</p>
<b>11- जिला - बक्सा</b>		
41	गोबर्धना	<p><b>गोबर्धन विकास खंड,</b></p> <p><b>जलाह विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>गोलागांव ग्रा.प.वि.स., जलागांव ग्रा.प.वि.स., डांगरीगांव ग्रा.प.वि.स., कोकलाबाड़ी ग्रा.प.वि.स., गहुलीगांव ग्रा.प.वि.स. (भाग) - गहुलीगांव, लौकहाटा</p>
42	बक्सा (अजजा)	<p><b>मुशालपुर नगरपालिका बोर्ड, तिहू बरमा विकास खंड, बक्सा विकास खंड, धमधमा विकास खंड</b> (भाग)-पखमारा ग्रा.प.वि.स., <b>जलाह विकास खंड</b> (भाग)-गोलागांव ग्रा.प.वि.स., जलगांव ग्रा.प.वि.स., डांगरीगांव ग्रा.प.वि.स., कोकलाबाड़ी ग्रा.प.वि.स. , गहुलीगांव ग्रा.प.वि.स. (भाग)-गहुलीगांव, लौकहाता</p>
43	तामुलपुर (अजजा)	<p><b>धमधमा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>पखमारा ग्रा.प.वि.स., <b>गोरेश्वर विकास खंड</b> (भाग)- कौरबाहा ग्रा.प.वि.स. (भाग) - डोंगपारा, गोसाईंगांव, खटपारा, <b>नागरीजुली विकास खंड</b> (भाग) - निज डेफेली ग्रा.प.वि.स., गांधीबारी ग्रा.प.वि.स. (भाग) - दक्खिनानन्धीबारी, काचुकाटा, पबकाचुआटा, उत्तरगांधीबारी,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		तामूलपुर विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- सं. 1 तामूलपुर ग्रा.प.वि.स., दवारकुची ग्रा.प.वि.स. (भाग)- चिकनीबारी बोरीगाँव बनभाग विकास खंड (भाग) – अल्लिया गां.पं. , खाटीकुची गां.पं.
44	गोरेस्वर	गोरेस्वर नगरपालिका बोर्ड, गोरेस्वर विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- कौरबाहा ग्रा.प.वि.स. (भाग)- डोंगपारा, गोस्साईगाँव, खटपारा नागरीजुली विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- निज डिफेली ग्रा.प.वि.स., गांधीबाड़ी ग्रा.प.वि.स. (भाग) - दखिन्धीबाड़ी, कचुकटा, पबकचुआता, उत्तरगांधीबाड़ी, तामूलपुर विकास खंड (भाग)-सं. 1 तामूलपुर ग्रा.प.वि.स., द्वारकुची ग्रा.प.वि.स. (भाग)- चिकनीबाड़ी
<b>12- जिला - उदालगुड़ी</b>		
45	भेरगांव	भेरगांव विकास खंड , खोइराबाड़ी विकास खंड
46	उदालगुड़ी (अजजा)	उदालगुड़ी नगर बोर्ड, रौता विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- रौता ग्रा.प.वि.स., रौता बागान ग्रा.प.वि.स., रौता स्टेशन ग्रा.प.वि.स., फुहराबाड़ी ग्रा.प.वि.स., धनसिरी ग्रा.प.वि.स., एकराबारी ग्रा.प.वि.स. (भाग) -अमीनपारा, पानीखैती, कलाईगाँव विकास खंड (भाग)-झरगाँव कदमगुरी ग्रा.प.वि.स., उदालगुड़ी विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- बोंगाँव ग्रा.प.वि.स., भूटियाचांग ग्रा.प.वि.स., खैरा जंगल ग्रा.प.वि.स., हतीगढ़ ग्रा.प.वि.स., पैनेरी ग्रा.प.वि.स., रतनपुर ग्रा.प.वि.स., घाघरा ग्रा.प.वि.स., पुरंडिया ग्रा.प.वि.स., सिमालुगुरी ग्रा.प.वि.स., मेरबांगचुबा ग्रा.प.वि.स., चामुपारा ग्रा.प.वि.स. , मुरमेला ग्रा.प.वि.स.
47	माजबात	माजबात विकास खंड, बोरसोला विकास खंड, बेचामारी विकास खंड (भाग) - डालाकाटी बोरो बाजार ग्रा.प.वि.स., गेरुआ ग्रा.प.वि.स., बरझार गां.पं.- सं. 1 बरझार, सं. 2 बरझार, सं. 1 दारंग बरझार, सं. 2 दारंग बरझार, सं. 3 दारंग बरझार, बरझार ग्रांट, पकोरीबारी, दलगाँव सियालमारी विकास खंड (भाग)- कौपाटी ग्रा.प.वि.स., रौता विकास खंड (भाग)- रौता ग्रा.प.वि.स., रौता बागान ग्रा.प.वि.स., रौता स्टेशन ग्रा.प.वि.स., फुहराबाड़ी ग्रा.प.वि.स., धनसिरी ग्रा.प.वि.स., एकराबारी ग्रा.प.वि.स. (भाग)- अमीनपारा, पानीखैती।
48	तांगला	तांगला नगरपालिका बोर्ड, पश्चिम मंगलदाई विकास खंड, पब मंगलदाई विकास खंड, कलाईगाँव विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- झरगाँव कदमगुरी ग्रा.प.वि.स.; उदालगुड़ी विकास खंड (भाग)- बनगाँव ग्रा.प.वि.स., भूटियाचांग ग्रा.प.वि.स., खैरा जंगल ग्रा.प.वि.स., हतीगढ़ ग्रा.प.वि.स., पैनेरी ग्रा.प.वि.स., रतनपुर ग्रा.प.वि.स., घाघरा ग्रा.प.वि.स., पुरंडिया ग्रा.प.वि.स., सिमालुगुरी ग्रा.प.वि.स., मेरबांगचुबा ग्रा.प.वि.स., चमुपारा ग्रा.प.वि.स., मुरमेला ग्रा.प.वि.स.

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
<b>13- जिला - दारंग</b>		
49	सिपाझाड़	सिपाझर नगरपालिका बोर्ड, कलईगांव विकास खंड (भाग)-भूरागढ़ गां.पं., लखिमपुर गां.पं., नामखोला गां.पं., आउटाला गां.पं. (भाग)-दुर्गा गांव, बेचीमारी, कमरपारा गांव, कापिलीसत्र, निओगपारा, तेंगाबारी गां.पं. (भाग)-चौधुरीपारा, दक्षिण बोकराझार, गरुबांधा, तेंगाबाड़ी, उदमारी गांव, सिपाझर विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- देवानंद गां.पं. (भाग) - बाराचुबा
50	मंगलदाई	मंगलदाई नगरपालिका बोर्ड, खरुपेटिया न.स., कलईगांव विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- भूरागढ़ गां.पं., लखिमपुर गां.पं., नामखोला गां.पं., पनबारी गां.पं. (कलितापारा गां.पं.), श्यामटीला गां.पं., आउटाला गां.पं. (भाग) - दुर्गा गांव, बेचीमारी, कमरपारा गांव, कापिलीसत्र, निओगपारा, तेंगाबाड़ी गां.पं. (भाग) - चौधुरीपारा, दक्षिण बोकराझार, गरुबांधा, तेंगाबाड़ी, उदमारी गांव, बरबागन गां.पं. (भाग) - कवाडंगा, राजापुखुरी गां.पं. (भाग) - राजहौली, चामुआखाट, राजापुखुरी हवी, भेरभेरीझार पश्चिम मंगलदाई विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- रौमरी गां.पं. (भाग) - सं. 1 बोरोलाखैती, सं. 2 बोरोलाखैती, सं. 3 बोरोलाखैती, पब मंगलदाई विकास खंड (भाग) - अभयपुखुरी गां.पं., बांदिया गां.पं., मोवामारी गां.पं., ओंडोलाझार गां.पं., बालाबारी गां.पं. (भाग) - निज श्यामबारी, चौलखोवा गां.पं. (भाग) - सं. 1 चौलखोवा, सं. 2 चौलखोवा, धूला गां.पं. (भाग) - गरपारी निस्पी, सं. 1 मागुरमारी, सं. 2 मागुरमारी, पनियाखात, खतानियापारा गां.पं. (भाग) - करमीपारा, सं. 2 मझगांव, ओझागांव गां.पं. (भाग) - इस्लामपुर, केओचुबा, सं. 2 खारुपेटिया (गै.भूकर), ओझागांव, पब-चूबा, पुथीमारी गां.पं. (भाग) - अलगाचर, सिपाझर विकास खंड (भाग) - देवानंद गां.पं. (भाग) - बाराचुबा।
51	दलगांव	बेचीमारी विकास खंड, दलगांव- सियालमारी विकास खंड, कलईगांव विकास खंड (भाग) -पनबारी गां.पं. (कलितापारा गां.पं.), श्यामटीला गां.पं., बारबगन गां.पं. (भाग) - कवाडंगा, राजापुखुरी गां.पं. (भाग) - राजहौली, चामुआखाट, राजापुखुरी हवी, भेरभेरीझार, पश्चिम मंगलदाई विकास खंड (भाग)- रौवमारी गां.पं. (भाग)- सं. 1 बोरोलाखैती, सं. 2 बोरोलाखैती, सं. 3 बोरोलाखैती, पब मंगलदाई विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- अभयपुखुरी गां.पं., बांदिया गां.पं., मोवामारी गां.पं., ओंडोलाझार गां.पं., बलबारी गां.पं. (भाग) - निज श्यामबारी, चौलखोवा गां.पं. (भाग) - सं. 1 चौलखोवा, सं. 2 चौलखोवा, धूला गां.पं. (भाग) - गरपारी निस्पी, सं. 1 मागुरमारी, सं. 2 मागुरमारी, पनियाखात, खतानियापारा गां.पं. (भाग) - करमीपारा, सं. 2 मझगांव, ओझागांव गां.पं. (भाग) - इस्लामपुर, केओचुबा, सं. 2 खारुपेटिया (गै.भूकर), ओझागांव, पब-चूबा, पुथीमारी गां.पं. (भाग) - अलगाचर
<b>14- जिला - मोरीगांव</b>		
52	जागीरोड (अजा)	भूरबंध विकास खंड (भाग) - अजरबाड़ी गां.पं., बघारा गां.पं. (भाग) - बघारागांव, सिलसाको, बकरीचापरी, बघारा पथार, गुनामोरा सं. 1, गुनामोरा सं. 2, जेरंगागांव, दिघालबोरी गां.पं. (भाग) - बखरबोरी, बोवलगुरी, चुटियाखाल, दा-चिकाबोरी, डेकीफलाबोरी, बालीपथार, उदरी, बरंगुरी, पटकुमोई, मणिपुर गां.पं. (भाग) - बसनाघाट, मणिपुर सं. 1, बोर्मनीपुर, उलुबरी, औजरीगांव, कटलमारा, बहकाजरी पथार, पाकामुरा, जरबोरी, सोलमारी गां.पं. (भाग) - दिहकी चमका, सोलमारी,

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>सोलमारी मिकिरगांव, कोंवरगांव गां.पं. (भाग) - सरुदुआनी,  <b>मायोंग विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  लेहपाली गां.पं., गगलमारी गां.पं., तेलही गां.पं. (भाग) - नरामारी -1, नरामारी -2, अहतगुरी गां.पं. (भाग)- मिकिरगांव, गगलमारी अचिगढ गां.पं. (भाग) - गगलमारी अचिगढ, गराईमारी, नंदिनीबोरी, गामारी गां.पं. (भाग) - कोपौजरी, बेलोरबोरी, कचारिजन, घागुआ गां.पं. (भाग)- करतिपम  <b>चंदरपुर विकास खंड</b> (भाग)- पञ्चिम मायोंग गां.पं. (भाग)- कजली चौकी, गोबर्धन ग्रांट, हतीबगरा, घोरमराजन पाम, धेपूजीजन पाम, मिकिरपाम, घोभाली, कमरपुर पहाड़, कमरपुरगांव, सं. 1 धनखुंडा, सं. 2 धनखुंडा, धेपूजी पथार</p>
53	लाहरीघाट	<p><b>मोइराबारी विकास खंड, भूरबंधा विकास खंड</b> (भाग) - रंगादरिया गां.पं. (भाग) - रंगादरिया, बोरीगांव, तुमुकाबोरी, दिघलीपथार, चतरीबोरी, ताराबोरी गां.पं. (भाग) - कालिकाजरी, <b>मायोंग विकास खंड</b> (भाग)- लेहपाली गां.पं., गगलमारी गां.पं. (भाग)- गगलमारी सं. 1, गगलमारी सं. 2, खातरबोरी मिकिरगांव, मेरोरहवी, कचारीगांव, बोरकुरानी, गगलमारी अचिगढ गां.पं. (भाग)-गगलमारी अचिगढ, गरैमारी, नंदिनीबोरी, गरमारी गां.पं. (भाग) - कोपौजरी, बेलोरबोरी, कचरीजन, घागुआ गां.पं. (भाग)- करातिपम, <b>दोलोंगघाट विकास खंड</b> (भाग)- चबुकधारा गां.पं. (भाग)- परलीगुडी, खलापिया, <b>बताद्रबा विकास खंड</b> (भाग)- सिलपुखुरी गां.पं., <b>कपिली विकास खंड</b> (भाग) - कलमौबारी गां.पं., चराईबाही गां.पं. (भाग) - घोरापाक पठारी, जलुगुटी गां.पं. (भाग) - लोचनबोरी, मेजरबोरी, मिकिरगांव गां.पं. (भाग) - रहधला, बोराभारा पथार,  <b>लाहरीघाट विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  लभुरंगा गां.पं., निज-गेरुआ गां.पं., निज-चहरिया गां.पं., कुशतोली गां.पं. (भाग) - बरंगानी पथार, गरापार, पुकरकटा, कमरबोरी, हरियाबील, सालसिंगाबोरी, कनफलाटुप, गेरुबिल, बरालीमारी गां.पं. (भाग) - बोरपथार - 1, बोरपथार -2, हिंदू जपारी, जपारी, तापतला, रावमारी, बनमुरी, दरंगीगांव, भूरागांव गां.पं. (भाग) - भूरागांव टाउन, बोरडुवटुप गां.पं. (भाग) - बोरदुवतुप, सोंदुवतुप, बरूकाती, धूपगुरी गां.पं. (भाग) - धूपगुरी, जेंगरबोरी, बटाबोरी, होइबरगांव गां.पं. (भाग) - कुबेटारी, बोरालीमारी बील, पकडीगुरी, मेरबील हवी, मेरबील, जोरिबोर गां.पं. (भाग)-भकुआमारी, भकुआमारी पाम, बेसामारी दुबा, औगुरी पाम, बोरचला गां.पं. (भाग) - बोरचला-1 , पावकती गां.पं. (भाग)- पावकती, दिघालती</p>
54	मोरीगांव	<p><b>मोरीगांव नगर पालिका,</b>  <b>भूरबंधा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  अजरबाड़ी गां.पं., बघारा गां.पं. (भाग) - बघारागांव, सिलसाको, बकरीचापारी, बघारा पथार, गुनामोरा सं. 1, गुनामोरा सं. 2, जेरांगागांव, दिघालबोरी गां.पं. (भाग) - बखरबोरी, बोवलगुरी, चुटियाखाल, दा- चिकाबोरी, डेकीफलाबोरी, बालीपथार, उदरी, बरुंगुरी, पटकुमोई, मणिपुर गां.पं. (भाग) - बसनाघाट, मणिपुर सं. 1, बोर्मनीपुर, उलुबरी, औजरीगांव, कटलमारा, बहाकाजरी पथार, पाकामुरा, जरबोरी, सोलमारी गां.पं. (भाग) - दिहुकी चमका, सोलमारी , सोलमारी मिकिरगांव, कोंवरगांव गां.पं. (भाग) - सरुदुआनी, रंगदरिया गां.पं. (भाग) - रंगदरिया, बोरीगांव, तुमुकाबोरी, दिघलीपथार, छतरीबोरी, ताराबोरी गां.पं. (भाग) - कालिकाजरी,  <b>मायोंग विकास खंड</b> (भाग)-गगलमारी गां.पं. (भाग)-बहाकाजरी, तेलही गां.पं. (भाग)- नरामारी-1, नरामारी-2, अहतगुरी गां.पं. (भाग)-मिकिरगांव,  <b>दोलोंगघाट विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-  चाबुकधारा गां.पं. (भाग) - परलीगुडी, खलापिया,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p><b>कपिली विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>कलमौबारी गां.पं., चराईबाही गां.पं. (भाग) - घोरापाक पठारी, जलुगुटी गां.पं. (भाग)- लोचनबोरी, मेजरबोरी, मिकिरगांव गां.पं. (भाग)-रहधला, बोरमारा पथार,</p> <p><b>लाहरीघाट विकास खंड</b> (भाग)- लभुरंगा गां.पं., निज-गेरुआ गां.पं., निज-चहरिया गां.पं., कुशतोली गां.पं. (भाग) - बरंगानी पथार, गरपार, पुकरकटा, कमरबोरी, हरियाबील, सालसिंगाबोरी, कनफलातुप, गेरुबिल, बरालीमारी गां.पं. (भाग) - बोरपथार -1 , बोरपथार -2, हिंदू जपारी, जपारी, तमला, रावमारी, बनमुरी, दरंगीगांव, भूरागांव गां.पं. (भाग) - भूरागांव टाउन, बोरदुबटुप गां.पं. (भाग) - बोरडुबटुप, सोंडुवतुप, बरूकाती, धूपगुरी गां.पं. (भाग) - धूपगुरी, जेंगरबोरी, बटाबोरी , होइबरगांव गां.पं. (भाग) - कुबेटरी, बोरालीमारी बील, पकडीगुरी, मेरबील हबी, मेरबील, जोरिबोर गां.पं. (भाग) - भाकामारी, भाकामारी पाम, बेसामारी दुबा, औगुरी पाम, बोरचला गां.पं. (भाग) - बोरचला - 1, पावकाटी गां.पं. (भाग)- पावकती , दिघालियाती।</p>
<b>15- जिला - नगांव</b>		
55	बताद्रवा	<p><b>धींग न.स., मोइराबारी पीटी विकास खंड,</b></p> <p><b>बताद्रवा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बताद्रवा गां.पं. (भाग) - बताद्रवा बरहिसा, बताद्रवा सरुहिया, भोमोरागुरी गां.पं. (भाग)- भुमुरा गुरी,</p> <p><b>जुरिया विकास खंड</b> (भाग) - बोलिकटिया गां.पं., जरामारी लंगिया गां.पं., जेंगानी कोलाडुबा गां.पं., पटियाचपारी राउमरी गां.पं., सोनैबेरा सिमालुआती गां.पं. (भाग) - सुनई बेरा गांव , केरी-मेरी।</p>
56	रूपाहीहाट	<p><b>कलियाबोर विकास खंड</b> (भाग)- उत्तर पश्चिम पुबथोरिया गां.पं. (भाग)- भकुवामारी, गराईमारी, <b>लाखोवा विकास खंड</b> (भाग) - भूरबंधा गां.पं. (भाग) - बोगामुख सं. 7, बोगामुख सं. 6, बोगामुख सं. 5, बोगामुख सं. 4, बोगामुख सं. 3, बोगामुख सं. 2, बोगामुख सं. 1, भूरबंधा सं. 1, भूरबंधा सं. 3, सालपारा गां.पं. (भाग) - पश्चिम सालपारा, सालपारा व.गां., <b>पश्चिम कलियाबोर विकास खंड</b> (भाग) - बरघुली गां.पं. (भाग) - बोरघुली सं. 2, बोरघुली सं. 3, बोरघुली सं. 1, <b>डोलोनाघाट विकास खंड</b> (भाग) - हटीजुजुआ गां.पं.,</p> <p><b>जुरिया विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बोलिकटिया गां.पं., जरामारी लंगिया गां.पं., जेंगानी कोलाडुबा गां.पं., पटियाचपारी राउमारी गां.पं., सोनइबेरा सिमालुआती गां.पं. (भाग) - सुनई बेरा गांव, केरी-मेरी</p> <p><b>खगरीजन विकास खंड</b> (भाग)- भकटगांव गां.पं., बोरभेटी गां.पं., केंदु गुरी गां.पं. (भाग) - केंदु गुरी, कचमारी गां.पं. (भाग)- ताकोवबारी, <b>रूपाहीहाट विकास खंड</b> (भाग), हाथी पारा गां.पं. (भाग) - हाथी पारा (पाथीपारा)</p>
57	कलियाबोर	<p><b>बजियागांव विकास खंड</b> (भाग) - कुहमटोली गां.पं., अमलोखी गां.पं., मोवामारी गां.पं. (भाग) - गरुमारा सं. 1, माजुली, गरुमारा सं. 2, रंगगोरा गां.पं. (भाग)- चोकिटुप, गोटोंगा,</p> <p><b>कलियाबोर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>उत्तर पश्चिम पुबथोरिया गां.पं. (भाग) - भाकुवामारी, गरैमारी,</p> <p><b>लाखोवा विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>महगुरी गां.पं., भाटियाखली गां.पं., कवाईमारी गां.पं., सिंगिमारी गां.पं., भूरबंधा गां.पं. (भाग) - बोगामुख सं. 7, बोगामुख सं. 6, बोगामुख सं. 5, बोगामुख सं. 4, बोगामुख सं. 3, बोगामुख सं. 2, बोगामुख सं. 1, भूरबंधा सं. 1, भूरबंधा सं. 3, सालपारा गां.पं.</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>(भाग) - पञ्चिम सालपारा, सालपारा व.गां., कारोइगुइर, काठपारा गां.पं. (भाग)- पञ्चिम लरिमुख, काठपारा, लाखोवा गां.पं. (भाग) - बारंगुरी, अंबागन गां.पं. (भाग)- उत्तर पोटाकलंग, दक्खिन पोटाकोलॉग,</p> <p><b>पञ्चिम कलियाबोर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- कथलगुरी गां.पं. (भाग) - सिमोना बोस्ती सं. 1 को छोड़कर, बरघुली गां.पं. (भाग) - बोरघुली सं. 2, बोरघुली सं. 3, बोरघुली सं. 1</p> <p><b>राहा विकास खंड</b> (भाग) - हाटबोर गां.पं. (भाग) - बोरपेटा हबी</p>
58	सामागुरी	<p><b>बजियागांव विकास खंड</b> (भाग)- बजियागांव गां.पं., कनुआमारी गां.पं., खातोवाल गां.पं. (भाग)- गेरुआ मुख, गेरुआ गांव, मोवामारी गां.पं. (भाग)- टेकेली पोटा, पाघली, मोवामारी, <b>खगरीजन विकास खंड</b> (भाग)- हेरापति गां.पं., लागांव गां.पं., दिपहालू गां.पं. (भाग) - दीपहालू, केंदुगुरी गां.पं. (भाग) - रूपाही गांव, रंगागरहुज गां.पं. (भाग) - कटिमारी ग्रंट, <b>लाखोवा विकास खंड</b> (भाग) - भाटियाखली गां.पं., कवाईमारी गां.पं., सिंगिमारी गां.पं., महगुरी गां.पं., काठपारा गां.पं. (भाग) - पञ्चिम लरिमुख, काठपारा, लाखोवा गां.पं. (भाग) - बारंगुरी, सालपारा गां.पं. (भाग) - कारोइगुइर, अंबागन गां.पं. (भाग) - उत्तर पोतकोलंग, दक्खिन पोतकोलॉग,</p> <p><b>रूपाहीहाट विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- गेरेकी गां.पं. (भाग) - लताबोवा, कुमार गांव, गतंगा गां.पं. (भाग) - गतंगा, हलोवा गांव, हाथी पारा गां.पं. (भाग) - हाथी पारा (पाथीपारा)</p>
59	बरहमपुर	<p><b>कामपुर न.स.,</b> <b>बजियागांव विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- कुहमटोली गां.पं., अमलोखी गां.पं., मोवामारी गां.पं., बजियागांव गां.पं., कनुआमारी गां.पं., रंगगोरा गां.पं. (भाग) - चोकिटुप, गोटोंगा, खातोवाल गां.पं. (भाग) - गेरुआ मुख, गेरुआ गांव</p> <p><b>बरहमपुर विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- कटनीगांव गां.पं., उरियागांव गां.पं., सुतारगांव गां.पं. (भाग) - देवरी गांव, बिरही गांव, बरहमपुर गां.पं. (भाग)- माज पुतानी, निज-गुमुथा गांव,</p> <p><b>बीनाकांडी विकास खंड</b> (भाग)- बलिराम गां.पं., जमुनामुख गां.पं., ना-गयापम गां.पं., आकाशीगनागा गां.पं. (भाग) - दिखोरुमुख (डेखोरुमुख), तपतजुरी, परखोवा, उर्धा गांव, भेरोनी, गंगा दिशा व.गां., चांगमाजी गां.पं. (भाग) - चांगमाजी मिकिर गांव, सरलॉक गां.पं. (भाग)- पटीदोइया, सुतारगांव गां.पं. (भाग)- मिकिराती हवगांव, भेलोगुरी गां.पं. (भाग)- खंड सं.-48, सारुपथेर, भेलोगुरी, भेलोगुरी पाथेर, <b>जुगिजन विकास खंड</b> (भाग)- बाराफुटी गां.पं. (भाग)-अहुमपुरा, बलिराम पथार (बलिराम), ब्रजपुर, बाराफुटी,</p> <p><b>काठियाटोली विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बकुलगुरी गां.पं., बारपथार गां.पं., लोंगजाप गां.पं., गेरजाई पाम गां.पं., माध्यापारा गां.पं., सिंगिमारी गां.पं., जुरिपार गां.पं., गरुखुंडा गां.पं. (भाग) - चिरा पथार, देबनारीकली गां.पं. (भाग) - बुंदुरा, डाब नारीकली, बागा गोरार्ई मारी, कल्लुवा गां.पं. (भाग) - रंगलू बस्ती (रंगलू बस्ती), निज कामपुर गां.पं. (भाग) - कलाई खोवा, दारंगी गांव, भालुका गुरी, केकुरीबारी,</p> <p><b>पञ्चिम कलियाबोर विकास खंड</b> (भाग)- कथलगुरी गां.पं. (भाग) - सिमोना बोस्ती सं. 1 को छोड़कर,</p> <p><b>पखीमोरिया विकास खंड</b> (भाग) - पखीमोरिया गां.पं. (भाग)- अलापिया बेबेजिया, नोनोई-नामकुरी, भेलई गांव, <b>रूपाहीहाट विकास खंड</b> (भाग) - गेरेकी गां.पं. (भाग) -</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		लताबोवा , कुमार गांव
60	नगांव	<p><b>नगांव नगरपालिका बोर्ड, बरहमपुर विकास खंड</b> (भाग)- कटनीगांव गां.पं., उरियागांव गां.पं., सुतारगांव गां.पं. (भाग)- देवरी गांव, बिरही गांव, बरहमपुर गां.पं. (भाग)- माज पुतानी, निज-गुमुथा गांव, <b>बाटाद्रबा विकास खंड</b> (भाग)-बाटाद्रबा गां.पं. (भाग)- बाटाद्रबा बरहिसा, बाटाद्रबा सरुहिया, भोमोरागुरी गां.पं. (भाग)-भूमुरा गुरी, <b>डोलोंगघाट विकास खंड</b> (भाग) - ऐभेटी गां.पं., मज जोजोरी गां.पं., रायडोंगिया गां.पं., निज हतिचुंग (भाग) - फूलनियाटी, दरंगियाल,</p> <p><b>खगरीजन विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बेबेजिया डेमो बंगथाई गां.पं., भकटगांव गां.पं., बोरभेटी गां.पं., हेरापति गां.पं., लागांव गां.पं., केंदु गुरी गां.पं., कचामारी गां.पं. (भाग) - पुखुरी पार, ताकोबारी, दीपहालु गां.पं. (भाग) - दीपहालु, रंगागरहुज गां.पं. (भाग) - कटिमारी ग्रंट,</p> <p><b>पाखीमोरिया विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>दक्खिनपत गां.पं., देवधर गां.पं., तुलसी देवरी गां.पं., पाखीमोरिया गां.पं. (भाग) - अलपिया बेबेजिया, नोनोई-नामकुरी, भेलाई गांव, उजारा गांव (उजरा गांव), जलाह गांव, बाली चोरिया बिल (बालिनारिया बिल), भूतिपाथरी गां.पं. (भाग) - सियाले खोवा, डकारघाट गां.पं. (भाग) - कुमारटुप (कुमारटुप), जरानी, ना-बेबेजिया,</p> <p><b>रूपाहीहाट विकास खंड</b> (भाग)- गतांगा गां.पं. (भाग)- गतांगा , हलोवा गांव।</p>
61	राहा (अजा)	<p><b>राहा नगरपालिका बोर्ड, कपिली विकास खंड,</b></p> <p><b>राहा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>हाटबोर गां.पं. (भाग) - बोरपेटा हबी, <b>काठियाटोली विकास खंड</b> (भाग) - गेरजाई पाम गां.पं., माधापारा गां.पं., देबनारीकली गां.पं. (भाग) - बुंदुरा, डाब नारीकली, बागा गोर्राई मारी, जुरीपार गां.पं. (भाग)- जुरीपार, कछुवा गां.पं. (भाग)- रंगालू बस्ती (रंगलू बस्ती), निज कामपुर गां.पं. (भाग)- कलाई खोवा, दरंगी गांव, भालुका गुरी, केकुरीबारी, सिंगिमारी गां.पं. (भाग)- चितलमारी, लेप्रोसी कॉलोनी, जंगथुंग सं. 1 (जुंगथुंग), <b>दोलोंगघाट विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>ऐभेटी गां.पं., मज जोजोरी गां.पं., हतीजुजुआ गां.पं., रायडोंगिया गां.पं., निज हतिचुंग (भाग)-फुलानियाटी, दरंगियाल,</p> <p><b>खगरीजन विकास खंड</b> (भाग) - बेबेजिया डेमोव बंगथाई गां.पं., कचामारी गां.पं. (भाग) - पुखुरी पार, पाखीमोरिया विकास खंड (भाग)- दक्खिनपत गां.पं., देवधर गां.पं., तुलसी देवरी गां.पं., पाखीमोरिया गां.पं. (भाग)- उजारा गांव (उजरा गांव), जलाह गांव, बाली चोरिया बिल (बालिनेरिया बिल), भूताइपथारी गां.पं. (भाग)- सियाले खोवा, डकारघाट गां.पं. (भाग)-कुमारटुप (कामटुप), जरानी , ना-बेबेजिया</p>
62	बीनाकांडी	<p><b>डोबोका न.स., जुगिजन विकास खंड</b> (भाग) - आशीनगर गां.पं., गोपाल नगर गां.पं., हिंदू खंड गां.पं., इस्लाम नगर गां.पं., बाराफुटी गां.पं. (भाग)- जुगीजन, पव जुगीजन, फाकली, बोरपुखुरी गां.पं. (भाग) - राजापुखुरी, दनकी पाथेट, कंडुलिमारी गां.पं. (भाग) - कंडलिमारी, महपारा, दोबोकनाला, अमलीपुखुरी गांव, अमलीपुखुरी रिजर्व,</p> <p><b>बीनाकांडी विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बलीराम गां.पं., जमुनामुख गां.पं., ना-गायपम गां.पं., आकाशीगनागा गां.पं. (भाग) - दिखोरुमुख (देखारुमुख), तापतजुरी, पाराखोवा, उर्धा गांव, भेरोनी, गंगा दिशा व.गां., चांगमाजी गां.पं. (भाग) - चांगमाजी मिकिर गांव, सरलॉक गां.पं. (भाग) - पटिदोइया, सुतारगांव गां.पं. (भाग) - मिकिराती हवगांव, भेलोगुरी गां.पं. (भाग) - खंड सं. - 48, सरुपाथेर, भेलोगुरी, भेलोगुरी पाथेर, वन (भाग)- दिघालजार (दिघालजाराणी) (डोबोका</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		दिघालजारानी व.गां.), लामडिंग विकास खंड (भाग) - काकी टांगिया गां.पं. (भाग) - ग्राम सं. 7 खंड सं. 1, एफ.टी.वी. सं. 1 (काकीतांगिया व.गां. सं. 1), एफ.टी.वी. सं. 2 (काकीतांगिया सं. 2), उदाली विकास खंड (भाग) - पुराना काकी गां.पं. (भाग) - लालुंग गांव गै. भूकर, रामनगर व.गां., तपन पुर (काकी तपन पुर व.गां.)
63	होजाई	होजाई नगरपालिका बोर्ड, काठियाटोली विकास खंड (भाग) - बकुलगुरी गां.पं., बारपथार गां.पं., लोंगजाप गां.पं., गरुखुंडा गां.पं. (भाग) - चीरा पथार, जुरिपार गां.पं. (भाग) - माखन बस्ती, बरपानी बागान, पंडित घाट, धान चला, सिंगिमारी गां.पं. (भाग) - कमरफा सं. 1 (कमरफा सं. 1), कमरफा सं. 2, जंगथुंग सं. 2 (जंगथुंग), उत्तर अमेरी, सिंगि मारी, दक्खिन अमेरी, राजा पहाड़ सं. 1, राजा पहाड़ सं. 2, दक्खिन जार बागान, ढालपुखुरी विकास खंड (भाग)-फरमारपार गां.पं., लस्करपथार गां.पं., कुमुराकटा गां.पं., नंदापुर गां.पं., सिंगारीबस्ती गां.पं., मिलिकबोस्ती गां.पं., बलुहंदर गां.पं. (भाग)-तेंदुली, पांचाली सं. 1 (पांचाली), भालुकमारी गां.पं. (भाग)-संकर बस्ती, पाम गांव, जुरा पुखुरी, इटा गांव, बोरडोलोंग गां.पं. (भाग)-मांडली, खरीखाना गांव, बोरडोलोंग, ढालपुखुरी गां.पं. (भाग)- लंकाजन, इटाखोला, दक्खिन जमुहंडाल, भीमाराली, जोरंग पाथेर, जुगिजान विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- आशीनगर गां.पं., गोपाल नगर गां.पं., हिंदू खंड गां.पं., इस्लाम नगर गां.पं., बाराफुटी गां.पं., बोरपुखुरी गां.पं. (भाग) - राजापुखुरी, डंकी पथार, कंडुलिमारी गां.पं. (भाग) - कंडुलिमारी, महपारा, डोबोकनाला, अमलीपुखुरी गांव, अमलीपुखुरी रिजर्व, उदाली विकास खंड (भाग)- कंदुरा बुरागांव गां.पं., 1 सं. काकी गां.पं., रानीपुखुरी गां.पं. (भाग)- राम नगर सं. 1, जय सागर
64	लामडिंग	लामडिंग नगरपालिका बोर्ड, लामडिंग रेलवे कॉलोनी ज.न., लंका न.स., ढालपुखुरी विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- फरमारपार गां.पं., लस्करपथार गां.पं., कुमुराकटा गां.पं., नंदापुर गां.पं., सिंगरीबस्ती गां.पं., मिलिकबोस्ती गां.पं., बलुहंदर गां.पं. (भाग) - तेंदुली, पांचाली सं. 1 (पांचाली), भालुकमारी गां.पं. (भाग) - संकर बस्ती, पाम गांव, जुरा पुखुरी, इटा गांव, बोरडोलोंग गां.पं. (भाग) - मांडली, खरीखाना गांव, बोरडोलोंग, ढालपुखुरी गां.पं. (भाग) - लंकाजन, इटाखोला, दक्खिन जमुहंडाल, भीमाराली, जोरंग पाथेर, लामडिंग विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- काकी टांगिया गां.पं. (भाग) - गांव सं. 7 खंड सं. 1, एफ.टी.वी. सं. 1 (काकीतांगिया व.गां.सं. 1), एफ.टी.वी. सं. 2 (काकीतांगिया सं. 2), उदाली विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- कंदुरा बुरागांव गां.पं., 1 सं. काकी- गां.पं., रानीपुखुरी गां.पं. (भाग) - राम नगर सं. 1, जय सागर, पुराना काकी गां.पं. (भाग) - लालुंग गांव गै. भूकर, रामनगर व.गां., तपन पुर (काकी तपन पुर व.गां.)
<b>16- जिला - सोनितपुर</b>		
65	ढेकियाजुली	ढेकियाजुली नगरपालिका बोर्ड, बरचल्ला विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बोरभगिया बेलसिरी गां.पं. (भाग) - सं. 2 बोचासीमालु, ओरंग संरक्षित वन क्षेत्र, मरिसाली टापू, सानी टापू, कनिया टापू, माजुली सार, दक्खिन सिंगरी गां.पं. (भाग) - सं. 1 बोचासिमलू, गुप्तेस्वर गां.पं. (भाग)- सं. 4 सिंगरी बागान, सं. 6 सिंगरी बागान,

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>रामदास टापू, नटुन सिराजौली गां.पं. (भाग) - नाम बागरी बारी, पिराकाटा गां.पं. (भाग) - सं. 1 पिराकाटा बंगाली, पिराकाटा, सं. 1 सिंगरी बागान, पिराकाटा कचारी, सं. 5 सिंगरी बागान, सं. 2 सिंगरी बागान, सं. 3 सिंगरी बागान, बेंचिमारी, सिराजौली गां.पं. (भाग) - केहेरू खंडा पाथेर,</p> <p><b>ढेकियाजुली विकास खंड</b> (भाग) - अमियापुर गां.पं., भोटपारा गां.पं., चेनिमारी गां.पं., माजरोववारी गां.पं., मिजीबारी गां.पं., रायकासमारी गां.पं., सोपई गां.पं., बतासीपुर गां.पं. (भाग) - मधुपुर बन, बटाचीपुर, सं. 1 डिब्रू दारंग, सं. 2 डिब्रूदारंग बागान, चमागुरी चाय बागान, चारी दुआर वन संरक्षित क्षेत्र, गरुबंधा गां.पं. (भाग) - अकाबिल, जियागभरु गां.पं. (भाग)-बालीसुति बंगाली, मिसामारी गां.पं. (भाग)- बालीसुति जरानी, नागापथार, पनबारी गां.पं. (भाग) - गोरजुली, सं. 3 पनबारी बागान, सं. 2 पनबारी बागान, सं. 1 पनबारी बागान, <b>बलीपारा विकास खंड</b> (भाग) - गोरमोरा गां.पं. (भाग) - उरोहिलोगा वन गांव, कचारी गांव, पांबस्ती, गामारी लोगा, बोगिबिल, सिजुगुरी गजन जुरी, बोरबिल मरियानी, पब बारबिल, जोयपुर, सिंगी मारी, गेरगुआ जुली सं. 3, सौरंग जुली, सोरांलोगा, पञ्चिम काकजुली सं. 1 और 2, दहलाकर, कौबरी, डांगापारा (ए, बी), लैमेंदरा, पञ्चिम मंसिरी, पञ्चिम मंसिरी सोनापुर, पञ्चिम कैलाजुली सं. 2, पुबमनसिरी, दोपडोपी रंगपुर (ए), लाल-बाराही, लाल-बाराही सं. 1, दोपडोपी, कैलाजुली सं. 1, गणेशपुर सं. 4, मिलन पुर, गेरगुआ जुली सं. 5, ताराबिल सं. 3, बेटबाडी सं. 3, न्यू गांव, बालापारा (ए) सं. 1, बाटा बारी सं. 1, रूपजुली, ताराबिल सं. 1, अजर बार</p>
66	बरचल्ला	<p><b>रंगापारा विकास खंड</b> (भाग)-सोनाजुली गां.पं. (भाग) - सं. 1 ताराजुली चा.बा., सं. 2 ताराजुली, सं. 1 डेंडाई चा.बा., <b>बरचल्ला विकास खंड</b> (भाग) - बोरभगिया बेलसिरी गां.पं. (भाग)- सं. 2 बोचासिमालू, ओरांग संरक्षित वन क्षेत्र, मारिसली टापू, सानी टापू, कनिया टापू, माजुली सार, दक्खिन सिंगरी गां.पं. (भाग) - सं. 1 बोचासिमालू, गुप्तेस्वर गां.पं. (भाग)- सं. 4 सिंगरी बागान, सं. 6 सिंगरी बागान, रामदास टापू, नटुन सिराजौली गां.पं. (भाग)-नाम बागरी बारी, पिराकाटा गां.पं. (भाग)- सं. 1 पिराकाटा बंगाली, पिराकाटा, सं. 1 सिंगरी बागान, पिराकाटा कचारी, सं. 5 सिंगरी बागान, सं. 2 सिंगरी बागान, सं. 3 सिंगरी बागान, बेंचिमारी, सिराजौली गां.पं. (भाग)-केहेरू खंडा पाथेर, <b>बिहागुरी विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बाहवारी गां.पं. (भाग)-सं. 1 रूपाजुली चा.बा., सं. 2 रूपाजुली चा.बा., सं. 3 रूपाजुली चा.बा.,</p> <p><b>ढेकियाजुली विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>अमियापुर गां.पं., भोटपारा गां.पं., चेनिमारी गां.पं., मजरोववारी गां.पं., मिजीबारी गां.पं., रायकाशमारी गां.पं., सोपई गां.पं., बतासीपुर गां.पं. (भाग)-मधुपुर बन, बटाचीपुर, सं. 1 डिब्रू दारंग, सं. 2 डिब्रूदारंग बागान, चामगुरी चाय बागान, चारी दुआर वन संरक्षित क्षेत्र, गरुबंधा गां.पं. (भाग) - अकाबिल, जियागभरु गां.पं. (भाग) - बालीसुति बंगाली, मिसामारी गां.पं. (भाग) - बालीसुति जरानी, नागा पथार, पनबारी गां.पं. (भाग) - गोरजुली, सं. 3 पनबारी बागान, सं. 2 पनबारी बागान, सं. 1 पनबारी बागान</p>
67	तेजपुर	<p><b>तेजपुर नगरपालिका बोर्ड, बलीपारा विकास खंड</b> (भाग)-बालीपुखुरी गां.पं., देकारगांव गां.पं., ना-पाम गां.पं., बिंदुकुरी गां.पं. (भाग) - सरू पखियाझार, केंदुगुरी, बरपखिया झार, खोला गुटी कचारी गांव, सैकिया चुबुरी तेलेरिया, सैकिया चुबुरी बरझार, उहानीपथार, डेकाचुबुरी, हलेस्वर गां.पं. (भाग)- रंगानी झार, गोररोई मारी बोरपुखुरी, बेतानी झार, निज-हलेस्वर, सलानी गांव,</p> <p><b>गभरू विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>पंचमाइल गां.पं., भमोरागुरी गां.पं. (भाग)- भोईखोवा चपारी, चटाई चपरी गांव, राजगढ़ गां.पं. (भाग)- करइयानी बंगाली गांव, जोरगढ़, सं. 4 सिरुआनी, राज भरल</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
68	रंगापारा	<p><b>रंगापारा नगरपालिका बोर्ड,</b>  <b>रंगापारा विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</b>  सोनाजुली गां.पं. (भाग) - सं. 1 ताराजुली चा.बा., सं. 2 ताराजुली, सं. 1 ढेंडाई चा.बा.,  <b>बिहागुरी विकास खंड (भाग) - बाहवारी गां.पं. (भाग) - सं. 1 रूपाजुली चा.बा., सं. 2</b>  रूपाजुली चा.बा., सं. 3 रूपाजुली चा.बा.,  <b>बलीपारा विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</b>  लोकरा गां.पं., भालुकमारी गां.पं., बालीपुखुरी गां.पं., डेकारगांव गां.पं., ना-पाम गां.पं.,  गोरमोरा गां.पं. (भाग) - उरोहिलोगा बन गांव, कचारी गांव पामबस्ती, गामारी लोगा,  बोगीबिल, सिजुगुरी गजन जुरी, बोरबिल मरियानी, पब बारबिल, जाँय पुर, सिंगी मारी,  गेरगुआ जुली सं. 3, सौरंग जुली, सोरनलोगा, पञ्चिम काकजुली सं. 1 और 2, दहलाकर,  कौबारी, डांगापारा (ए और बी), लाइमेंदरा, पञ्चिम मंसिरी, पञ्चिम मंसिरी सोनापुर,  पञ्चिम कैलजुली सं. 2, पुबमनसिरी, दोपडोपी रंगपुर (ए), लाल-बाराही, लाल-बाराही  सं. 1, दोपडोपी, कैलाजुली सं. 1, गणेशपुर सं. 4, मिलन पुर, गेरगुआ जुली सं. 5,  ताराबिल सं. 3, बेटवारी सं. 3, नया गांव, बालापारा (ए) सं. 1, बाटा बारी सं. 1,  रूपस्जुली, ताराबिल सं. 1, अजर बार, अमलोगा पथार, दक्खिन रंगगोरा, गोर मारा  गांव, जोगी बोस्ती, कलाबिल सं. 1, कलाबिल सं. 2, कलाबिल सं. 3, कलाबिल सं. 4,  कलाबिल सं. 5, मोलन गांव सं. 12, नलघागरी, रोंगागोरा व.गां., बालीपारा गां.पं.  (भाग) - बोकागांव, चमधारा गां.पं. (भाग) - बिहिया गांव, चमधारा, कोरोकनी,  चरिदुआर गां.पं. (भाग) - पब रोंगा गोरा, फूलगुरी कचारी सं. 2, फूलगुरी कचारी सं. 1,  तारा बारी (ए) को छोड़कर, उदमारी गां.पं. (भाग) - भोबोला गांव बंगाली, औहोला  गांव, भोबोला गांव, आरा गांव, उदमारी गांव (2), दिघाली गांव, बिंदुकुरी गां.पं. (भाग)  - सरू पखियाझार, केदुगुरी, बरपखिया झार, खोला गुटी कचारी गांव, सैकिया चुबुरी  तेलेरिया, सैकिया चुबुरी बरझार, उहानीपथार, डेकाचुबुरी, हल्लेश्वर गां.पं. (भाग) -  रंगानी झार, गोरोई मारी बोरपुखुरी, बेटानी झार, निज-हल्लेश्वर, सलानी गांव , चिलोनी  गां.पं. (भाग)- बुरागांव सं. 1</p>
69	सूतिया	<p><b>जमुगुरी नगरपालिका बोर्ड, नादुआर विकास खंड,</b>  <b>सूतिया विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</b>  सं. 1 सूतिया गां.पं., सं. 4 सूतिया गां.पं., सं. 5 सूतिया गां.पं., सं. 6 सूतिया गां.पं., सं.  2 सूतिया गां.पं. (भाग) - निज-गोरपाल, सं. 2 गोरपाल, सं. 1 गोरपाल, सं. 3 सूतिया  गां.पं. (भाग)- दक्खिन डोल, मलार गांव (मेटेरा), पब-नागसंकर गां.पं. (भाग)- सं. 1  चेंगा मारी, सं. 1 डिप्लोन्गा, सं. 2 डिप्लोन्गा, सं. 3 डिप्लोन्गा, होकाजन, एफ.एस 14/9  डिप्लोन्गा, एफएस 15/7 डिप्लोन्गा, एफएस 33/3 डिप्लोन्गा, सं. 1 तांगिया, बन गांव  (बीर गांव), सं. 3 तांगिया, दक्खिन नागसंकर गां.पं. (भाग)- नागसंकर गांव, चामार  डोलोनी, बोका बिल, बटिया रोका, सं. 2 गोसाईं चापोरी, सं. 1 गोसाईं चापोरी, उत्तर  नागसंकर गां.पं. (भाग)-एनएलआर 63/116 एमसी बागीचा, एनएलआर 97/148  एमसी बागीचा, सराय जानिया  <b>बलीपारा विकास खंड (भाग)- भालुकमारी गां.पं., लोकरा गां.पं., बलीपारा गां.पं.</b>  (भाग)- बोकागांव, चमधारा गां.पं. (भाग)- बिहिया गांव, चमधारा, कोरोकनी, चिलोनी  गां.पं. (भाग)- बुरागांव सं. 1, चरिदुआर गां.पं. (भाग) - अमलोगा सं. 1, अमलोगा सं. 2,  चेंगेली मारी पथार, बकोला पथार, चेंगेली मारी गांव, बकोला गांव, फुलोगुरी गारो गांव,  चारी दुआर गांव, फुलुगुरी निशि गांव, चेंगेलीमारी आरएफ, अमलोगा सं. 2 व. गां.,  गोरमोरा गां.पं. (भाग) - अमलोगा पथार, दक्खिन रंगगोरा, गोर मारा गांव, जोगी  बोस्ती, कलाबिल सं. 1, कलाबिल सं. 2, कलाबिल सं. 3, कलाबिल सं. 4, कलाबिल सं.  5, मोलन गांव सं. 12, नलघागरी, रोंगागोरा व.गां., उदमारी गां.पं. (भाग)- भोबोला,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		गांव बंगाली, औहोला गांव, भोबोला गांव, आरा गांव, उदमारी गांव (2), दिधाली गांव, गभरू विकास खंड (भाग) - पंचमाइल गां.पं., भोमोरागुरी गां.पं. (भाग) - भोईखोवा चपारी, चटाई चपरी गांव, राजगढ़ गां.पं. (भाग) - करइयानी बंगाली गांव, जोरगढ़, सं. 4 सिरौनी, राज भरल
70	बिस्वनाथ	<p><b>बिस्वनाथ नगरपालिका बोर्ड, सूतिया नगरपालिका बोर्ड, सकोमोता विकास खंड, बिस्वनाथ विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बिस्वनाथ गां.पं. (भाग) - सं. 1 भोलाकाटा, बुरिगंग गां.पं. (भाग) - बाली पुखुरी, सिला मारी, गोघली भांगा,</p> <p><b>सूतिया विकास खंड</b> (भाग) - सं. 1 सूतिया गां.पं., सं. 4 सूतिया गां.पं., सं. 5 सूतिया गां.पं., सं. 6 सूतिया गां.पं., सं. 2 सूतिया गां.पं. (भाग) - निज-गोरपाल, सं. 2 गोरपाल, सं. 1 गोरपाल, सं. 3 सूतिया गां.पं. (भाग)- दक्खिन डोल, मलार गांव (मेटेरा), पब-नागसंकर गां.पं. (भाग)- सं. 1 चेंगा मारी, सं. 1 डिप्लोन्गा, सं. 2 डिप्लोन्गा, सं. 3 डिप्लोन्गा, होकाजन, एफ.एस 14/9 डिप्लोंगा, एफएस 15/7 डिप्लोन्गा, एफएस 33/3 डिप्लोन्गा, सं. 1 तांगिया, बन गांव (बीर गांव), सं. 3 तांगिया, दक्खिन नागसंकर गां.पं. (भाग) - नागसंकर गांव, चामार डोलोनी, बोका बिल, बटिया रोका, सं. 2 गोसाई चपोरी, सं. 1 गोसाई चपोरी, उत्तर नागसंकर गां.पं. (भाग)-एनएलआर 63/116 एमसी बागीचा, एनएलआर 97/148 एमसी बागीचा, सराय जानिया</p>
71	बेहाली (अ.जा.)	<p><b>गोहपुर नगरपालिका बोर्ड</b> (भाग) - वार्ड सं. 6, वार्ड सं. 7, <b>बेहाली विकास खंड बाघमोरा विकास खंड, बिस्वनाथ विकास खंड</b> (भाग) - बिस्वनाथ गां.पं. (भाग)-सं. 1 भोलाकाटा, बुरिगंग गां.पं. (भाग) - बाली पुखुरी, सिला मारी, गोघली भांगा,</p> <p><b>चैदुआर विकास खंड</b> (भाग)- कारीबिल गां.पं., केकुरीजन गां.पं., नलनीबाड़ी गां.पं., बालीजन गां.पं., जालुकवारी गां.पं. (भाग)-बालीजन बोनगांव, बालीजन (गैर भूकर) वन गांव, अमजारोनी गां.पं. (भाग)-ब्रह्मजन चा.बा. 409/752 (प्रथम भाग), दुफलागढ़ चा.बा. 338/378 (5वां भाग), बालीजन मजदूर, तकोववारी गां.पं. (भाग) - बालीगांव को छोड़कर,</p> <p><b>पब-चैदुआर विकास खंड</b> (भाग) - गोपालपुर गां.पं. (भाग) - हल्दीवारी, गै भूकर रंगाजन, रंगाजन, सोनापुर गां.पं. (भाग) - आनंदपुर, बाली गांव, जमुगुरी, कुकुरजन, बरपुखुरी, खेरानी, खेरानीवारी, नरेंग गुरी, सतरंग, उत्तर कालावारी गां.पं. (भाग) - सं. 1 गोमारी गुरी, सं. 2 इकरावारी, सं. 1 इकरावारी, पल्लेंग वारी, सं. 2 गोजेन पथार, सं. 2 नचेर वारी, सांतिपुर, पोलिसोमनिमिशिंग (बेजियामुख)</p>
72	गोहपुर	<p><b>गोहपुर नगरपालिका बोर्ड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>वार्ड सं. 6, वार्ड सं. 7</p> <p><b>चायदुआर विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>कारीबिल गां.पं., केकुरीजन गां.पं., नलनीबाड़ी गां.पं., बालीजन गां.पं., जालुकवारी गां.पं. (भाग) - बालीजन बनगांव, बालीजन (गै भूकर) वन गांव, अमजारोनी गां.पं. (भाग) - ब्रह्मजन चा.बा. 409/752 (प्रथम भाग), दुफलागढ़ चा.बा. 338/378 (5वां भाग), बालीजन मजदूर, तकोववारी गां.पं. (भाग)- बालीगांव को छोड़कर,</p> <p><b>पब-चायदुआर विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>गोपालपुर गां.पं. (भाग) - हल्दीबाड़ी, गै भूकर रंगाजन, रंगाजन, सोनापुर गां.पं. (भाग) - आनंदपुर, बाली गांव, जमुगुरी, कुकुरजन, बरपुखुरी, खेरानी, खेरानीवारी, नरेंग गुरी, सतरंग, उत्तर कालावारी गां.पं. (भाग)- सं. 1 गोमारी गुरी, सं. 2 इकरावारी, सं. 1 इकरावारी, पल्लेंग वारी, सं. 2 गोजेन पथार, सं. 2 नचेर वारी, सांतिपुर, पोलिसोमोनिमिशिंग (बेजियामुख)</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
<b>17- जिला - लखिमपुर</b>		
73	बिहपुरिया	<p>बिहपुरिया नगरपालिका बोर्ड, नारायणपुर नगरपालिका बोर्ड, बिहपुरिया विकास खंड (भाग) - बदाती जमागुरी गां.पं., बिहपुरिया गां.पं., बहघोरा धुनागुरी गां.पं. (भाग) - दहघरिया खंड गै.भूकर, भालुकागुरी, पब-डिक्रोंग गां.पं. (भाग) - चिनटोली, लाहोलियाल, मोरनोई थेंगल, नहरानी, पदुमोनी को छोड़कर,</p> <p><b>करुणाबाड़ी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बंगलमारा गां.पं. (भाग) - अहमदपुर गांव सं. 1, अहमदपुर गांव सं. 2, बंगलमारा थेंगल, कारी पुखुरी, डिक्रोंग गां.पं. (भाग) - कीमोरा, सोनारी गांव, टिनथेंगिया गां.पं. (भाग) - दौलतपुर, तिन्थेंगिया,</p> <p><b>नारायणपुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बोरबली गां.पं. (भाग) - बोरखेत बंगाली, सं. 2 बोरखेत, सं. 2 मोरीसुती, पथलीपहाड़ गां.पं. (भाग), - दावटोला, दुसुती मुख, जयपुर गै.भूकर, जयपुर पिचला, केरेकजुली गै.भूकर, सं. 1 मोरीसुती, टिपलिंग, गरुबंधा ताराजुली को छोड़कर</p>
74	रेंगोनाडी	<p><b>करुणाबाड़ी विकास खंड</b> (भाग) - दक्खिन लालुक गां.पं., हरमोती गां.पं., निज लुलुक गां.पं., उत्तर लुलुक गां.पं., बंगलमोरा गां.पं. (भाग) - बंगलमारा पी.जी.आर, बंगलमारा मिरी, डिक्रोंग गां.पं. (भाग) - कीमोरा, सोनारी गांव को छोड़कर, पाभा गां.पं. (भाग) - इस्लामपुर गांव, युबानगर गां.पं. (भाग) - केहुटोली खंड, धर्मपुर सं. 4, इस्लामपुर सं. 3 को छोड़कर,</p> <p><b>लखिमपुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>चबोटी गां.पं., घुनसुती गां.पं., आजाद गां.पं., उज्जलपुर गां.पं., लखिमपुर गां.पं., बोगलीजन गां.पं. (भाग) - बंटो बंगाली, रहनापुर, निज-सांतिपुर (चिनाटोलिया), जॉयिंग गां.पं. (भाग) - अमगुरी, कोईलामारी, कोईलामारी 306, कोईलामारी 336, सं. 2 कोईलामारी पीरियोडिक (एन.एल.आर.), कोईलामारी 286, ठेकियाजुली गै.भूकर, कमलाबोरिया गां.पं. (भाग) - कुलमोन मिरी को छोड़कर,</p> <p><b>नारायणपुर विकास खंड</b> (भाग) - बोरबली गां.पं. (भाग) - बोरखेत बंगाली, सं. 2 बोरखेत, सं. 2 मोरीसुती, पथलीपहाड़ गां.पं. (भाग) - दवटोला, दुसुती मुख, जयपुर गै.भूकर, जयपुर पिचला, केरेकजुली गै.भूकर, सं. 1 मोरीसुती, टिपलिंग, गरुबंधा ताराजुली को छोड़कर,</p> <p><b>नोबोइचा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>देजू गां.पं. (भाग) - सं. 2 देजू पथार, पचनोई उजानी सं. 2, पाहुमोरा गां.पं. (भाग) - कंडूरा पथार, रामपुर बोगीबिल गां.पं. (भाग) - ओरंग बस्ती,</p> <p>मध्य नोबोइचा गां.पं. (भाग) - बिलोटिया गांव, कारी गांव, नोबोइचा गां.पं. (भाग) - सं. 1 कलाखोवा, सं. 2 कलाखोवा, दोयान गिया, पचिम नोबोइचा गां.पं. (भाग) - बालिटिका, श्रीपुर, बालिजान, रंगानदी गां.पं. (भाग)- पाहुमोरा अहोम को छोड़कर</p>
75	नोबोइचा (अजा)	<p><b>तेलाही विकास खंड,</b></p> <p><b>बिहपुरिया विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बदाती जमागुरी गां.पं., बिहपुरिया गां.पं., बहघोरा धुनागुरी गां.पं. (भाग)- दहघरिया खंड गै.भूकर, भालुकागुरी, पब-डिक्रोंग गां.पं. (भाग) - चिनाटोली, लाहोलियाल, मोरनोई थेंगल, नहरानी, पदुमोनी को छोड़कर</p> <p><b>घिलामारा विकास खंड</b> (भाग)- बरखामुख गां.पं. (भाग)- बहगुरी, आयंगिया गांव, मधुरा चौक गै.भूकर, पार घाट गै.भूकर, गरखिया चुकसुकती गै.भूकर, सुवनसिरी गां.पं. (भाग)- पत्री चुक, बगुम, अलीमुर, सं. 1 हातिमारा, सं. 2 हातिमारा, सं. 3 हातिमारा, चतिवाना छपरी,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p><b>करुणाबाड़ी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- डिक्रोंग गां.पं., दक्खिन ललुक गां.पं., हरमोती गां.पं., निज लुलुक गां.पं., उत्तर लुलुक गां.पं., बंगलमारा गां.पं. (भाग) - अहमदपुर गांव सं. 1, अहमदपुर गांव सं. 2, बंगलमारा थेंगल, कारी पुखुरी, बंगलमारा पी.जी.आर, बंगलमारा मिरी, टिनथेंगिया गां.पं. (भाग) - दौलतपुर, तिथेंगिया, पाभा गां.पं. (भाग) - इस्लामपुर गांव, युवनगर गां.पं. (भाग) - केहुटोली खंड, धर्मपुर सं. 4, इस्लामपुर सं. 3 को छोड़कर, <b>लखिमपुर विकास खंड</b> (भाग) - घुनसुती गां.पं., आजाद गां.पं., बोगलीजन गां.पं. (भाग)- निज-संतिपुर (चिनाटोलिया), जॉयिंग गां.पं. (भाग)- कोईलामारी 286, डेकियाजुली गै.भूकर, कमलाबोरिया गां.पं. (भाग) - डेबेरा डोलोनी, खुटाकटिया, कुलमोन मिरी को छोड़कर, लखिमपुर गां.पं. (भाग) - घगर पीजीआर, पटिया मोरा गै.भूकर, सं. 3 मोहैजन, घगारमुख गै.भूकर, सं. 2 मोहैजान, गोसाईचपारी, घगारमारा, उज्जलपुर गां.पं. (भाग) - बालीजन, <b>नोबोइचा विकास खंड</b> (भाग)- मध्य नोबोइचा गां.पं. (भाग) - बिलोतिया गांव, कारी गांव को छोड़कर, नोबोइचा गां.पं. (भाग) - सं. 1 कालाखोवा, सं. 2 कालाखोवा, दोयान गिया, पचिम नोबोइचा गां.पं. (भाग) - बालिटिका, श्रीपुर, बालीजन , रंगानदी गां.पं. (भाग)- पहुमोरा अहोम को छोड़कर</p>
76	लखिमपुर	<p><b>उत्तर लखिमपुर नगर बोर्ड,</b> <b>बोगिनाडी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- भीमपारा गां.पं. (भाग)- भोरिधोवा, हचमोरा, तिनसुकिया, ठाकरगुरी गै.भूकर, चौलधोवा गां.पं. (भाग) - करकानी गै.भूकर, तडांग, आनंद बागान, कटारी चपारी सं. 1, पाथलिपम ग्रंट 314/51, दीर्घा बस्ती बंगाली, दुलुंग, नाहरबाड़ी गै.भूकर को छोड़कर, उखमती गां.पं. (भाग) - कटारी चपारी सं. 3, लताई जन, <b>घिलामारा विकास खंड</b> (भाग) - सुवनसिरी गां.पं. (भाग) - हातिमोरा चपारी गै.भूकर, <b>लखिमपुर विकास खंड</b> (भाग) - चवोटी गां.पं., बोगलीजन गां.पं. (भाग) - बंटो बंगाली, रहनापुर, जॉयिंग गां.पं. (भाग) - अमगुरी, कोईलामारी, कोईलामारी 306, कोईलामारी 336, सं. 2 कोईलामारी, आवधिक (एन.एल.आर), कमलाबोरिया गां.पं. (भाग) - डेबेरा डोलोनी, खुटाकटिया, लखिमपुर गां.पं. (भाग) - घगर पी.जी.आर, पटिया मोरा गै.भूकर, सं. 3 मोहैजान, घगारमुख गै.भूकर, सं. 2 मोहाईजन, गोसाईचपारी, घगारमारा को छोड़कर, उज्जलपुर गां.पं. (भाग) - उज्जलपुर गां.पं. - बालिजन को छोड़कर, <b>नोबोइचा विकास खंड</b> (भाग) - देजू गां.पं. (भाग), सं. 2 देजू पथार, पचनोई उजानी सं. 2, पहुमोरा गां.पं. (भाग) - कंडूरा पथार, रामपुर बोगीबिल गां.पं. (भाग) - ओरंग बस्ती</p>
77	ढाकुआखाना (अजजा)	<p><b>ढकुआखाना नगरपालिका बोर्ड, ढकुआखाना विकास खंड, बोगिनाडी विकास खंड</b> (भाग) - भीमपारा गां.पं. (भाग) - भोरिधोवा, हचमोरा, तिनसुकिया, ठाकरगुरी गै.भूकर, चौलधोवा गां.पं. (भाग) - करकानी गै.भूकर, तडांग, आनंदा बागान, कटारी चपारी सं. 1, पाथलिपम ग्रंट 314/51, दीर्घा बस्ती बंगाली, दुलुंग, नाहरबाड़ी गै.भूकर को छोड़कर, उखमती गां.पं. (भाग) - कटारी चपारी सं. 3, लताई जान, <b>घिलामारा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बरखामुख गां.पं. (भाग) - बहगुरी, आयंगिया गांव, मधुरा चुक गै.भूकर, पार घाट गै.भूकर, गरखिया चुकसुकती गै.भूकर, सुवनसिरी गां.पं. (भाग) - पत्री चुक, बगुम, अलीमूर, सं. 1 हातिमारा, सं. 2 हातिमारा, सं. 3 हातिमारा, चटिवना चपारी, हातिमोरा चपारी गै.भूकर</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
<b>18- जिला - धेमाजी</b>		
78	धेमाजी (अजजा)	<p><b>धेमाजी नगरपालिका बोर्ड,</b>  <b>बोरदोलोनी विकास खंड (भाग)-</b> निम्नलिखित को छोड़कर-  बड़दोलोनी गां.पं. (भाग) -बहकटिका गांव, माज गांव, बहकटिका पथार, मारालचुक, बुरहाकुरी, बुरहाकुरी गै.भूकर, खाना आंचल, गुरुथली, सं. 1 गुरुथली खंड, मिसामारी गां.पं. (भाग) -हिलोइमरी खाट, बरूआपथार, कलिता घुबरियाल, देवघरबली,  <b>धेमाजी विकास खंड (भाग)-</b> निम्नलिखित को छोड़कर-  अजुहा गां.पं., बटघरिया गां.पं. (भाग) -बोराडेकेरा, घेर्यारी,  समरजन गां.पं. (भाग)- सं. 2 चांगमई दलानी, नारा बील, पानीटोला खंड, हेचुलीपाम, गारोइमारी गांव, दिहिरी पनीतुला को छोड़कर, दक्खिन धेमाजी गां.पं. (भाग)-कोवाफला मिरी, मटिखुला, कोवाफला हाबी, कोवाफला, कोपोहुवा पाथेर, जमुगनिकोनी मिरी, बटुवामुख मिरी, घुगुहा गां.पं., गोहेनगांव गां.पं.,  खुबुलिया गां.पं. (भाग)- दुसुतिमुख मिरी पाथेर को छोड़कर, लखी पथार गां.पं. (भाग)- दक्खिन सुवाही, सं. 1 बरूआ, पश्चिम सोवाही,  मोरीधाल गां.पं. (भाग)- सं 2 बालिगांव, सं. 1 कथलगुरी को छोड़कर,  नरूअथान गां.पं. (भाग) - कपताली, नेपाली खुन्ना गै.भूकर, जोंघली खंड, चकला डालनी, पुवासैकिजा, कालाकाता गांव, सं. 2 पुवासैकिजा, बैठक,  <b>मचखोवा विकास खंड (भाग)-</b>बेंगेनागोराह गां.पं. (भाग)-सं. 2 फातिहाबाम, सं. 1 फातिहाबाम, सं. 3 कैटोंग, सं. 1 कैटोंग, सं. 2 कैटोंग, बेंगेनागोरा चामुआह, सं. 3 बेंगेनागोराह, सं. 2 बेंगेनागोराह नहररानी, बेंगेनागोरा गांव</p>
79	सीसीबारगांव	<p><b>सिलापथार नगरपालिका बोर्ड, बोरडोलोनी विकास खंड (भाग)-</b>बोरडोलोनी गां.पं. (भाग)-बहकटिका गांव, माज गांव, बहकटिका पथार, मारालचुक, बुरहाकुरी, बुरहाकुरी गै.भूकर, खाना अंचल, गुरुथली, सं. 1 गुरुथली खंड, मिसामारी गां.पं. (भाग)- हिलोइमरी खाट, बरूआपथार, कलिता घुबरियाल, देवघरबली, <b>धेमाजी विकास खंड (भाग) -</b>अजुहा  गां.पं., घुगुहा गां.पं., गोहाईगांव गां.पं., बटघरिया गां.पं. (भाग) -बोरादेकेरा, घेर्यारी,  सामाराजन गां.पं. (भाग)- सं. 2 चांगमाई डालनी, नारा बील, पानीतुला खंड, हेचुलीपाम, गारोइमारी गांव, दिहिरी पनीतुला को छोड़कर, दक्खिन धेमाजी गां.पं. (भाग) - कोवाफला मिरी, मटिखुला, कोवाफला हाबी, कोवाफला, कोपोहुवा पाथेर, जामुगानिकोनी मिरी, बटुवामुख मिरी,  खुबुलिया गां.पं. (भाग)- दसुतीमुख मिरी पथार को छोड़कर, लखी पथार गां.पं. (भाग) - दक्खिन सुवाही, सं. 1 बरूआ, पश्चिम सोवाही,  मोरीधाल गां.पं. (भाग)-सं. 2 बालिगांव, सं. 1 कथलगुरी को छोड़कर, नरूअथान गां.पं. (भाग) - कपताली, नेपाली खुन्ना गै.भूकर, जोंघली खंड, चकला दलानी, पुवासैकिजा, कालाकाता गांव, सं. 2 पुवासैकिजा, बैठक,  <b>मचखोवा विकास खंड (भाग)-</b> निम्नलिखित को छोड़कर- मोरीधाल बेंगेनागरह गां.पं. (भाग)- सं. 2 फातिहाबाम, सं. 1 फातिहाबाम, सं. 3 कैटोंग, सं. 1 कैटोंग, सं. 2 कैटोंग बेंगेनागोराह चामुआ, सं. 3 बेंगेनागोराह, सं. 2 बेंगेनागोराह नाहररानी, बेंगेनागोरा गांव,  <b>सीसीबारगांव विकास खंड (भाग)-</b> निम्नलिखित को छोड़कर-  मध्य सिसीतांगिनी गां.पं., उजनी सिंसिटोंगनी गां.पं., अकाजान गां.पं., डिमोव गां.पं., कुलाजान गां.पं., नामोनी सिंसिटोंगनी गां.पं., सिमेनमुख गां.पं., मुख्तियार, गां.पं. (भाग) - लखीपुर मुक्तियार</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
80	जोनाई (अजजा)	मुर्कोंगेसेलेक आदिवासी विकास खंड, सीसीरबारगांव विकास खंड (भाग) - मध्य सिसीतांगिनी गां.पं., उजनी सिंसिटोंगनी गां.पं., अकाजान गां.पं., डिमोव गां.पं., कुलाजान गां.पं., नामोनी सिंसिरटोंगनी गां.पं., सिमेनमुख गां.पं. , मुख्तियार गां.पं. (भाग) - लखीपुर मुक्तियारग
<b>19- जिला - तिनसुकिया</b>		
81	सदिया	चापखोवा नगरपालिका बोर्ड, सादिया विकास खंड, सैखोवा विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- तलप गां.पं., खोबांग गां.पं., - काकोपथार विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- बुरिडीहिंग गां.पं., बिजुलिबोन गां.पं., दुआरमोरा गां.पं., कैलाशपुर गां.पं., बोरदुबी गां.पं., काकोजन गां.पं., काकोजन आरएफ, रोंगजन गां.पं., मनखोवा गां.पं., टोंगना गां.पं., गभरुभेटी गां.पं., कूमसंग गां.पं., पुरोनी पुखिरी गां.पं.
82	डूमडूमा	डूमडूमा नगरपालिका बोर्ड, हापजन विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बोगापानी गां.पं., पनिखोवा गां.पं., बोरहापजान गां.पं. (भाग)-बोरहापजान गांव, बोर्तरानी गांव, गुपोनारी हाबी गांव, केचेरुगुरी गांव, सकनगुरी चा.बा. 109/111 एफएस, पावोजन चा.बा.220/218, पावोजन चा.बा.223/22, को छोड़कर, तिंगराई गां.पं. (भाग)-आनंदबाग चा.बा., असमिया पथार गांव, होलोगबी चा.बा.126 एपीपीएलएन. सं. 1 असमिया गांव, ओवताजन गांव, तिंगराई फॉरेस्ट विलेज, तिंगराई गांव, उप्पर ममोरानी गांव, कोर्डोइगुरी गां.पं., हतीजन गां.पं., बरेकुरी गां.पं., हापजन गां.पं., बाघजन गां.पं. (भाग)-बाघजन गांव, दिघलतरंग चा.बा. 120/117, बोरहापजान गां.पं. (भाग)-बोंगाली बालीजन गांव, काकोपथार विकास खंड (भाग) - बोरदुबी गां.पं., काकोजन गां.पं., काकोजन आरएफ, रोंगजन गां.पं., मनखोवा गां.पं., सैखोवा विकास खंड (भाग)-तलाप गां.पं., खोबांग गां.पं.
83	मार्गेरिटा	मार्गेरिटा नगरपालिका बोर्ड, मार्गेरिटा विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बोरबिल गां.पं., ब्रह्मजन गां.पं., बुरही ढिंग आरक्षित वन गोलाई गां.पं., पवई गां.पं., भितोर पवई गां.पं. (भाग)-माकुम किल्ला वन ग्राम, बुरही ढिंग रिजर्व फोरेस्ट, काकोपथार विकास खंड (भाग)-पुरौनी पुखिरी गां.पं.
84	डिगबोई	डिगबोई नगरपालिका बोर्ड, डिगबोई ऑयल टाउन (ज.न.), हापजन विकास खंड (भाग)- बोगापानी गां.पं., पानीखोवा गां.पं., बोरहापजान गां.पं. (भाग)-बोरहापजान गांव, बोरतरणी गांव, गुपोनारी हाबी गांव, केचेरुगुरी गांव, सकनगुरी चा.बा. 109/111 एफएस., पवोजन चा.बा.220/218, पावोजन चा.बा. 223/221, तिंगराई गां.पं. (भाग)- आनंदबाग चा.बा., असमिया पथार गांव, होलोगबी चा.बा.126 एपीपीएलएन., सं. 1 असमिया गांव, ओवताजन गांव, तिंगराई वन गांव, तिंगराई गांव, उप्पर ममोरानी गांव, काकोपथार विकास खंड (भाग)-बुरिडीहिंग गां.पं., बिजुलीबोन गां.पं., दुआरमोरा गां.पं., कैलाशपुर गां.पं., टोंगना गां.पं., गभरुभेटी गां.पं., कूमसांग गां.पं., मार्गेरिटा विकास खंड (भाग)- बोरबिल गां.पं., ब्रह्मजन गां.पं., गोलाई गां.पं., पवई गां.पं., भितोर पवई गां.पं. (भाग), माकुम किल्ला वन ग्राम , बुरही ढिंग आरक्षित वन

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
85	माकुम	<p><b>माकुम नगरपालिका बोर्ड,</b>  <b>गुइजन विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</b>  बोरगुरी गां.पं., बोजाल्टोली गां.पं. (भाग) -बाहवरी गांव (ज.न.) - वार्ड सं. 1, दिमारुगुरी गां.पं. (भाग), कप्तानचुक गांव,  <b>हापजन विकास खंड (भाग) - कोर्डोइगुरी गां.पं., हतिजन गां.पं., बरेकुरी गां.पं., हापजन गां.पं., बाघजान गां.पं. (भाग) -बाघजन गांव, दिघलतरंग चा.बा. 120/117, बोरहापजान गां.पं. (भाग)-बोंगाली बालीजन गांव, इटाखुली विकास खंड (भाग)-</b>  <b>तेंगापानी गां.पं., लंकासी गां.पं., लखीपथार गां.पं. , काचामारी गां.पं. (भाग)-जेंगोनी गांव, खरिया गांव, सं. 2 सुकनीगांव</b></p>
86	तिनसुकिया	<p><b>तिनसुकिया नगर बोर्ड, गुइजन विकास खंड (भाग)-बोरगुरी गां.पं., बोजाल्टोली गां.पं. (भाग) - बावरी गांव (ज.न.) - वार्ड सं. 1, दिमारुगुरी गां.पं. (भाग) -कप्तानचुक गांव, इटाखुली विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</b>  तेंगापानी गां.पं., लंकासी गां.पं., लखीपथार गां.पं. , काचामारी गां.पं. (भाग) -जेंगोनी गांव, खरिया गांव, सं. 2 सुकनीगांव</p>
<b>20- जिला - डिब्रुगढ़</b>		
87	चाबुआ	<p><b>चाबुआ नगरपालिका बोर्ड, बारबरी ए.एम.सी एरिया (ज.न.), पानीटोला विकास खंड, लाहोवल विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</b>  रोमई गां.पं., चिरिंघुला गां.पं., तिमोना गां.पं., बोकुल गां.पं. (भाग), बोकुल मज गांव, बोकुल चा.बा. 6 सं. गैर-भूकर, बोकुल बाड़ी 26/147 ओआरआर, जापीहोजिया, डिब्रूअल चंगमई गांव, हिलोयधारी गां.पं. (भाग)-बरनारी 12/181 ओआरआर (वुड चा.बा.), बंगलगांव, चकिया चापोरी, चालुखोवा ग्रांट गांव चा.बा., हिलोयधारी, चंदोई (पाथेर), मैजान ग्रांट गांव, पाखोरी चपोरी, सगुनीबाड़ी गांव,  <b>गुईजान विकास खंड (भाग)-पानीटोला गां.पं. (भाग)-पानीटोला चा.बा. 66 सं. एफ.एस, पानीटोला चा.बा. 68 सं. एफ.एस, पानीटोला चा.बा. 75/72,105,102 एनएलआर, पानीटोला चा.बा. 108/105 एनएलआर , पानीटोला चा.बा. 111 एनएलआर</b></p>
88	डिब्रुगढ़	<p><b>डिब्रुगढ़ नगरपालिका बोर्ड, टेकेला चीरिंग गांव वार्ड सं. 24, डिब्रुगढ़ (एम.बी + ओ.जी भाग), बरबरुआ विकास खंड (भाग) - चीरिंग दानिजन गां.पं., निज मनकोटा गां.पं., राजाभेटा गां.पं., खानिकर गां.पं. (भाग)-निज खानिकर गांव, खानिकर चा.बा. 2 एल.सी.आर. ग्रांट, सुता बोगांव पंचायतारा 10/165 (बी), सुता बोगांव पंचायतार चा.बा.10/115 ओ.आर (ए) ग्रांट, लाहोवाल विकास खंड (भाग)- रोमाई गां.पं., चिरिंघुल्ला गां.पं., तिमोना गां.पं., बोकुल गां.पं. (भाग)- बोकुल मज गांव, बोकुल चा.बा. 6 सं. गैर-भूकर, बोकुल बाड़ी 26/147 ओआरआर, जपीहोजिया, डिब्रूअल चंगमई गांव, हिलोयधारी गां.पं. (भाग)- बरनारी 12/181 ओआरआर (वुड चा.बा.), बंगलगांव, चकिया चपोरी, चालुखोवा ग्रांट गांव चा.बा., हिलोयधारी चंदोई (पाथेर), मैजान ग्रांट गांव, पखोरी चपोरी , सगुनीबाड़ी गांव</b></p>
89	मोरान	<p><b>मोरान टाउन (न.स.),</b>  <b>बरबरुआ विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</b>  जोकाई गां.पं., चिरिंघ दानीजन गां.पं., निज मनकोटा गां.पं., राजाभेटा गां.पं., खानिकर गां.पं. (भाग) -निज खानिकर गांव, खानिकर चा.बा. 2 एल.सी.आर. ग्रांट, सुता बोगांव पंचायतारा 10/165 (बी), सुता बोगांव पंचायतार चा.बा.10/115 ओ.आर(ए) ग्रांट,  <b>खोवांग विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</b></p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		बामुनवाड़ी गां.पं., खोवांग कललोवा गां.पं., लेंगेरी गां.पं., ना-खाट गां.पं., रंगचली गां.पं., तेलोई नगर गां.पं., टिनथेंगिया गां.पं.
90	दुलियाजान	सरूपाथेर बंगाली (ज.न.) में सरूपाथेर बंगाली (ज.न.) वार्ड सं. 1 शामिल है, दुलियाजान सं. 1 (ज.न.) में दुलियाजान सं. 1 (ज.न.) वार्ड सं. 1 शामिल है, दुलियाजान ऑयल टाउन (ज.न.) में दुलियाजान ऑयल टाउन (ज.न.) वार्ड सं. 1 शामिल है, टेंगाखाट विकास खंड, जोयपुर विकास खंड (भाग) – अमगुरी गां.पं. (भाग) – अमगुरी नेपाली, मेरबिल गां.पं. (भाग) – दिहिंग किनर नेपाली, तिपाम फकैएल गां.पं. (भाग) – चेंगेलिजान, गरियाबाम, हिमालुबाम, मनमोव खंड (सोनापुर), मनमोव खंड (रतनपुर), औगुरी बंगाली, ताराजन चा बगीचा, उषा गांव, उषापुर एवं उषापुर बारबाम गांव
91	तिंगखोंग	बरबरुआ विकास खंड (भाग)-जोकाई गां.पं., खोवांग विकास खंड (भाग)-बामुनवारी गां.पं., खोवांग कललोवा गां.पं., लेंगेरी गां.पं., ना-खाट गां.पं., रंगचली गां.पं., तेलोई नगर गां.पं., टिनथेंगिया गां.पं., तिंगखोंग विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- कोंवरीगांव गां.पं., महमोरा बोरपथेर गां.पं.
92	नाहरकटिया	नाहरकटिया नगरपालिका बोर्ड, नामरूप नगरपालिका बोर्ड, जॉयपुर विकास खंड, (भाग) – निम्नलिखित को छोड़कर- अमगुरी गां.पं. (भाग) – अमगुरी नेपाली, मेरबिल गां.पं. (भाग) – दिहिंग किनर नेपाली, तिपाम फकैएल गां.पं. (भाग) – चेंगेलिजान, गरियाबाम, हिमालुबाम, मनमोव खंड (सोनापुर), मनमोव खंड (रतनपुर), औगुरी बंगाली, ताराजन चा बगीचा, उषा गांव, उषापुर एवं उषापुर बारबाम गांव, तिंगखोंग विकास खंड (भाग) - कोनवारीगांव गां.पं., महमोरा बोरपथेर गां.पं.
<b>21- जिला - चराईदेव</b>		
93	सोनारी	सोनारी नगरपालिका बोर्ड, सफेखती विकास खंड, सोनारी विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- सफरी गां.पं., अभोईपुर गां.पं., सोनारी गां.पं. (भाग) -बराही ग्रांट
94	महमोरा	मोरान नगरपालिका बोर्ड, महमोरा विकास खंड, लकवा विकास खंड, सोनारी विकास खंड (भाग)- सफरी गां.पं., अभोईपुर गां.पं., सोनारी गां.पं. (भाग) - बरही ग्रांट।
<b>22- जिला - सिबसागर</b>		
95	दीमो	दीमो नगरपालिका बोर्ड, दीमो विकास खंड, सिबसागर विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बनमुख गां.पं., छोलकारा गां.पं., देसांग-धार्ईअली गां.पं., देसनामुख गां.पं., पानबेच गां.पं., कोंवरपुर गां.पं., सांतिपुर गां.पं.
96	सिबसागर	सिबसागर नगरपालिका बोर्ड, गौरीसागर विकास खंड, अमगुरी विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- अमगुरी गां.पं., बोरइहिवाड़ी गां.पं., बोरबम गां.पं., बोरचिला गां.पं., बरुआ आली गां.पं., नामतिअली गां.पं., नामतिडोल गां.पं., पेंगेरा गां.पं., भुन्याहाट गां.पं. (भाग) - चांगमाई कोंवेर, लालिमचिगा चपाडी गां.पं. (भाग) -उत्तर घरफालिया, घरफालिया जपीसाजिया, बरुआ पुखुरी चाह, बरुआ पुखुरी बागजन ग्रांट, लालिमचिगा चापोरी,

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		सिबसागर विकास खंड (भाग) - बनमुख गां.पं., चाओलकारा गां.पं., देसांग-धाइअली गां.पं., देसनागमुख गां.पं., कोंवरपुर गां.पं., पानबेचा गां.पं., सांतिपुर गां.पं.
97	नज़ीरा	नज़ीरा नगरपालिका बोर्ड, अमगुरी नगरपालिका बोर्ड, सिमलुगुरी नगरपालिका बोर्ड, नाज़ीरा विकास खंड, अमगुरी विकास खंड (भाग) - अमगुरी गां.पं., बोरहिवाडी गां.पं., बोरबम गां.पं., बोरचिला गां.पं., बरुआ अली गां.पं., नामतिअली गां.पं., नामतिडोल गां.पं., पेगेरा गां.पं., भुन्याहाट गां.पं. (भाग) - चांगमई कोंवर, लालिमचिगा चपारी गां.पं. (भाग) - उत्तर घरफालिया, घरफालिया जपीसाजिया, बरुआ पुखुरी चाह., बरुआ पुखुरी बागजान ग्रंट, लालिमचिगा चपोरी।
<b>23- जिला - माजुली</b>		
98	माजुली (अजजा)	माजुली विकास खंड, उजनी माजुली विकास खंड
<b>24- जिला - जोरहाट</b>		
99	टीओक	टीओक नगरपालिका बोर्ड, जोरहाट विकास खंड (भाग)- दक्खिनपुब नामोनी चराईबाही गां.पं., खोंगिया गां.पं. (सोनारी गांव), मध्य खोंगिया गां.पं., पच्चिम खोंगिया गां.पं., पनिचोकुआ गां.पं., उत्तर खोंगिया गां.पं., बागचुंग चराईबाही गां.पं. (भाग) - चराईबाही गांव, खंगिया गांव, दक्खिन चराईबाही गां.पं. (भाग) -बाघमोरिया, चारिंगिया, गांधीया गांव, मझगांव (मझगायन गांव), मध्य नामोनी चराईबाही गां.पं. (भाग)-चुटियाकारी गोरियाहाबी ग्रंट, रोंगई हबी, मध्य थेंगल गां.पं. (भाग) - अतापाम गांव, कुंदर गांव, पुरानीमती गांव, जोरहाट मध्य विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- गोहाई फेसुअल गां.पं., होलोंगापार बागान गां.पं., जातकिया गां.पं., मध्य होलोंगापार गां.पं., पच्चिम होलोंगापार गां.पं., पब होलोंगापार गां.पं., कालियापानी विकास खंड (भाग) - झांजीमुख गां.पं., उत्तर पश्चिम जोरहाट विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- पश्चिम चारिंगांव गां.पं.
100	जोरहाट	जोरहाट नगरपालिका बोर्ड, जोरहाट विकास खंड (भाग)- उत्तर नामोनी चराईबाही गां.पं., उत्तर गरामुर गां.पं., बाघचुंग चराईबाही गां.पं. (भाग) - चेकोनिधारा (ज.न.), मध्य नामोनी चराईबाही गां.पं. (भाग), सेंचोवा गांव (ज.न.), जोरहाट मध्य विकास खंड (भाग)-होलोंगापार बागान गां.पं., जाटकिया गां.पं., पब होलोंगापार गां.पं., गोहाई फेसुअल गां.पं., मध्य होलोंगापार गां.पं., पच्चिम होलोंगापार गां.पं. उत्तर पश्चिम जोरहाट विकास खंड (भाग)-पश्चिम चारिंगांव गां.पं.
101	मारियानी	मारियानी नगरपालिका बोर्ड, जोरहाट पूर्व विकास खंड, जोरहाट विकास खंड (भाग)- कटोनी गां.पं., मारियानी बागीचा गां.पं., मुलागाभोरू गां.पं., कालियापानी विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- झांजीमुख गां.पं.
102	तीताबोर	तीताबोर नगरपालिका बोर्ड, तीताबोर विकास खंड, जोरहाट विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- उत्तर नामोनी चराईबाही गां.पं., उत्तर गरामुर गां.पं., कटोनी गां.पं., मारियानी बगीचा गां.पं., मुलागाभोरू गां.पं., दक्खिनपब नामोनी चराईबाही गां.पं., खोंगिया गां.पं. (सोनारी गांव), मध्य खोंगिया गां.पं., पच्चिम खोंगिया गां.पं., पनिचोकुआ गां.पं., उत्तर खोंगिया गां.पं., बागचुंग चराईबाही गां.पं. (भाग) - चराईबाही गांव, खंगिया गांव,

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		चेकोनिधारा (सीटी), दक्खिन चराइवाही गां.पं. (भाग)-बाघमोरिया, चरिगिया, गाँधीया गांव, मजगांव (मजगयान गांव), मध्य नामोनी चराईवाही गां.पं. (भाग)- सेंचोवा गांव (सीटी), चुटियाकारी, गोरियाहावी ग्रांट, रोंगई हवी , मध्य थेंगल गां.पं. (भाग)- अतापम गांव, कुंदेर गांव , पुरानीमती गांव
<b>25- जिला - गोलाघाट</b>		
103	गोलाघाट	गोलाघाट नगरपालिका, गोमरीगुडी विकास खंड, गोलाघाट पूर्वी विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- अठगांव गां.पं., कमरबोंधा गां.पं. तीताबार विकास खंड (भाग) - बेकजन गां.पं.- हाफमाइल बिल्ट, गोरजन गांव, सिल्डुबी, सं. 2 काकाडोंगा हावी गांव, सं. 1 काकाडोंगा हावी गांव, सं. 1 खंड, सं. 2 खंड, सं. 3 खंड, सं. 4 खंड, सं. 5 खंड
104	डेरगांव	डेरगांव नगरपालिका, गोलाघाट उत्तर विकास खंड, काकोडुंगा विकास खंड, गोलाघाट मध्य विकास खंड (भाग)-उत्तर कमरबोंधा गां.पं., दक्खिन दक्खिन हेंगेरा गां.पं., उत्तर दक्खिन हेंगेरा गां.पं. (भाग)-सेंसोवा गांव, चेतिया गांव, बोरटेंग नोव्होलिया, दक्खिनहेंगेरा ग्रांट सं. 57, भोलूकाटिंग ग्रांट, दक्खिनहेंगेरा ग्रांट 82, उत्तर गुरुजोगोनिया गां.पं. (भाग)-धोदंग गरिया, गोलाघाट पूर्व विकास खंड (भाग)-अठगांव गां.पं., कमरबोंधा गां.पं., जोरहाट विकास खंड (भाग)-उत्तर थंगल खंगिया गां.पं. (भाग)-चाकलाटिंग ग्रांट, सोकलानी हावी सं. 1, चंगेहोआ, सं. 2 सोकलानी हावी, मध्य थंगल खंगिया गां.पं. (भाग) - सं. 1 मोहबोंधा ग्रांट, सं. 2 मोहबोंधा ग्रांट, सं. 2. भालुकमोरा ग्रांट, सं. 1 भालुकमोरा ग्रांट, माजुली विकास खंड (भाग)-दक्खिन अहातगुडी गां.पं. (भाग)-रोवमारा, उजीर अति, सोरई चपोरी, नाम घुरिया, दाल खोवा, ना-मती, अबनी चापोरी, सगुनपाडा चपोरी, धोडांग चपोरी, राउमोरा लेटेरा, सकुपारा सं. 2, सं. 1 सकुपाडा, उत्तर-पश्चिम विकास खंड (भाग)-मध्य परबतिया गां.पं.-रोवमारिखुटी, गुलजान, रंगाग्रह खूटी, रंगाग्रह, उप्पर गोरुमारा, बोरमेर चापोरी, गोरुमारा कैब्रात्रा, नाम गरु मारा, गेंदाली चपारी, गोरिया चपारी, दारिकामारी गांव, धनखुलोई छपरी, धनुखोली गांव, भजखाती, लखेराज गै.भूकर, सरकारी गै.भूकर, धेमाजी गांव , सरकारी गै.भूकर
105	बोकाखाट	बोकाखाट नगरपालिका , गोलाघाट पश्चिम विकास खंड
106	खुमताई	मोरोंगी विकास खंड, गोलाघाट मध्य विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- उत्तर कमरबोंधा गां.पं., दक्खिन दक्खिन हेंगेरा गां.पं., उत्तर दक्खिन हेंगेरा गां.पं. (भाग)-सेंसोवा गांव, चेतिया गांव, बोरटेंग नोव्होलिया, दक्खिनहेंगेरा ग्रांट सं. 57, भोलुकेटिंग ग्रांट, दक्खिनहेंगेरा ग्रांट 82, उत्तर गुर्जोगोनिया गां.पं. (भाग) -धोडांग गरिया
107	सरूपथार	बरपथार नगरपालिका, सरूपथार नगरपालिका , गोलाघाट दक्षिण विकास खंड
<b>26- जिला - कार्बी आंगलोंग</b>		
108	बोकाजान (अजजा)	बोकाजान नगरपालिका बोर्ड, चौकीहोला न.स., डीथोर न.स., बोकाजान विकास खंड , निलिप विकास खंड
109	हावराघाट (अजजा)	डोकमोका नगरपालिका बोर्ड, हावराघाट नगरपालिका बोर्ड, लेंगहिन नगरपालिका बोर्ड, रोंगमोंगवे न.स., डोलमारा न.स., डेनगांव न.स., सेमेलांगसो न.स., रोंगमोंगवे विकास खंड, हावराघाट विकास खंड , समलांगसो विकास खंड

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
110	डिफू (अजजा)	डिफू नगरपालिका बोर्ड, बकुलिया नगरपालिका बोर्ड, मांजा न.स., बोरलांगफर न.स., धनसिरी न.स., फुलोनी सेंटर न.स., लुंबजोंग विकास खंड, लैंगसोमेपी विकास खंड।
<b>27- जिला - पश्चिम कार्बी आंगलोंग</b>		
111	रोंगखांग (अजजा)	डोंकामुकम नगरपालिका बोर्ड, जेंगखा न.स., रोंगखांग विकास खंड
112	आमरी (अजजा)	हमरेन नगरपालिका बोर्ड, बैथलांगसो नगरपालिका बोर्ड, उमलाफेर न.स., ज़िरीकिंडेंग न.स., आमरी विकास खंड, चिंथोंग विकास खंड, सोचेंग विकास खंड
<b>28 - जिला - दीमा हासो</b>		
113	दीमाहासो (अजजा)	दियुंग घाटी विकास खंड, जातिंगा घाटी विकास खंड, हरंगजाओ आई.टी.विकास खंड, दियुंगना आई.टी.विकास खंड, न्यू सांगबार आई.टी. विकास खंड
<b>29 - जिला - कचार</b>		
114	लखीपुर	<p>लखीपुर नगरपालिका परिषद, बांसकंडी विकास खंड (भाग) - पलोरबंद गां.पं., बट्टी चांदपुर गां.पं. (भाग)-चंद्रपुर भाग III, तारापुर मोनीपुर गां.पं. (भाग)- मोनीपुर भाग II, तारापुर ग्रांट,</p> <p><b>बिनाकांडी विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>रुपाईबली गां.पं., सिंगरबोंड गां.पं., बोआली चेंजूर गां.पं. (भाग)-मचखल व.गां., बीनाकांडी बागान गां.पं. (भाग)-कप्तानपुर भाग XII, कप्तानपुर गां.पं. (भाग)-कप्तानपुर भाग XIII, कप्तानपुर भाग XV, कप्तानपुर भाग XVI, कप्तानपुर पं. XVII, कप्तानपुर पं. XVIII, कप्तानपुर पं. XIV,</p> <p><b>लखीपुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>लखीपुर नयाग्राम गां.पं. (भाग)-निज-लखीपुर भाग III, चिरिपार भाग II, श्रीवार गां.पं. (भाग)-लालंग भाग IV,</p> <p><b>पालोघाट विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>दीदारखुश गां.पं., गोंगानगर गां.पं., दारमीखाल गां.पं., रुक्मी गां.पं., पल्लोघाट गां.पं., भुबंदर गां.पं., मोहनखाल राममानिकपुर गां.पं., मोनियारखाल गां.पं., भुवन हिल गां.पं. (भाग) - गंगानगर भाग VI, गंगानगर भाग VII, गंगानगर भाग XIII, गंगानगर भाग VIII, गंगानगर भाग IX, कृष्णापुर व.ग्रा., थंकिमनगर भाग III, भुवनखाल भाग I व.ग्रा., कलाखल व.ग्रा.,</p> <p><b>राजाबाजार विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>जाँयपुर लंगलाचेरा गां.पं. (भाग) - ब्रेन नगर (बोरेन नगर), नारायणपुर गां.पं. (भाग) - स्कोटपुर चा बागीचा,</p> <p><b>सोनाई विकास खंड</b> (भाग) - नूतन रामनगर गां.पं. (भाग)-नूतन रामनगर भाग II (नूतनरामनगर भाग II), नूतन रामनगर भाग III (नूतन रामनगर भाग III)</p>
115	उधारबंद	<p>उधारबंद विकास खंड, सिलचर नगरपालिका बोर्ड (भाग)- वार्ड सं. 1, वार्ड सं. 2, वार्ड सं. 3, वार्ड सं. 4, वार्ड सं. 5, वार्ड सं. 6, वार्ड सं. 7, <b>बांसकंडी विकास खंड</b> (भाग) - बट्टीपार गां.पं., डोलुग्राम गां.पं., बट्टी चांदपुर गां.पं. (भाग)-निज-बांसकंडी भाग IV, निज-बांसकंडी भाग I, चंद्रपुर भाग II, <b>बोरखोला विकास खंड</b> (भाग)-छोटो दुधपाटिल गां.पं. (भाग)-छोटो दुधपाटिल ग्रांट (बोरोदुधपाटिल ग्रांट), दूधपाटिल गां.पं. (भाग)-दूधपाटिल भाग VII, हतीचेर्रा गां.पं. (भाग)-हतीचेरा ग्रांट (हतीचेरा ग्रांट), लेबुरबंद, मछुघाट गां.पं. (भाग) - दूधपाटिल भाग V, सुबोंग गां.पं. (भाग)-मधुरापुर ग्रांट, <b>राजाबाजार विकास खंड</b> (भाग)-जाँयपुर लंगलाचेरा गां.पं. (भाग) - ब्रेन नगर (बोरेन नगर), नारायणपुर गां.पं. (भाग) - स्कोटपुर चा बागीचा।</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
116	कटीगोराह	<p>बदरपुर नगरपालिका बोर्ड, बोरखोला विकास खंड (भाग) - चंद्रनाथपुर गां.पं., बोरखोला गां.पं. (भाग) - होरिंचरा ग्रांट (हरिंचरा ग्रांट), जराइलटोला गां.पं. (भाग) - ढालचरा ग्रांट 95 बीएसएफ कैप ढालचरा (95 बीएसएफ कैप दमचेरा), देसवाली बस्ती, सोनापुर गां.पं. (भाग) - सुनापुर भाग I (सोनापुर भाग I), सुनापुर भाग II,</p> <p>कलाईन विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- बेहरा गां.पं. (भाग) - बेहरा भाग V, बुरुंगा गां.पं. (भाग) - बेहरा भाग III, सेवती गां.पं. (भाग) - सेवती भाग II, सेवती भाग III, सेवती भाग IV,</p> <p>कटीगोराह विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- दुदपुर गनीरग्राम गां.पं.,</p> <p>सालचपरा विकास खंड (भाग)- सालचपरा गां.पं., अलगापुर विकास खंड (भाग)- उत्तर बदरपुर, थांदापुर, पंचग्राम, उत्तरकंचनपुर-I, बदरपुर ग्रांट, दक्खिन बदरपुर, बखरीहावर भाग-I, पंचग्राम टाउनशिप।</p>
117	बोरखोला	<p>तपंग विकास खंड, बड़जालेंगा विकास खंड (भाग) - सिलकूरी गां.पं., तरुताजबरी गां.पं., घुंगूर पश्चिम गां.पं., बरजालेंगा गां.पं. (भाग) - छोटोजलेंगा भाग II (छोटो जलेंगा भाग II), द्वारबंद गां.पं. (भाग) - छोटो जलेंगा ग्रांट, दुआरबंद ग्रांट (द्वारबंद ग्रांट),</p> <p>बोरखोला विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- चंद्रनाथपुर गां.पं., बोरखोला गां.पं. (भाग) - होरिंचरा ग्रांट (हरिंचरा ग्रांट), जरैलटोला गां.पं. (भाग) - ढालचरा ग्रांट, 95 बीएसएफ कैप ढालचरा (95 बीएसएफ कैप दमचेरा), देसवाली बस्ती, सोनापुर गां.पं. (भाग) - सुनापुर भाग I (सोनापुर भाग I), सुनापुर भाग II, बदरपुर मासिमपुर गां.पं. (भाग) - बदरपुर भाग I, बदरपुर भाग II, मासिमपुर भाग I (माओहिमपुर), छोटा दुधपाटिल गां.पं. (भाग) - छोटा दूधपाटिल ग्रांट (बोरोदुधपाटिल ग्रांट), दुधपाटिल गां.पं. (भाग)- दूधपाटिल भाग VII, हतीचेरा गां.पं. (भाग)- हतीचेरा ग्रांट (हतीचेरा ग्रांट), लेबरबंद, मचुघाट गां.पं. (भाग)- दूधपाटिल भाग V, सुबोंग गां.पं. (भाग)-मधुरापुर ग्रांट,</p> <p>कलाईन विकास खंड (भाग) - बेहरा गां.पं. (भाग)- बेहरा भाग V, बुरुंगा गां.पं. (भाग) - बेहरा भाग III, सेवती गां.पं. (भाग)- सेवती भाग II, सेवती भाग III, सेवती भाग IV,</p> <p>कटीगोराह विकास खंड (भाग)- दुदपुर गनीरग्राम गां.पं.,</p> <p>सालचपरा विकास खंड (भाग)- निम्नलिखित को छोड़कर- सालचपरा गां.पं., कृष्णापुर भैरबनगर गां.पं., बुरिबेल गां.पं. (भाग) - बुरीबेल भाग III (बुरीबेली भाग III), प्रतापी पारा, कुमारपारा निज जॉयनगर गां.पं. (भाग) - कुमारपारा, बालीघाट, निज-जॉयनगर, दुबग, राजनगर गां.पं. (भाग) - "राखल खलेरपार भाग I (राखल खलेरपार भाग I)", श्रीकोना गां.पं. (भाग)-"राखल खलेरपार भाग II (राखल खलेरपार भाग II)"</p> <p>सिलचर विकास खंड (भाग)-भजंतीपुर गां.पं. (भाग) - जैफरपुर, बजंतीपुर भाग I, बजंतीपुर भाग III, बजंतीपुर भाग II, नूतन कंचनपुर (नटुन कंचनपुर) , "पश्चिम विरोइनहोवर (पञ्चिम विरोइनहोवर)"।</p>
118	सिलचर	<p>सिलचर नगरपालिक बोर्ड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर- वार्ड सं. 1, वार्ड सं. 2, वार्ड सं. 3, वार्ड सं. 4, वार्ड सं. 5, वार्ड सं. 6, वार्ड सं. 7,</p> <p>बोरखोला विकास खंड (भाग) - बदरपुर मासिमपुर गां.पं. (भाग)- बदरपुर भाग I, बदरपुर भाग II, मासिमपुर भाग I (मौहिमपुर), सालचपरा विकास खंड (भाग) - कृष्णापुर भैरबनगर गां.पं., बुरीबेल गां.पं. (भाग) - बुरीबेल भाग III (बुरीबेली भाग III), प्रतापी पारा, कुमारपारा, निज जॉयनगर गां.पं. (भाग) - कुमारपारा, बालीघाट, निज-</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>जाँयनगर, दुबग, राजनगर गां.पं. (भाग)- "राखाल खलेरपार भाग I, (राखाल खलेरपार भाग I)", श्रीकोना गां.पं. (भाग) - "रखाल खलेरपार भाग II (राखाल खलेरपार भाग II)", <b>सिलचर विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बेरेंगा गां.पं., नियरग्राम बागपुर गां.पं., भगदहर बोरजुराई गां.पं., भजंतीपुर गां.पं. (भाग) -जैफरपुर, बजंतीपुर भाग I, बजंतीपुर भाग III, बजंतीपुर भाग II, नूतन कंचनपुर (नटुन कंचनपुर), "पश्चिम बिरोइनहोवर (पड्विम बिरोइनहोवर)", <b>सोनाई विकास खंड</b> (भाग) - उत्तर कृष्णापुर गां.पं. (भाग) - "उत्तर कृष्णापुर भाग I (उत्तर कृष्णापुर भाग I (ज.न.)"</p>
119	सोनाई	<p><b>सोनाई नगरपालिका बोर्ड,</b> <b>बांसकंडी विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बद्रीपार गां.पं., डोलुग्राम गां.पं., पालोरबंद गां.पं., बद्री चांदपुर गां.पं. (भाग) - चंद्रपुर भाग III, तारापुर मोनीपुर गां.पं. (भाग)-मोनीपुर भाग II, तारापुर ग्रांट, बद्री चांदपुर गां.पं. (भाग)-निज-बांसकंडी भाग IV, निज-बांसकंडी भाग I, चंद्रपुर भाग II,</p> <p><b>बीनाकांडी विकास खंड</b> (भाग) - रुपाईबली गां.पं., सिंगरबोंड गां.पं., बीनाकांडी बागान गां.पं. (भाग)-कप्तानपुर भाग XII, कप्तानपुर गां.पं. (भाग)- कप्तानपुर भाग XIII, कप्तानपुर भाग XV, कप्तानपुर भाग XVI, कप्तानपुर भाग XVII, कप्तानपुर भाग XVIII, कप्तानपुर भाग XIV, <b>लखीपुर विकास खंड</b> (भाग)- लखीपुर नयाग्राम गां.पं. (भाग)-निज-लखीपुर भाग III, चिरिपार भाग II, श्रीवार गां.पं. (भाग)-लालंग भाग IV, <b>नरसिंहपुर विकास खंड</b> (भाग)-चांदपुर गां.पं. (भाग)-काजीदहर भाग I, बरबक भाग III, काजीधर गां.पं. (भाग)-बरबक भाग II, नागदिरग्राम गां.पं. (भाग) - नागदिरग्राम भाग IV, <b>पालोघाट विकास खंड</b> (भाग)- दीदारखुश गां.पं., <b>सिलचर विकास खंड</b> (भाग)-बेरेंगा गां.पं., नियरग्राम बागपुर गां.पं., भागाधार बोरजुराई गां.पं.,</p> <p><b>सोनाई विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>दक्षिण सैदपुर गां.पं. (भाग) - मेनीपुर भाग I, सिलडुबी गां.पं. (भाग) - सिलडुबी ग्रांट, मेनीपुर भाग II, सुंदरी गां.पं. (भाग) - सुंदरी भाग IV, सुंदरी भाग III, नूतन रामनगर गां.पं. (भाग), नूतन रामनगर भाग II (नूतन रामनगर भाग II), नूतन रामनगर भाग III (नूतनरामनगर भाग III) , उत्तर कृष्णापुर गां.पं. (भाग)-"उत्तर कृष्णापुर भाग I (उत्तर कृष्णापुर भाग I (ज.न.)"</p>
120	नरसिंहपुर (अजा)	<p><b>बरजालेंगा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>सिलकूरी गां.पं., तरुताजबरी गां.पं., घुंगूर पश्चिम गां.पं., बरजालेंगा गां.पं. (भाग) - छोटीजालेंगा भाग II (छोटी जलेंगा भाग II), द्वारबंद गां.पं. (भाग) - छोटी जालेंगा ग्रांट, द्वारबंद ग्रांट (दुआरबंद ग्रांट),</p> <p><b>बीनाकांडी विकास खंड</b> (भाग) - बोआली चेंजुर गां.पं. (भाग)- मचखल व.गां.,</p> <p><b>नरसिंहपुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>चांदपुर गां.पं. (भाग) - काजीदहर भाग I, बरबक भाग III, काजीधर गां.पं. (भाग) - बरबक भाग II, नागदिरग्राम गां.पं. (भाग) - नागदिरग्राम भाग IV,</p> <p><b>पालोघाट विकास खंड</b> (भाग) - गोंगानगर गां.पं., दारमीखाल गां.पं., रुक्री गां.पं., पलोनघाट गां.पं., भुबंडाहर गां.पं., मोहनखल राममानिकपुर गां.पं., मोनियारखल गां.पं., भुवन हिल गां.पं. (भाग) - गंगानगर भाग VI, गंगानगर भाग VII, गंगानगर भाग XIII, गंगानगर भाग VIII, गंगानगर भाग IX, कृष्णापुर व.ग्रा., थंकिमनगर भाग III, भुवनखाल भाग I व.ग्रा., कलाखल व.ग्रा., <b>सोनाई विकास खंड</b> (भाग) - दक्षिण सैदपुर गां.पं. (भाग)-मेनीपुर भाग I, सिलडुबी गां.पं. (भाग) - सिलडुबी ग्रांट, मेनीपुर भाग II, सुंदरी गां.पं. (भाग)-सुंदरी भाग IV , सुंदरी भाग III</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
<b>30- जिला - हैलाकांडी</b>		
121	हैलाकांडी	<p>लाला नगरपालिका बोर्ड, हैलाकांडी नगरपालिका बोर्ड, अलगापुर विकास खंड (भाग)- मोहनपुर-बर्ने ब्रीज गां.पं., कालीनगर गां.पं. (भाग) - कालीनगर- VIII, मोहनपुर गां.पं. (भाग)- मोहनपुर- IV, मोहनपुर- V, उत्तर-नारायणपुर गां.पं. (भाग)-नारायणपुर-III, नारायणपुर-IV हैलाकांडी विकास खंड (भाग) - मटिजुरी-पैकन गां.पं., बहादुरपुर गां.पं. (भाग) - ब्रोजोपुर - I, बशदाहर-बार-हैलाकांडी गां.पं. (भाग)-बंदुकमारा ग्रांट, नारायणपुर-तुपखाना गां.पं. (भाग)-तुपखाना, रंगौती गां.पं. (भाग)-रंगौती- II, सुदर्शनपुर-बंदुकमारा गां.पं. (भाग)- दक्खिन सोनापुर-I, सुदर्शनपुर-I, कटलीचेरा विकास खंड (भाग) - धलाई मोलाई गां.पं., कतलीचेरा गां.पं., रंगबाक गां.पं., सुनचेरा-रूपचेरा गां.पं., दीनानाथपुर गां.पं. (भाग) - अपिन ग्रांट (पी), हरीशनगर गां.पं. (भाग) - अरण्यपुर, हरीशनगर - I, कालीगंज गै.भूकर, पगलाचेरा गै.भूकर, टेलीचेरा गै.भूकर, साहाबाद गां.पं. (भाग) - रोंगपुर - IV, लाला विकास खंड (भाग), धलचेरा-बिलाईपुर गां.पं., लालचेरा-वर्नेरपुर गां.पं., लालमुख गां.पं., राजेस्वरपुर गां.पं., सुदर्शनपुर-कलचेरा गां.पं., बोरबंद गां.पं. (भाग)- चंद्रपुर, चंद्रपुर गां.पं. (भाग)- चंद्रपुर - I, ज्योत्सनाबाद-उमेदनगर गां.पं. (भाग) - उत्तर ज्योत्सनाबाद - II, उमेदनगर, राजेस्वरपुर - VIII, निमाईचंदपुर गां.पं. (भाग) - निमाईचंदपुर - I, निमाईचंदपुर - II, निज-वर्नेरपुर-सरबानंदपुर गां.पं. (भाग) - बिष्णुपुर, पूर्वो-कित्तरबोंड-राजेस्वरपुर गां.पं. (भाग) - राजेस्वरपुर - II, राजेस्वरपुर-I, पूर्वो कित्तरबोंड-तंतु-धनीपुर गां.पं. (भाग) - लाला - I, मोनाचेरा गां.पं. (भाग) मोनाचेरा ग्रांट, एनाखल गां.पं. (भाग) - आइनाखल ग्रांट, कोयाह रामचन्डी गां.पं. (भाग) - कोयाह ग्रांट</p> <p><b>दक्षिण हैलाकांडी विकास खंड</b> (भाग)- बरुंचेरा-कुकीचेरा गां.पं., धलाई बागान गां.पं., बलदाबालडी-नंदाग्राम गां.पं. (भाग)-बलदाबालडी-I, दरियारघाट-करिचेरा गां.पं. (भाग) - मादाबपुर, रामपुर,</p> <p>घरमुराह-बागचेरा, गां.पं. (भाग)-साहेबमारा व.गां. को छोड़कर, जमीरा गां.पं. (भाग)-पंच पिरेर मुखम, दामचेरा व.गां., किलारबक-जलनाचेरा गां.पं. (भाग)- कचुरथल व.गां., गोलाचेरा,</p> <p>मोनिपुर -निस्कर गां.पं. (भाग) -निहालचंदपुर, लोचोनपुर, प्रतापनगर को छोड़कर, पालोइचेरा-सुल्तानिचेरा गां.पं. (भाग)- सुल्तानी</p>
122	अलगापुर	<p><b>अलगापुर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>मोहनपुर-बर्ने ब्रीज गां.पं., कालीनगर गां.पं. (भाग) - कालीनगर- VIII, मोहनपुर गां.पं. (भाग)- मोहनपुर-IV, मोहनपुर-V, उत्तर-नारायणपुर गां.पं. (भाग) - नारायणपुर - III, नारायणपुर - IV,</p> <p><b>हैलाकांडी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>मटिजुरी-पैकन गां.पं., बहादुरपुर गां.पं. (भाग)- ब्रोजोपुर-I, बशदाहर-बार-हैलाकांडी गां.पं. (भाग)-बंदुकमारा ग्रांट, नारायणपुर-तुपखाना गां.पं. (भाग) - तुपखाना, रंगौती गां.पं. (भाग) - रंगौती - II, सुदर्शनपुर-बंदुकमारा गां.पं. (भाग)- दक्खिन सोनापुर-I, सुदर्शनपुर-I,</p> <p><b>कतलीचेरा विकास खंड</b> (भाग)- निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>धलाई मोलाई गां.पं., कतलीचेरा गां.पं., रंगबाक गां.पं., सुनचेरा-रूपचेरा गां.पं., दीनानाथपुर गां.पं. (भाग) - अपिन ग्रांट (पी), हरीशनगर गां.पं. (भाग) - अरण्यपुर, हरीशनगर-I, कालीगंज गै.भूकर, पगलाचेरा गै.भूकर, टेलीचेरा गै.भूकर, साहाबाद गां.पं. (भाग)-रोंगपुर - IV,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p><b>लाला विकास खंड (भाग)-</b> निम्नलिखित को छोड़कर-  धलचेर्रा-बिलाईपुर गां.पं., लालचेर्रा-वर्नेरपुर गां.पं., लालामुख गां.पं., राजेस्वरपुर गां.पं., सुदर्शनपुर-कलचेर्रा गां.पं., बोरबंद गां.पं. (भाग)-चंद्रपुर, चंद्रपुर गां.पं. (भाग) - चंद्रपुर-I, ज्योत्सनाबाद-उमेदनगर गां.पं. (भाग)- उत्तर ज्योत्सनाबाद-II, उमेदनगर, राजेस्वरपुर-VIII, निमाईचंदपुर गां.पं. (भाग)-निमाईचंदपुर-I, निमाईचंदपुर-II, निज-वर्नेरपुर-सरवानंदपुर गां.पं. (भाग)-बिष्णुपुर, पुर्वो-कित्तरबोंड-राजेस्वरपुर गां.पं. (भाग)-राजेस्वरपुर-II, राजेस्वरपुर I, पूर्वो कित्तरबंद-I, तंतु-धनीपुर गां.पं. (भाग)-लाला-I, मोनाचेर्रा गां.पं. (भाग), मोनाचेर्रा ग्रांट, ऐनाखल गां.पं. (भाग), ऐनाखल ग्रांट, कोयाह-रामचंडी गां.पं. (भाग)-कोयाह ग्रांट,</p> <p><b>दक्षिण हैलाकांडी विकास खंड (भाग) -</b> निम्नलिखित को छोड़कर-  वरुंचेरा-कुकीचेरा गां.पं., धलाई बागान गां.पं., बल्दाबाल्डी-नंदाग्राम गां.पं. (भाग)-बलदाबाल्डी-I, दरियारघाट-करिचेर्रा गां.पं. (भाग) मदाबपुर, रामपुर को छोड़कर,  घरमुराह बागचेर्रा गां.पं. (भाग)- साहेबमारा व.गां. को छोड़कर, जमीरा गां.पं. (भाग)-पंच पिरेर मुखम, दामचेरा व.गां., किलार्बक-जलनाचेरा गां.पं. (भाग)-कचुरथल व.गां., गोलाचेर्रा, मोनिपुर-निस्कर गां.पं. (भाग)- निहालचंदपुर, लोचोनपुर, प्रतापनगर को छोड़कर, पालोइचेर्रा-सुल्तानिचेर्रा गां.पं. (भाग)- सुल्तानी,</p> <p><b>कटिगोरह विकास खंड (भाग) -</b>दूधपुर गां.पं. (भाग)-दूधपुर भाग- II, महादेवपुर (मोहनपुर), गोनिरग्राम भाग- III, फूलबारी गां.पं. (भाग) - गोनीरग्राम भाग- I , श्रीपुर भाग- II</p>
<b>31 - जिला - करीमगंज</b>		
123	बदरपुर	<p><b>करीमगंज नगरपालिका बोर्ड,</b>  <b>बदरपुर विकास खंड (भाग) -</b> निम्नलिखित को छोड़कर-  चारगोला-धुरामारा गां.पं. (भाग) - घोरमारा भाग I, घोरमारा भाग II, दत्तापुर गां.पं. (भाग) - अदारकोना भाग III, अदारकोना भाग II, अदारकोना भाग I, अदारकोना भाग IV, दत्तापुर, मुगरापुर, कुचिलार्गूल, बरथल भाग IV, बरथल भाग VII (श्रीबेहुला चा.बा.), बरथल भाग III, बरथल भाग II (श्रीबेहुला चा.बा.), दक्षिण बदरपुर गां.पं. (भाग) - मरजात कंडी, टिकर, महाकाल भाग VII, अंगलारबाजार गां.पं. (भाग)-हरिनादिक,</p> <p><b>उत्तर करीमगंज विकास खंड (भाग) -</b> उत्तर करीमगंज गां.पं., सदरशी गां.पं., अकबरपुर गां.पं. (भाग) -धराकुना, पनारागढ, सारंग देवपुर, केशोरकपन 9, केशोरकपन चक, फरीदपुर, मैजग्राम गां.पं. (भाग) - सुपनारगूल भाग I, सुपनारगूल भाग II, ताजपुर भाग II, मैजग्राम भाग III, मैजग्राम भाग IV, बिस्कट, नंदनबंद, ताजपुर भाग I, मैजग्राम भाग I, मैजग्राम भाग II, पानीघाट गां.पं. (भाग) - बगारसांगन, दक्खिनबंद, अचिउरा, विटारगूल, केशोरकपन भाग II,</p> <p><b>दक्षिण करीमगंज विकास खंड (भाग) -</b> निम्नलिखित को छोड़कर-  फरमपाशा गां.पं., जनकल्याण गां.पं., सुप्रकांडी गां.पं., सिंगरिया गां.पं., अंगुरा गां.पं., सुभाष नगर गां.पं., बागबारी गां.पं. (भाग) - फिरुजी, चंडीदास, पंकशंकर, बकरशाल-नायरग्राम गां.पं. (भाग) - बकरशाल भाग III, रानीग्राम भाग III, बाजारघाट गां.पं. (भाग) - जिनहाबरा, चांदपुर, फतेहपुर गां.पं. (भाग) -फतेहपुर भाग I, फतेहपुर भाग II, फतेहपुर भाग III, खगैल भाग I, खगैल भाग II, खगैल भाग III, खगैल भाग IV, कालीगंज गां.पं. (भाग)- बालेश्वर, खुद्राकांडी, लोकदास, सोनाटोला, रामपाशा भाग III, कुटनीपारा, रतनपुर भाग II, घोराधूप, बजाईबाला, चायकुट, कनीसैल-सरीफनगर गां.पं. (भाग) - कनीसैल भाग II, बागान, भागीचागी, कनीसैल भाग I, सैदंबर भाग II,</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
		<p>केओत्कुना गां.पं. (भाग) - मेघना भाग I को छोड़कर, कृष्णानगर गां.पं. (भाग) - नागकापन भाग I को छोड़कर</p> <p>नीलमबाजार गां.पं. (भाग)-बारबरी को छोड़कर, पिरेरचक गां.पं. (भाग)- दयाबासन, मेडल भाग I, मेडल भाग II, मेडल भाग III, नागकापन, मेडल चक, कमरग्राम, सरिसा-चरकुरी गां.पं. (भाग)-मुबारकपुर, श्रीमंत-कनिशैल गां.पं. (भाग)-रौथग्राम चक, बहार, कटिगोराह विकास खंड (भाग)- राजातिला गां.पं. (भाग) - मदारपुर, निज हरितिकर भाग II, नजतपुर, करई कंडी भाग II, हरि नगर गां.पं. (भाग) - हरि नगर भाग I, हरि नगर भाग II, हरि नगर भाग III, चांदी नगर भाग II, तुकर ग्राम, लीवरपुता गां.पं. (भाग)-चांदी नगर भाग I, कटिगोराह गां.पं. (भाग) - लथिमारा, लाहमाली</p>
124	उत्तर करीमगंज	<p>उत्तर करीमगंज विकास खंड (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>उत्तर करीमगंज गां.पं., सदरशी गां.पं., अकबरपुर गां.पं. (भाग) - धाराकुना, पनारगढ़, सारंग देवपुर, केशोरकपन 9, केशोरकपन चक, फरीदपुर, मैजग्राम गां.पं. (भाग) - सुपनारगूल भाग I, सुपरनारगूल भाग II, ताजपुर भाग II, मैजग्राम भाग III, मैजग्राम भाग IV, बिस्कट, नंदनबंद, ताजपुर भाग I, मैजग्राम भाग I, मैजग्राम भाग II, पानीघाट गां.पं. (भाग)- बगारसांगन, दक्खिनबंद, अच्चिउरा, विटारगूल, केशोरकपन भाग II,</p> <p>पाथरकंडी विकास खंड (भाग) - बरोईग्राम गां.पं., ढालचैरी गां.पं., इलाशपुर गां.पं., कनाईबाजार गां.पं. (भाग) - सतघोरी भाग I, सतघोरी भाग II, दुर्लौवपुर भाग IV, दुर्लौवपुर भाग III, मुरौरा, बंदरकुना गां.पं. (भाग) - उत्तरबंदरकोना (टी.एस.), बटैया पूंजी, एरालीगूल वेस्ट लैंड ग्रांट, सैदपुर, एरालीगूल भाग X, एरालीगूल भाग I, एरालीगूल भाग III, चटैया पूंजी, अच्चिमगंज गां.पं. (भाग) - हतखला किट्टे अलापुर गुलेरबंद, कंडीग्राम भाग I, नानकार, कंडीग्राम भाग II, फरीद कुना, दुर्लौवपुर भाग-V, फरीदकुना-दुहलिया गां.पं. (भाग)- पूरबगूल, पुरबा फरीदकुना, बरछर्रा, जुराबारी-डेफोलाला गां.पं. (भाग)- ढालचर्रा किते हतीरगूल, मेंदीबारी, हतीरगूल, चांदपुर, डेफोलाला, खसेर गांव, लक्षीपुर, काबरीबंद गां.पं. (भाग)- बरूएल, काबरीबंद भाग I, मोइना गां.पं. (भाग) - दक्षिणबंदरकोना (टीएस), दक्षिणबंदरकोना भाग I, हफानिया, गोपीनाथर अखरा, कलाखौरी, मदनदुरी, आरके नगर विकास खंड (भाग) - बिनोदिनी गां.पं., आनंदपुर गां.पं. (भाग) - दानीरबंद, भैरबनगर गां.पं. (भाग) - सिंगुआ किट्टे नालारपार, सिंगुआ भाग II, बलीरबंद भाग II, सिंगुआ भाग I, बलीरबंद भाग I, निजखली, दक्षिण करीमगंज विकास खंड (भाग) - फरमपाशा गां.पं., जनकल्याण गां.पं., सुप्रकांडी गां.पं., सिंगरिया गां.पं., अंगुरा गां.पं., बागबारी गां.पं. (भाग) - फिरूजी, चंडीदास, पंकशंकर, बकरशाल-नायरग्राम गां.पं. (भाग) - बकरशाल भाग III, रानीग्राम भाग III, बाजारघाट घाट गां.पं. (भाग) - जिनहाबरा, चांदपुर, फतेहपुर गां.पं. (भाग) - फतेहपुर भाग I, फतेहपुर भाग II, फतेपुर भाग III, खगेल भाग I, खगेल भाग II, खगेल भाग III, खगेल भाग IV, कालीगंज गां.पं. (भाग) - बालेश्वर, खुदराकांडी, लोकदास, सोनातोला, रामपाशा भाग III, कुटनीपारा, रतनपुर भाग II, घोररधप, बजाईबाला, चायकुट, कनीसैल-सरीफनगर गां.पं. (भाग)-कनिसैल भाग II, बागान, भागीचागी, कनिसैल भाग I, सैदंबर भाग II,</p> <p>केओत्कुना गां.पं. (भाग) - मेघना भाग-I को छोड़कर, कृष्णानगर गां.पं. (भाग) - नागकापन भाग I को छोड़कर, नीलमबाजार गां.पं. (भाग) -बारबरी को छोड़कर, पिरेरचक गां.पं. (भाग)- दयाबासन, मेडल भाग I, मेडल भाग II, मेडल भाग III, नागकापन, मेडल चक, कमरग्राम, सरिसा-चाराकुरी गां.पं. (भाग)-मुबारकपुर, श्रीमंत-कनीशैल गां.पं. (भाग)-रौथग्राम चक, बहार, सुभाष नगर गां.पं. (भाग) - महमदपुर भाग I, महमदपुर भाग II</p>

क्र. सं.	विधान सभा निर्वाचन क्षेत्र का नाम	विस्तार
125	दक्षिण करीमगंज	<p><b>लोवैरपोवा विकास खंड दुल्लावचेर्रा विकास खंड</b> (भाग) - अनीपुर गां.पं. (भाग) - हुल्लाशनगर भाग I, चारगोला गां.पं. (भाग) - तारबिन चेर्रा ग्रांट, पञ्चिम तारबिन चेरा, लीला चीला ग्रांट, काजीरबाजार गां.पं. (भाग) - अवलाला (पी.एस.), बेथुबारी, मुलियाला भाग II, मुलियाला भाग I, चागी खौरी, काचु खौरी, पालदाहर गां.पं. (भाग) - बरगूल, धालग्राम भाग II, भैरबनगर, गुलाल कांडी, पटियाला गां.पं. (भाग) - दुल्लावचेर्रा ग्रांट, पेचला (टीएस), पटियाला (टीएस),</p> <p><b>पाथरकांडी विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बरोईग्राम गां.पं., धालचेर्रा गां.पं., इलाशपुर गां.पं., कनाईबाजार गां.पं. (भाग) - सतघोरी भाग I, सतघोरी भाग II, दुर्लौवपुर भाग IV, दुर्लौवपुर भाग III, मुरौरा, बंदरकुना गां.पं. (भाग) - उत्तरबंदरकोना (टी.एस.), बटैया पूंजी, एरालीगूल वेस्ट लैंड ग्रांट, सैदपुर, एरालीगूल भाग X, एरालीगूल भाग I, एरालीगूल भाग III, चटैया पूंजी, अचिमगंज गां.पं. (भाग) - हतखला किट्टे अलापुर गुलेरबंद, कंडीग्राम भाग I, नानकार, कंडीग्राम भाग II, फरीद कुना, दुर्लौवपुर भाग V, फरीदकुना-दुहलिया गां.पं. (भाग)- पूरबगुल, पुरबा फरीदकुना, बरचर्रा, जुराबारी-डेफोलाला गां.पं. (भाग)- धलचर्रा किट्टे हतीरगुल, मेंदीबाडी, हतिरगुल, चांदपुर, डेफोलाला, खसेर गांव, लक्षीपुर, काबरीबंद गां.पं. (भाग)- बरूएल, काबरीबंद भाग I, मोइना गां.पं. (भाग) - दक्षिणबंदरकोना (टीएस), दक्षिणबंदरकोना भाग I, हफानिया, गोपीनाथर अखरा, कालाखौरी, मदनडुरी, पथारकांडी गां.पं. (भाग) - श्रीपुर,</p> <p><b>आर.के.नगर विकास खंड</b> (भाग) - गोविंदगंज गां.पं. (भाग) - बाजारघाट भाग I, बाजारघाट भाग II, पञ्चिम सोनाई किट्टे बाजारघाट, धिलाटिकर भाग I, गांधीनगर गां.पं. (भाग) - श्रीपुर</p>
126	राताबारी (अजा)	<p><b>आर.के. नगर नगरपालिका बोर्ड, बदरपुर विकास खंड</b> (भाग) - चारगोला-धुरामारा गां.पं. (भाग) - घोरमारा भाग I, घोरमारा भाग II, दत्तापुर गां.पं. (भाग) - अदारकोना भाग III, अदारकोना भाग II, अदारकोना भाग I, अदारकोना भाग IV, दत्तापुर, मुगरापुर, कुचिलारगूल, बरथल भाग IV, बरथल भाग VII (श्रीबेहुला चा.बा.), बरथल भाग III, बरथल भाग II (श्रीबेहुला चा.बा.), दक्षिण बदरपुर गां.पं. (भाग) - मरजात कांडी, टिकर, महाकाल भाग VII, अंगारबाजार गां.पं. (भाग) - हरिनादिक,</p> <p><b>दुल्लावचेर्रा विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>अनीपुर गां.पं. (भाग) - हुल्लाशनगर भाग I, चारगोला गां.पं. (भाग) - तारबिन चेर्रा ग्रांट, पञ्चिम तारबिन चेर्रा, लीला चीला ग्रांट, काजीरबाजार गां.पं. (भाग) - अवलाला (पीएस), बेथुबारी, मुलियाला भाग II, मुलियाला भाग I, चागी खौरी, काचु खौरी, पालदाहर गां.पं. (भाग)-बरगूल, धालग्राम भाग II, भैरबनगर, गुलाल कंडी, पटियाला गां.पं. (भाग)-दुल्लावचेर्रा ग्रांट, पचला (टीएस), पटियाला (टीएस),</p> <p><b>आर.के.नगर विकास खंड</b> (भाग) - निम्नलिखित को छोड़कर-</p> <p>बिनोदिनी गां.पं., आनंदपुर गां.पं. (भाग) - दानीरबंद, भैरबनगर गां.पं. (भाग) - सिंगुआ किट्टे नालारपार, सिंगुआ भाग II, बलिरबंद भाग II, सिंगुआ भाग I, बलिरबंद भाग I, निजखली, गोविंदगंज गां.पं. (भाग) - बाजारघाट भाग I, बाजारघाट भाग II, पञ्चिम सोनाई किट्टे बाजारघाट, धिलाईटिकर भाग I, गांधीनगर गां.पं. (भाग) - श्रीपुर, <b>दक्षिण करीमगंज विकास खंड</b> (भाग) - सुभाष नगर गां.पं. (भाग) - महमदपुर भाग I, महमदपुर भाग II को छोड़कर, <b>पथारकांडी विकास खंड</b> (भाग)- पथरकांडी गां.पं. (भाग) श्रीपुर</p>

## तालिका-ख

## संसदीय निर्वाचन क्षेत्र और उनका प्रस्तावित विस्तार

क्र. सं.	संसदीय निर्वाचन क्षेत्र का नाम	नए विधान सभा निर्वाचन क्षेत्रों के संदर्भ में विस्तार
1	1-कोकराझार (अजजा)	1-गोस्साईगांव, 2-दोतमा (अजजा), 3-कोकराझार (अजजा), 4-बाओखुंगरी, 5 पर्वतझोरा, 19-सिडली चिरांग (अजजा), 20-बिजनी, 41-गोबर्धना और 42-बक्सा (अजजा)
2	2-धुबरी	6-गोलकगंज, 7-गौरीपुर, 8-धुबरी, 9- मानकचार, 10- विलासिपारा, 11-दक्षिण साल्मारा, 12-जलेस्वर, 14-गोवालपारा पूर्व, 17-मानिकपुर 22- मंडिया और 23- चेंगा
3	3-बारपेटा	16-अभयापुरी, 18-बोंगाईगांव, 21-भवानीपुर, 24-बारपेटा (अजा), 25-रूपशी, 26-बाजली, 30-हाजो (अजा), 38-बारखेत्री, 39-नलबाड़ी और 40-तिहू
4	4-दारंग	43-तामुलपुर (अजजा), 44-गोरेस्वर, 31-रंगिया, 32-कमलपुर, 45-भेरगांव, 46-उदालगुडी (अजजा), 47-माजबात, 48-तांगला, 49-सिपाझाड़, 50- मंगलदाई और 51-दलगांव
5	5-गुवाहाटी	13-गोवालपारा पश्चिम (अजजा), 15-दुधनाई (अजजा), 27-चमरिया, 28-बोको (अजजा), 29-पलासबाड़ी, 33-दिसपुर, 34-दीमोरिया (अजा), 35-न्यू गुवाहाटी, 36-गुवाहाटी मध्य और 37-जालुकबारी
6	6-डिफू (अजजा)	108-बोकाजान (अजजा), 109-हावराघाट (अजजा), 110-डिफू (अजजा), 111-रोंगखांग (अजजा), 112- आमरी (अजजा) और 113-हाफलोंग (अजजा)
7	7-करीमगंज	121- हैलाकांडी, 122-अलगापुर, 123-बदरपुर, 124-उत्तर करीमगंज, 125-दक्षिण करीमगंज और 126-राताबारी (अजा)
8	8-सिलचर (अजा)	114-लखीपुर, 115-उधारबंद, 116-कटीगोराह, 117-बोरखोला, 118-सिलचर, 119-सोनाई और 120-नरसिंगपुर (अजा)
9	9-नगांव	52-जागीरोड (अजा), 53-लाहरीघाट, 54-मोरीगांव, 55-बताद्रबा, 56-रुपाहीहाट, 58-सामागुरी, 60-नगांव और 61-राहा (अजा)
10	10-काजीरंगा	57-कलियाबोर, 59-बरहमपुर, 62-बीनाकांडी, 63-होजाई, 64-लामडिंग, 103- गोलाघाट, 104- डेरगांव, 105- बोकाघाट, 106- खुमताई और 107-सरूपथार
11	11-सोनितपुर	65-ढेकियाजुली, 66-बरचल्ला, 67-तेजपुर, 68-रंगापारा, 69-सूतिया, 70-बिस्वनाथ, 71-बेहाली (अजा), 72-गोहपुर और 73-बिहपुरिया
12	12-लखीमपुर	74-रोंगोनाडी, 75-नौबोइचा (अजा), 76-लखीमपुर, 77-ढाकुआखाना (अजजा), 78-धेमाजी (अजजा), 79-सीसीबारगांव, 80-जोनाई (अजजा), 81-सदिया और 82-डूमडूमा
13	13-डिब्रूगढ़	83-मार्गेरिटा, 84-डिगबोई, 85-माकुम, 86-तिनसुकिया, 87-चाबुआ, 88-डिब्रूगढ़, 89-मोरान, 90-दुलियाजान, 91-तिंगखोंग और 92-नाहरकटिया
14	14-जोरहाट	93-सोनारी, 94-महमोरा, 95-दीमो, 96-सिबसागर, 97-नजीरा, 98-माजुली (अजजा), 99-टीओक, 100-जोरहाट, 101-मारियानी और 102-तीताबोर

[सं. 282/एएस/2023(डीईएल)/ खंड III]

आदेश से,

अश्वनी कुमार मोहल, सचिव

**ELECTION COMMISSION OF INDIA****ORDER**

New Delhi, the 20th June, 2023

**NO. – 1**

**O.N. 19(E).**—In pursuance of Section 8 A of the Representation of the People Act, 1950 read with Presidential Orders issued vide S.O.903(E) dated 28th February, 2020 and having regard to all other relevant Constitutional and statutory provisions in this regard, the Election Commission of India hereby determines –

- (a) the total number of seats to be allocated to the State of Assam in the House of the People as Fourteen (14);
- (b) of the total number of Fourteen (14) seats so allocated to the State of Assam in the House of the People, the number of seats to be reserved for the Scheduled Castes and Scheduled Tribes as One (1) and Two (2) respectively;
- (c) the total number of seats to be assigned to the Legislative Assembly of the State of Assam as One Hundred and Twenty-Six (126);
- (d) of the total number of One Hundred and Twenty-Six (126) seats so assigned to the Legislative Assembly of the State of Assam, the number of seats to be reserved for the Scheduled Castes and the Scheduled Tribes as Nine (9) and Nineteen (19) respectively.

By Order,

ASHWANI KUMAR MOHAL, Secy.

**NOTIFICATION**

In pursuance of Section 8A(5) of the Representation of the People Act, 1950 read with Presidential Orders issued vide S.O.No. 903(E) dated 28th February, 2020, the Election Commission of India hereby publishes its proposals for the delimitation of Parliamentary and Assembly Constituencies in the State of Assam and specifies 11th July 2023 (Tuesday) as the date on or after which the proposals will be further considered by it.

2. Any objections or suggestions in regard to these proposals should reach the Secretary, Election Commission of India, Nirvachan Sadan, Ashoka Road, New Delhi-110001, on or before the said date.

**PROPOSALS**

- (i) The territorial constituencies into which the State of Assam shall be divided for the purpose of elections to (a) the Legislative Assembly of the State, and (b) the House of the People, the extent of each such constituency and the constituencies in which the seats are reserved for the Scheduled Castes and Scheduled Tribes shall be as shown in the Table-A and Table-B respectively;
- (ii) Where the name of a constituency as shown in Table A or Table B is distinguished by the brackets and letters (SC), the seat in that constituency is reserved for the Scheduled Castes;
- (iii) Where the name of a constituency as shown in Table A or Table B is distinguished by the brackets and letters (ST), the seat in that constituency is reserved for the Scheduled Tribes.

**TABLE-A****ASSEMBLY CONSTITUENCIES AND THEIR PROPOSED EXTENT**

Sl. No.	Name of Assembly Constituency	Extent
<b>1-DISTRICT KOKRAJHAR</b>		
1	<b>Gossaigaon</b>	<b>Gossaigaon T.C, Gossaigaon Dev Block</b> (Part)-Habrubil VCDC, Satyapur VCDC (Part)- Silpur, Bhumka VCDC (Part)- Ballamjhora FV, Padmabil VCDC (Part)- Padmabil, Dhauliguri VCDC (Part)-Dhauiguri, Blockkuti, Serfanguri VCDC (Part)-Serfanguri No.1, Malaguri VCDC (Part)-Pakriguri, <b>Hatidhura Dev. Block (Part)</b> excluding- Thakurpur VCDC, Haraputa VCDC (Part)- Haraputa, Srirampur VCDC (Part)- Chandrapur, Bhairiguri VCDC (Part)- Matiajuri, Rangagaon, Ranguapara, Resteckpur, Grahampur VCDC (Part)- Kerappur, No.1 Mallikapur, Grahampur, Anandapur, Satyapur VCDC (Part)- Manderkhuti, <b>Kachugaon Dev. Block</b> (Part)-Brazabil VCDC, Burachara VCDC, Hawripet VCDC, Janaligaon VCDC, Jaraguri Goldeng VCDC, Kashibari VCDC, Maktiagaon VCDC, Mojatiagaon VCDC, Palasguri VCDC, Raimona VCDC, Sapkata VCDC, Simultapu VCDC, Boshgaon VCDC, Malaguri VCDC, Balagaon VCDC (Part)-Srirampur FV, Suribari FV, Harinagar FV, Alinagar FV, Ballimari VCDC (Part)- No.1 Kandanpara, No.2

		Kandanpara, Ballimari, Shilbhaji, Jambuguri FV, Madhyanagar FV, Bhomrabail VCDC (Part)- No.1 Burichatam, No.2 Burichatam, No.1 Bhomrabail, Bhorpur VCDC (Part)- Bhorpur FV, Chengmari FV, Patharbari FV, Joymagaon FV, Gaochulka FV, Boro Badha VCDC (Part)- Kathalguri, Bhodeyaguri FV, Hatigarh FV, Singibil FV, Borobadha FV, Nayanagar FV, Khagrabari Old FV, Hatigarh VCDC (Part)- Gurufela FV, Jaleswar VCDC (Part)-Jaleswari FV, Salbari FV, Nabinnagar VCDC (Part)- Rampur FV, Nandipur VCDC (Part)- Lotamari-I FV, Nandipur FV, Ranipur FV, Ranendrapur FV, Mandaria FV, <b>Debitola Dev. Block</b> (Part)- Monglajhora VCDC (Part)-Bengdoba Pt-I, Bengdoba Pt-II, Bengaijhora Pt-I, Bengaijhora Pt-II, Borjhora Pt-III, Borjhora Pt-IV, Matijhora Pt-I, Matijhora Pt-II, Matijhora N.C., Monglajhora, Bhourijhora, Tipkai VCDC (Part)-Tulshijhora Pt-III, Rangamati Jhar Pt-I.
2	<b>Dotma (ST)</b>	<b>Dotma Dev. Block</b> (Part) excluding- Saktiashram VCDC, Fakiragram VCDC, Koraitary VCDC, Pratapkhata VCDC, Pochagarh VCDC, Jharbari VCDC (Part)-Khalashi F.V., Mahendrapur F.V., Binnachara VCDC (Part)- Amtoli, Brozokal, Mainaguri, Chokapara, Bongshigaon VCDC (Part)- Kamarpara, Boraguri VCDC (Part)- Molandubi, Thuribari, Boragari, Simlaguri, Batabari, Chithila VCDC (Part)- Tetliguri, Dhepdhepi, Chithilagram, Dumariguri VCDC (Part)- Sikargaon, Anghthihara, Maoriagaon, Charagaon, Jagdoi VCDC (Part)- Kharida Sandala Pt-I, Jadumoni, Jharbari VCDC (Part)- Mohendrapur F.V., Jagdoi VCDC (Part)- Jogdai Mechpara, Bahadurpara, Maynartol, Madhupuri, Bhubannagar, Binnachara VCDC (Part)- Sankarpara, Tekarkata, Binnachara, Chithila VCDC (Part)- Lamapara, Nayachara, Bagriguri, Kotpara, <b>Gossaigaon Dev. Block</b> (Part)- Dhauliguri VCDC (Part)- Kadomguri-I, Kadomguri-II, Hudumkhata-I, <b>Kachugaon Dev. Block</b> (Part) excluding- Choutara Milan Bazar VCDC, Guwabari VCDC, Brazabil VCDC, Burachara VCDC, Hawripet VCDC, Janaligaon VCDC, Jaraguri Goldeng VCDC, Kashibari VCDC, Maktiagaon VCDC, Mojatiagaon VCDC, Palasguri VCDC, Raimona VCDC, Sapkata VCDC, Simultapu VCDC, Boshgaon VCDC, Malaguri VCDC, Anthaibari VCDC (Part)- Dalgaon, Tokeamari-I, Tokeamari-II, Bhomrabail VCDC (Part)- No.2 Bhomrabail, No.1 Burichatam, No.2 Burichatam, No.1 Bhomrabail, Kamalsing VCDC (Part) excluding- No.1 Chekadani, Dakhin Mukuldanga, Binnyakhata VCDC (Part)- Bamunkura, Binnyakhata No.1, Boro Binnyakhata No.2, Choto Binnyakhata, Joymaguri, Sagunhara, Dhobhai, Gardenpur VCDC (Part)- Bhowraguri-Satbil-I, Bhowraguri-Satbil-II, Gorjan No.2, Dhotabil, Kuklingpara, Sejari, Gorjan No.1, Gambaribil VCDC (Part)- Soulmari, Balagaon VCDC (Part)- Srirampur F.V., Suribari F.V., Harinagar F.V., Alinagar F.V., Ballimari VCDC (Part)- No.1 Kandanpara, No.2 Kandanpara, Ballimari, Shilbhaji, Jambuguri F.V., Madhyanagar F.V., Bhorpur VCDC (Part)- Bhorpur F.V., Chengmari F.V., Patharbari F.V., Joymagaon F.V., Gaochulka F.V., Boro Badha VCDC (Part)- Kathalguri, Bhodeyaguri F.V., Hatigarh F.V., Singibil F.V., Borobadha F.V., Nayanagar F.V., Khagrabari Old F.V., Singimari F.V., Hatigarh VCDC (Part)- Gurufela F.V., Jaleswar VCDC (Part)- Jaleswari F.V., Salbari F.V., Nabinnagar VCDC (Part)- Rampur F.V., Nandipur VCDC (Part)- Lotamari-I F.V., Nandipur F.V., Ranipur F.V., Ranendrapur F.V., Mandaria F.V., <b>Kokrajhar Dev. Block</b> (Part)- Bonargaon VCDC, Sukanjhora VCDC (Part)- Kathalguri, Magurmari VCDC (Part)- Kokrajhar Bagicha, Chechapani, Dhauliguri VCDC (Part)- Chandamari, Kumguri, Simbargaon VCDC (Part)- Harinaguri, Mojabari, Owabari, Thalitbari, Ranighat, Pakhriguri, Patgaon VCDC (Part)- 12 No. Kashiguri FV, Bilashpur, Guabari.
3	<b>Kokrajhar (ST)</b>	<b>Kokrajhar Municipal Board, Salakati TC, Kokrajhar Dev. Block</b> (Part) excluding- Baruapara VCDC, Bhotgaon VCDC, Daloabari VCDC, No 2 Gendrabail VCDC, South Nayekgaon VCDC, Bonargaon VCDC, Bhatipara VCDC (Part)- Bhatipara, Mokrapara, Joypur, Diabari, Harinaguri VCDC (Part)-Harinaguri Pt-I, Harinaguri Pt-II, Dhupguri, Daoraighat, Sukanjhora VCDC (Part)-Sukanjhora, Samaguri, Kathalguri, Magurmari VCDC (Part)-Magurmari, Kokrajhar Bagicha, Chechapani, Dhauliguri VCDC (Part)-Chandamari, Kumguri, Simbargaon VCDC (Part)-Harinaguri, Mojabari, Owabari, Thalitbari, Ranighat, Pakhriguri, Patgaon VCDC (Part)-12 No. Kashiguri FV, Bilashpur, Guabari, <b>Dotma Dev. Block</b> (Part)- Jharbari VCDC (Part)-Khalashi FV, Mahendrapur FV.

4	<b>Baokhungri</b>	<p><b>Bilasipara Dev. Block, Chapar Dev. Block, Debitola Dev Block</b> (Part)-Polashguri VCDC (Part)-Boro Belguri, Dudumari PT-III, Goraimari PT-I, Goraimari PT-II, Mesniakutir Jhar PT-I, Tipkai VCDC (Part)-Rangamati, Sagarphena, Sagarphena Jhar, Sukonjhora, Tulsijhora PT-II, <b>Dotma Dev. Block</b> (Part)-Saktiashram VCDC, Fakiragram VCDC, Binnachara VCDC (Part)-Amtoli, Brozokal, Mainaguri, Chokapara, Bongshigaon VCDC (Part)-Kamarpara, Boraguri VCDC (Part)-Molandubi, Thuribari, Boragari, Simlaguri, Batabari, Chithila VCDC (Part)-Tetliguri, Dhepdhepi, Chithilagram, Dumariguri VCDC (Part)-Sikargaon, Anghthihara, Maoriagaon, Charagaon, Jagdoi VCDC (Part)-Kharida Sandala Pt-I, Jadumoni, Jharbari VCDC (Part)-Mohendrapur FV, <b>Gossaigaon Dev. Block</b> (Part) excluding-Habrubil VCDC, Joypur VCDC, Kartimari VCDC, Kartimari Asharkandi VCDC, Rimijhimi VCDC, Dhauliguri VCDC (Part)-Kadomguri-I, Kadomguri-II, Hudumkhata-I, Dhauliguri, Blockkuti, Satyapur VCDC (Part)-Silpur, Bhumka VCDC (Part)-Ballamjhora FV, Tajpur, Padmabil VCDC (Part)-Padmabil, Serfanguri VCDC (Part)-Serfanguri No.1, Malaguri VCDC (Part)-Pakriguri, Harbhanga-Gossaigaon VCDC (Part)-Kumguri, Panijani Pt-I, Harbhanga, Milanbazar VCDC (Part)-Kachukata, Bhowraguri VCDC (Part)-Mokrambil, Patialpara- Ahmedpur, Rupsigaon-I, Panbari VCDC (Part)-Bhelakoba Pt-I, Bhelakoba Pt-II, Boraibaro, Fulkumari-I, Chawguri, Tulsibil VCDC (Part)-Tengnerbhita, Ushatary, Rupsigaon-II, Guwabari VCDC (Part)-Hongshobil, Banglabari, <b>Hatidhura Dev. Block</b> (Part)-Haraputa VCDC (Part)- Haraputa, Srirampur VCDC (Part)-Chandrapur, Bhairiguri VCDC (Part)-Matiajuri, Rangagaon, Ranguapara, Resteckpur, <b>Kachugaon Dev. Block</b> (Part)-Choutara Milan Bazar VCDC, Guwabari VCDC, Anthaibari VCDC (Part)-Dalgaon, Tokeamari-I, Tokeamari-II, Bhomrabil VCDC (Part)-No.2 Bhomrabil, Kamalsing VCDC (Part) excluding-No.1 Chekadani, Dakhin Mukuldanga, Binnyakhata VCDC (Part)- Bamunkura, Binnyakhata No.1, Boro Binnyakhata No.2, Choto Binnyakhata, Joymaguri, Sagunhara, Dhobhai, Gardenpur VCDC (Part)-Bhowraguri-Satbil-I, Bhowraguri-Satbil-II, Gorjan No.2, Dhotabil, Kuklingpara, Sejari, Gorjan No.1, Gambaribil VCDC (Part)-Soulmari, Boro Badha VCDC (Part)-Singimari FV, <b>Kokrajhar Dev. Block</b> (Part)-Baruapara VCDC, Bhotgaon VCDC, Daloabari VCDC, No 2 Gendrabil VCDC, South Nayekgaon VCDC, Bhatipara VCDC (Part)-Bhatipara, Mokrapara, Joypur, Diabari, Harinaguri VCDC (Part)-Harinaguri Pt-I, Harinaguri Pt-II, Dhupguri, Daoraighat, Sukanjhora VCDC (Part)-Sukanjhora, Samaguri, Magurmari VCDC (Part)- Magurmari.</p>
5	<b>Parbatjhora</b>	<p><b>Fakiragram TC, Mahamaya Dev. Block , Rupshi Dev. Block , Golokganj Dev. Block , Hatidhura Dev. Block</b> (Part)- Thakurpur VCDC, Grahampur VCDC (Part)-Kerappur, No.1 Mallikapur, Grahampur, Anandapur, Satyapur VCDC (Part)-Manderkhuti, <b>Debitola Dev. Block</b> (Part) excluding- Polashguri VCDC (Part)- Boro Belguri, Dudumari PT-III, Goraimari PT-I, Goraimari PT-II, Mesniakutir Jhar PT-I, Tipkai VCDC (Part)- Rangamati, Sagarphena, Sagarphena Jhar, Sukonjhora, Tulsijhora PT-II, Tulshijhora Pt-III, Rangamati Jhar Pt-I, Monglajhora VCDC (Part)- Bengdoba Pt-I, Bengdoba Pt-II, Bengaijhora Pt-I, Bengaijhora Pt-II, Borjhora Pt-III, Borjhora Pt-IV, Matijhora Pt-I, Matijhora Pt-II, Matijhora N.C., Monglajhora, Bhourijhora, <b>Dotma Dev. Block</b> (Part)-Koraitary VCDC, Pratapkhata VCDC, Pochagarh VCDC, Jagdoi VCDC (Part)-Jogdai Mechpara, Bahadurpara, Maynartol, Madhupuri, Bhubannagar, Binnachara VCDC (Part)-Sankarpara, Tekarkata, Binnachara, Chithila VCDC (Part)-Lamapara, Nayachara, Bagriguri, Kotpara, <b>Gossaigaon Dev Block</b> (Part)-Joypur VCDC, Kartimari VCDC, Kartimari Asharkandi VCDC, Rimijhimi VCDC, Harbhanga-Gossaigaon VCDC (Part)-Kumguri, Panijani Pt-I, Harbhanga, Milanbazar VCDC (Part)-Kachukata, Bhowraguri VCDC (Part)-Mokrambil, Patialpara- Ahmedpur, Rupsigaon-I, Panbari VCDC (Part)-Bhelakoba Pt-I, Bhelakoba Pt-II, Boraibaro, Fulkumari-I, Chawguri, Tulsibil VCDC (Part)-Tengnerbhita, Ushatary, Rupsigaon-II, Bhumka VCDC (Part)- Tajpur, Guwabari VCDC (Part)-Hongshobil, Banglabari.</p>
<b>2-DISTRICT-DHUBRI</b>		
6	<b>Golakganj</b>	<p><b>Gauripur Municipal Board, Golakganj Municipal Board, Agomoni Dev. Block</b> (Part) excluding-Bidyadabri GP (Part)-Bidyadabri Pt.II, Bidyadabri Pt.III, Pokalagi Pt.III, Baterhat GP(Part)-Kaimari Pt.III, Kaimari Pt.VII, Kaimarichar, Sindurai GP (Part)-Sindurai Pt.II, Belguri Pt.I, Belguri Pt.II, Paschim Maisha Pt.I, Sonakhuli GP</p>

		(Part)-Bidyadabri Pt.IV, Digholtari, Sonakhuli Pt.II, Kaimari GP (Part)-Kaimari Pt.V, Shernagar GP (Part)-Tolli Pt.I, <b>Gauripur Dev. Block</b> (Part)-Kacharihat GP (Part)-Debottar Hasdaha Pt.I, Kalarhat GP (Part)- Debottar Hasdaha Pt.IV, Kismat Hasdaha Pt.II, Debottar Hasdaha Pt.III, Madhusoulmari Tiamari GP (Part)-Madhusoulmari Pt.I, <b>Golakganj Dev. Block</b> (Part) excluding-Kumarganj GP, Uttar Moragadadhar GP, Barundanga GP (Part)-Pub Kanuri, Barundanga, Uttar Tokererchara Pt.I, Bisondoi GP (Part)-Paschim Ratiadaha Pt.II, Paglahat GP (Part)-Bhatipetla, Uttar Kachokhana, Pub Maragadadhar, Kachakhana, Harinchara Paglaganj, Alokjhari, Bahakati, Bishkhowa GP (Part)-Pachim Ratiadaha Pt.III, Harirhat GP (Part)-Pachim Moragadadhar, Moragadadhar Char, Kachakhana GP (Part)-Dafarpur, <b>Hatidhura Dev. Block</b> (Part)-Chotoguma GP (Part)-Belguri, Belpara, Bholarkhas, Pakriguri, Kaim Mati, Chotoguma, Dingdinga GP (Part)-Mechpara, Dingdinga, Barkachua, Kamandanga GP (Part)-Garopara, Tamarhat GP (Part)-Oxiguri, Natabari, <b>Rupshi Dev. Block</b> (Part) excluding-Chapgarh GP, Berbhangi GP, Rupshi GP, Sahebganj GP, Balajan GP (Part), Balajan, Batuatuli, Dhorarghat Pt.II, Dumardaha GP (Part)-Dhorarghat Pt.I, Dumardaha Pt.II, Dumardaha Pt.IV, Madhusoulmari GP (Part)-Khudimari Pt.I, Khudimari Pt.II, Tiamari Pt.I, Moterjhar GP (Part)-Balajan Chapar, Kamalarjhar, Materjhar, Uttar Raipur Pt.I, Gaikhowa GP (Part)-Uchita, Nalia GP (Part)-Keder Pt.I, Nalia Pt.I, Nalia Pt.II, Pachim Gaikhowa Pt.II.
7	<b>Gauripur</b>	<b>Agomoni Dev. Block</b> (Part)-Bidyadabri GP(Part)-Bidyadabri Pt.II, Bidyadabri Pt.III, Pokalagi Pt.III, Baterhat GP(Part)-Kaimari Pt.III, Kaimari Pt.VII, Kaimarichar, Sindurai GP (Part)-Sindurai Pt.II, Belguri Pt.I, Belguri Pt.II, Paschim Maisha Pt.I, Sonakhuli GP (Part)-Bidyadabri Pt.IV, Digholtari, Sonakhuli Pt.II, Kaimari GP (Part)-Kaimari Pt.V, Shernagar GP (Part)-Tolli Pt.I, <b>Debitola Dev. Block</b> (Part) excluding-Dakhin Geramari GP (Part)-Beguntali, <b>Golakganj Dev. Block</b> (Part)-Kumarganj GP, Uttar Moragadadhar GP, Barundanga GP (Part)- Pub Kanuri, Barundanga, Uttar Tokererchara Pt.I, Bisondoi GP (Part)-Paschim Ratiadaha Pt.II, Paglahat GP (Part)-Bhatipetla, Uttar Kachokhana, Pub Maragadadhar, Kachakhana Harinchara Paglaganj, Alokjhari, Bahakati, Bishkhowa GP (Part)-Pachim Ratiadaha Pt.III, Harirhat GP (Part)-Pachim Moragadadhar, Moragadadhar Char, Kachakhana GP (Part)-Dafarpur, <b>Hatidhura Dev. Block</b> (Part) excluding-Chotoguma GP(Part)-Belguri, Belpara, Bholarkhas, Pakriguri, Kaim Mati, Chotoguma, Dingdinga GP(Part)-Mechpara, Dingdinga, Barkachua, Kamandanga GP (Part)-Garopara, Tamarhat Gaon Panchayat (Part)-Oxiguri, Natabari, <b>Mahamaya Dev. Block</b> (Part) excluding-Kadomtola GP, Saltari GP, Sonamoyee GP, Gobardhanpara GP (Part)-Athiyabari, Gobardhanpara, Gutipara, Jordoulpara, Notun Loupara, Jogirmahal GP (Part)-Simlakandi, Maspara-Sankoch GP (Part)-Bhabanipur, Polashkandi, Tushpara GP (Part)-Murabari, Khurkhuri, Bamuni Pt.I, Bamuni Pt.II, Deomara, Sadhubhasa GP (Part)-Sadhubhasa Pt.III, <b>Nayeralga Dev. Block</b> (Part)-Dubachuri GP, Sogunmari GP, Kajaikata GP (Part)-Jhelturchar Pt.I, Jhelturchar Pt.II, Kajaikata Pt.V, Kajaikata Pt.VI, Kajaikata-Suapata GP (Part)-Kathaldi Pt.I, Kathaldi Pt.II, Moslapara GP (Part)-Joharmura, Dalaneralga No. 2, Patakata Pt.II, <b>Rupshi Dev. Block</b> (Part)-Chapgarh GP, Rupshi GP, Sahebganj GP, Balajan GP (Part)-Balajan Batuatuli, Dhorarghat Pt.II, Dumardaha GP (Part)-Dhorarghat Pt.I, Dumardaha Pt.III, Dumardaha Pt.IV, Madhusoulmari GP (Part)-Khudimari Pt.I, Khudimari Pt.II, Moterjhar GP (Part)-Balajan Chapar, Kamalarjhar, Materjhar, Uttar Raipur Pt.I, Gaikhowa GP (Part)-Uchita, <b>Bilasipara Dev. Block</b> (Part)-Anandanagar-Bangalipara GP (Part)-Surjyakhata Pt.I (village), Bangalipara Pt.I, Bandhabpara, Anandanagar (village), <b>Birsing Jarua Dev. Block</b> (Part)-Fulkatary GP (Part)-Chirakhowa Pt.II.
8	<b>Dhubri</b>	<b>Dhubri Municipal Board, Birsing Jarua Dev. Block</b> (Part)-Majerchar Chalakura GP, Chalakura GP (Part)- Chalakura Pt.II, Chalakura Pt.III, Fulakata GP (Part)-Baldiaralga N.C. I, Baldiaralga N.C. II, Podmeralga GP (Part)- Bhelangamari, Dhurbari Pt.I, Dhurbari Pt.II, Katlamari Pt.II, Katlamari Pt.III, Katlamari Pt.IV, River Block No. 5 NC, River Block No. 6 NC, Fulkatary GP (Part)- Chirakhowa Pt.I, Chirakhowa Pt.IV, Chirakhowa Pt.V, <b>Debitola Dev. Block</b> (Part)- Dakhin Geramari GP (Part)-Beguntali, <b>Gauripur Dev. Block</b> (Part) excluding- Kacharihat GP (Part)- Debottar Hasdaha Pt.I, Kalarhat GP (Part)- Debottar Hasdaha Pt.IV, Kismat Hasdaha Pt.II, Debottar Hasdaha Pt.III, Madhusoulmari Tiamari GP (Part)-

		Madhusaulmari Pt.I, <b>Rupshi Dev. Block</b> (Part)- Berbhangi GP, Madhusoulmari GP (Part)- Tiamari Pt.I, Nalia GP (Part)- Keder Pt.I, Nalia Pt.I, Nalia Pt.II, Pachim Gaikhowa Pt.II.
9	<b>Mankachar</b>	<b>South Salmara Dev. Block, Jamadarhat Dev. Block, Bilasipara Dev. Block</b> (Part)- Bahirsuapata GP, Masaneralga GP, Hatipota GP, <b>Birsing Jarua Dev. Block</b> (Part) excluding- Chalakura GP(Part)- Chalakura Pt.II, Chalakura Pt.III, Fulakata GP (Part)- Baldiaralga N.C. I, Baldiaralga N.C. II, Majerchar Chalakura GP, Podmeralga GP (Part)- Bhelangamari, Dhurbari Pt.I, Dhurbari Pt.II, Katlamari Pt.II, Katlamari Pt.III, Katlamari Pt.IV, River Block No. 5 NC, River Block No. 6 NC, Fulkatary GP (Part)- Chirakhowa Pt.I, Chirakhowa Pt.II, Chirakhowa Pt.IV, Chirakhowa Pt.V, <b>Chapar Salkocha Dev. Block</b> (Part)- Chirakuta GP (Part)- Chirakuta Pt.II, Tokrabandha, Dhireerchar Tarangapur GP (Part)- Kazipara Pt.II, Dhireerchar Pt.I, Dhireerchar Pt.II, Dhireerchar Pt.III, Tarangapur Pt.I, Tarangapur Pt.II, Geravita GP (Part)-Noonmati Pt.I, Noonmati Pt.II, Hatipota GP (Part)- Chandardinga, Jogipara, Hatipota Pt.II, Fauzdarchar, Puthimari GP (Part)- Areajhar Pt.II, Lalkura, Simlabari Pt.I, Simlabari Pt.II, Simlabari Pt.III, Simlabari Pt.IV, Tilapara GP (Part)- Santoshpur, Dudhnath, Kaliarkhal, Kamardihi Pt.I, Kamardihi Pt.II, <b>Nayeralga Dev. Block</b> (Part) excluding- Dubachuri GP, Sogunmari GP, Kazaikata GP (Part)- Jhelturchar Pt.I, Jhelturchar Pt.II, Kajaikata Pt.V, Kajaikata Pt.VI, Kajaikata-Suapata GP(Part)- Kathaldi Pt.I, Kathaldi Pt.II, Moslapara GP (Part)- Joharmura, Dalaneralga No. 2, Patakata Pt.II, <b>Mahamaya Dev. Block</b> (Part)- Sadhubhasa GP (Part)-Sadhubhasa Pt.III.
10	<b>Bilasipara</b>	<b>Bilasipara Municipal Board, Chapar Municipal Board, Sapatgram Municipal Board, Bilasipara Dev. Block</b> (Part) excluding- Bahirsuapata GP, Masaneralga GP, Hatipota GP, Anandanagar-Bangalipara GP (Part)- Surjyakhata Pt.I (village), Bangalipara Pt.I, Bandhabpara, Anandanagar (village), <b>Chapar Salkocha Dev. Block</b> (Part) excluding-Chirakuta GP (Part)-Chirakuta Pt.II, Tokrabandha, Dhireerchar Tarangapur GP (Part)- Kazipara Pt.II, Dhireerchar Pt.I, Dhireerchar Pt.II, Dhireerchar Pt.III, Tarangapur Pt.I, Tarangapur Pt.II, Geravita GP (Part)- Noonmati Pt.I, Noonmati Pt.II, Hatipota GP (Part)- Chandardinga, Jogipara, Hatipota Pt.II, Fauzdarchar, Puthimari GP (Part)- Areajhar Pt.II, Lalkura, Simlabari Pt.I, Simlabari Pt.II, Simlabari Pt.III, Simlabari Pt.IV, Tilapara GP (Part)- Santoshpur, Dudhnath, Kaliarkhal, Kamardihi Pt.I, Kamardihi Pt.II, <b>Mahamaya Dev. Block</b> (Part)- Kadomtola GP, Saltari GP, Sonamoyee GP, Gobardhanpara GP (Part)- Athiyabari, Gobardhanpara, Gutipara, Jordoulpara, Notun Loupara, Jogirmahal GP (Part)- Simlakandi, Maspara-Sankoch GP (Part)- Bhabanipur, Polashkandi, , Tushpara GP(Part)- Murabari, Khurkhuri, Bamuni Pt.I, Bamuni Pt.II, Deomara
<b>3- DISTRICT-SOUTH SALMARA</b>		
11	<b>South Salmara</b>	<b>Mankachar Dev. Block, Fekamari Dev. Block, South Salmara Dev. Block</b>
<b>4- DISTRICT-GOALPARA</b>		
12	<b>Jaleshwar</b>	<b>Balijana Dev. Block</b> (Part)-Bardamal GP (Part)- Nolonga Pahar, Kalyanpur GP (Part)- Kalyanpur, <b>Jaleshwar Dev. Block</b> (Part) excluding- Hasdoba GP (Part), Kursapakhiri Pt-I, Kursapakhiri Pt-II, Kursapakhiri Pt-III, Bandormatha, Rajmita GP (Part)- Manaspara, Simlabari GP (Part)- Gumaijhar, <b>Kharmuja Dev. Block</b> (Part) excluding- Ambari GP (Part)- Kongair Pachimpar, Latima, Baguan GP (Part)- Nachanipara, Chinabari, Sabaji Baguan, Garo Bhatkhowa, Bor Baguan, Haridra Baguan, Sastra Baguan, Murali, Markula GP (Part)- Kongair Pubpar, Pandoba, <b>Lakhipur Dev. Block</b> (Part), excluding- Dadan GP, Dhamor GP, Joyramkuchi GP, Pukhuripara GP, Bapurbhita Juri Gaon GP (Part)- Jurigaon.
13	<b>Goalpara West (ST)</b>	<b>Lakhipur Municipal Board, Balijana Dev. Block</b> (Part)- excluding, Baladmari GP, Kumri GP, Bardamal GP (Part)- Nolonga Pahar, Kalpani Chandamari GP (Part)- Chandamari Satboini, Satboini, Kalpani Chandamari, Kalpani, Satboini Pahar, Kalyanpur GP (Part)- Kalyanpur, Bhalukdubi Pt-I, Bhalukdubi Pt-II, Bhalukdubi Pt-III, Bhalukdubi Pt-IV, Bhalukdubi Pt-V, Jungle Block No.2, <b>Jaleshwar Block</b> (Part)- Rajmita GP (Part)- Manaspara, Simlabari GP (Part)- Gumaijhar, Hasdoba GP

		(Part)- Kursapakhiri Pt-I, Kursapakhiri Pt-II, Kursapakhiri Pt-III, Bandormatha, <b>Kharmuja Dev. Block</b> (Part)- Ambari GP (Part)- Kongair Pachimpar, Latima, Markula GP (Part)- Kongair Pubpar, Pandoba, Baguan GP (Part)- Nachanipara, Chinabari, Sabaji Baguan, Garo Bhatkhowa, Bor Baguan, Haridra Baguan, Sastra Baguan, Murali, <b>Krishnai Dev. Block</b> (Part) excluding- Manikpur Bhelakhamar GP, Dhaigaon GP (Part)- Kalpani Ghilajani, Dhaigaon, Khariapara, Kaliasastra, Dhaigaon Damas, Karkasi Damas, Pahidol, Karkasi, Dirma-Jakhili GP (Part)- Darapara Pt-I, Darapara Pt-II, Krishnai Guria Pt-II, Salpara Molandubi Pt-II, Krishnai GP (Part)- Ashudubi, Paikan Pt-II, Molandubi GP (Part)- Krishnai Guria Pt-I, Salpara Molandubi Pt-I, Tukura Barmohara GP (Part)- Tukura Pt. III, Hadigaon, Dhaigaon GP (Part)- Sardarpara, Fafanga GP(Part)- Tukura Pt-I, Tukura Pt-II, Fafanga Pt-I, Khagrabari, <b>Kushdhowa Dev. Block</b> (Part)- Lela GP (Part)- Bandarshi Pt-I, Barmatia Pt-I, Barmatia Pt-II, Barpathar, <b>Lakhipur Dev. Block</b> (Part)- Dadan GP, Dhamor GP, Joyramkuchi GP, Pukhuripara GP, Bapurbhita Juri Gaon GP (Part)- Jurigaon, <b>Matia Dev. Block</b> (Part)- Harimura GP (Part)- Rakhyasini Jangal Block.
14	<b>Goalpara East</b>	<b>Goalpara Municipal Board, Balijana Dev. Block</b> (Part)- Baladmari GP, Kumri GP, Kalpani Chandamari GP (Part)- Chandamari Satboini, Satboini, Kalpani Chandamari, Kalpani, Satboini Pahar, Kalyanpur GP (Part)-Bhalukdubi Pt-I, Bhalukdubi Pt-II, Bhalukdubi Pt-III, Bhalukdubi Pt-IV, Bhalukdubi Pt-V, Jungle Block No.2, <b>Krishnai Dev. Block</b> (Part)- Manikpur Bhelakhamar GP, Krishnai GP (Part)- Paikan Pt-II, Molandubi GP (Part)- Salpara Molandubi Pt-I, Tukura Barmohara GP (Part)- Tukura Pt. III, Hadigaon, Dhaigaon GP (Part)- Sardarpara, Fafanga GP(Part)- Tukura Pt-I, Tukura Pt-II, Fafanga Pt-I, Khagrabari, <b>Kushdhowa Dev. Block</b> (Part)- Baguan Kathalguri GP (Part)- Baguan Pt-I, Baguan Pt-II, Baguan Pt-III, Baguan Pt-IV, Kushdhowa GP (Part)- Kushdhowa Chechapani Pt-I, <b>Matia Dev. Block</b> (Part)- excluding- Bakaitari GP, Karipara GP, Matia GP, Dolgoma Kodomtola GP, Buduchar GP (Part)- Borbalupara, Harimura GP (Part)- Futuripara, Lalabori, Harimura, Rakhyasini Jangal Block, Mornoi GP (Part)- Monakocho, Mornoi, Gojiajani, Dahikata, Bhojmala Pt-II, Nabagota Simlitola GP (Part)- Garomari, Sidhabari GP (Part)- Sidhabari Pt-I, Sidhabari Pt-II, Sri Sri Surjyagiri GP (Part)- Dubapara, <b>Rangjuli Dev. Block</b> (Part)- Ambari GP (Part)-Ambari Pt-III, Bijoypur Bangaon, Dhantola Pt-II, Ulubari Choutara Naitara Beel, Kahibari GP (Part)- Kankata Pt-II, Rakhsini Pahar, Sikajuli Kuhiarbari, Khutabari GP (Part)- Chaplai Pt-II, Simlitola GP (Part)- Kamarpota, Geruwa, Kushdhowa Chechapani Pt-II, Kankata Pt-I, Tiplai GP (Part)- Tiplai Pt-I, Tiplai Pt-II, Bongaon, Chitalmari Bamunigaon, Garuchatka Pt-I, Garuchatka Pt-II.
15	<b>Dudhnai (ST)</b>	<b>Krishnai Dev. Block</b> (Part)- Krishnai GP (Part)- Ashudubi, Molandubi GP (Part)- Krishnai Guria Pt-I, Dhaigaon GP (Part)- Kalpani Ghilajani, Dhaigaon, Khariapara, Kaliasastra, Dhaigaon Damas, Karkasi Damas, Pahidol, Karkasi, Dirma-Jakhili GP (Part)- Darapara Pt-I, Darapara Pt-II, Krishnai Guria Pt-II, Salpara Molandubi Pt-II, <b>Kushdhowa Dev. Block</b> (Part) excluding Baguan Kathalguri GP (Part)- Baguan Pt-I, Baguan Pt-II, Baguan Pt-III, Baguan Pt-IV, Kushdhowa GP (Part)- Kushdhowa Chechapani Pt-I, Lela GP (Part)- Bandarshi Pt-I, Barmatia Pt-I, Barmatia Pt-II, Barpathar, <b>Matia Dev. Block</b> (Part)- Bakaitari GP, Karipara GP, Matia GP, Dolgoma Kodomtola GP, Buduchar GP (Part)- Borbalupara, Harimura GP (Part)- Futuripara, Lalabori, Harimura, Mornoi GP (Part)- Monakocho, Mornoi, Gojiajani, Dahikata, Bhojmala Pt-II, Nabagota Simlitola GP (Part)- Garomari, Sidhabari GP (Part)- Sidhabari Pt-I, Sidhabari Pt-II, Sri Sri Surjyagiri GP (Part)- Dubapara, <b>Rangjuli Dev. Block</b> (Part) excluding- Ambari GP (Part)- Ambari Pt-III, Bijoypur Bangaon, Dhantola Pt-II, Ulubari Choutara Naitara Beel, Kahibari GP (Part)- Kankata Pt-II, Rakhsini Pahar, Sikajuli Kuhiarbari, Khutabari GP (Part)- Chaplai Pt-II, Simlitola GP (Part)- Kamarpota, Geruwa, Kushdhowa Chechapani Pt-II, Kankata Pt-I, Tiplai GP (Part)- Tiplai Pt-I, Tiplai Pt-II, Bongaon, Chitalmari Bamunigaon, Garuchatka Pt-I, Garuchatka Pt-II.
<b>5- DISTRICT-BONGAIGAON</b>		
16	<b>Abhayapuri</b>	<b>Abhayapuri Municipal Board, Boitamari Block</b> (Part) excluding- Pub Majeralga GP, Jogighopa GP, Kabaitari GP, Balapara GP (Part)- Balapara, Beltoli Simalurtol, Sedamari, Hakodoba Pt.I, Hakodoba Pt.II, Kherpuji Pt.I, Kherpuji Pt.II, Doloni

		<p>Beel, Chalantapara GP (Part)- Chalantapara Pt.III, Goraimari, Dhontola GP (Part)- Dhontola, Panchagaon Pt.1, Panchagaon Pt.II, Panchagaon Pahar, Ghilaguri GP (Part)- Konora Beel, Oudubi GP (Part)- Boalimari Pt.I, Boalimari Pt.II, Kheluapara Pt.II, Kheluapara Pt.IV, Kheluapara Pt.V, Oudubi Pt.I, Bhairab Pahar N.C., Paschim Majeralga GP (Part) excluding- Bhairab Pur, Sankarghola GP (Part)- Borghola Pt.I, Sristipara, Chedamari Parlirtol, South Boitamari GP (Part)- Dhaknabari, Kayetpara Pt. I, Kayetpara Pt.II, <b>Dangtol Block</b> (Part)- Chikibiki GP, Bidyapur GP, Chokapara GP, Kakragaon GP, North Boitamari GP, Tilokgaon GP, Atugaon GP (Part)- Majigaon, Kachuagaon, Mamugaon, Nowagaon, Saonagaon, Atugaon, Bamunitila GP (Part)- Bamunitila, Bahir Chengmari, Bhandarani, Siponsila GP (Part)- Ghandal, Siponsila Pt.IV, Kashidoba, Mulagaon GP (Part)- Nagariagaon, Mulagaon Totpara, Mulagaon Ravapara, Mulagaon Chennapara, Mulagaon, <b>Manikpur Block</b> (Part)- Garaimari GP (Part)- Nachanguri No.2, Hapchara GP (Part)- Bardhup, Bridhyabashi No.2, Chakrasila No.2, Chakrasila No.1, Bridhyabashi No.1, Garugaon No. 1, Garugaon No. 2, Nachanguri No.3, Jaraguri No.2, Jaraguri No.3, <b>Srijangram Block</b> (Part) excluding- Kokila GP, Numberpara Chakla GP, Golapara Banglapara GP, Kacharipeti GP (Part)- Kacharipeti Pt.I, Kacharipeti Pt.II, Kacharipeti Pt.III, Topgaon Pt.I, Topgaon Pt.II, Nararvita Pt.I, Ambari Baregarh GP (Part)- Tilapara, Ambari, Baregarh, Choto Baregarh, Balarchar Matraghola GP (Part) excluding- Barlarchar Pt.I, Jopea GP (Part) excluding- Jopea Mainnyapara, Kirtonpara GP (Part)- Chailabari Pt.I, Chailabari Pt.II, Sajalpara, Tilpukhuri, Balarchar, Srijangram GP (Part)- Kahibari Pt.I, Kahibari Pt.II, Tentonpur, Balarpet, Kakojiana GP (Part)- Kuchiakata, <b>Tapattary Block</b> (Part)- Borigaon GP (Part)- Bamungaon Pt.I, Bamungaon Pt.II, Borigaon, Khudra Nari Kola, Ravapara, Kalibari GP (Part)- Amguri Pt.I, Amguri Pt. II, Batabari, Bhomapara, Bowalimari, Duramari, Kalibari, Haripur, Naldoba, Lalmati Grazing Reserve, Pachania Khoragaon GP (Part)- Bechimari, Bhakuamari Pt.I, Kabaitari Pt.II, Kacharipara Pt.I, Kacharipara Pt.II, Khoragaon Pt.I, Khoragaon Pt.II, Pachania Pt.I, Uttar Khoragaon Pt.II, Piradhara GP (Part)- Latibari Pt.III, Malegarh GP (Part)- Malegarh Pt.I, Malegarh Pt.IV, Malegarh Pahar, Malegarh Pt.III.</p>
17	<b>Manikpur</b>	<p><b>Jogigopa Paper Mill Area, Boitamari Block</b> (Part)- Pub Majeralga GP, Jogighopa GP, Kabaitari GP, Balapara GP (Part)- Balapara, Beltoli Simalurtol, Sedamari, Hakodoba Pt.I, Hakodoba Pt.II, Kherpuji Pt.I, Kherpuji Pt.II, Doloni Beel, Chalantapara GP (Part)- Chalantapara Pt.III, Goraimari, Dhantola GP (Part)- Dhantola, Panchagaon Pt.1, Panchagaon Pt.II, Panchagaon Pahar, Ghilaguri GP (Part)- Konora Beel, Oudubi GP (Part)- Boalimari Pt.I, Boalimari Pt.II, Kheluapara Pt.II, Kheluapara Pt.IV, Kheluapara Pt.V, Oudubi Pt.I, Bhairab Pahar N.C., Paschim Majeralga GP (Part) excluding- Bhairab Pur, Sankarghola GP (Part)- Borghola Pt.I, Sristipara, Chedamari Parlirtol, South Boitamari GP (Part)- Dhaknabari, Kayetpara Pt. I, Kayetpara Pt.II, <b>Dangtol Block</b> (Part), Bamunitila GP (Part)- Lingdoba, Ghakpara, Nankargaon, <b>Manikpur Block</b> (Part)- Bashbari Chalabia GP (Part)- Bashbari No.1, Bashbari No.2, Bashbari No.3, Bashbari No.4, Bashbari No.5, Bashbari No.6, Bashbari No.7, Aolaguri, Chalabila No.2, Chalabila No.1, Chalabila No.3, Bhandara GP (Part)- Bhandara No.2, Bhandara No.3, Bhandara No.4, Bhandara No.5, Bhandara No.6, Jhawbari GP (Part)- Nowagaon, <b>Srijangram Block</b> (Part)- Kokila GP, Numberpara Chakla GP, Golapara Banglapara GP, Kacharipeti GP (Part)- Kacharipeti Pt.I, Kacharipeti Pt.II, Kacharipeti Pt.III, Topgaon Pt.I, Topgaon Pt.II, Nararvita Pt.I, Ambari Baregarh GP (Part)- Tilapara, Ambari, Baregarh, Choto Baregarh, Balarchar Matraghola GP (Part) excluding- Barlarchar Pt.I, Jopea GP (Part) excluding- Jopea Mainnyapara, Kirtonpara GP (Part)- Chailabari Pt.I, Chailabari Pt.II, Sajalpara, Tilpukhuri, Balarchar, Srijangram GP (Part)- Kahibari Pt.I, Kahibari Pt.II, Tentonpur, Balarpet, <b>Tapattary Block</b> (Part) excluding- Borigaon GP (Part)- Bamungaon Pt.I, Bamungaon Pt.II, Borigaon, Khudra Nari Kola, Ravapara, Kalibari GP (Part)- Amguri Pt.I, Amguri Pt. II, Batabari, Bhomapara, Bowalimari, Duramari, Kalibari, Haripur, Naldoba, Lalmati Grazing Reserve, Pachania Khoragaon GP (Part)- Bechimari, Bhakuamari Pt.I, Kabaitari Pt.II, Kacharipara Pt.I, Kacharipara Pt.II, Khoragaon Pt.I, Khoragaon Pt.II, Pachania Pt.I, Uttar Khoragaon Pt.II, Piradhara GP (Part)- Latibari Pt.III, Malegarh GP (Part)- Malegarh Pt.I, Malegarh Pt.IV, Malegarh Pahar, Malegarh Pt.III, <b>Rupshi Dev. Block</b> (Part)- Isabpur GP (Part)- Isabpur, Manikpur, Khudrakhowa, Barbhitha GP (Part)- Bartari, Kanduliya.</p>

18	<b>Bongaigaon</b>	<b>Bongaigaon Municipality, New Bongaigaon Rly. Colony, Manikpur Block</b> (Part) excluding- Bashbari Chalabila GP (Part)- Bashbari No.1, Bashbari No.2, Bashbari No.3, Bashbari No.4, Bashbari No.5, Bashbari No.6, Bashbari No.7, Aolaguri, Chalabila No.2, Chalabila No.1, Chalabila No.3, Bahndara GP (Part)- Bhandara No.2, Bhandara No.3, Bhandara No.4, Bhandara No.5, Bhandara No.6, Jhawbari GP (Part)- Nowagaon, Garaimari GP (Part)- Nachanguri No.2, Hapachara GP (Part)- Bardhup, Bridhyabashi No.2, Chakrasila No.2, Chakrasila No.1, Bridhyabashi No.1, Garugaon No. 1, Garugaon No. 2, Nachanguri No.3, Jaraguri No.2, Jaraguri No.3, <b>Dangtol Dev. Block</b> (Part) excluding- Chikibiki GP, Bidyapur GP, Chokapara GP, Kakragaon GP, North Boitamari GP, Tilokgaon GP, Atugaon GP (Part)- Majigaon, Kachuagaon, Mamugaon, Nowagaon, Saonagaon, Atugaon, Bamunitila GP (Part)- Bamunitila, Bahir Chengmari, Bhandarani, Lingdoba, Ghakpara, Nankargaon, Siponsila GP (Part)- Ghandal, Siponsila Pt.IV, Kashidoba, Mulagaon GP (Part)- Nagariagaon, Mulagaon Totpara, Mulagaon Ravapara, Mulagaon Chennapara, Mulagaon, <b>Srijangram Dev. Block</b> (Part), Kakojana GP (Part)- Kuchiakata, <b>Chak Chaka Dev. Block</b> (Part)- Fewrakhowa GP (Part)- Kalbari.
<b>6- DISTRICT-CHIRANG</b>		
19	<b>Sidli Chirang (ST)</b>	<b>Basugaon Municipal Board, Kajalgaon Municipal Board, Bongaigaon Refinery &amp; Petro-Chemical Ltd Township (CT), Sidli Chirang Dev. Block, Boro Bazar Dev. Block</b> (Part)-Amteka VCDC, Koila Moila VCDC, Bhabhanipur VCDC (Part)- Joypur, Bhabanipur, Palangsuguri, Rowmari VCDC (Part)-Dologaon, Palashguri-1 (Palangsuguri No.1), Palashguri-2 (Palangsuguri No.2), Kahibari No.1, Kahibari No.2, Sukhanipara, Khamarpara (Khumarpara), Rowmari.
20	<b>Bijni</b>	<b>Bijni Municipal Board, Boro Bazar Dev. Block</b> (Part) excluding- Amteka VCDC, Koila Moila VCDC, Bhabhanipur VCDC (Part)-Joypur, Bhabanipur, Palangsuguri, Rowmari VCDC (Part)-Dologaon, Palashguri-1 (Palangsuguri No.1), Palashguri-2 (Palangsuguri No.2), Kahibari No.1, Kahibari No.2, Sukhanipara, Khamarpara (Khumarpara), Rowmari; <b>Manikpur Dev. Block</b> (Part)-Bhangnamari VCDC, Bijnigaon VCDC, Chatianguri VCDC, Dangaigaon VCDC, Gargaon Bhalatol VCDC, Monakocha VCDC, Malipara VCDC, Mongolian VCDC, Poshlabari Gargaon VCDC, Dewanpara VCDC, Alukhunda VCDC.
<b>7- DISTRICT-BARPETA</b>		
21	<b>Bhowanipur</b>	<b>Barpeta Road Municipal Board, Howly TC, Sorbhog TC, Rupshi Dev. Block</b> (Part)- Haldia GP (Part)- Roha Goan, <b>Bhowanipur Dev. Block</b> (Part)- Sarupeta GP, Chauliabori GP (Part)- Dhemchar Pathar, Maidhya Kordoi Guri, Naosarka Pathar, Paschim Kordoi Guri, Soto Kamar, Galia GP (Part)- Galia, Gathi Para (Gathia Para), Hari Pur, Purbaluasur, Tapa, Geruapara GP (Part)- Gerua Para, Puran Bhabanipur, Hathinapur GP (Part)- Cheki, Medhi Kuchi, Kalbari GP (Part)- Bangli Para (Para Bengali), Kalbari, Niz Bhawanipur (Part)- Daira Buri, Dakshin Hati, Niz Bhabanipur, Pub Hati, Singimari GP (Part)- Dalimar Bhitha, Darupara, Odalguri, Puthimari, Singimari, Siyalmari, <b>Bajali Dev. Block</b> (Part)- Muguria GP (Part)- Doloi Gaon, Saderi GP (Part)- Bhotanta Mohitara, Ghotbar Saderi, <b>Chakchaka Dev. Block</b> (Part) excluding- Kalahbhanga GP (Part)- Bhaluki, Raipur, Joshihati, Shalmara, Madulijhar GP (Part)- Tenga Gaon, Sapana, Kurobaha, Chalchalia, Saru Harid, Jakuapara, <b>Gobardhana Dev. Block</b> (Part) excluding- Paschim Howly GP (Part)- Moutupuri, Barbarijhar, Halapakquri, Holwy Gaon, Uttar Howly GP (Part)- Mespara, <b>Pakabethari Dev. Block</b> (Part)- Uttar Pub Betbari GP (Part)- Bamunbari, Rangialortari, Fularguri, Suwagpur.
22	<b>Mandia</b>	<b>Barpeta Dev. Block</b> (Part)- Bahmura GP (Part)- Bahmura, Jaher Pam (Johar Pam), Kumalipara GP (Part)- Baniara Para, Garemara Gaon, Garemara Pathar, <b>Mandia Dev. Block</b> (Part) excluding- Mandia Jadavpur GP, Alupati Major Char GP, Baghmara GP, Bamundangra GP, Dharmapur Bhatnapaity GP, Chasra GP (Part)- Garalarsuti, Garala Gaon, Garala Pam, Kahibaripam, Digirpam GP (Part)- Digir Pathar, Digirpar, Digirpam, Lahorapara, Kadamtola GP (Part)- Saisimona NC, Kadamtola, Mandia GP (Part)- Mouripam, Mouri Gaon, Manikpur GP (Part)- Garala Char, Ali Gaon, Ali Gaon Pathar, Ali Gaon NC, Ranirpam, Manikpur, Sar Gaon, Sar Gaon Pam, Ramapara GP (Part)- Balapara, Ramapara Gaon, Dolarpam,

		Dalagaon, Dola Pathar, Muwamari, Chapori Gaon, Ramapara Pam, Uzirar Char GP (Part)- UjirarChar NC, Moukhuwa Char NC, Bhatkuchi GP (Part)- Karertal, Bhatkuchi, Gajia Medhirtari GP (Part)- Gajia, Jyoti Gaon, <b>Rupshi Dev. Block</b> (Part)- Barbhitha GP, Banghugi GP, Chikni GP, Isabpur GP, Kalgachia GP, Sawpur GP, Titapani GP, Tapeswara GP, Balaipathar GP (Part)- Balaipathar, Kharballi, Haldia GP (Part)- Haldia Gaon, Jamarkur, Bhera, Lachanga GP (Part)- Kasukati.
23	<b>Chenga</b>	<b>Chenga Dev. Block</b> (Part)- Dakhin Godhani GP, Mahchara GP, Kachumara GP, Roumari Pathar GP, Chenga Musalmanpara GP (Part)- Musalman Gaon, Barbhitha, Khangra, Besimari (Pathar), Chanartari, Haripur GP (Part)- Gellabil, Kakdhowa, Fulbari, <b>Barpeta Dev. Block</b> (Part)- Keotkuchi GP (Part)- Gaher Pam, Patbaushi GP (Part)- Kahibari, <b>Gumafulbari Dev. Block</b> (Part) excluding- Bahari Reserve GP, Barbila GP (Part)- Barbila, Bara, Kaljahi, Sila, Omura, Bar Suha, 11 No. Dongra GP (Part)- Nagalkur, <b>Mandia Dev. Block</b> (Part)- Mandia Jadavpur GP, Alupati Major Char GP, Baghmara GP, Bamundangra GP, Dharmapur Bhatnapaity GP, Chasra GP (Part)- Garalarsuti, Garala Gaon, Garala Pam, Kahibaripam, Digirpam GP (Part)- Digir Pathar, Digirpar, Digirpam, Lahorapara, Kadamtola GP (Part)- Saisimona NC, Kadamtola, Mandia GP (Part)- Mouripam, Mouri Gaon, Manikpur GP (Part)- Garala Char, Ali Gaon, Ali Gaon Pathar, Ali Gaon NC, Ranirpam, Manikpur, Sar Gaon, Sar Gaon Pam, Ramapara GP (Part)- Balapara, Ramapara Gaon, Dolarpam, Dalagaon, Dola Pathar, Muwamari, Chapori Gaon, Ramapara Pam, Uzirar Char GP (Part)- UjirarChar NC, Moukhuwa Char NC, <b>Sarukhetri Dev. Block</b> (Part)- Dakhin Pub sarukhetri GP, Madhya Paschim sarukhetri GP (Part)- Bayasha, Barmara, Dakhin Paschim sarukhetri GP (Part)- Bhogdia, Khudra Faladi, Bar Faladi, Kathalbhuri, Kukarpar, Dubadubi Pathar, Pachim Aladi, Bagaritari.
24	<b>Barpeta (SC)</b>	<b>Barpeta Municipal Board, Sarthebari TC, Chenga Dev. Block</b> (Part) excluding- Dakhin Godhani GP, Mahchara GP, Kachumara GP, Roumari Pathar GP, Chenga Musalmanpara GP (Part)- Musalman Gaon, Barbhitha, Khangra, Besimari (Pathar), Chanartari, Haripur GP (Part)- Gellabil, Kakdhowa, Fulbari, <b>Gumafulbari Dev. Block</b> (Part)- Bahari Reserve GP, Barbila GP (Part)- Barbila, Bara, Kaljahi, Sila, Omura, Bar Suha, Dongra GP (Part)- Nagalkur, <b>Mandia Dev. Block</b> (Part)- Bhatkuchi GP (Part)- Karertal, Bhatkuchi, Gajia Medhirtari GP (Part)- Gajia, Jyoti Gaon, <b>Sarukhetri Dev. Block</b> (Part) excluding- Dakhin Pub sarukhetri GP, Madhya Paschim sarukhetri GP (Part)- Bayasha, Barmara, Dakhin Paschim sarukhetri GP (Part)- Bhogdia, Khudra Faladi, Bar Faladi, Kathalbhuri, Kukarpar, Dubadubi Pathar, Pachim Aladi, Bagaritari, Paschim Sarukhetri GP (Part)- Rangia Gaon, Kaljahi Pathar, Burikhamar, Besimari Pam, <b>Bajali Dev. Block</b> (Part)- Tihudekhata GP (Part)- Ban Gaon, Dubi GP (Part)- Uparnoi, <b>Barpeta Dev. Block</b> (Part) excluding- Hazipara GP, Mairamara GP, Radhakuchi GP, Bagodi GP, Dabaliapara GP, Keotkuchi GP (Part)- Gaher Pam, Taparbori, Patbaushi GP (Part)- Kahibari, Bahmura GP (Part)- Bahmura, Jaher Pam (Johar Pam), Dona Kuchi, Kumalipara GP (Part)- Baniara Para, Garemara Gaon, Garemara Pathar, Kumulli Para (Kumulia Para), Bhella GP (Part)- Banbaria, <b>Pakabetbari Dev. Block</b> (Part)- Dakshin Pub Paka GP, Dakshin Paka GP (Part)- Pithadi Gaon, Dakshin Betbari GP (Part)- Paka Betbari Pam NC, Paka Betbari Gaon, Keotpara, <b>Bhowanipur Dev. Block</b> (Part)- Pub Paka GP, Uttar Pub Paka GP (Part)- Bagana, Debra, Hathina Pur, Kawaimari.
25	<b>Rupshi</b>	<b>Rupshi Dev. Block</b> (Part) excluding- Barbhitha GP, Banghugi GP, Chikni GP, Isabpur GP, Kalgachia GP, Sawpur GP, Titapani GP, Tapeswara GP, Balaipathar GP (Part)- Balaipathar, Kharballi, Haldia GP (Part)- Haldia Gaon, Jamarkur, Bhera, Roha Goan, Lachanga GP (Part)- Kasukati, <b>Barpeta Dev. Block</b> (Part)- Hazipara GP, Mairamara GP, Radhakuchi GP, Bagodi GP, Dabaliapara GP, Keotkuchi GP (Part)- Taparbori, Kumalipara GP (Part)- Kumulli Para (Kumulia Para), Bahmura GP (Part)- Dona Kuchi, Bhella GP (Part)- Banbaria, <b>Bhowanipur Dev. Block</b> (Part)- Majgaon GP, Sukhmanah GP, Datirbori GP (Part)- Datir Bori, Katola Pathar (Katbal Pathar), Galia GP (Part)- Dhupal Para, Namati, Madhya Paka GP (Part)- Hatir Tari, Kirkira, Phinguwa Pathar, Niz Bhowanipur GP (Part)- Karagari, Karagari Pathar, Na-Kuchi Gaon, Na-Kuchi Pathar, Uttar Paka GP (Part)- Chapar Bari, Phinguwa Gaon, <b>Chakchaka Dev. Block</b> (Part)- Kalahbhanga GP (Part)- Bhaluki, Raipur, Joshihati, Shalmara, Madulijhar GP (Part)- Tenga Gaon, Sapana, Kurobaha,

		Chalchalia, Saru Harid, Jakuapara, <b>Gobardhana Dev. Block</b> (Part)- Paschim Howly GP (Part)- Moutupuri, Barbarijhar, Halapakquri, Holwy Gaon, Uttar Howly GP (Part)- Mespara, <b>Pakabetbari Dev. Block</b> (Part) excluding- Dakshin Pub Paka GP, Uttar Pub Betbari GP (Part)- Bamunbari, Rangialortari, Fularguri, Suwagpur, Dakshin Paka GP (Part)- Pithadi Gaon, Dakshin Betbari GP (Part)- Paka Betbari Pam NC, Paka Betbari Gaon, Keotpara, <b>Sarukhetri Dev. Block</b> (Part)- Paschim Sarukhetri GP (Part)- Rangia Gaon, Kaljahi Pathar, Burikhamar, Besimari Pam.
26	<b>Bajali</b>	<b>Pathsala TC, Patacharkuchi TC, Bhowanipur Dev. Block</b> (Part) excluding- Pub Paka GP, Majgaon GP, Sukhmanah GP, Sarupeta GP, Chauliabori GP (Part)- Dhemchar Pathar, Maidhya Kordoi Guri, Naosarka Pathar, Paschim Kordoi Guri, Soto Kamar, Galia GP (Part)- Galia, Gathi Para (Gathia Para), Hari Pur, Purbaluasur, Tapa, Dhupal Para, Namati, Geruapara GP (Part)- Gerua Para, Puran Bhabanipur, Hathinapur GP (Part)- Cheki, Medhi Kuchi, Kalbari GP (Part), Bangli Para (Para Bengali), Kalbari, Niz Bhowanipur (Part)- Daira Buri, Dakshin Hati, Niz Bhabanipur, Pub Hati, Karagari, Karagari Pathar, Na-Kuchi Gaon, Na-Kuchi Pathar, Singimari GP (Part)- Dalimar Bhitha, Darupara, Odalguri, Puthimari, Singimari, Siyalmari, Datirbori GP (Part)- Datir Bori, Katola Pathar (Katbal Pathar), Madhya Paka GP (Part)- Hatir Tari, Kirkira, Phinguwa Pathar, Uttar Paka GP (Part)- Chapar Bari, Phinguwa Gaon, Uttar Pub Paka GP (Part)- Bagana, Debra, Hathina Pur, Kawaimari, <b>Bajali Dev. Block</b> (Part) excluding- Muguria GP (Part)- Doloi Gaon, Saderi GP (Part)- Bhotanta Mohitara, Ghotbar Saderi, Tihudekhata GP (Part)- Ban Gaon, Dubi GP (Part)- Uparnoi.
<b>8- DISTRICT-KAMRUP</b>		
27	<b>Chamaria</b>	<b>Boko Dev. Block</b> (Part)- Uttar Boko GP (Part)- Pairanga, Dori, Alekjari, Narenga, <b>Bongaon Dev. Block</b> (Part)-Uttar Pachim Bongaon GP (Part)- Kalahikash, <b>Chamaria Dev. Block</b> (Part) excluding- Baruabari GP (Part)- No.1 Barua Pathar, Baruagaon, Makeli No.1, Hakra Jogipara G. P. (Part)- Dalagaon, Habilapathar, Jogipara, <b>Garaimari Dev. Block</b> (Part) excluding- Hatipara GP, Majortop GP (Part)- Alikash.
28	<b>Boko (ST)</b>	<b>Chaygaon Dev. Block, Boko Dev. Block</b> (Part) excluding- Uttar Boko GP (Part)- Pairanga, Dori, Alekjari, Narenga, <b>Bongaon Dev. Block</b> (Part) excluding- Uttar Pachim Bongaon GP (Part)- Kalahikash, <b>Chamaria Dev. Block</b> (Part)- Baruabari GP (Part)- No.1 Barua Pathar, Baruagaon, Makeli No.1, Hakra Jogipara GP (Part)- Dalagaon, Habilapathar, Jogipara, <b>Chayani Barduar Dev. Block</b> (Part)- Rajapara GP (Part)- Bangali Billa N.C, <b>Garaimari Dev. Block</b> (Part)- Hatipara GP, Majortop GP (Part)- Alikash.
29	<b>Palasbari</b>	<b>Palasbari Municipal Board, Rampur Dev. Block, Rani Dev. Block, Chayani Barduar Dev. Block</b> (Part) excluding- Rajapara G. P. (Part)- Bangali Billa N.C.
30	<b>Hajo (SC)</b>	<b>Hajo Dev. Block</b> (Part) excluding- Kalitakuchi G. P. (Part)- Hirajani, Ketekibari Ukhura G. P. (Part)- Ukhura, Mokhonia, Ketekibari, Barchitali, Halsa, Manahkuchi Bahana Hadala Chechamukh GP (Part)- Manahkuchi, Hadala, No.2 Hajo GP (Part)- No.4 Bagta, Dakhin Singra, Bagta Swahid Satyanath GP (Part)- No.1 Bagta, No.2 Bagta, Dihina, Japia, Akadi, Hainadia, <b>Sualkuchi Dev. Block</b> (Part) excluding- Pasaria G. P (Part)- Pacharia Barijani Pathar, <b>Bezara Dev. Block</b> (Part)- Lachit Garh GP, Dhopatari GP (Part)- Karoibari, Rudreswar GP (Part)- Gauripur.
31	<b>Rangia</b>	<b>Rangia Municipal Board, Rangia Dev. Block, Hajo Dev. Block</b> (Part)- Kalitakuchi G. P. (Part)- Hirajani, Ketekibari Ukhura G. P. (Part)- Halsa, Manahkuchi Bahana Hadala Chechamukh G. P. (Part)- Manahkuchi, Hadala, Hajo GP (Part)- No.4 Bagta, Dakhin Singra, Bagta Swahid Satyanath GP (Part)- No.1 Bagta, No.2 Bagta, Dihina, Japia, Akadi, Hainadia, <b>Bihdia Jajikona Dev. Block</b> (Part)- Hardutta GP (Part)- No.1 Titkuri, No.2 Titkuri, No.3 Titkuri, No.1 Hasong, No.2 Hasong, Madhukuchi G. P. (Part)- Madhukuchi, <b>Kamalpur Dev. Block</b> (Part) excluding- Barsil GP, Gopeswar GP, Modartala GP, Baihata GP (Part)- Baihata, Kokeria, Bardaipakhiya, Kharikot, Kamalpur GP (Part)- Kamalpur, Dinkar, Dalma, Sonapur GP (Part)- Dhanaka, Raipat, Kalakuchi, Chepti.

32	<b>Kamalpur</b>	<b>Hajo Dev. Block (Part)</b> - Ketekibari Ukhura G.P (Part)- Ukhura, Mokhonia, Ketekibari, Barchitali, <b>Sualkuchi Dev. Block (Part)</b> - Pasaria G.P. (Part)- Pacharia Barijani Pathar, <b>Bezara Dev. Block (Part)</b> excluding- Lachit Garh GP, Dhopatari GP (Part)- Karoibari, Rudreswar GP (Part)- Gauripur, <b>Bihdia Jajikona Dev. Block (Part)</b> excluding- Hardutta GP (Part)- No.1 Titkuri, No.2 Titkuri, No.3 Titkuri, No.1 Hasong, No.2 Hasong, Madhukuchi G. P. (Part)- Madhukuchi, <b>Kamalpur Dev. Block (Part)</b> - Barsil GP, Gopeswar GP, Modartala GP, Baihata GP (Part)- Baihata, Kokeria, Bardaipakhiya, Kharikot, Kamalpur GP (Part)- Kamalpur, Dinkar, Dalma, Sonapur GP (Part)- Dhanaka, Raipat, Kalakuchi, Chepti.
<b>9- DISTRICT-KAMRUP (METROPOLITAN)</b>		
33	<b>Dispur</b>	<b>*Guwahati Municipal Corporation (Part)</b> - Ward No. 16, Ward No. 17, Ward No.22, Ward No. 24, Ward No. 26, Ward No. 43, Ward No. 54, Ward No. 55, Ward No. 56, Ward No. 57, Ward No. 58, Ward No. 59, Ward No. 60.
34	<b>Dimoria (SC)</b>	<b>Chandrapur Dev. Block, Dimoria Dev. Block, Narengi OG, *Guwahati Municipal Corporation (Part)</b> - Ward No. 52, Ward No. 46, Ward No. 49.
35	<b>New Guwahati</b>	<b>*Guwahati Municipal Corporation (Part)</b> - Ward No. 33, Ward No. 34, Ward No. 35, Ward No.36, Ward No.37, Ward No.38, Ward No.39, Ward No.40, Ward No.41, Ward No.42, Ward No.44, Ward No.45, Ward No.47, Ward No.48, Ward No.50, Ward No.51, Ward No.53.
36	<b>Guwahati Central</b>	<b>*Guwahati Municipal Corporation (Part)</b> - Ward No.11, Ward No.12, Ward No.14, Ward No.15, Ward No.18, Ward No.19, Ward No.20, Ward No.21, Ward No.23, Ward No.25, Ward No.27, Ward No.28, Ward No.29, Ward No.30, Ward No.31, Ward No.32.
37	<b>Jalukbari</b>	<b>Rani Dev. Block, North Guwahati Municipal Board, *Guwahati Municipal Corporation (Part)</b> - Ward No.1, Ward No.2, Ward No.3, Ward No.4, Ward No.5, Ward No.6, Ward No.7, Ward No.8, Ward No.9, Ward No.10, Ward No.13.
<b>* Name and extent of wards of Guwahati Municipal Corporation as existed during 2001 Census.</b>		
<b>10- DISTRICT-NALBARI</b>		
38	<b>Barkhetri</b>	<b>Barbhag Dev. Block (Part)</b> excluding- Upar Barbhag (4) GP (Part)- Jugurbari, <b>Borigog Banbhag Dev. Block (Part)</b> - Deharkucki GP, Datara GP (Part)- Amara, No.1 Bardhanara, Dhurkuchi, Datara, Narpara, No.2 Bardhanara, Thanpatkuchi, <b>Barkhetri Dev. Block (Part)</b> excluding- Khandbari Dagapara GP (Part)- Balikuchi, Ghoga GP (Part)- Badani Akhiya, Chatemari, Puran Akhia, Ghoga, Hamlakur, Lautola, Joysagar Bartola GP (Part)- Batamari, Loharkatha Adabari GP (Part)- Loharkatha, Mukalmua Narayanpur GP (Part)- Adattary, Lawthari, Narayanpur, Sapkata, <b>Paschim Nalbari Dev. Block (Part)</b> - Dakhin Khetri Dharampur GP, Kakaya GP, Paschim Khetri Dharampur GP (Part)- Bar Helacha, Ghilazari, Kaihati, Khelua, Pub Khetri Dharampur GP (Part)- Piplibari, Uttar Khetri, Dharampur GP (Part)- Kendubari, Lakhopur, <b>Pub Nalbari Dev. Block (Part)</b> - 2 Khata GP (Part)- Balikuchi, Balilecha, Barmurikona, Dhamdhama, Kardaitola, Namdanga, Pajipar, Parowa, 3 Khata GP (Part)- Guakuchi, <b>Tihu Dev. Block (Part)</b> - Makhibaha GP, Paschim Nambarbhag GP (Part)- Bhojkuchi, <b>Saru Khetri Dev. Block (Part)</b> - Uttar Pub Sarukhetri GP (Part)- Harighata, Pub Sarukhetri GP (Part)- Balipara Pathar, Khudra Amrikhowa, Bar Amrikhowa, Balipara Pam.
39	<b>Nalbari</b>	<b>Nalbari Municipal Board, Barbhag Dev. Block (Part)</b> - Upar Barbhag (4) GP (Part)-Jugurbari, <b>Barkhetri Dev. Block (Part)</b> - Khandbari Dagapara GP (Part)- Balikuchi, Ghoga GP (Part)- Ghoga, Hamlakur, Lautola, <b>Borigog Banbhag Dev. Block (Part)</b> excluding- Deharkucki GP, Datara GP (Part)- Amara, No.1 Bardhanara, Dhurkuchi, Datara, Narpara, NO.2 Bardhanara, Thanpatkuchi, <b>Madhupur Dev. Block (Part)</b> - Pub Natun Deher GP (Part)- Kachimpur, Paschim Natun Deher GP (Part)- Taumura, Dakhin Natun Deher GP (Part)- Burinagar, <b>Paschim Nalbari Dev. Block (Part)</b> - Dakhin Pakowa (4) GP (Part)- Dangardi, <b>Pub Nalbari Dev. Block (Part)</b> excluding- 2 Khata GP (Part)- Balikuchi, Balilecha, Barmurikona, Dhamdhama, Kardaitola, Namdanga, Pajipar, Parowa, 3 Khata GP

		(Part)- Guakuchi, Dakhin Bahjani GP (Part)- Makaldara, Deharkalakuchi, Kumarikata, Paschim Khatar Kalakuchi, Paschim Batahgila GP (Part)- Dhekiabari, Uttar Bahjani GP (Part)- Doukuchi.
40	<b>Tihu</b>	<b>Tihu Municipal Board, Barkhetri Dev. Block</b> (Part)- Khandbari Dagapara GP (Part) excluding- Balikuchi, Ghoga GP (Part)- Badani Akhiya, Chatemari, Puran Akhia, Joysagar Bartola GP (Part)- Batamari, Loharkatha Adabari GP (Part)- Loharkatha, Mukalmua Narayanpur GP (Part)- Adattary, Lawthari, Narayanpur, Sapkata, <b>Madhupur Dev. Block</b> (Part) excluding- Pub Natun Deher GP (Part)- Kachimpur, Paschim Natun Deher GP (Part)- Taumura, Dakhin Natun Deher GP (Part)- Burinagar, <b>Paschim Nalbari Dev. Block</b> (Part) excluding- Dakhin Khetri Dharampur GP, Kakaya GP, Paschim Khetri Dharampur GP (Part)- Bar Helacha, Ghilazari, Kaihati, Khelua, Pub Khetri Dharmapur GP (Part)- Piplibari, Uttar Khetri Dharmapur GP (Part)- Kendubari, Lakhopur, Dakhin Pakowa (4) GP (Part)- Dangardi, <b>Pub Nalbari Dev. Block</b> (Part)- Dakhin Bahjani GP (Part)- Makaldara, Deharkalakuchi, Kumarrikata, Paschim Khatar Kalakuchi, Paschim Batahgila GP (Part)- Dhekiabari, Uttar Bahjani GP (Part)- Doukuchi, <b>Tihu Dev. Block</b> (Part) excluding- Makhibaha GP, Paschim Nambarbhag GP (Part)- Bhojkuchi.
<b>11- DISTRICT-BAKSA</b>		
41	<b>Gobardhana</b>	<b>Gobardhana Dev. Block, Jalah Dev. Block</b> (Part) excluding- Golagaon VCDC, Jalagaon VCDC, Dangrigaon VCDC, Koklabari VCDC, Gadhuligaon VCDC (Part)- Gadhuligaon, Laukhata.
42	<b>Baksa (ST)</b>	<b>Mushalpur Municipal Board, Tihu Barama Dev. Block, Baksa Dev. Block, Dhamdhama Dev. Block</b> (Part)- Pakhamara VCDC, <b>Jalah Dev. Block</b> (Part)- Golagaon VCDC, Jalagaon VCDC, Dangrigaon VCDC, Koklabari VCDC, Gadhuligaon VCDC (Part)- Gadhuligaon, Laukhata.
43	<b>Tamulpur (ST)</b>	<b>Dhamdhama Dev. Block</b> (Part) excluding- Pakhamara VCDC, <b>Goreswar Dev. Block</b> (Part)- Kaurbaha VCDC (Part)- Dongpara, Gosaigaon, Khatpara, <b>Nagrijuli Dev. Block</b> (Part)- Niz Defeli VCDC, Gandhibari VCDC (Part)- Dakhinandhibari, Kachukata, Pubkachuata, Uttargandhibari, <b>Tamulpur Dev. Block</b> (Part) excluding- No.1 Tamulpur VCDC, Dwarkuchi VCDC (Part)- Chiknibari, <b>Borigog Banbhag Dev. Block</b> (Part)- Allia GP, Khatikuchi GP
44	<b>Goreswar</b>	<b>Goreswar Municipal Board, Goreswar Dev. Block</b> (Part) excluding- Kaurbaha VCDC (Part)- Dongpara, Gosaigaon, Khatpara, <b>Nagrijuli Dev. Block</b> (Part) excluding- Niz Defeli VCDC, Gandhibari VCDC (Part)- Dakhinandhibari, Kachukata, Pubkachuata, Uttargandhibari; <b>Tamulpur Dev. Block</b> (Part)- No.1 Tamulpur VCDC, Dwarkuchi, VCDC (Part)- Chiknibari.
<b>12- DISTRICT-UDALGURI</b>		
45	<b>Bhergaon</b>	<b>Bhergaon Dev. Block, Khoirabari Dev. Block.</b>
46	<b>Udalguri (ST)</b>	<b>Udalguri Municipal Board, Rowta Dev. Block</b> (Part) excluding- Rowta VCDC, Rowta Bagan VCDC, Rowta Station VCDC, Phuhurabari VCDC, Dhansiri VCDC, Ekbarari VCDC (Part)- Aminpara, Panikhaity, <b>Kalaigaon Dev. Block</b> (Part)- Jhargaon Kadamguri VCDC, <b>Udalguri Dev. Block</b> (Part) excluding- Bongaon VCDC, Bhutiachang VCDC, Khaira Jangal VCDC, Hatigarh VCDC, Panery VCDC, Ratanpur VCDC, Ghagra VCDC, Purandia VCDC, Simaluguri VCDC, Merbanghuba VCDC, Chamuapara VCDC, Murmela VCDC.
47	<b>Mazbat</b>	<b>Mazbat Dev. Block, Borsola Dev. Block, Bechimari Dev. Block</b> - Dalakati Boro Bazar VCDC, Gerua VCDC, Barjhar GP - No.1 Barjhar, No.2 Barjhar, No.1 Darrang Barjhar, No.2 Darrang Barjhar, No.3 Darrang Barjhar, Barjhar Grant, Pakoribari, <b>Dalgaon Sialmari Dev. Block</b> (Part)- Koupati VCDC, <b>Rowta Dev. Block</b> (Part)- Rowta VCDC, Rowta Bagan VCDC, Rowta Station VCDC,

		Phuhurabari VCDC, Dhansiri VCDC, Ekrabari VCDC (Part)- Aminpara, Panikhaity.
48	<b>Tangla</b>	<b>Tangla Municipal Board, Paschim Mangaldai Dev. Block, Pub Mangaldai Dev. Block, Kalaigaon Dev. Block</b> (Part) excluding-Jhargaon Kadamguri VCDC; <b>Udalguri Dev. Block</b> (Part)- Bongaon VCDC, Bhutiachang VCDC, Khaira Jangal VCDC, Hatigarh VCDC, Panery VCDC, Ratanpur VCDC, Ghagra VCDC, Purandia VCDC, Simaluguri VCDC, Merbangchuba VCDC, Chamuapara VCDC, Murmela VCDC.
<b>13- DISTRICT-DARRANG</b>		
49	<b>Sipajhar</b>	<b>Sipajhar Municipal Board, Kalaigaon Dev. Block</b> (Part)- Bhuragarh GP, Lakhimpur GP, Namkhola GP, Outala GP (Part)- Durga Gaon, Bechimari, Kamarpara Gaon, Kapilisatra, Neogpara, Tengabari GP(Part)- Choudhuripara, Dakshin Bokrajhar, Garubandha, Tengabari, Udmari Gaon, <b>Sipajhar Dev. Block</b> (Part) excluding- Debananda GP (Part)- Barachuba.
50	<b>Mangaldai</b>	<b>Mangaldai Municipal Board, Kharupetia TC, Kalaigaon Dev. Block</b> (Part) excluding- Bhuragarh GP, Lakhimpur GP, Namkhola GP, Panbari GP (Kalitapara GP), Shyamtila GP, Outala GP (Part)- Durga Gaon, Bechimari, Kamarpara Gaon, Kapilisatra, Neogpara, Tengabari GP (Part)- Choudhuripara, Dakshin Bokrajhar, Garubandha, Tengabari, Udmari Gaon, Barbagan GP (Part)- Kawadanga, Rajapukhuri GP (Part)- Rajahowli, Chamuakhat, Rajapukhuri Habi, Bherbherijhar, <b>Pachim Mangaldai Dev. Block</b> (Part) excluding- Rowmari GP (Part)- No.1 Borolakhaiti, No.2 Borolakhaiti, No.3 Borolakhaiti, <b>Pub Mangaldai Dev. Block</b> (Part)- Abhaipukhuri GP, Bandia GP, Mowamari GP, Ondolajhar GP, Balabari GP (Part)- Niz Shyamabari, Chaulkhowa GP (Part)- No.1 Chaulkhowa, No.2 Chaulkhowa, Dhula GP (Part)- Garapari Nispi, No.1 Magurmari, No.2 Magurmari, Paniakhat, Khataniapara GP (Part)- Karmipara, No.2 Majgaon, Ojhagaon GP (Part)- Islampur, Keotchuba, No.2 Kharupetia (NC), Ojhagaon, Pub-Chuba, Puthimari GP (Part)- Algachar, <b>Sipajhar Dev. Block</b> (Part)- Debananda GP (Part)- Barachuba.
51	<b>Dalgaon</b>	<b>Bechimari Dev. Block, Dalgaon- Sialmari Dev. Block, Kalaigaon Dev. Block</b> (Part)- Panbari GP (Kalitapara GP), Shyamtila GP, Barbagan GP (Part)- Kawadanga, Rajapukhuri GP (Part)- Rajahowli, Chamuakhat, Rajapukhuri Habi, Bherbherijhar, <b>Pachim Mangaldai Dev. Block</b> (Part)- Rowmari GP (Part)- No.1 Borolakhaiti, No.2 Borolakhaiti, No.3 Borolakhaiti, <b>Pub Mangaldai Dev. Block</b> (Part) excluding- Abhaipukhuri GP, Bandia GP, Mowamari GP, Ondolajhar GP, Balabari GP (Part)- Niz Shyamabari, Chaulkhowa GP (Part)- No.1 Chaulkhowa, No.2 Chaulkhowa, Dhula GP (Part)- Garapari Nispi, No.1 Magurmari, No.2 Magurmari, Paniakhat, Khataniapara GP (Part)- Karmipara, No.2 Majgaon, Ojhagaon GP (Part)- Islampur, Keotchuba, No.2 Kharupetia (NC), Ojhagaon, Pub-Chuba, Puthimari GP (Part)- Algachar.
<b>14- DISTRICT-MORIGAON</b>		
52	<b>Jagiroad (SC)</b>	<b>Bhurbandha Dev. Block</b> (Part)- Ajarbari GP, Baghara GP (Part)- Bagharagaon, Silsako, Bakarichapari, Baghara Pathar, Gunamora No.1, Gunamora No.2, Jerangagaon, Dighalbori GP (Part)- Bakharbori, Bowalguri, Chutiakhal, Da-Chikabori, Dhekiphalabori, Balipathar, Udari, Barunguri, Patkumoi, Manipur GP (Part)- Basnaghat, Manipur No.1, Bormanipur, Ulubari, Oujarigaon, Katalamara, Bahakajari Pathar, Pakamura, Jarbori, Solmari GP (Part)- Dihuki Chamaka, Solmari, Solmari Mikirgaon, Konwargaon GP (Part)- Saruduani, <b>Mayong Dev. Block</b> (Part) excluding- Lehpali GP, Gagalmari GP, Telehi GP (Part)- Naramari-1, Naramari-2, Ahatguri GP (Part)- Mikirgaon, Gagalmari Achigarh GP (Part)- Gagalmari Achigarh, Garaimari, Nandinibori, Garmari GP (Part)- Kopoujari, Belorbori, Kacharijan, Ghagua GP (Part)- Karatipam, <b>Chanderpur Dev. Block</b> (Part)- Pachim Mayaong GP (Part)- Kajali Chouki, Gobardhan Grant, Hatibagara, Ghoramarajan Pam, Dhepujijan Pam, Mikirpam, Ghobhali, Kamarpur Pahar, Kamarpurgaon, No.1 Dhankhunda, No.2 Dhankhunda, Dhepuji Pathar.
53	<b>Laharighat</b>	<b>Moirabari Dev. Block, Bhurbandha Dev. Block</b> (Part)- Rangadaria GP (Part)- Rangadaria, Borigaon, Tumukabori, Dighalipathar, Chataribori, Tarabori GP (Part)-

		Kalikajari, <b>Mayong Dev. Block</b> (Part)- Lehpali GP, Gagalmari GP (Part)- Gagalmari No.1, Gagalmari No.2, Khatarbori Mikirgaon, Merorhabi, Kacharigaon, Borkurani, Gagalmari Achigarh GP (Part)- Gagalmari Achigarh, Garaimari, Nandinibori, Garmari GP(Part)- Kopoujari, Belorbori, Kacharijan, Ghagua GP (Part)- Karatipam, <b>Dolonghat Dev. Block</b> (Part)- Chabukdhara GP (Part)- Paraliguri, Khalapia, <b>Batadroba Dev. Block</b> (Part)- Silpukhuri GP, <b>Kapili Dev. Block</b> (Part)- Kalmaubari GP, Charaibahi GP (Part)- Ghorapak Pathari, Jaluguti GP (Part)- Lochanabori, Majorbori, Mikirgaon GP (Part)- Rahdhala, Boramara pathar, <b>Laharighat Dev. Block</b> (Part) excluding- Laubhurunga GP, Niz-Gerua GP, Niz-Chaharia GP, Kushtoli GP (Part)- Barangani Pathar, Garapar, Pukarkata, Kamarbori, Hariabeel, Salsingabori, Kanfalatup, Geruabil, Baralimari GP (Part)- Borpathar -1, Borpathar -2, Hindu Japari, Japari, Taptala, Rowmari, Banmuri, Darangigaon, Bhuragaon GP (Part)- Bhuragaon Town, Bordubatup GP (Part)- Borduvatup, Sonduvatup, Barukati, Dhupguri GP (Part)- Dhupguri, Jengarbori, Batabori, Hoibargaon GP (Part)- Kubetari, Boralimari beel, Pakariguri, Merbeel habi, Merbeel, Joribor GP (Part)- Bhakuamari, Bhakuamari pam, Besamari duba, Auguri pam, Borchala GP (Part)- Borchala-1, Pavakati GP (Part)- Pavakati, Dighaliati.
54	<b>Morigaon</b>	<b>Morigaon Municipality, Bhurbandha Dev. Block</b> (Part) excluding- Ajarbari GP, Baghara GP (Part)- Baghara Gaon, Silsako, Bakarichapari, Baghara pathar, Gunamora No.1, Gunamora No.2, Jerangagaon, Dighalbori GP (Part)- Bakharbori, Bowalguri, Chutiakhal, Da-Chikabori, Dhekiphalabori, Balipathar, Udari, Barunguri, Patkumoi, Manipur GP (Part)- Basnaghat, Manipur No.1, Bormanipur, Ulubari, Oujarigaon, Katalamara, Bahakajari pathar, Pakamura, Jarbori, Solmari GP (Part)- Dihuki chamaka, Solmari, Solmari Mikirgaon, Konwargaon GP (Part)- Saruduani, Rangadaria GP (Part)- Rangadaria, Borigaon, Tumukabori, Dighalipathar, Chataribori, Tarabori GP (Part)- Kalikajari, <b>Mayong Dev. Block</b> (Part)- Gagalmari GP (Part)- Bahakajari, Telehi GP (Part)- Naramari-1, Naramari-2, Ahatguri GP (Part)- Mikirgaon, <b>Dolonghat Dev. Block</b> (Part) excluding- Chabukdhara GP (Part)- Paraliguri, Khalapia, <b>Kapili Dev. Block</b> (Part) excluding- Kalmaubari GP, Charaibahi GP (Part)- Ghorapak Pathari, Jaluguti GP (Part)- Lochanabori, Majorbori, Mikirgaon GP (Part)- Rahdhala, Boramara pathar, <b>Laharighat Dev. Block</b> (Part)- Laubhurunga GP, Niz-Gerua GP, Niz-Chaharia GP, Kushtoli GP (Part)- Barangani Pathar, Garapar, Pukarkata, Kamarbori, Hariabeel, Salsingabori, Kanfalatup, Geruabil, Baralimari GP (Part)- Borpathar -1, Borpathar -2, Hindu Japari, Japari, Taptala, Rowmari, Banmuri, Darangigaon, Bhuragaon GP (Part)- Bhuragaon Town, Bordubatup GP (Part)- Borduvatup, Sonduvatup, Barukati, Dhupguri GP (Part)- Dhupguri, Jengarbori, Batabori, Hoibargaon GP (Part)- Kubetari, Boralimari beel, Pakariguri, Merbeel habi, Merbeel, Joribor GP (Part)- Bhakuamari, Bhakuamari pam, Besamari duba, Auguri pam, Borchala GP (Part)- Borchala - 1, Pavakati GP (Part)- Pavakati, Dighaliati.
<b>15- DISTRICT-NAGAON</b>		
55	<b>Batadraba</b>	<b>Dhing T.C., Moirabari PT. Dev. Block, Batadraba Dev. Block</b> (Part) excluding- Batadraba GP (Part)- Batadraba Barhisa, Batadraba Saruhia, Bhomoraguri GP (Part)- Bhumura Guri, <b>Juria Dev. Block</b> (Part)- Bolikatia GP, Jaramari Langia GP, Jengani Koladuba GP, Patiachapari Rowmari GP, Sonaibera Simaluati GP (Part)- Sunai Bera Gaon, Keri-Meri.
56	<b>Rupahihat</b>	<b>Kaliabor Dev. Block</b> (Part)- Uttar Paschim Pubthoria GP (Part)- Bhakuwamari, Garaimari, <b>Lawkhowa Dev. Block</b> (Part)- Bhurbandha GP (Part)- Bogamukh No.7, Bogamukh No.6, Bogamukh No.5, Bogamukh No.4, Bogamukh No.3, Bogamukh No.2, Bogamukh No.1, Bhurbandha No.1, Bhurbandha No.3, Salpara GP (Part)- Pachim Salpara, Salpara FV, <b>Pachim Kaliabor Dev. Block</b> (Part)- Barghuli GP (Part)- Borghuli No.2, Borghuli No.3, Borghuli No.1, <b>Dolonghat Dev. Block</b> (Part)- Hatijujua GP, <b>Juria Dev. Block</b> (Part) excluding- Bolikatia GP, Jaramari Langia GP, Jengani Koladuba GP, Patiachapari Rowmari GP, Sonaibera Simaluati GP (Part)- Sunai Bera Gaon, Keri-Meri, <b>Khagarijan Dev. Block</b> (Part)- Bhakatgaon GP, Borbheti GP, Kendu Guri GP (Part)- Kendu Guri, Kachamari GP (Part)- Takowbari, <b>Rupahihat Dev. Block</b> (Part), Hathi Para GP (Part)-Hathi Para (Pathipara).

57	<b>Kaliabor</b>	<b>Bajiagaon Dev. Block</b> (Part)- Kuhumtoli GP, Amlokhi GP, Mowamari GP (Part)- Garumara No.1, Majuli, Garumara No.2, Rangagora GP (Part)- Chokitup, Gotonga, <b>Kaliabor Dev. Block</b> (Part) excluding- Uttar Paschim Pubthoria GP (Part)- Bhakuwamari, Garaimari, <b>Lawkhowa Dev. Block</b> (Part) excluding- Mahguri GP, Bhatiakhali GP, Kawaimari GP, Singimari GP, Bhurbandha GP (Part)- Bogamukh No.7, Bogamukh No.6, Bogamukh No.5, Bogamukh No.4, Bogamukh No.3, Bogamukh No.2, Bogamukh No.1, Bhurbandha No.1, Bhurbandha No.3, Salpara GP (Part)- Pachim Salpara, Salpara FV, Karoiguir, Kathpara GP (Part)- Pachim Larimukh, Kathpara, Lawkhowa GP (Part)- Barunguri, Ambagan GP (Part)- Uttar Potakalang, Dakhin Potakolong, <b>Pachim Kaliabor Dev. Block</b> (Part) excluding- Kathalguri GP (Part) excluding- Simona Bosti No.1, Barghuli GP (Part)- Borghuli No.2, Borghuli No.3, Borghuli No.1, <b>Raha Dev. Block</b> (Part)- Hatbor GP (Part)- Borpeta Habi.
58	<b>Samaguri</b>	<b>Bajiagaon Dev. Block</b> (Part)- Bajiagaon GP, Kanuamari GP, Khatowal GP (Part)- Gerua Mukh, Gerua Gaon, Mowamari GP (Part)- Tekeli Pota, Paghali, Mowamari, <b>Khagarijan Dev Block</b> (Part)- Herapati GP, Lawgaon GP, Dipahalu GP (Part)- Dipahalu, Kenduguri GP (Part)- Rupahi Gaon, Rangagarahuj GP (Part)- Katimari Grant, <b>Lawkhowa Dev. Block</b> (Part)- Bhatiakhali GP, Kawaimari GP, Singimari GP, Mahguri GP, Kathpara GP (Part)- Pachim Larimukh, Kathpara, Lawkhowa GP (Part)- Barunguri, Salpara GP (Part)- Karoiguir, Ambagan GP (Part)- Uttar Potakalang, Dakhin Potakolong, <b>Rupahihat Dev. Block</b> (Part) excluding- Gereki GP (Part)- Latabowa, Kumar Gaon, Gatanga GP (Part)- Gatanga, Halowa Gaon, Hathi Para GP (Part)- Hathi Para (Pathipara).
59	<b>Barhampur</b>	<b>Kampur T.C, Bajiagaon Dev. Block</b> (Part) excluding- Kuhumtoli GP, Amlokhi GP, Mowamari GP, Bajiagaon GP, Kanuamari GP, Rangagora GP (Part)- Chokitup, Gotonga, Khatowal GP (Part)- Gerua Mukh, Gerua Gaon, <b>Barhampur Dev. Block</b> (Part) excluding- Katanigaon GP, Uriagaon GP, Sutargaon GP (Part)- Dewri Gaon, Birahi Gaon, Barhampur GP (Part)- Maz Putani, Niz-Gumutha Gaon, <b>Binakandi Dev. Block</b> (Part)- Baliram GP, Jamunamukh GP, Na-Gayapam GP, Akashiganaga GP (Part)- Dikhorumukh (Dekharumukh), Tapatjuri, Parakhowa, Urdha Gaon, Bheroni, Ganga Dhisha FV, Changmaji GP (Part)- Changmaji Mikir Gaon, Sarlock GP (Part)- Patidoiya, Sutargaon GP (Part)- Mikirati Hawgaon, Bheloguri GP (Part)- Block No-48, Sarupather, Bheloguri, Bheloguri Pather, <b>Jugijan Dev. Block</b> (Part)- Barafuti GP (Part)- Ahumpura, Baliram Pathar (Baliram), Brajapur, Barafuti, <b>Kathiatoli Dev. Block</b> (Part) excluding- Bakulguri GP, Barpathar GP, Longjap GP, Gerjai Pam GP, Madhapara GP, Singimari GP, Juripar GP, Garukhunda GP (Part)- Chira Pathar, Debnarikali GP (Part)- Bundura, Dab Narikali, Baga Gorai Mari, Kachuwa GP (Part)- Rangalu Basti (Ranglu Basti), Niz Kampur GP (Part)- Kalai Khowa, Darangi Gaon, Bhaluka Guri, Kekuribari, <b>Pachim Kaliabor Dev. Block</b> (Part)- Kathalguri GP (Part) excluding- Simona Bosti No.1, <b>Pakhimoria Dev. Block</b> (Part)-Pakhimoria GP (Part)- Alapia Bebejia, Nonoi-Namkuri, Bhelai Gaon, <b>Rupahihat Dev. Block</b> (Part)- Gereki GP (Part)- Latabowa, Kumar Gaon.
60	<b>Nagaon</b>	<b>Nagaon Municipal Board, Barhampur Dev. Block</b> (Part)- Katanigaon GP, Uriagaon GP, Sutargaon GP (Part)- Dewri Gaon, Birahi Gaon, Barhampur GP (Part)- Maz Putani, Niz-Gumutha Gaon, <b>Batadraba Dev. Block</b> (Part)- Batadraba GP (Part)- Batadraba Barhisa, Batadraba Saruhia, Bhomoraguri GP (Part)- Bhumura Guri, <b>Dolongghat Dev. Block</b> (Part)- Aibheti GP, Maj Jojori GP, Raidongia GP, Niz Hatichung (Part)- Phulaniati, Darangial, <b>Khagarijan Dev Block</b> (Part) excluding- Bebejia Demow Bangthai GP, Bhakatgaon GP, Borbheti GP, Herapati GP, Lawgaon GP, Kendu Guri GP, Kachamari GP (Part)- Pukhuri Par, Takowbari, Dipahalu GP (Part)- Dipahalu, Rangagarahuj GP (Part)- Katimari Grant, <b>Pakhimoria Dev. Block</b> (Part) excluding- Dakhinpat GP, Dewdhar GP, Tulsi Dewri GP, Pakhimoria GP (Part)- Alapia Bebejia, Nonoi-Namkuri, Bhelai Gaon, Uzara Gaon (Uzra Gaon), Jalah Gaon, Bali Choria Bil (Balinaria Bil), Bhutaipathari GP (Part)- Siale Khowa, Dakarghat GP (Part)- Kumartup (Kamartup), Jarani, Na-Bebejia, <b>Rupahihat Dev. Block</b> (Part)- Gatanga GP (Part)- Gatanga, Halowa Gaon.

61	<b>Raha (SC)</b>	<b>Raha Municipal board, Kapili Dev. Block, Raha Dev. Block</b> (Part) excluding- Hatbor GP (Part)- Borpeta Habi, <b>Kathiatoli Dev. Block</b> (Part)- Gerjai Pam GP, Madhapara GP, Debnarikali GP (Part)- Bundura, Dab Narikali, Baga Gorai Mari, Juripar GP (Part)- Juripar, Kachuwa GP(Part)- Rangalu Basti (Ranglu Basti), Niz Kampung GP (Part)- Kalai Khowa, Darangi Gaon, Bhaluka Guri, Kekuribari, Singimari GP (Part)- Chitalmari, Leprosi Colony, Jungthung No.1 (Jungthung), <b>Dolongghat Dev. Block</b> (Part) excluding- Aibheti GP, Maj Jojori GP, Hatijujua GP, Raidongia GP, Niz Hatichung GP (Part)- Phulaniati, Darangial, <b>Khagarijan Dev Block</b> (Part)- Bebejia Demow Bangthai GP, Kachamari GP (Part)- Pukhuri Par, Pakhimoria Dev. Block (Part)- Dakhinpat GP, Dewdhar GP, Tulsi Dewri GP, Pakhimoria GP (Part)- Uzara Gaon (Uzra Gaon), Jalah Gaon, Bali Choria Bil (Balinaria Bil), Bhutaipathari GP (Part)- Siale Khowa, Dakarghat GP (Part)- Kumartup (Kamartup), Jarani, Na-Bebejia.
62	<b>Binnakandi</b>	<b>Doboka T.C, Jugijan Dev. Block</b> (Part)- Ashinagar GP, Gopal Nagar GP, Hindu Block GP, Islam Nagar GP, Barafuti GP (Part)- Jugijan, Pub Jugijan, Fakali, Borpukhuri GP (Part)- Rajapukhuri, Danki Pathar, Kandulimari GP (Part)- Kandulimari, Mahpara, Dobokanala, Amlipukhuri Gaon, Amlipukhuri Reserve, <b>Binnakandi Dev. Block</b> (Part) excluding- Baliram GP, Jamunamukh GP, Na-Gayapam GP, Akashiganaga GP(Part)- Dikhorumukh (Dekharumukh), Tapatjuri, Parakhowa, Urdha Gaon, Bheroni, Ganga Dhisha FV, Changmaji GP(Part)- Changmaji Mikir Gaon, Sarlock GP (Part)- Patidoiya, Sutargaon GP (Part)- Mikirati Hawgaon, Bheloguri GP (Part)- Block No-48, Sarupather, Bheloguri, Bheloguri Pather, Forest (Part)- Dighaljar (Dighaljarani) (Doboka Dighaljarani FV), <b>Lumding Dev. Block</b> (Part)- Kaki Tangia GP (Part)- Village No.7 Block No.1, F.T.V.No.1(Kakitangia FV No.1), F.T.V.No.2(Kakitangia No.2), <b>Udali Dev. Block</b> (Part)- Purana Kaki GP (Part)- Lalung Gaon N.C, Ramnagar FV, Tapan Pur (Kaki Tapan Pur FV).
63	<b>Hojai</b>	<b>Hojai Municipal Board, Kathiatoli Dev. Block</b> (Part)- Bakulguri GP, Barpathar GP, Longjap GP, Garukhunda GP (Part)- Chira Pathar, Juripar GP (Part)- Makhhan Basti, Barpani Bagan, Pandit Ghat, Dhan Chala, Singimari GP (Part)- Kamarpha No.1 (Kamarpho No.1), Kamarpha No.2, Jungthung No.2 (Jungthung), Uttar Ameri, Singi Mari, Dakhin Ameri, Raja Pahar No.1, Raja Pahar No.2, Dakhin Jar Bagan, <b>Dhalpukhuri Dev. Block</b> (Part)- Farmarpar GP, Laskarpathar GP, Kumurakata GP, Nandapur GP, Singaribasti GP, Milikbosti GP, Baluhandar GP (Part)- Tentuli, Panchali No.1 (Panchali), Bhalukmari GP (Part)- Sankar Basti, Pam Gaon, Jura Pukhuri, Ita Gaon, Bordolong GP (Part)- Manduli, Kharikhana Gaon, Bordolong, Dhalpukhuri GP (Part)- Lankajan, Itakhola, Dakhin Jamuhandal, Bhimarali, Jorang Pather, <b>Jugijan Dev. Block</b> (Part) excluding- Ashinagar GP, Gopal Nagar GP, Hindu Block GP, Islam Nagar GP, Barafuti GP, Borpukhuri GP (Part)- Rajapukhuri, Danki Pathar, Kandulimari GP (Part)- Kandulimari, Mahpara, Dobokanala, Amlipukhuri Gaon, Amlipukhuri Reserve, <b>Udali Dev. Block</b> (Part)- Kandura Buragaon GP, 1 No. Kaki GP, Ranipukhuri GP (Part)- Ram Nagar No.1, Jay Sagar.
64	<b>Lumding</b>	<b>Lumding Municipal Board, Lumding Rly. Colony C.T, Lanka T.C, Dhalpukhuri Dev. Block</b> (Part) excluding- Farmarpar GP, Laskarpathar GP, Kumurakata GP, Nandapur GP, Singaribasti GP, Milikbosti GP, Baluhandar GP(Part)- Tentuli, Panchali No.1 (Panchali), Bhalukmari GP (Part)- Sankar Basti, Pam Gaon, Jura Pukhuri, Ita Gaon, Bordolong GP (Part)- Manduli, Kharikhana Gaon, Bordolong, Dhalpukhuri GP (Part)- Lankajan, Itakhola, Dakhin Jamuhandal, Bhimarali, Jorang Pather, <b>Lumding Dev. Block</b> (Part) excluding- Kaki Tangia GP (Part)- Village No.7 Block No.1, F.T.V.No.1(Kakitangia F.V.No.1), F.T.V.No.2 (Kakitangia No.2), <b>Udali Dev. Block</b> (Part) excluding- Kandura Buragaon GP, 1 No. Kaki GP, Ranipukhuri GP (Part)- Ram Nagar No.1, Jay Sagar, Purana Kaki GP (Part)- Lalung Gaon N.C, Ramnagar F.V, Tapan Pur (Kaki Tapan Pur F.V).
<b>16- DISTRICT-SONITPUR</b>		
65	<b>Dhekiajuli</b>	<b>Dhekiajuli Municipal Board, Barchalla Dev. Block</b> (Part) excluding- Borbhagia Belsiri GP (Part)- No.2 Bochasimalu, Orang Protected Forest Area, Marisali Tapu, Sani Tapu, Kania Tapu, Majuli Sar, Dakhin Singri GP (Part)- No.1 Bochasimalu,

		Gupteswar GP (Part)- No.4 Singri Bagan, No.6 Singri Bagan, Ramdas Tapu, Natun Sirajuli GP (Part)- Nam Bagari Bari, Pirakata GP (Part)- No.1 Pirakata Bangali, Pirakata, No.1 Singari Bagan, Pirakata Kachari, No.5 Singari Bagan, No.2 Singari Bagan, No.3 Singari Bagan, Benchimari, Sirajuli GP (Part)- Keheru Khanda Pather, <b>Dhekiajuli Dev. Block</b> (Part)- Amiyapur GP, Bhotpara GP, Chenimari GP, Mazrowmari GP, Mizibari GP, Raikashmari GP, Sopai GP, Batasipur GP (Part)- Madhupur Ban, Batachipur, No.1 Dibru Darrang, No.2 Dibrudarang Bagan, Chamaguri Tea Estate, Chari Duar Forest Prtd. Area, Garubandha GP (Part)- Akabil, Jiagabharu GP (Part)- Balisuti Bangali, Missamari GP (Part)- Balisuti Jarani, Naga Pathar, Panbari GP (Part)- Gorjuli, No.3 Panbari Bagan, No.2 Panbari Bagan, No.1 Panbari Bagan, <b>Balipara Dev. Block</b> (Part)- Gormora GP (Part)- Urohiloga Ban Gaon, Kachari Gaon Pambasti, Gamari Loga, Bogibil, Sijuguri Gajan Juri, Borbil Mariani, Pub Barbil, Joy Pur, Singi Mari, Gergua Juli No. 3, Sourang Juli, Soranloga, Pachim Kakjuli No 1 & 2, Dahlakar, Kaubari, Dangapara (A & B), Laimendara, Pachim Mansiri, Pachim Mansiri Sonapur, Pachim Kailajuli No 2, Pubmansiri, Dopdopi Rangpur (A), Lal- Barahi, Lal- Barahi No. 1, Dopdopi, Kailajuli No 1, Ganeshpur No 4, Milan Pur, Gergua Juli No. 5, Tarabil No. 3, Betbari No. 3, New Gaon, Balapara (A) No. 1, Bata Bari No. 1, Rupsjuli, Tarabil No.1, Azar Bar.
66	<b>Barchalla</b>	<b>Rangapara Dev. Block</b> (Part)- Sonajuli GP (Part)- No.1 Tarajuli TE, No.2 Tarajuli, No. 1 Dhendai TE, <b>Barchalla Dev. Block</b> (Part)- Borbhagia Belsiri GP (Part)- No.2 Bochasimalu, Orang Protected Forest Area, Marisali Tapu, Sani Tapu, Kania Tapu, Majuli Sar, Dakhin Singri GP (Part)- No.1 Bochasimalu, Gupteswar GP (Part)- No.4 Singri Bagan, No.6 Singri Bagan, Ramdas Tapu, Natun Sirajuli GP (Part)- Nam Bagari Bari, Pirakata GP (Part)- No.1 Pirakata Bangali, Pirakata, No.1 Singari Bagan, Pirakata Kachari, No.5 Singari Bagan, No.2 Singari Bagan, No.3 Singari Bagan, Benchimari, Sirajuli GP (Part)- Keheru Khanda Pather, <b>Bihaguri Dev. Block</b> (Part) excluding- Bahbari GP (Part)- No. 1 Rupajuli T.E, No. 2 Rupajuli T.E, No. 3 Rupajuli T.E, <b>Dhekiajuli Dev. Block</b> (Part) excluding- Amiyapur GP, Bhotpara GP, Chenimari GP, Mazrowmari GP, Mizibari GP, Raikashmari GP, Sopai GP, Batasipur GP (Part)- Madhupur Ban, Batachipur, No.1 Dibru Darrang, No.2 Dibrudarang Bagan, Chamaguri Tea Estate, Chari Duar Forest Prtd. Area, Garubandha GP (Part)- Akabil, Jiagabharu GP (Part)- Balisuti Bangali, Missamari GP (Part)- Balisuti Jarani, Naga Pathar, Panbari GP (Part)- Gorjuli, No.3 Panbari Bagan, No.2 Panbari Bagan, No.1 Panbari Bagan.
67	<b>Tezpur</b>	<b>Tezpur Municipal Board, Balipara Dev. Block</b> (Part)- Balipukhuri GP, Dekargaon GP, Na-Pam GP, Bindukuri GP (Part)- Saru Pakhijhar, Kenduguri, Barpakhia Jhar, Khola Gutti Kachari Gaon, Saikia Chuburi Teleria, Saikia Chuburi Barjhar, Uhanipathar, Dekachuburi, Halleswar GP (Part)- Rengani Jhar, Goroi Mari Borpukhuri, Betani Jhar, Niz-Haleswar, Salani Gaon, <b>Gabharu Dev. Block</b> (Part) excluding- Panchmile GP, Bhomoraguri GP (Part)- Bhoikhowa Chapari, Chatai Chapari Gaon, Rajgarh GP (Part)- Karaiani Bangali Gaon, Jorgarh, No.4 Siruani, Raj Bharal.
68	<b>Rangapara</b>	<b>Rangapara Municipal Board, Rangapara Dev. Block</b> (Part) excluding- Sonajuli GP (Part)- No.1 Tarajuli TE, No.2 Tarajuli, No. 1 Dhendai TE, <b>Bihaguri Dev. Block</b> (Part)- Bahbari GP (Part)- No. 1 Rupajuli T.E, No. 2 Rupajuli T.E, No. 3 Rupajuli T.E, <b>Balipara Dev. Block</b> (Part) excluding- Lokra GP, Bhalukmari GP, Balipukhuri GP, Dekargaon GP, Na-Pam GP, Gormora GP (Part)- Urohiloga Ban Gaon, Kachari Gaon Pambasti, Gamari Loga, Bogibil, Sijuguri Gajan Juri, Borbil Mariani, Pub Barbil, Joy Pur, Singi Mari, Gergua Juli No. 3, Sourang Juli, Soranloga, Pachim Kakjuli No 1 & 2, Dahlakar, Kaubari, Dangapara (A & B), Laimendara, Pachim Mansiri, Pachim Mansiri Sonapur, Pachim Kailajuli No 2, Pubmansiri, Dopdopi Rangpur (A), Lal- Barahi, Lal- Barahi No. 1, Dopdopi, Kailajuli No 1, Ganeshpur No 4, Milan Pur, Gergua Juli No. 5, Tarabil No. 3, Betbari No. 3, New Gaon, Balapara (A) No. 1, Bata Bari No. 1, Rupsjuli, Tarabil No.1, Azar Bar, Amloga Pathar, Dakhin Rangagora, Gor Mara Gaon, Jogi Bosti, Kalabil No. 1, Kalabil No. 2, Kalabil No. 3, Kalabil No. 4, Kalabil No. 5, Molan Gaon No.12, Nalghagari, Rongagora F.V, Balipara GP (Part)- Bokagaon, Chamdhara GP (Part)- Bihia Gaon, Chamdhara, Korokani, Chariduar GP (Part)

		excluding- Pub Ronga Gora, Phulaguri Kachari No. 2, Phulaguri Kachari No. 1, Tara Bari (A), Udmari GP (Part)- Bhubola Gaon Bangali, Ouhola Gaon, Bhubola Gaon, Ara Gaon, Udmari Gaon (2), Dighali Gaon, Bindukuri GP (Part)- Saru Pakhijhar, Kenduguri, Barpakhia Jhar, Khola Gutu Kachari Gaon, Saikia Chuburi Teleria, Saikia Chuburi Barjhar, Uhanipathar, Dekachuburi, Halleswar GP (Part)- Rengani Jhar, Goroi Mari Borpukehuri, Betani Jhar, Niz-Haleswar, Salani Gaon, Chiloni GP (Part)- Buragaon No. 1.
69	<b>Sootea</b>	<b>Jamuguri Municipal Board, Naduar Dev. Block, Sootea Dev. Block</b> (Part) excluding- No. 1 Sootea GP, No.4 Sootea GP, No. 5. Sootea GP, No. 6 Sootea GP, No. 2 Sootea GP (Part)- Niz-Gorpal, No 2 Gorpal, No 1 Gorpal, No. 3 Sootea GP (Part)- Dakhin Dol, Malar Gaon (Metera), Pub-Nagsankar GP (Part)- No. 1 Chenga Mari, No 1 Diplonga, No 2 Diplonga, No 3 Diplonga, Hokajan, F.S 14/9 Diplonga, F.S 15/7 Diplonga, F.S 33/3 Diplonga, No 1 Tangia, Ban Gaon (Bir Gaon), No 3 Tangia, Dakhin Nagsankar GP (Part)- Nagsankar Gaon, Chamar Doloni, Boka Bil, Batia Roka, No 2 Gosain Chapori, No 1 Gosain Chapori, Uttar Nagsankar GP (Part)- Nlr 63/116 M.C Bagicha, Nlr 97/148 M.C Bagicha, Sarai Jania, <b>Balipara Dev. Block</b> (Part)- Bhalukmari GP, Lokra GP, Balipara GP (Part)- Bokagaon, Chamdhara GP (Part)- Bihia Gaon, Chamdhara, Korokani, Chiloni GP (Part)- Buragaon No. 1, Chariduar GP (Part)- Amloga No.1, Amloga No.2, Chengeli Mari Pathar, Bakola Pathar, Chengeli Mari Gaon, Bakola Gaon, Phuloguri Garo Gaon, Chari Duar Gaon, Phuluguri Nishi Gaon, Chengelimari R.F, Ameloga No.2 F.V, Gormora GP (Part)- Amloga Pathar, Dakhin Rangagora, Gor Mara Gaon, Jogi Bosti, Kalabil No. 1, Kalabil No. 2, Kalabil No. 3, Kalabil No. 4, Kalabil No. 5, Molan Gaon No.12, Nalghagari, Rongagora F.V, Udmari GP (Part)- Bhubola, Gaon Bangali, Ouhola Gaon, Bhubola Gaon, Ara Gaon, Udmari Gaon (2), Dighali Gaon, <b>Gabharu Dev. Block</b> (Part)- Panchmile GP, Bhomoraguri GP (Part)- Bhoikhowa Chapari, Chatai Chapari Gaon, Rajgarh GP (Part)- Karaiani Bangali Gaon, Jorgarh, No.4 Siruani, Raj Bharal.
70	<b>Biswanath</b>	<b>Biswanath Municipal Board, Sootea Municipal Board, Sakomotha Dev. Block, Biswanath Dev. Block</b> (Part) excluding- Biswanath GP (Part)- No.1 Bholakata, Burigang GP (Part)- Bali Pukhuri, Sila Mari, Goghali Bhanga, <b>Sootea Dev. Block</b> (Part)- No. 1 Sootea GP, No.4 Sootea GP, No. 5. Sootea GP, No. 6 Sootea GP, No. 2 Sootea GP (Part)- Niz-Gorpal, No 2 Gorpal, No 1 Gorpal, No. 3 Sootea GP (Part)- Dakhin Dol, Malar Gaon (Metera), Pub-Nagsankar GP (Part)- No. 1 Chenga Mari, No 1 Diplonga, No 2 Diplonga, No 3 Diplonga, Hokajan, F.S 14/9 Diplonga, F.S 15/7 Diplonga, F.S 33/3 Diplonga, No 1 Tangia, Ban Gaon (Bir Gaon), No 3 Tangia, Dakhin Nagsankar GP (Part)- Nagsankar Gaon, Chamar Doloni, Boka Bil, Batia Roka, No 2 Gosain Chapori, No 1 Gosain Chapori, Uttar Nagsankar GP (Part)- Nlr 63/116 M.C Bagicha, Nlr 97/148 M.C Bagicha, Sarai Jania.
71	<b>Behali (SC)</b>	<b>Gohpur MB</b> (Part)- Ward No.6, Ward No.7, <b>Behali Dev. Block, Baghmora Dev. Block, Biswanath Dev. Block</b> (Part)- Biswanath GP (Part)- No.1 Bholakata, Burigang GP (Part)- Bali Pukhuri, Sila Mari, Goghali Bhanga, <b>Chaiduar Dev. Block</b> (Part)- Karibil GP, Kekurijan GP, Nalanibari GP, Balijan GP, Jalukbari GP (Part)- Balijan Bongaon, Balijan (NC) Forest village, Amjaroni GP (Part)- Brahmajan T.E. 409/752 (1st Part), Duffalagarh T.E. 338/378 (5th Part), Balijan Mazdur, Takowbari GP (Part) excluding- Baligaon, <b>Pub-Chaiduar Dev. Block</b> (Part)- Gopalpur GP (Part)- Haldibari, N.C. Rangajan, Rangajan, Sonapur GP (Part)- Anandapur, Bali Gaon, Jamuguri, Kukurjan, Barpukehuri, Kherani, Kheranibari, Nareng Guri, Satrang, Uttar Kalabari GP (Part)- No.1 Gomari Guri, No.2 Ikarabari, No.1 Ikarabari, Palleng Bari, No.2 Gojen Pathar, No.2 Nacher Bari, Santipur, Polisomanimishing (Bejiamukh).
72	<b>Gohpur</b>	<b>Gohpur Municipal Board</b> (Part) excluding- Ward No.6, Ward No.7, <b>Chaiduar Dev. Block</b> (Part) excluding- Karibil GP, Kekurijan GP, Nalanibari GP, Balijan GP Jalukbari GP (Part)- Balijan Bongaon, Balijan (NC) Forest village, Amjaroni GP (Part)- Brahmajan T.E. 409/752 (1st Part), Duffalagarh T.E. 338/378 (5th Part), Balijan Mazdur, Takowbari GP (Part) excluding- Baligaon, <b>Pub-Chaiduar Dev. Block</b> (Part) excluding- Gopalpur GP (Part)- Haldibari, N.C. Rangajan, Rangajan,

		Sonapur GP (Part)- Anandapur, Bali Gaon, Jamuguri, Kukurjan, Barpukhuri, Kherani, Kheranibari, Nareng Guri, Satrang, Uttar Kalabari GP (Part)- No.1 Gomari Guri, No.2 Ikarabari, No.1 Ikarabari, Palleng Bari, No.2 Gojen Pathar, No.2 Nacher Bari, Santipur, Polisomanimishing (Bejiamukh).
<b>17- DISTRICT-LAKHIMPUR</b>		
73	<b>Bihpuria</b>	<b>Bihpuria Municipal Board, Narayanpur Municipal Board, Bihpuria Dev. Block</b> (Part)- Badati Jamaguri GP, Bihpuria GP, Bahghora Dhunaguri GP (Part)- Dahgharia Block N.C, Bhalukaguri, Pub-Dikrong GP (Part) excluding- Chinatoli, Laholial, Mornoi Thengal, Naharani, Padumoni, <b>Karunabari Dev. Block</b> (Part)- Bangalmara GP (Part)- Ahmedpur Goan No. 1, Ahmedpur Goan No. 2, Bangalmara Thengal, Kari Pukhuri, Dikrong GP (Part)- Keyamora, Sonari Goan, Tinthengia GP (Part)- Doulatpur, Tinthengia, <b>Narayanpur Dev. Block</b> (Part) excluding- Borbali GP (Part)- Borkhet Bangali, No. 2 Borkhet, No. 2 Morisuti, Pthalipahar GP (Part) excluding- Deotola, Dusuti Mukh, Jaipur N.C, Jaipur Pichala, Kerekjuli N.C, No. 1 Morisuti, Tipling, Garubandha Tarajuli.
74	<b>Rongonadi</b>	<b>Karunabari Dev. Block</b> (Part)- Dakhin Laluk GP, Harmoti GP, Niz Luluk GP, Uttar Luluk GP, Bangalmora GP (Part)- Bangal Mara P.G.R, Bangalmara Miri, Dikrong GP (Part) excluding- Keyamora, Sonari Goan, Pabha GP (Part)- Islampur Gaon, Yubanagar GP (Part) excluding- Kehutoli Block, Dharmapur No.4, Islampur No.3, <b>Lakhimpur Dev. Block</b> (Part) excluding- Chaboti GP, Ghunasuti GP, Azad GP, Ujjalpur GP, Lakhimpur GP, Bogalijan GP (Part)- Bantow Bangali, Rahnapur, Niz-Santipur (Chinatolia), Joying GP (Part)- Amguri, Koilamari, Koilamari 306, Koilamari 336, No.2 Koilamari Periodic(N.L.R), Koilamari 286, Dhekiajuli N.C, Kamalaboria GP (Part) excluding- Kulamon Miri, <b>Narayanpur Dev. Block</b> (Part)- Borbali GP (Part)- Borkhet Bangali, No. 2 Borkhet, No. 2 Morisuti, Pthalipahar GP (Part) excluding- Deotola, Dusuti Mukh, Jaipur N.C, Jaipur Pichala, Kerekjuli N.C, No. 1 Morisuti, Tipling, Garubandha Tarajuli, <b>Nowboicha Dev. Block</b> (Part) excluding- Dejoo GP (Part)- No.2 Dejoo Pathar, Pachnoi Ujani No.2, Pahumora GP (Part)- Kandura Pathar, Rampur Bogibil GP (Part)- Orang Basti, Madhya Nowboicha GP (Part) excluding- Bilotia Gaon, Kari Gaon, Nowboicha GP (Part)- No.1 Kalakhowa, No.2 Kalakhowa, Doyan Gia, Pachim Nowboicha GP (Part)- Balitika, Sripur, Balijan, Ranganadi GP (Part) excluding- Pahumora Ahom.
75	<b>Nowboicha (SC)</b>	<b>Telahi Dev. Block, Bihpuria Dev. Block</b> (Part) excluding- Badati Jamaguri GP, Bihpuria GP, Bahghora Dhunaguri GP (Part)- Dahgharia Block N.C, Bhalukaguri, Pub-Dikrong GP (Part) excluding- Chinatoli, Laholial, Mornoi Thengal, Naharani, Padumoni, <b>Ghilamara Dev. Block</b> (Part)- Barkhamukh GP (Part)- Bahguri, Ayengia Gaon, Maghura Chuk N.C, Par Ghat N.C, Garakhiya Chuksukati N.C, Subansiri GP (Part)- Patri Chuk, Bagum, Alimur, No.1 Hatimara, No.2 Hatimara, No.3 Hatimara, Chatiwana Chapari, <b>Karunabari Dev. Block</b> (Part) excluding- Dikrong GP, Dakhin Laluk GP, Harmoti GP, Niz Luluk GP, Uttar Luluk GP, Bangalmara GP (Part)- Ahmedpur Goan No. 1, Ahmedpur Goan No. 2, Bangalmara Thengal, Kari Pukhuri, Bangal Mara P.G.R, Bangalmara Miri, Tinthengia GP (Part)- Doulatpur, Tinthengia, Pabha GP (Part)- Islampur Gaon, Yubanagar GP (Part) excluding- Kehutoli Block, Dharmapur No.4, Islampur No.3, <b>Lakhimpur Dev. Block</b> (Part)- Ghunasuti GP, Azad GP, Bogalijan GP (Part)- Niz-Santipur (Chinatolia), Joying GP (Part)- Koilamari 286, Dhekiajuli N.C, Kamalaboria GP (Part) excluding- Debera Doloni, Khutakatia, Kulamon Miri, Lakhimpur GP (Part)- Ghagar P.G.R, Patia Mora N.C, No.3 Mohaijan, Ghagarmukh N.C, No.2 Mohaijan, Gossaichapari, Ghagarmara, Ujjalpur GP (Part)- Balijan, <b>Nowboicha Dev. Block</b> (Part)- Madhya Nowboicha GP (Part) excluding- Bilotia Gaon, Kari Gaon, Nowboicha GP (Part)- No.1 Kalakhowa, No.2 Kalakhowa, Doyan Gia, Pachim Nowboicha GP (Part)- Balitika, Sripur, Balijan, Ranganadi GP (Part) excluding- Pahumora Ahom.
76	<b>Lakhimpur</b>	<b>North Lakhimpur Municipal Board, Boginadi Dev. Block</b> (Part) excluding- Bhimpura GP (Part)- Bhoridhowa, Hechamora, Tinsukia, Thakaraguri N.C, Chauldhowa GP (Part) excluding- Karakani N.C, Tadang, Ananda Bagan, Katari Chapari No.1, Pthalipam Grant 314/51, Dirgha Basti Bangali, Dulung, Naharbari

		N.C, Ukhamati GP (Part)- Katari Chapari No.3, Latai Jan, <b>Ghilamara Dev. Block</b> (Part)- Subansiri GP (Part)- Hatimora Chapari N.C, <b>Lakhimpur Dev. Block</b> (Part)- Chaboti GP, Bogalijan GP (Part)- Bantow Bangali, Rahnapur, Joying GP (Part)- Amguri, Koilamari, Koilamari 306, Koilamari 336, No.2 Koilamari, Periodic (N.L.R), Kamalaboria GP (Part)- Debera Doloni, Khutakatia, Lakhimpur GP (Part) excluding- Ghagar P.G.R, Patia Mora N.C, No.3 Mohaijan, Ghagarmukh N.C, No.2 Mohaijan, Gossaichapari, Ghagarmara, Ujjalpur GP (Part)- Ujjalpur GP excluding- Balijan, <b>Nowboicha Dev. Block</b> (Part)- Dejoo GP (Part), No.2 Dejoo Pathar, Pachnoi Ujani No.2, Pahumora GP (Part)- Kandura Pathar, Rampur Bogibil GP (Part)- Orang Basti
77	<b>Dhakuakhana (ST)</b>	<b>Dhakuakhana Municipal Board, Dhakuakhana Dev. Block, Boginadi Dev. Block</b> (Part)- Bhimpara GP (Part)- Bhoridhowa, Hechamora, Tinsukia, Thakaraguri N.C, Chauldhowa GP (Part) excluding- Karakani N.C, Tadang, Ananda Bagan, Katari Chapari No.1, Pathalipam Grant 314/51, Dirgha Basti Bangali, Dulung, Naharbari N.C, Ukhamati GP (Part)- Katari Chapari No.3, Latai Jan, <b>Ghilamara Dev. Block</b> (Part) excluding- Barkhamukh GP (Part)- Bahguri, Ayengia Gaon, Maghura Chuk N.C, Par Ghat N.C, Garakhiya Chuksukati N.C, Subansiri GP (Part)- Patri Chuk, Bagum, Alimur, No.1 Hatimara, No.2 Hatimara, No.3 Hatimara, Chatiwana Chapari, Hatimora Chapari N.C.
<b>18- DISTRICT-DHEMAJI</b>		
78	<b>Dhemaji (ST)</b>	<b>Dhemaji Municipal Board, Bordoloni Dev. Block</b> (Part) excluding-Bordoloni GP (Part)-Bahkatika Goan, Maj Goan, Bahkatika Pathar, Maralchuk, Burhakuri, Burhakuri NC, Khana Aanchal, Guruthali, No.1 Guruthali Block, Missamari GP (Part)-Hiloimari Khat, Baruapathar, Kalita Ghubarial, Deogharbali, <b>Dhemaji Dev. Block</b> (Part) excluding- Ajuha GP, Batgharia GP (Part)-Boradekera, Gheryari, Samarajan GP (Part) excluding- No. 2 Changmai Dalani, Nara Beel, Panitola Block, Hechulipam, Garoimari Goan, Dihiri Panitula, Dakhin Dhemaji GP (Part)-Kowaphala Miri, Matikhula, Kowaphala Habi, Kowaphala, Kopohuwa Pather, Jamuganikoni Miri, Batuwanukh Miri, Ghuguha GP, Gohaingaon GP, Khubulia GP (Part) excluding-Dusutimukh Miri Pather, Lakhi Pathar GP (Part)-Dakhin Subahi, No1 Boruah, Pachim Sobahi, Moridhal GP (Part) excluding-No. 2 Baligaon, No. 1 Kathalguri, Naruathan GP (Part)-Kapatali, Nepali Khutra N.C., Jonghali Block, Chakala Dalani, Puwasaikia, Kalakata Gaon, No.2 Puwasaikia, Baithak, <b>Machkhowa Dev. Block</b> (Part)- Bengenagarah GP (Part)- No.2 Phatihabam, No.1 Phatihabam, No.3 Kaitong, No.1 Kaitong, No.2 Kaitong, Bengenagorah Chamuah, No.3 Bengenagorah, No.2 Bengenagorah Nahararni, Bengenagorah Goan.
79	<b>Sissibargaon</b>	<b>Silapathar Municipal Board, Bordoloni Dev. Block</b> (Part)-Bordoloni GP (Part)-Bahkatika Goan, Maj Goan, Bahkatika Pathar, Maralchuk, Burhakuri, Burhakuri NC, Khana Aanchal, Guruthali, No.1 Guruthali Block, Missamari GP (Part)-Hiloimari Khat, Baruapathar, Kalita Ghubarial, Deogharbali, <b>Dhemaji Dev. Block</b> (Part)-Ajuha GP, Ghuguha GP, Gohaingaon GP, Batgharia GP (Part)-Boradekera, Gheryari, Samarajan GP (Part) excluding-No. 2 Changmai Dalani, Nara Beel, Panitola Block, Hechulipam, Garoimari Goan, Dihiri Panitula, Dakhin Dhemaji GP (Part)-Kowaphala Miri, Matikhula, Kowaphala Habi, Kowaphala, Kopohuwa Pather, Jamuganikoni Miri, Batuwanukh Miri, Khubulia GP (Part) excluding-Dusutimukh Miri Pather, Lakhi Pathar GP (Part)-Dakhin Subahi, No1 Boruah, Pachim Sobahi, Moridhal GP (Part) excluding-No. 2 Baligaon, No. 1 Kathalguri, Naruathan GP (Part)-Kapatali, Nepali Khutra N.C., Jonghali Block, Chakala Dalani, Puwasaikia, Kalakata Gaon, No.2 Puwasaikia, Baithak, <b>Machkhowa Dev. Block</b> (Part)excluding-Bengenagarah GP (Part)-No.2 Phatihabam, No.1 Phatihabam, No.3 Kaitong, No.1 Kaitong, No.2 Kaitong, Bengenagorah Chamuah, No.3 Bengenagorah, No.2 Bengenagorah Nahararni, Bengenagorah Goan, <b>Sissiborgaon Dev. Block</b> (Part) excluding-Madhaya Sisitangini GP, Ujani Sissitongani GP, Akajan GP, Dimow GP, Kulazan GP, Namoni Sissitongani GP, Simenmukh GP, Mukhtiar, GP (Part)-Lakhipur Mukhtiar.
80	<b>Jonai (ST)</b>	<b>Murkongeselek Tribal Dev. Block, Sissiborgaon Dev. Block</b> (Part)-Madhaya Sisitangini GP, Ujani Sissitongani GP, Akajan GP, Dimow GP, Kulazan GP, Namoni Sissitongani GP, Simenmukh GP, Mukhtiar GP (Part)-Lakhipur Mukhtiar.

<b>19- DISTRICT-TINSUKIA</b>		
81	<b>Sadiya</b>	<b>Chapakhowa Municipal Board, Sadiya Dev. Block, Saikhowa Dev. Block</b> (Part) excluding-Talap GP, Khobang GP, <b>Kakopathar Dev. Block</b> (Part) excluding-Buridihing GP, Bijulibon GP, Duarmora GP, Kailashpur GP, Bordubi GP, Kakojan GP, Kakojan R.F, Rongajan GP, Mankhowa GP, Tongana GP, Gabharubheti GP, Koomsang GP, Purohi Pukhiri GP.
82	<b>Doomdooma</b>	<b>Doom Dooma Municipal Board, Hapjan Dev. Block</b> (Part) excluding-Bogapani GP, Panikhowa GP, Borhapjan GP(Part)-Borhapjan Gaon, Bortarani Gaon, Guponari Habi Gaon, Kecheruguri Gaon, Sukanguri T.E. 109/111 Fs, Pavojan T.E.220/218, Pavojan T.E.223/22, Tingrai GP (Part)-Anandabag T.E., Assomiya Pathar Gaon, Holonghabi T.E.126 Appln, No.1 Assomiya Gaon, Ovatajan Gaon, Tingrai Forest Village, Tingrai Gaon, Uppar Mamorani Gaon, Kordoiguri GP, Hatijan GP, Berekuri GP, Hapjan GP, Baghjan GP (Part)-Baghjan Gaon, Dighaltarang T.E. 120/117, Borhapjan GP (Part)-Bongali Balijan Gaon, <b>Kakopathar Dev. Block</b> (Part)-Bordubi GP, Kakojan GP, Kakojan R.F, Rongajan GP, Mankhowa GP, <b>Saikhowa Dev. Block</b> (Part)-Talap GP, Khobang GP.
83	<b>Margherita</b>	<b>Margherita Municipal Board, Margherita Dev. Block</b> (Part) excluding-Borbill GP, Brahmajan GP, Golai GP, Pawai GP, Bhitor Pawai GP (Part)- Makum Killa Forest Village, Burhi Dhing Reserved Forest, <b>Kakopathar Dev. Block</b> (Part)-Purohi Pukhiri GP.
84	<b>Digboi</b>	<b>Digboi Municipal Board, Digboi Oil Town (CT), Hapjan Dev. Block</b> (Part)-Bogapani GP, Panikhowa GP, Borhapjan GP(Part)-Borhapjan Gaon, Bortarani Gaon, Guponari Habi Gaon, Kecheruguri Gaon, Sukanguri T.E. 109/111 Fs., Pavojan T.E.220/218, Pavojan T.E.223/221, Tingrai GP (Part)-Anandabag T.E., Assomiya Pathar Gaon, Holonghabi T.E.126 Appln., No.1 Assomiya Gaon, Ovatajan Gaon, Tingrai Forest Village, Tingrai Gaon, Uppar Mamorani Gaon, <b>Kakopathar Dev. Block (Part)</b> -Buridihing GP, Bijulibon GP, Duarmora GP, Kailashpur GP, Tongana GP, Gabharubheti GP, Koomsang GP, <b>Margherita Dev. Block</b> (Part)-Borbill GP, Brahmajan GP, Golai GP, Pawai GP, Bhitor Pawai GP (Part)- Makum Killa Forest Village, Burhi Dhing Reserved Forest.
85	<b>Makum</b>	<b>Makum Municipal Board, Guijan Dev Block</b> (Part) excluding-Borguri GP, Bozaltoli GP (Part)-Bahbari Gaon (CT) - Ward No.1, Dimaruguri GP (Part), Kaptanchuk Gaon, <b>Hapjan Dev. Block</b> (Part)-Kordoiguri GP, Hatijan GP, Berekuri GP, Hapjan GP, Baghjan GP (Part)-Baghjan Gaon, Dighaltarang T.E. 120/117, Borhapjan GP (Part)-Bongali Balijan Gaon, <b>Itakhuli Dev. Block</b> (Part)-Tengapani GP, Lankasi GP, Lakhpathar GP, Kachamari GP(Part)-Jengoni Gaon, Kharia Gaon, No.2 Sukanigaon.
86	<b>Tinsukia</b>	<b>Tinsukia Municipal Board, Guijan Dev. Block</b> (Part)-Borguri GP, Bozaltoli GP (Part)-Bahbari Gaon (CT) - Ward No.1, Dimaruguri GP (Part)-Kaptanchuk Gaon, <b>Itakhuli Dev. Block</b> (Part) excluding-Tengapani GP, Lankasi GP, Lakhpathar GP, Kachamari GP (Part)-Jengoni Gaon, Kharia Gaon, No.2 Sukanigaon.
<b>20- DISTRICT-DIBRUGARH</b>		
87	<b>Chabua</b>	<b>Chabua Municipal Board, Barbari A.M.C Area (C.T.), Panitola Dev. Block, Lahowal Dev. Block</b> (Part) excluding-Romai GP, Chiringhulla GP, Timona GP, Bokul GP (Part)- Bokul Maz Gaon, Bokul T.E. 6 NO. NC, Bokul Bari 26/147 ORR, Japihojia, Dibrual Changmai Gaon, Hiloidhari GP(Part)-Barnari 12/181 ORR (WOOD T.E.), Bangalgaon, Chakia Chapori, Chalukhowa Grant Gaon T. E., Hiloidhari Chandoi (Pather), Maijan Grant Gaon, Pakhori Chapori, Sagunibari Gaon, <b>Guijan Dev. Block</b> (Part)-Panitola GP (Part)- Panitola T.E. 66 No F.S, Panitola T.E. 68 No F.S, Panitola T.E. 75/72,105,102 NLR, Panitola T.E 108/105 NLR, Panitola T.E 111 NLR.
88	<b>Dibrugarh</b>	<b>Dibrugarh Municipal Board, Tekela Chiring Gaon W.No. 24, Dibrugarh (M.B + OG Part), Barbaruah Dev. Block</b> (Part)- Chiring Danijan GP, Niz Mancotta GP,

		Rajabheta GP, Khanikar GP (Part)-Nij Khanikar Gaon, Khanikar T.E. 2 L.C.R. Grant, Suta BoGaon Panchayatara 10/165 (B), Suta BoGaon Panchayatar T.E.10/115 O.R (A) Grant, <b>Lahowal Dev. Block</b> (Part)- Romai GP, Chiringhulla GP, Timona GP, Bokul GP (Part)- Bokul Maz Gaon, Bokul T.E. 6 NO. NC, Bokul Bari 26/147 ORR, Japihojia, Dibruval Changmai Gaon, Hiloidhari GP(Part)- Barnari 12/181 ORR (WOOD T.E.), Bangalgaon, Chakia Chapori, Chalukhowa Grant Gaon T. E, Hiloidhari Chandoi(Pather), Maijan Grant Gaon, Pakhori Chapori, Sagunibari Gaon.
89	<b>Moran</b>	<b>Moran Town (TC), Barbaruah Dev. Block</b> (Part) excluding- Jokai GP, Chiring Danijan GP, Niz Mancotta GP, Rajabheta GP, Khanikar GP (Part)-Nij Khanikar Gaon, Khanikar T.E. 2 L.C.R. Grant, Suta BoGaon Panchayatara 10/165 (B), Suta BoGaon Panchayatar T.E.10/115 O.R(A) Grant, <b>Khowang Dev. Block</b> (Part) excluding- Bamunbari GP, Khowang Kalalowa GP, Lengeri GP, Na-Khat GP, Rangchali GP, Teloi Nagar GP, Tinthengia GP.
90	<b>Duliajan</b>	<b>Sarupather Bengali (CT) Consists of Sarupather Bengali (CT) Ward No.1, Duliajan No.1 (CT) Consists of Duliajan No.1 (CT) Ward No. 1, Duliajan Oil Town (CT) Consists of Duliajan Oil Town (CT) Ward No.1, Tengakhat Dev. Block, Joypur Dev. Block</b> (Part)- Amguri G.P. (Part)- Amguri Nepali, Merbil G.P. (Part)- Dihing Kinar Nepali, Tipam Fakial G.P. (Part)- Chengelijan, Gariabam, Himalubam, Manmow Block (Sonapur), Manmow Block (Ratanpur), Ouguri Bangali, Tarajan Chah Bagicha, Usha Gaon, Ushapur, Ushapur Barbam Gaon.
91	<b>Tingkhong</b>	<b>Barbaruah Dev. Block</b> (Part)-Jokai GP, <b>Khowang Dev. Block</b> (Part)- Bamunbari GP, Khowang Kalalowa GP, Lengeri GP, Na-Khat GP, Rangchali GP, Teloi Nagar GP, Tinthengia GP, <b>Tingkhong Dev. Block</b> (Part) excluding- Konwarigaon GP, Mahmora Borpathar GP.
92	<b>Naharkatia</b>	<b>Naharkatia Municipal Board, Namrup Municipal Board, Joypur Dev. Block</b> (Part) excluding- Amguri G.P. (Part)- Amguri Nepali, Merbil G.P. (Part)- Dihing Kinar Nepali, Tipam Fakial G.P. (Part)- Chengelijan, Gariabam, Himalubam, Manmow Block (Sonapur), Manmow Block (Ratanpur), Ouguri Bangali, Tarajan Chah Bagicha, Usha Gaon, Ushapur, Ushapur Barbam Gaon, <b>Tingkhong Dev. Block</b> (Part)-Konwarigaon GP, Mahmora Borpathar GP.
<b>21- DISTRICT-CHARAIDEO</b>		
93	<b>Sonari</b>	<b>Sonari Municipality Board, Saphekhati Dev. Block, Sonari Dev. Block</b> (Part) excluding- Suffry GP, Abhoipur GP, Sonari GP (Part)-Barahi Grant.
94	<b>Mahmora</b>	<b>Moran Municipal Board, Mahmora Dev. Block, Lakwa Dev Block, Sonari Dev. Block</b> (Part)- Suffry GP, Abhoipur GP, Sonari GP (Part)- Barahi Grant.
<b>22- DISTRICT-SIBSAGAR</b>		
95	<b>Demow</b>	<b>Demow Municipal Board, Demow Dev. Block, Sibasagar Dev. Block</b> (Part) excluding-Banmukh GP, Chaolkara GP, Desang-dhaiali GP, Desnagmukh GP, Panbecha GP, Konwarpur GP, Santipur GP
96	<b>Sibsagar</b>	<b>Sibsagar Municipal Board, Gaurisagar Dev. Block, Amguri Dev. Block</b> (Part) excluding- Amguri GP, Borahibari GP, Borbam GP, Borchila GP, Baruah ali GP, Nantiali GP, Namtidole GP, Pengera GP, Bhunyahat GP (Part)-Changmai Konwer, Lalimchiga Chapari GP (Part)-Uttar Gharphalia, Gharphalia Japisajia, Barua pukhuri Chah, Baruah Pukhuri Baghjan Grant, Lalimchiga Chapori, <b>Sibasagar Dev. Block</b> (Part)-Banmukh GP, Chaolkara GP, Desang-dhaiali GP, Desnagmukh GP, Konwarpur GP, Panbecha GP, Santipur GP
97	<b>Nazira</b>	<b>Nazira Municipal Board, Amguri Municipal Board, Simaluguri Municipal Board, Nazira Dev Block, Amguri Dev. Block</b> (Part)- Amguri GP, Borahibari GP, Borbam GP, Borchila GP, Baruah ali GP, Nantiali GP, Namtidole GP, Pengera GP, Bhunyahat GP (Part)- Changmai Konwer, Lalimchiga Chapari GP (Part)- Uttar

		Gharphalia, Gharphalia Japisajia, Barua pukhuri Chah., Baruah Pukhuri Baghjan Grant, Lalimchiga Chapori.
<b>23- DISTRICT-MAJULI</b>		
98	<b>Majuli (ST)</b>	<b>Majuli Dev. Block, Ujani Majuli Dev. Block</b>
<b>24- DISTRICT-JORHAT</b>		
99	<b>Teok</b>	<b>Teok Municipal Board, Jorhat Dev. Block (Part)-</b> Dakhinpub Namoni Charaibahi GP, Khongia GP (Sonari Gaon), Madhya Khongia GP, Pachim Khongia GP, Panichokua GP, Uttar Khongia GP, Baghchung Charaibahi GP (Part)- Charaibahi Gaon, Khangia Gaon, Dakhin Charaibahi GP (Part)- Baghmoaria, Charingia, Gandhia Gaon, Majgaon (Majgayan Gaon), Madhya Namoni Charaibahi GP(Part)- Chutiakari Goriahabi Grant, Rongai Habi, Madhya Thengal GP (Part)-Atapam Gaon, Kunder Gaon, Puranimati Gaon, <b>Jorhat Central Dev. Block (Part)</b> excluding- Gohain Fesual GP, Holongapar Bagan GP, Jatakia GP, Madhya Holongapar GP, Pachim Holongapar GP, Pub Holongapar GP, <b>Kaliapani Dev. Block (Part)</b> -Jhanjimukh GP, <b>North West Jorhat Dev Block (Part)</b> excluding-Pachim Charigaon GP.
100	<b>Jorhat</b>	<b>Jorhat Municipal Board, Jorhat Dev. Block (Part)-</b> Uttar Namoni Charaibahi GP, Uttar Garamur GP, Baghchung Charaibahi GP (Part)- Chekonidhara (CT), Madhya Namoni Charaibahi GP (Part)- Senchoa Gaon (CT), <b>Jorhat Central Dev. Block (Part)</b> - Holongapar Bagan GP, Jatakia GP, Pub Holongapar GP, Gohain Fesual GP, Madhya Holongapar GP, Pachim Holongapar GP, <b>North west Jorhat Dev. Block (Part)</b> - Pachim Charigaon GP.
101	<b>Mariani</b>	<b>Mariani Municipal Board, Jorhat East Dev. Block, Jorhat Dev. Block (Part)-</b> Katoni GP, Mariani Bagicha GP, Mulagabhoru GP, <b>Kaliapani Dev. Block (Part)</b> excluding-Jhanjimukh GP.
102	<b>Titabor</b>	<b>Titabor Municipal Board, Titabor Dev. Block, Jorhat Dev. Block (Part)</b> excluding- Uttar Namoni Charaibahi GP, Uttar Garamur GP, Katoni GP, Mariani Bagicha GP, Mulagabhoru GP, Dakhinpub Namoni Charaibahi GP, Khongia GP (Sonari Gaon), Madhya Khongia GP, Pachim Khongia GP, Panichokua GP, Uttar Khongia GP, Baghchung Charaibahi GP (Part)- Charaibahi Gaon, Khangia Gaon, Chekonidhara (CT), Dakhin Charaibahi GP (Part)- Baghmoaria, Charingia, Gandhia Gaon, Majgaon (Majgayan Gaon), Madhya Namoni Charaibahi GP(Part)- Senchoa Gaon (CT), Chutiakari, Goriahabi Grant, Rongai Habi, Madhya Thengal GP (Part)- Atapam Gaon, Kunder Gaon, Puranimati Gaon.
<b>25- DISTRICT-GOLAGHAT</b>		
103	<b>Golaghat</b>	<b>Golaghat Municipality, Gomariguri Dev. Block, Golaghat East Dev. Block (Part)</b> excluding-Athgaon GP, Kamarbondha GP, <b>Titabor Dev. Block (Part)</b> - Bekajan GP- Halfmile Bilt, Gorajan Gaon, Sildubi, No.2 Kakadonga Habi Gaon, No.1 Kakadonga Habi Gaon, No,1 Block, No.2 Block, No.3 Block, No.4 Block, No.5 Block.
104	<b>Dergaon</b>	<b>Dergaon Municipality, Golaghat North Dev. Block, Kakodunga Dev. Block, Golaghat Central Dev. Block (Part)</b> -Uttar Kamarbondha GP Dakhin Dakhin henger a GP, Uttar Dakhin Henger a GP (Part)-Sensowa Gaon, Chetia Gaon, Borteng Nowholia, Dakhinhenger a Grant No.57, Bholukating Grant, Dakhinhenger a Grant 82, Uttar Gurjogonia GP (Part)-Dhodang Garia, <b>Golaghat East Dev. Block (Part)</b> -Athgaon GP, Kamarbondha GP, <b>Jorhat Dev. Block (Part)</b> -Uttar thangal khangia GP (Part)- Chakalating Grant, Sokalani Habi No.1, Changehoa, No.2 Sokalani Habi, Madhya Thangal Khangia GP (Part)-No.1 Mohbondha Grant, No.2 Mohbondha Grant, No 2. Bhalukmora Grant, No.1 Bhalukmora Grant, <b>Majuli Dev Block (Part)</b> - Dakhin Ahataguri GP (Part)- Rowmara, Ujir Ati, Sorai Chapori, Nam Ghuria, Dal Khowa, Na-Mati, Abani Chapori, Sagunpara Chapori, Dhodang Chapori, Rowmora Letera, Sakupara No.2, 1

		No Sakupara, <b>North-West Dev. Block</b> (Part)-Madhya Parbatia GP-Rowmarikhuti, Guljan, Rangagrah Khuti, Rangagarah, Uppar Gorumara, Bormer Chapori, Gorumara Kaibratra, Nam Garu Mara, Gendhali Chapari, Gorla Chapari, Darikamari Gaon, Dhankhuloi Chapari, Dhanukholi Gaon, Bhajkhati, Lakheraj N.C., Sarkari N.C., Dhemaji Gaon, Government N.C.
105	<b>Bokakhat</b>	<b>Bokakhat Municipality, Golaghat West Dev. Block.</b>
106	<b>Khumtai</b>	<b>Morongi Dev. Block, Golaghat Central Dev. Block (Part)</b> excluding-Uttar Kamarbondha GP, Dakhin Dakhin Hengera GP, Uttar Dakhin Hengera GP (Part)- Sensowa Gaon, Chetia Gaon, Borteng Nowholia, Dakhinhengera Grant No.57, Bholukating Grant, Dakhinhengera Grant 82, Uttar Gurjogonia GP (Part)-Dhodang Garia.
107	<b>Sarupathar</b>	<b>Barpathar Municipality, Sarupathar Municipality, Golaghat South Dev. Block</b>
<b>26- DISTRICT-KARBI ANGLONG</b>		
108	<b>Bokajan (ST)</b>	<b>Bokajan Municipal Board, Chowkihola TC, Deithor TC, Bokajan Dev. Block, Nilip Dev. Block.</b>
109	<b>Howarghat (ST)</b>	<b>Dokmoka Municipal Board, Howraghat Municipal Board, Langhin Municipal Board, Rongmongwe TC, Dolamara TC, Dengaon TC, Samelangso TC, Rongmongwe Dev. Block, Howraghat Dev. Block, Samelangso Dev. Block</b>
110	<b>Diphu (ST)</b>	<b>Diphu Municipal Board, Bakulia Municipal Board, Manja TC, Borlangpher TC, Dhansiri TC, Phuloni Center TC, Lumbajong Dev. Block, Langsomepi Dev. Block.</b>
<b>27- DISTRICT-WEST KARBI ANGLONG</b>		
111	<b>Rongkhang (ST)</b>	<b>Donkamukam Municipal Board, Jengkha T.C., Rongkhang Dev. Block</b>
112	<b>Amri (ST)</b>	<b>Hamren Municipal Board, Baithalangso Municipal Board, Umlapher T.C., Zirikindeng T.C., Amri Dev. Block, Chinthong Dev. Block, Socheng Dev. Block.</b>
<b>28- DISTRICT-DIMA HASAO</b>		
113	<b>Dimahasso (ST)</b>	<b>Diyung Valley Dev. Block, Jatinga Valley Dev. Block, Harangajao I.T.Dev. Block, Diyungbra I.T.Dev. Block, New Sangbar I.T.Dev. Block.</b>
<b>29- DISTRICT-CACHAR</b>		
114	<b>Lakhipur</b>	<b>Lakhipur Municipal Board, Banskandi Dev. Block (Part)-</b> Palorbond GP, Badri Chandpur GP (Part)- Chandrapur Pt III, Tarapur Monipur GP (Part)- Monipur Pt II, Tarapur grant, <b>Binnakandi Dev. Block (Part)</b> excluding- Rupaibali GP, Singerbond GP, Boali Chenjur GP (Part)- Machkhal F.V, Binnakandi Bagan GP (Part)- Kaptanpur Pt XII, Kaptanpur GP (Part)- Kaptanpur Pt XIII, Kaptanpur Pt XV, Kaptanpur Pt XVI, Kaptanpur Pt XVII, Kaptanpur Pt XVIII, Kaptanpur Pt XIV, <b>Lakhipur Dev. Block (Part)</b> excluding- Lakhipur Nayagram GP (Part)- Niz-Lakhipur Pt III, Chiripar Pt II, Sribar GP (Part)- Lalang Pt IV, <b>Palonghat Dev. Block (Part)</b> excluding- Didarkhush GP, Gonganagar GP, Darmikhal GP, Rukni GP, Palonghat GP, Bhubandahar GP, Mohankhal Rammanikpur GP, Moniarkhal GP, Bhuban Hill GP (Part)- Ganganagar Pt VI, Ganganagar Pt VII, Ganganagar Pt XIII, Ganganagar Pt VIII, Ganganagar Pt IX, Krishnapur F.V, Thankimnagar Pt III, Bhubankhal Pt I F.V, Kalakhal F.V, <b>Rajabazar Dev. Block (Part)</b> excluding- Joypur Langlacherra GP (Part)- Bren Nagar (Boren Nagar), Narainpur GP (Part)- Scotpur Cha Bagicha, <b>Sonai Dev. Block (Part)-</b> Nutan Ramnagar GP (Part)- Nutan Ramnagar Pt II (Nutanramnagar Pt II), Nutan Ramnagar Pt III (Nutanramnagar Pt III).

115	<b>Udharbond</b>	<b>Silchar Municipal Board</b> (Part)- Ward No. 1, Ward No. 2, Ward No. 3, Ward No. 4, Ward No. 5, Ward No. 6, Ward No. 7, <b>Udharbond Dev. Block, Banskandi Dev. Block</b> (Part)- Badripar GP, Dolugram GP, Badri Chandpur GP (Part)- Niz-Banskandi Pt IV, Niz-Banskandi Pt I, Chandrapur Pt II, <b>Borkhola Dev. Block</b> (Part)- Choto Dudhpatil GP (Part)- Choto Dudhpatil Grant (Borodudhpatil Grant), Dudhpatil GP (Part)- Dudhpatil Pt VII, Haticherra GP (Part)- Haticherra Grant (Hatichara Grant), Leurbond, Machughat GP (Part)- Dudhpatil Pt.V, Subong GP (Part)- Madhurapur Grant, <b>Rajabazar Dev. Block</b> (Part)- Joypur Langlacherra GP (Part)- Bren Nagar (Boren Nagar), Narainpur GP (Part)- Scotpur Cha Bagicha.
116	<b>Katigorah</b>	<b>Badarpur Municipal Board, Borkhola Dev. Block</b> (Part)- Chandranathpur GP, Borkhola GP (Part)- Horinchara Grant (Harinchara Grant), Jaraitola GP (Part)- Dhalchara Grant 95 BSF Camp Dhalchara (95 Bsf Camp Damchera), Deswali Basti, Sonapur GP (Part)- Sunapur Pt I (Sonapur Pt I), Sunapur Pt II, <b>Kalain Dev. Block</b> (Part) excluding- Behara GP (Part)- Behara Pt V, Burunga GP (Part)- Behara Pt III, Sewti GP (Part)- Sewti Pt II, Sewti Pt III, Sewti Pt IV, <b>Katigorah Dev. Block</b> (Part) excluding-Dudpur Ganirgram GP, <b>Salchakra Dev. Block</b> (Part)- Salchakra GP, <b>Algapur Dev. Block</b> (Part)- Uttar Badarpur, Thandapur, Panchgram, Uttarkanchanpur-I, Badarpur Grant, Dakhin Badarpur, Bakrihawar Part-I, Panchgram Township.
117	<b>Barkhola</b>	<b>Tapang Dev. Block , Barjalenga Dev. Block</b> (Part)- Silcoorie GP, Tarutajbari GP, Ghungoor West GP, Barjalenga GP (Part)- Chotojalenga Pt II (Choto Jalenga Pt II), Dwarbond GP (Part)- Choto Jalenga Grant, Dwarbond Grant (Duarbond Grant), <b>Borkhola Dev. Block</b> (Part) excluding- Chandranathpur GP, Borkhola GP (Part)- Horinchara Grant (Harinchara Grant), Jaraitola GP (Part)- Dhalchara Grant, 95 BSF Camp Dhalchara (95 Bsf Camp Damchera), Deswali Basti, Sonapur GP (Part)- Sunapur Pt I (Sonapur Pt I), Sunapur Pt II, Badarpur Masimpur GP (Part)- Badarpur Pt I, Badarpur Pt II, Masimpur Pt I (Maohimpur), Choto Dudhpatil GP (Part)- Choto Dudhpatil Grant (Borodudhpatil Grant), Dudhpatil GP (Part)- Dudhpatil Pt VII, Haticherra GP (Part)- Haticherra Grant (Hatichara Grant), Leurbond, Machughat GP (Part)- Dudhpatil Pt.V, Subong GP (Part)- Madhurapur Grant, <b>Kalain Dev. Block</b> (Part)- Behara GP (Part)- Behara Pt V, Burunga GP (Part)- Behara Pt III, Sewti GP (Part)- Sewti Pt II, Sewti Pt III, Sewti Pt IV, <b>Katigorah Dev. Block</b> (Part)- Dudpur Ganirgram GP, <b>Salchakra Dev. Block</b> (Part) excluding- Salchakra GP, Krishnapur Bhairabnagar GP, Buribail GP (Part)- Buribail Pt III (Buribali Pt III), Pratapi Para, Kumarpara Niz Joynagar GP (Part)- Kumarpara, Balighat, Niz-Joynagar, Dubag, Rajnagar GP (Part)- "Rakhal Khalerpar Pt I (Rakhal Khaler Par Pt I)", Srikona GP (Part)- "Rakhal Khalerpar Pt II (Rakhalkhalerpar Pt II)", <b>Silchar Dev. Block</b> (Part)- Bhajantipur GP (Part)- Jaifarpur, Bajantipur Pt I, Bajantipur Pt III, Bajantipur Pt II, Nutan Kanchanpur (Natun Kanchanpur), "Paschim Biroinhowar (Pachim Biroinhowar)".
118	<b>Silchar</b>	<b>Silchar Municipal Board</b> (Part) excluding- Ward No. 1, Ward No. 2, Ward No. 3, Ward No. 4, Ward No. 5, Ward No. 6, Ward No. 7, <b>Borkhola Dev. Block</b> (Part)- Badarpur Masimpur GP (Part)- Badarpur Pt I, Badarpur Pt II, Masimpur Pt I (Maohimpur), <b>Salchakra Dev. Block</b> (Part)- Krishnapur Bhairabnagar GP, Buribail GP (Part)- Buribail Pt III (Buribali Pt III), Pratapi Para, Kumarpara, Niz Joynagar GP (Part)- Kumarpara, Balighat, Niz-Joynagar, Dubag, Rajnagar GP (Part)- "Rakhal Khalerpar Pt I, (Rakhal Khaler Par Pt I)", Srikona GP (Part)- "Rakhal Khalerpar Pt II (Rakhalkhalerpar Pt II)", <b>Silchar Dev. Block</b> (Part) excluding- Berenga GP, Neargram Bagpur GP, Bhagadahar Borjurai GP, Bhajantipur GP (Part)- Jaifarpur, Bajantipur Pt I, Bajantipur Pt III, Bajantipur Pt II, Nutan Kanchanpur (Natun Kanchanpur), "Paschim Biroinhowar (Pachim Biroinhowar)", <b>Sonai Dev. Block</b> (Part)- Uttar Krishnapur GP (Part)- "Uttar Krishnapur Pt I (Uttar Krishnapur Part I (CT))".
119	<b>Sonai</b>	<b>Sonai Municipal Board, Banskandi Dev. Block</b> (Part) excluding- Badripar GP, Dolugram GP, Palorbond GP, Badri Chandpur GP (Part)- Chandrapur Pt III, Tarapur Monipur GP (Part)- Monipur Pt II, Tarapur grant, Badri Chandpur GP (Part)- Niz-Banskandi Pt IV, Niz-Banskandi Pt I, Chandrapur Pt II, <b>Binnakandi Dev. Block</b> (Part)- Rupaibali GP, Singerbond GP, Binnakandi Bagan GP (Part)- Kaptanpur Pt XII, Kaptanpur GP (Part)- Kaptanpur Pt XIII, Kaptanpur Pt XV,

		Kaptanpur Pt XVI, Kaptanpur Pt XVII, Kaptanpur Pt XVIII, Kaptanpur Pt XIV, <b>Lakhipur Dev. Block</b> (Part)- Lakhipur Nayagram GP (Part)- Niz-Lakhipur Pt III, Chiripar Pt II, Sribar GP (Part)- Lalang Pt IV, <b>Narsingpur Dev. Block</b> (Part)- Chandpur GP (Part)- Kajidahar Pt I, Berabak Pt III, Kazidahar GP (Part)- Berabak Pt II, Nagdirgram GP (Part)- Nagdirgram Pt IV, <b>Palonghat Dev. Block</b> (Part)- Didarkhush GP, <b>Silchar Dev. Block</b> (Part)- Berenga GP, Neargram Bagpur GP, Bhagadahar Borjurai GP, <b>Sonai Dev. Block</b> (Part) excluding- Dakshin Saidpur GP (Part)- Menipur Pt I, Sildubi GP (Part)- Sildubi Grant, Menipur Pt II, Sundari GP (Part)- Sundari Pt IV, Sundari Pt III, Nutan Ramnagar GP (Part)- Nutan Ramnagar Pt II (Nutanramnagar Pt II), Nutan Ramnagar Pt III (Nutanramnagar Pt III), Uttar Krishnapur GP (Part)- "Uttar Krishnapur Pt I (Uttar Krishnapur Part I (CT))".
120	<b>Narsingpur (SC)</b>	<b>Barjalenga Dev. Block</b> (Part) excluding- Silcoorie GP, Tarutajbari GP, Ghungoor West GP, Barjalenga GP (Part)- Chotojalenga Pt II (Choto Jalenga Pt II), Dwarbond GP (Part)- Choto Jalenga Grant, Dwarbond Grant (Duarbond Grant), <b>Binnakandi Dev. Block</b> (Part)- Boali Chenjur GP (Part)- Machkhal F.V, <b>Narsingpur Dev. Block</b> (Part) excluding- Chandpur GP (Part)- Kajidahar Pt I, Berabak Pt III, Kazidahar GP (Part)- Berabak Pt II, Nagdirgram GP (Part)- Nagdirgram Pt IV, <b>Palonghat Dev. Block</b> (Part)- Gonganagar GP, Darmikhal GP, Rukni GP, Palonghat GP, Bhubandahar GP, Mohankhal Rammanikpur GP, Moniarkhal GP, Bhuban Hill GP (Part)- Ganganagar Pt VI, Ganganagar Pt VII, Ganganagar Pt XIII, Ganganagar Pt VIII, Ganganagar Pt IX, Krishnapur F.V, Thankimnagar Pt III, Bhubankhal Pt I F.V, Kalakhal F.V, <b>Sonai Dev. Block</b> (Part)- Dakshin Saidpur GP (Part)- Menipur Pt I, Sildubi GP (Part)- Sildubi Grant, Menipur Pt II, Sundari GP (Part)- Sundari Pt IV, Sundari Pt III.
<b>30- DISTRICT-HAILAKANDI</b>		
121	<b>Hailakandi</b>	<b>Lala Municipal Board, Hailakandi Municipal Board, Algapur Dev. Block</b> (Part)- Mohonpur-Burne Brease GP, Kalinagar GP (Part)- Kalinagar – VIII, Mohonpur GP (Part)- Mohonpur – IV, Mohonpur – V, Uttar-Narainpur GP (Part)- Narainpur – III, Narainpur – IV, <b>Hailakandi Dev. Block</b> (Part)- Matijuri-Paikan GP, Bahadurpur GP (Part)- Brojopur – I, Bashdahar-Bar-Hailakandi GP (Part)- Bandukmara Grant, Narainpur-Tupkhana GP (Part)- Tupkhana, Rangauti GP (Part)- Rangauti – II, Sudarshanpur-Bandukmara GP (Part)- Dakhin Sonapur – I, Sudarshanpur – I, <b>Katlicherra Dev. Block</b> (Part)- Dhalai Molai GP, Katlicherra GP, Rangabak GP, Sunacherra-Rupacherra G. P, Dinanathpur GP (Part)- Apin Grant (P), Harishnagar GP (Part)- Aranyapur, Harishnagar – I, Kaliganj NC, Paglacherra NC, Telecherra NC, Sahabad GP (Part)- Rongpur – IV, <b>Lala Dev. Block</b> (Part), Dhalcherra-Bilapuri GP, Lalacherra-Vernerpur GP, Lalamukh GP, Rajyeswarpur GP, Sudarshanpur-Kalacherra GP, Borbond GP (Part)- Chandrapur, Chandrapur GP (Part)- Chandrapur – I, Jyotsnabad-Umednagar GP (Part)- Uttar Jyotsnabad –II, Umednagar, Rajyeswarpur – VIII, Nimaichandpur GP (Part)- Nimaichandpur – I, Nimaichandpur – II, Niz-vernerpur-Sarbanandapur GP (Part)- Bishnupur, Purbo-Kittarbond-Rajyeswarpur GP (Part)- Rajyeswarpur – II, Rajyeswarpur – I, Purbo-Kittarbond - I, Tantoo-Dhanipur GP (Part)- Lala – I, Monacherra GP (Part)- Monacherra Grant, Aenakhal GP (Part)- Aynakhal Grant, Koyah-Ramchandi GP (Part)- Koyah Grant, <b>South Hailakandi Dev. Block</b> (Part)- Baruncherra-Kukicherra GP, Dhalai Bagan GP, Baldabaldi-Nandagram GP (Part)- Baldabaldi – I , Dariarghat-Karicherra G. P (Part)- Madabpur, Rampur, Gharmurah-Bagcherra GP (Part) excluding- Sahebmar FV, Jamira GP (Part)- Panch Pirer Mukham, Damcherra FV, Killarbak-Jalnacherra GP (Part)- Kachurthal FV, Gollacherra, Monipur-Niskar GP (Part) excluding- Nehalchandpur, Lochonpur, Pratapnagar, Paloicherra-Sultanicherra GP (Part)- Sultani.
122	<b>Algapur</b>	<b>Algapur Dev. Block</b> (Part) excluding- Mohonpur-Burne Brease GP, Kalinagar GP (Part)- Kalinagar – VIII, Mohonpur GP (Part)- Mohonpur – IV, Mohonpur – V, Uttar-Narainpur GP (Part)- Narainpur – III, Narainpur – IV, <b>Hailakandi Dev. Block</b> (Part) excluding- Matijuri-Paikan GP, Bahadurpur GP (Part)- Brojopur – I, Bashdahar-Bar-Hailakandi GP (Part)- Bandukmara Grant, Narainpur-Tupkhana GP (Part)- Tupkhana, Rangauti GP (Part)- Rangauti – II, Sudarshanpur-Bandukmara GP (Part)- Dakhin Sonapur – I, Sudarshanpur – I, <b>Katlicherra Dev. Block</b> (Part) excluding- Dhalai Molai GP, Katlicherra GP, Rangabak GP, Sunacherra-Rupacherra

		G. P, Dinanathpur G .P (Part)- Apin Grant (P), Harishnagar GP (Part)- Aranyapur, Harishnagar – I, Kaliganj NC, Paglacherra NC, Telecherra NC, Sahabad GP (Part)- Rongpur – IV, <b>Lala Dev. Block (Part)</b> excluding- Dhalcherra-Bilaipur G.P, Lalacherra-Vernerpur G.P., Lalamukh G.P, Rajyeswarpur G.P, Sudarshanpur-Kalacherra G.P., Borbond G.P (Part)- Chandrapur, Chandrapur G.P (Part)- Chandrapur – I, Jyotsnabad-Umednagar G.P. (Part)- Uttar Jyotsnabad –II, Umednagar, Rajyeswarpur – VIII, Nimaichandpur G.P (Part)- Nimaichandpur – I, Nimaichandpur – II, Niz-vernerpur-Sarbanandapur G.P (Part)- Bishnupur, Purbo-Kittarbond-Rajyeswarpur G.P (Part)- Rajyeswarpur – II, Rajyeswarpur – I, Purbo-Kittarbond – I, Tantoo-Dhanipur G.P (Part)- Lala – I, Monacherra G.P. (Part)- Monacherra Grant, Aenakhil G.P. (Part)- Aynakhil Grant, Koyah-Ramchandi G. P. (Part)- Koyah Grant, <b>South Hailakandi Dev. Block (Part)</b> excluding- Baruncherra-Kukicherra GP, Dhalai Bagan GP, Baldabaldi-Nandagram GP (Part)- Baldabaldi – I, Dariarghat-Karicherra G. P (Part)- Madabpur, Rampur, Gharmurah-Bagcherra GP (Part) excluding- Sahebmarra FV, Jamira GP (Part)- Panch Piner Mukham, Damcherra FV, Killarbak-Jalnacherra GP (Part)- Kachurthal FV, Gollacherra, Monipur-Niskar GP (Part) excluding- Nehalchandpur, Lochonpur, Pratapnagar, Paloicherra-Sultanicherra GP (Part)- Sultani, <b>Katigora Dev. Block (Part)</b> - Dudhpur GP (Part)- Dudhpur Part-II, Mahadebpur (Mohanpur), Gonirgram part-III, Phulbari GP (Part)- Gonirgram Part-I, Sripur Part-II.
<b>31- DISTRICT-KARIMGANJ</b>		
123	<b>Badarpur</b>	<b>Karimganj Municipality Board, Badarpur Dev. Block (Part)</b> excluding- Chargola-Ghuramara GP (Part)- Ghoramara Pt I, Ghoramara Pt II, Duttapur GP (Part)- Adarkona Pt III, Adarkona Pt II, Adarkona Pt I, Adarkona Pt IV, Dattapur, Mugrapur, Kuchilargool, Barthal Pt IV, Barthal Pt VII (Sribehula T.E.), Barthal Pt III, Barthal Pt II (Sribehula T.E.), South Badarpur GP (Part)- Marjat Kandi, Tikar, Mahakal Pt VII, Anglarbazar GP (Part)- Harinadik, <b>North Karimganj Dev. Block (Part)</b> - North Karimganj GP, Sadarashi GP, Akbarpur GP (Part)- Dharakuna, Panaragarh, Sarang Dewpur, Keshorkapan 9, Keshorkapan Chak, Faridpur, Maizgram GP (Part)- Supnargool Pt I, Supnargool Pt II, Tajpur Pt II, Maizgram Pt III, Maizgram Pt IV, Biskut, Nandanbond, Tajpur Pt I, Maizgram Pt I, Maizgram Pt II, Panighat GP (Part)- Bagarsangan, Dakhinbond, Achiura, Vitargool, Keshorkapan Pt II, <b>South Karimganj Dev. Block (Part)</b> excluding- Farampasha GP, Janakalyan GP, Suprakandi GP, Singaria GP, Angura GP, Subash Nagar GP, Bagbari GP (Part)- Firujee, Chandidas, Pankshankar, Bakarshal-Nairgram GP (Part)- Bakarshal Pt III, Ranigram Pt III, Bazarghat Ghat GP (Part)- Jinahabra, Chandpur, Fatehpur GP (Part)- Fatepur Pt I, Fatepur Pt II, Fatepur Pt III, Khagail Pt I, Khagail Pt II, Khagail Pt III, Khagail Pt IV, Kaliganj GP (Part)- Baleswar, Khudrakandi, Lokdas, Sonatola, Rampasha Pt III, Kutnipara, Ratanpur Pt II, Ghorardhap, Bazaibala, Chaykut, Kanishail-Sarifnagar GP (Part)- Kanisail Pt II, Bagan, Bhagichagi, Kanisail Pt I, Saidambar Pt II, Keotkuna GP (Part) excluding- Meghna Pt-I, Krishnanagar GP (Part) excluding- Nagkapan Pt I, Nilambazar GP (Part) excluding- Barbari, Pirechak GP (Part)- Dayabasana, Medal Pt I, Medal Pt II, Medal Pt III, Nagkapan, Medal Chak, Kamargram, Sarisa-Charakuri GP (Part)- Mubarakpur, Srimanta-Kanishail GP (Part)- Rauthgram Chak, Bahar, <b>Katigora Dev. Block (Part)</b> - Rajatilla GP (Part)- Madarpur, Niz Haritkar Pt.-II, Nazatpur, Karai Kandi Pt.-II, Hari Nagar GP (Part)- Hari Nagar Pt I, Hari Nagar Pt II, Hari Nagar Pt III, Chandi Nagar Pt II, Toker Gram, Leverputa GP (Part)- Chandi Nagar Pt I, Katigora GP(Part)- Lathimara, Lahamali.
124	<b>North Karimganj</b>	<b>North Karimganj Dev. Block (Part)</b> excluding- North Karimganj GP, Sadarashi GP, Akbarpur GP (Part)- Dharakuna, Panaragarh, Sarang Dewpur, Keshorkapan 9, Keshorkapan Chak, Faridpur, Maizgram GP (Part)- Supnargool Pt I, Supnargool Pt II, Tajpur Pt II, Maizgram Pt III, Maizgram Pt IV, Biskut, Nandanbond, Tajpur Pt I, Maizgram Pt I, Maizgram Pt II, Panighat GP (Part)- Bagarsangan, Dakhinbond, Achiura, Vitargool, Keshorkapan Pt II, <b>Patharkandi Dev. Block (Part)</b> - Baroigram GP, Dhalcherra GP, Ilashpur GP, Kanaibazar GP (Part)- Satghori Pt I, Satghori Pt II, Durlovpur Pt IV, Durlovpur Pt III, Muraora, Bandarkuna GP (Part)- Uttarbarkona (T.S), Bataiya Punjee, Eraligool West Land Grant, Saidpur, Eraligool Pt X, Eraligool Pt I, Eraligool Pt III, Chataiya Punjee, Achimganj GP (Part)- Hatkhala Kite Alapur Gulerbond, Kandigram Pt I, , Nankar, Kandigram Pt

		II, Farid Kuna, Durlovpur Pt V, Faridkuna-Duhalia GP (Part)- Purbogool, Purba Faridkuna, Barcharra, Jurabari-Defolala GP (Part)- Dhalcharra Kitte Hatirgool, Mendibari, Hatirgool, Chandpur, Defolala, Khaser Gaon, Lakshipur, Kabaribond GP (Part)- Baruail, Kabaribond Pt I, Moina GP (Part)- Dakshinbandorkona (T.S.), Dakshinbandorkona Pt I, Hafania, Gopinather Akhra, Kalakhauri, Madanduri, <b>R.K Nagar Dev. Block</b> (Part)- Binodini GP, Anandapur GP (Part)- Danirbond, Bhairabnagar GP (Part)- Singua Kitte Nalarpar, Singua Pt II, Balirbond Pt II, Singua Pt I, Balirbond Pt I, Nizkhali, <b>South Karimganj Dev. Block</b> (Part)- Farampasha GP, Janakalyan GP, Suprakandi GP, Singaria GP, Angura GP, Bagbari GP (Part)- Firujee, Chandidas, Pankshankar, Bakarshal-Nairgram GP (Part)- Bakarshal Pt III, Ranigram Pt III, Bazarghat Ghat GP (Part)- Jinahabra, Chandpur, Fatehpur GP (Part)- Fatepur Pt I, Fatepur Pt II, Fatepur Pt III, Khagail Pt I, Khagail Pt II, Khagail Pt III, Khagail Pt IV, Kaliganj GP (Part)- Baleswar, Khudrakandi, Lokdas, Sonatola, Rampasha Pt III, Kutnipara, Ratanpur Pt II, Ghorardhap, Bazaibala, Chaykut, Kanishail-Sarifnagar GP (Part)- Kanisail Pt II, Bagan, Bhagichagi, Kanisail Pt I, Saidambar Pt II, Keotkuna GP (Part) excluding- Meghna Pt-I, Krishnanagar GP (Part) excluding- Nagkapan Pt I, Nilambazar GP (Part) excluding- Barbari, Pirechak GP (Part)- Dayabasana, Medal Pt I, Medal Pt II, Medal Pt III, Nagkapan, Medal Chak, Kamargram, Sarisa-Charakuri GP (Part)- Mubarakpur, Srimanta-Kanishail GP (Part)- Rauthgram Chak, Bahar, Subash Nagar GP (Part)- Mahamadpur Pt I, Mahamadpur Pt II.
125	<b>South Karimganj</b>	<b>Lowairpowa Dev. Block, Dullavcherra Dev. Block</b> (Part)- Anipur GP (Part)- Hullashnagar Pt.I, Chargola GP (Part)- Tarbin Cherra Grant, Pachim Tarbin Cherra, Lila Chila Grant, Kajirbazar GP (Part)- Awalala (P.S.), Bethubari, Muliala Pt II, Muliala Pt I, Chagi Khouri, Kachu Khouri, Paldahar GP (Part)- Bargool, Dhalgram Pt II, Bhairabnagar, Gulal Kandi, Patiala GP (Part)- Dullavcherra Grant, Pechala (T.S.), Patiala (T.S.), <b>Patharkandi Dev. Block</b> (Part) excluding- Baroigram GP, Dhalcherra GP, Ilashpur GP, Kanaibazar GP (Part)- Satghori Pt I, Satghori Pt II, Durlovpur Pt IV, Durlovpur Pt III, Muraura, Bandarkuna GP (Part)- Uttarbandarkona (T.S.), Bataiya Punjee, Eraligool West Land Grant, Saidpur, Eraligool Pt X, Eraligool Pt I, Eraligool Pt III, Chataiya Punjee, Achimganj GP (Part)- Hatkhala Kitte Alapur Gulerbond, Kandigram Pt I, Nankar, Kandigram Pt II, Farid Kuna, Durlovpur Pt V, Faridkuna-Duhalia GP (Part)- Purbogool, Purba Faridkuna, Barcharra, Jurabari-Defolala GP (Part)- Dhalcharra Kitte Hatirgool, Mendibari, Hatirgool, Chandpur, Defolala, Khaser Gaon, Lakshipur, Kabaribond GP (Part)- Baruail, Kabaribond Pt I, Moina GP (Part)- Dakshinbandorkona (T.S.), Dakshinbandorkona Pt I, Hafania, Gopinather Akhra, Kalakhauri, Madanduri, Patharkandi GP (Part)- Sripur, <b>R.K.Nagar Dev. Block</b> (Part)- Gobindaganj GP (Part)- Bazarghat Pt I, Bazarghat Pt II, Pachim Sonai Kitte Bazarghat, Ghilaitikar Pt I, Gandhinagar GP (Part)- Sripur.
126	<b>Ratabari (SC)</b>	<b>R.K.Nagar Municipal Board, Badarpur Dev. Block</b> (Part)- Chargola-Ghuramara GP (Part)- Ghoramara Pt I, Ghoramara Pt II, Duttapur GP (Part)- Adarkona Pt III, Adarkona Pt II, Adarkona Pt I, Adarkona Pt IV, Dattapur, Mugrapur, Kuchilargool, Barthal Pt IV, Barthal Pt VII(Sribehula T.E.), Barthal Pt III, Barthal Pt II (Sribehula T.E.), South Badarpur GP (Part)- Marjat Kandi, Tikar, Mahakal Pt VII, Anglarbazar GP (Part)- Harinadik, <b>Dullavcherra Dev. Block</b> (Part) excluding- Anipur GP (Part)- Hullashnagar Pt.I, Chargola GP (Part)- Tarbin Cherra Grant, Pachim Tarbin Cherra, Lila Chila Grant, Kajirbazar GP (Part)- Awalala (P.S.), Bethubari, Muliala Pt II, Muliala Pt I, Chagi Khouri, Kachu Khouri, Paldahar GP (Part)- Bargool, Dhalgram Pt II, Bhairabnagar, Gulal Kandi, Patiala GP (Part)- Dullavcherra Grant, Pechala (T.S.), Patiala (T.S.), <b>R.K.Nagar Dev. Block</b> (Part) excluding- Binodini GP, Anandapur GP (Part)- Danirbond, Bhairabnagar GP (Part)- Singua Kitte Nalarpar, Singua Pt II, Balirbond Pt II, Singua Pt I, Balirbond Pt I, Nizkhali, Gobindaganj GP (Part)- Bazarghat Pt I, Bazarghat Pt II, Pachim Sonai Kitte Bazarghat, Ghilaitikar Pt I, Gandhinagar GP (Part)- Sripur, <b>South Karimganj Dev. Block</b> (Part)- Subash Nagar GP (Part) excluding- Mahamadpur Pt I, Mahamadpur Pt II, <b>Patharkandi Dev. Block</b> (Part)- Patharkandi GP (Part)- Sripur.

**TABLE-B**  
**PARLIAMENTARY CONSTITUENCIES AND THEIR PROPOSED EXTENT**

Sl. No.	Name of Parliamentary Constituency	Extent in Terms of New Assembly Constituencies
1	Kokrajhar (ST)	1-Gossaigaon, 2-Dotma (ST), 3-Kokrajhar (ST), 4-Baokhungri, 5-Parbatjhora, 19-Sidli Chirang (ST), 20-Bijni, 41- Gobardhana and 42-Baksa (ST)
2	Dhubri	6- Golakganj, 7-Gauripur, 8-Dhubri, 9- Mankachar, 10- Bilasipara, 11-South Salmara, 12-Jaleshwar, 14-Goalpara East, 17-Manikpur, 22- Mandia and 23-Chenga
3	Barpeta	16-Abhayapuri, 18-Bongaigaon, 21-Bhowanipur, 24-Barpeta (SC), 25- Rupshi, 26- Bajali, 30-Hajo (SC), 38-Barkhetri, 39-Nalbari and 40-Tihu
4	Darrang	43-Tamulpur (ST), 44-Goreswar, 31-Rangia, 32-Kamalpur, 45-Bhergaon, 46- Udalguri (ST), 47-Mazbat, 48- Tangla, 49- Sipajhar, 50- Mangaldai and 51-Dalgaon
5	Guwahati	13-Goalpara West (ST), 15-Dudhnai (ST), 27-Chamaria, 28-Boko (ST), 29-Palasbari, 33- Dispur, 34-Dimoria (SC), 35-New Guwahati, 36-Guwahati Central and 37-Jalukbari
6	Diphu (ST)	108-Bokajan (ST), 109-Howarghat (ST), 110-Diphu (ST), 111-Rongkhang (ST), 112- Amri (ST) and 113-Haflong (ST)
7	Karimganj	121-Hailakandi, 122-Algapur, 123-Badarpur, 124-North Karimganj, 125-South Karimganj and 126-Ratabari (SC)
8	Silchar (SC)	114- Lakhipur, 115-Udharbond, 116-Katigora, 117-Barkhola, 118-Silchar, 119-Sonai and 120-Narsingpur (SC)
9	Nagaon	52-Jagiroad (SC), 53-Laharighat, 54-Morigaon, 55-Batadraba, 56-Rupahihat, 58-Samaguri, 60-Nagaon and 61-Raha (SC)
10	Kaziranga	57-Kaliabor, 59-Barhampur, 62- Binnakandi, 63- Hojai, 64- Lumding, 103- Golaghat, 104- Dergaon, 105- Bokakhat, 106- Khumtai and 107-Sarupathar
11	Sonitpur	65-Dhekiajuli, 66- Barchalla, 67- Tezpur, 68-Rangapara, 69- Sootea, 70- Biswanath, 71- Behali (SC), 72- Gohpur and 73-Bihpuria
12	Lakhimpur	74-Rongonadi, 75-Nowboicha (SC), 76-Lakhimpur, 77-Dhakuakhana (ST), 78-Dhemaji (ST), 79- Sissibargaon, 80- Jonai (ST), 81- Sadiya and 82-Doomdooma
13	Dibrugarh	83-Margherita, 84-Digboi, 85- Makum, 86-Tinsukia, 87-Chabua, 88-Dibrugarh, 89- Moran, 90-Duliajan, 91-Tingkhong and 92- Naharkatia
14	Jorhat	93-Sonari, 94-Mahmora, 95-Demow, 96-Sibsagar, 97-Nazira, 98- Majuli (ST), 99- Teok, 100- Jorhat, 101- Mariani and 102- Titabor

[No.282/AS/2023(DEL) /Vol.III]

By Order,

ASHWANI KUMAR MOHAL, Secy.